

॥ श्रीशंकर ॥

# अनुवाद

# ज्ञानेत्वरी

: अनुवाद :

अनंत दामोदर आठवले  
(स्वामी वरदानन्दभारती)

श्रीगंधादामोदर प्रतिष्ठान, पुणे

प्रकाशक :

वि.वा. ग.प्र.परांजपे,  
अध्यक्ष, श्रीगंधादामोदर प्रतिष्ठान,  
'प्रतिक', ४०३/१ शनिवार पेठ,  
मेहूणपुरा, पुणे ४११ ०३०.  
दूरध्वनी : ०२०-२४४९२४९७

प्रकाशन काल :

आवृत्ति सातवी  
गंगादशहरा  
ज्येष्ठ शु. १०, १९३६  
८ जून २०१४

© सर्वाधिकार सुरक्षित

मूल्य : तीनशे रुपये

मुद्रक :

पु.स. सहस्रबुद्धे  
बालोद्याम प्रेस  
१३५८ ए, शुक्रवार पेठ  
पुणे ४११ ००२.

॥ श्री ॥

## ओवी संख्या

अध्याय क्रमांक	श्लोक संख्या	ओवी संख्या मूल ज्ञानेश्वरी	ओवी संख्या अनुवाद ज्ञानेश्वरी
१	४७	२७५	३२६
२	७२	३७५	३९९
३	४३	२७६	३०९
४	४२	२२५	२७५
५	२९	१८०	२०२
६	४७	४९७	५४९
७	३०	२१०	२३७
८	२८	२७१	२८८
९	३४	५३५	६०८
१०	४२	३३५	३७५
११	५५	७०८	७४४
१२	२०	२४७	२७७
१३	३४	११६९	१३४९
१४	२७	४१५	४९४
१५	२०	५९९	७०३
१६	२४	४७३	५३६
१७	२८	४३३	४७२
१८	७८	१८१०	२१४९
	७००	९०३३	९०२७६

॥ श्रीशंकर ॥

## श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् ।

॥ ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय ॥

सदगुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरम् ।  
ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥१॥  
वाङ्मनोबुद्धिभावानामतीतं परमेश्वरम् ।  
निष्कलं सगुणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥२॥  
निर्षलं सदयं शान्तं प्रणताखिलमङ्गलम् ।  
ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥३॥  
भक्तिकल्पतरोर्मूलं बीजं साधनसम्पदः ।  
सर्वलोकहितं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥४॥  
आविर्भूतो हरिः साक्षात् पावने गौतमीतटे ।  
रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥५॥  
निवृत्तिमार्गिणो मुक्तिः सोपानसुलभाकृता ।  
कृपया यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥६॥  
ज्ञानं भक्तिरसं यस्य यद्भक्तिर्ज्ञानभास्वती ।  
तमद्वैतपरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥७॥

दृष्टिः कृपावती यस्य नित्यं पीयूषवर्षिणी ।  
नताश्रयाङ्ग्रिं तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥८॥

सुधाविजयिनी तापशमनी लोकपावनी ।  
भारती यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥९॥

भावार्थदीपिका यस्यानुभवामृतजीवनी ।  
तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥१०॥

शरदिन्दुमनोजाङ्गं कमलायतलोचनम् ।  
पद्मासनस्थितं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥११॥

प्रसन्नं परमोदारं वरदं सुस्मिताननम् ।  
आलन्दिवल्लभं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥१२॥

सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभुम् ।  
प्रेमलं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥१३॥

बुद्धिनद्याः शरत्कालं प्रग्रहं चित्तवाजिनः ।  
पापतापहरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः ॥१४॥

हे तात ! भवतैवोक्तं शिशोर्माता स्वयं हिता ।  
चित्तवृत्तेः समाधानं बुद्धेः स्थैर्यं सदाऽस्तु मे ॥१५॥



## वि ष या नु क्र मणि का

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
<b>अध्याय पहिला</b>			
१	अनुवादकर्त्यांचे नमन	१३२	दुर्योधनाने केलेले पांडवसैन्याचे वर्णन
१९	गणेशाचे रूपक	१४२	दुर्योधनाने केलेले कौरवसैन्याचे वर्णन
२४	गणेशाच्या शरीरांतील निरनिराळ्या अवयवांचे व अलंकार-भूषणांचे रूपकात्मक वर्णन	१६०	दुर्योधनाचा स्वसैन्याला आदेश
५२	सरस्वतीवंदन	१६४	भीष्मांचा संतोष
५४	सदगुरुमहिमा	१६९	नानावाद्यांचा घोष
६१	महाभारताचे माहात्म्य	१७७	कृष्ण व पांडव यांनी शंख वाजविले
८३	गीतेची थोरवी	१९४	शंखांच्या आवाजाचे परिणाम
९१	श्रोत्यांनी हळुवारपणा धरावा	२०६	सैन्य सांवरिले
९७	ज्ञानेश्वरांचा विनय	२११	अर्जुनाची कृष्णाला विनंति
१०८	गीतेची महति	२१६	अर्जुनाने सैन्यामध्ये आप स्वकीय पाहिले
१११	ज्ञानेश्वरांचा विनय	२२८	स्वजनाला पाहून अर्जुनाला करुणा
११४	संतांची महति	२३१	उत्पन्न झाली
१२२	निवृत्तिनाथांचा आदेश	२५५	युद्ध न करण्याविषयीचे अर्जुनाचे प्रतिपादन
१२४	धृतराष्ट्राचा प्रश्न	३१९	अध्यायाचा उपसंहार
१२७	संजयाचे उत्तर		

## अध्याय दुसरा

१	संजयाने वर्णिलेली अर्जुनाची स्थिति	अर्जुनाने सांगितलेले कारण
६	श्रीकृष्णाने अर्जुनास फटकारले	अर्जुन शिष्य-भावाने शरण येतो
२१	अर्जुनाचे शौर्य जागृत करण्याचा प्रयत्न	राज्याच्या प्रलोभनाने माझा शोक जाणार नाही
३०	युद्ध कां करावेसे वाटत नाही त्याचें-	

## विषयानुक्रमणिका

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
७०	अर्जुन मोहग्रस्त	१२७	उपाधिगत चैतन्य जाणून घ्यावे
७७	अर्जुनाच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण सिद्ध झाले	१३५	चैतन्य अविनाशी आहे
८२	अर्जुन निवांत बसला	१६०	जन्ममृत्यु कळमाने होतात
८५	श्रीकृष्णाचे चितन	१७४	चैतन्याचे वैशिष्ट्य
८९	श्रीकृष्ण आईप्रमाणे रागावून बोलले	२०९	स्वधर्म-त्यागाने अपकीर्ति
९२	त्रिभुवनाचा भार अर्जुनावर नाही म्हणून त्याने अहंकार धरून नये	२२८	बुद्धिपासून लाभ
१०४	जन्ममृत्यु अपरिहर्य	२३९	बुद्धियोग
११२	विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही	३०४	स्थितप्रज्ञाविषयी अर्जुनाचा प्रश्न

## अनुवाद

## अध्याय तिसरा

१	योर कर्माकडे कां प्रवृत्त करतोस असा अर्जुनाचा प्रश्न	१६३	आत्मसंतुष्टाला कर्म बाधत नाही
६	संदिग्ध सांगू नको	१६९	जनकादि कर्माने उद्भुरले
२४	तुड्यासारखा गुरु भाग्याने लाभला	१७१	योर पुरुषांनी लोकांना मार्गदर्शक होण्यासाठी कर्म करावे
३५	कर्मयोग, ज्ञानयोगाचे फेल एक	१९४	प्रकृतीचे कर्म, मूर्ख, अहंकाराने आपले मानतो; शाहपणा तसे मानीत नाही
४४	कर्मयोग, ज्ञानयोगाचा अधिकार भेद	२०३	सर्व कर्मे देवाला अपूर्ण युद्ध कर
४९	उचित कर्म टाळू नये	२१०	माझे मत मानणाऱ्याचे कल्याण होते, न मानणाऱ्याचे अकल्याण होते
५५	कर्म टाकातां येत नाही	२११	इंट्रियांचे लाड करू नयेत
७६	कर्मत्यागाने दंभ	२२१	स्वधर्माचेच आचरण करावे;
८०	कर्म करून असक्त	२४०	परधर्म सुखाचा वाटला तरी घेऊ नये
८९	अकर्मप्रेक्षां कर्म श्रेष्ठ	२५१	पापाकडे कोण प्रवृत्त करतो ?
९५	स्वधर्मयज्ञ	२६०	-अर्जुनाचा प्रश्न
११०	स्वधर्म-यज्ञ लाभदायक	२९६	कामक्रोधांचे स्वरूप
११८	यज्ञावाचून भोग भोगाणे पाप देणारे		कामक्रोध जिंकण्याचा उपाय
१३४	यज्ञ करून उरले ते भोगावे		
१५१	यज्ञाची हितकारिता		

## अनुवाद

## ज्ञानेश्वरी

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
-----------	------	-----------	------

## अध्याय चवथा

१	श्रवणेंद्रियाचे भाग्य उजाडले.	१६	कर्म-अकर्माचा विवेक
	श्रोत्यांची पुण्ये फलदूप झाली	११८	संकल्परहित ज्ञात्याला कर्म बाधत
७	निवृत्तिनाथाचे भाषण		नाही
९	अर्जुनाचे भाग्य	१२८	संग-रहिताची लक्षणे
१८	कर्मयोगाची प्राचीन परंपरा	१३७	यज्ञाचे निरनिराळे प्रकार
२२	कर्मयोग बुड्याची कारणे	१८१	यज्ञाने लाभ होतो म्हणून यज्ञ अवश्य
३२	भक्त म्हणून अर्जुनास योग सांगितला		करावा
३७	प्राचीनकाळी तूं कुठे होतास असा अर्जुनाचा प्रश्न	१९१	यज्ञ न करण्याच्याची हानी
४६	देव वरचेवर अवतार येतो व धर्म संस्थापना करतो	१९५	ज्ञानयज्ञाची महत्त्व
६६	देवाच्या अवताराच्या ज्ञानाने ज्ञानी देवाला मिळतात	२०७	ज्ञानप्राप्तीचे उपाय
७८	देव जशास तसा वागतो	२१५	ज्ञानाचे महत्त्व
८९	चारुवर्ण्याची उत्पत्ति गुणकर्मानुसार	२२९	ज्ञानप्राप्तीचे उपाय
९२	देवाला व ज्ञात्याला कर्माचा लेप लागत नाही	२३८	संशयाचा परिणाम
		२५२	संशयविनाशाचा मार्ग
		२५८	अत्यंत रसालपणे सांगितलेले ज्ञान

## अध्याय पांचवा

१	संन्यास व कर्म यांतील श्रेयस्कर ते	७१	श्रोत्यांचे भाषण
	संगा असा अर्जुनाचा प्रश्न	७५	कृतार्थ-पुरुषाचे लक्षण
१०	अर्जुनावर कृष्ण प्रसन्न झाले	८२	ईश्वर अकर्ता आहे
१६	संन्यास आणि कर्म दोन्ही मोक्षदायक	९३	ज्ञानी समदृष्टि होतो
१७	कर्मयोग सोपा	११३	इंट्रिय-सुखामध्ये ज्ञानी समत नाही
१८	संन्यासाचे लक्षण	१४७	ब्रह्मनिष्ठांचे वर्णन
२७	सांख्ययोग, कर्मयोग एकच	१५१	निवृत्तिनाथांचे भाषण
३४	संन्यासाची कठिणता	१५६	परब्रह्माशी एकरूपता
३७	कर्म करून लेप न लागण्याचे स्वरूप	१६६	ब्रह्माशी एकरूप होण्याचा मार्ग

: २ :

: ३ :

विषयानुक्रमणिका		अनुवाद	
ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
१७९	योगमार्गाच्या ज्ञानाविषयींची अर्जुनाची उत्सुकता	१८७	कृष्णार्जुनांचे प्रेम
		२००	सहाव्या अध्यायाचा उपक्रम

### अध्याय सहावा

१	सहाव्या अध्यायाचा उपक्रम	२०५	योगसाधनेचे आसन
५	धृतराष्ट्राची मनोवृत्ति	२१६	योगसाधनाची बैठक
१०	सहाव्या अध्यायाचे महत्व	२३४	योगभ्यासांत प्राप्त होणाऱ्या अवस्था
१७	ज्ञानेश्वरांच्या भाषेचे वैशिष्ट्य	३२३	पिंडे पिंडाचा ग्रास
२७	अर्थज्ञान कसे मिळवावे ?	३२८	योग्याचे स्वरूप
३२	त्र्वणाचे अधिकारी	३३३	योगसाधनामध्ये प्राप्त होणारी
३७	निवृत्तिनाथांची कृपा		अंतिम स्थिति
४४	भगवंताचे लक्षण	३६६	योग्यतेविषयींचा अर्जुनाचा प्रश्न
४६	कर्मयोग व संन्यास	३८१	योग्य आहार-विहाराचे योगमार्गातील
६१	योगसूक्ष्म पर्वतावर चढण्याचा क्रम		महत्व
७१	योगसूक्ष्माचे लक्षण	३९१	योग्याची स्थिति
७५	अद्वैतामध्ये कोणी कोणाला कांही देऊ शकत नाही	३९७	इंद्रिये नियंत्रित असली तर योगांत काही अवघड नाही
९१	युक्ताची लक्षणे	४०४	चैतन्याचे लाभ
१०६	समबुद्धि	४१२	योगासाठी संकल्पाचा त्याग करावा
१२०	श्रीकृष्णाची योग्यता	४१८	मनाला वलविण्याचे उपाय
१२५	अर्जुनाच्या ठिकाणी द्वैत राखले	४५१	मनाच्या चंचलत्वाविषयींचा
१३५	अर्जुनावरील कृष्णप्रेम		अर्जुनाचा प्रश्न
१५०	श्रोत्यांनी व्यक्त केलेला आदर	४५८	मनाच्या नियमनाचा उपाय
१५९	अर्जुनाचा प्रश्न	४६८	योग-साधन अर्धवट राहिले की
१६५	अर्जुनाचे भाग्य		काय होते असा अर्जुनाचा प्रश्न
१७५	पंथराज	४७८	योगभ्रष्टाला लाभणारी स्थिति
१८६	योगसाधनेला योग्य स्थान	५३५	सहाव्या अध्यायाचा उपसंहार

: ४ :

ज्ञानेश्वरी		विषयानुक्रमणिका	
ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
<b>अध्याय सातवा</b>			
१	सातव्या अध्यायाचा उपक्रम	११२	भक्त मायेतून लीलेने तरतात.
६	ज्ञान-विज्ञान-अज्ञानाची लक्षणे	११८	मायेत गुंतणारे लोक
१२	ज्ञानी दुर्मिल आहे	१२४	भक्तांचे चार प्रकार
१७	विज्ञानाचे स्वरूप	१२८	ज्ञानी भक्त
३३	सर्वाना भीच कारण आहे	१५९	भोगासाठी भक्ति करणाऱ्यांच्या
३७	भगवंताच्या रसादि विभूति	१५९	उपासनेचे स्वरूप
५०	धर्माशी अविरुद्ध काम हे भगवंताचे	१८१	भगवंताचे रूप जाणणे कठीण
	रूप		
५९	त्रिगुणांची निर्मिति	१९५	भगवंताला कोण ओळखून शकतात
७४	मायेचे स्वरूप	२०१	सातव्या अध्यायाचा उपसंहार

### अध्याय आठवा

१	अर्जुनाचे ब्रह्म, अध्यात्म इत्यादि	१०२	ज्ञान्याचे मरण
	विषयींचे प्रश्न	१०५	ब्रह्माचे स्वरूप
१५	ब्रह्म	११०	ज्ञानी विषय टाकतात
१८	अध्यात्म	११५	अंतकाली ब्रह्मांत लीन होण्याची
२३	कर्म		पद्धति
३१	अधिभूत	१२७	ईश्वर भक्तासाठी वाटेल ते करतो
३४	अधिकैवत	१४९	ज्ञानी भक्तांना पुनर्जन्म नाही
३९	अधियज्ञ	१५०	शरीराचे स्वरूप
५६	श्रीकृष्णाचा संतोष	१६३	ब्रह्मदेवासह सर्वाना पुनर्जन्म आहे
६३	अंतकाली निष्ठिति-गति	१८२	ब्रह्माचे स्वरूप
७९	अंतकाली स्मरणाप्रमाणे गति	२१३	अर्चिरादि मार्ग
८१	सर्वकाल भगवंताचे स्मरण करून	२३६	धूप्रमार्ग
	कार्यरत रहावे		
८५	अध्यासाने इट्यसिद्धि	२५८	खरा ज्ञानी व भक्त यांना मार्गाचे
८८	चित्ताचे लीन होणे		बंधन नाही. ज्ञानी स्वर्गसुखाची
९१	आत्माचे स्वरूप		उपेक्षा करतात
९६	ब्रह्माच्या स्मरणाची पद्धति	२८४	आठव्या अध्यायाचा उपसंहार

: ५ :

विषयानुक्रमणिका

ओवीसंख्या विषय ओवीसंख्या विषय

अनुवाद

### अध्याय नववा

१	श्रोत्यांना लक्ष देण्याची विनंति	२७०	लक्ष देऊन ऐकणे हे वकृत्वाला
३	श्रोत्यांची योग्यता व ज्ञानेश्वरांचा विनय	२७८	आमंत्रण
३०	श्रोत्यांमुळे वकृत्वाची वाढ	२८१	अभेदभावाने भक्ति
३८	निवृत्तिनाथांचा आदेश	३०७	ईश्वरच सर्व काही आहे
४०	अर्जुनाला सांगावेसे वाटते	३४२	ईश्वरच सर्व काही करतो
५०	ज्ञान-विज्ञानाची निवड	३४९	ज्ञान नसल्यामुळे होणारी स्थिति
५५	ज्ञानाचे महत्त्व	३५५	सकाम कमाने अहित
६२	लोक ज्ञान कां घेत नाहीत	३६२	ईश्वरप्राप्तीतील आडवाटा
७३	जगत् आणि ईश्वर यांचा संबंध	३६६	शुद्ध पुण्य
७८	भूते माझ्यांत असली तरी मी भूतांत नाही	३६८	स्वर्गाचे स्वरूप
८४	भूताकार कल्पनेने दिसतो	३८६	पुण्य संपत्ताच स्वर्गांतून अधःपात
१०१	भूते व मी एकमेकांपासून भिन्न नाही	३९९	अनन्य भक्त
११४	कल्पाच्या शेवटी भूते लीन होतात	४०८	इतर देवांची उपासनाहि ईश्वरासच पांचते
१२०	अव्यक्त प्रकृतीचा मी स्वीकार करतो	४२३	उपासनेप्रमाणे गति मिळते
१३६	उत्पत्ति, स्थिति, नाशाशी ईश्वराचा संबंध नाही	४३२	अहंकाराजवळ ज्ञान नसते
१५१	शब्दज्ञानाने फसवणक होते	४४३	लक्ष्मीची योग्यता थोर तरी तीहि दासी झाली
१६०	स्थूल दृष्टीने ईश्वराचे ज्ञान होत नाही	४४३	भक्तीने दिलेले पानफूलाहि देवास
१७२	अज्ञानी ईश्वरावर मनुष्यधर्माचा आरोप करतात.	४६१	आवडते
१९४	अज्ञानी माणसाचे जिणे व्यर्थ	४६१	सर्व कर्मे ईश्वरास अर्पण करावी.
२०२	तमोगुणाची राक्षसी अज्ञान्यास गिळते	४७०	कर्तेपणा घेतला नाही म्हणजे मुक्ति लाघते
२१५	सत्युरुष-लक्षणे	४७८	देवभक्त एकरूप होतात
२२५	भक्तांच्या भजनाचे स्वरूप	४९४	दुराचारीहि अनन्यतेमुळे भक्त होतो भक्तिपुढे कुळ-विद्यादींची प्रतिष्ठा नाही
२४४	योगमागांने भक्ति	५०४	भक्तीने नीचहि उद्धरतात
२५६	नग्रतेने भक्ति		

: ६ :

ज्ञानेश्वरी

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
५२८	कोणत्याहि भावाने ईश्वरासी मिळाले	५७६	मृत्युलोकाची उलटी रीत
	तरी फल सारखेच	५८७	सर्वभावाने ईश्वराची भक्ति करावी
५४१	सदाचारणांत राहून भक्ति केली तर	५९३	संजयाचे भाषण धृतराष्ट्रास आवडले नाही
	उत्तमच	५५७	जन्माला आलेल्याने ईश्वरभक्ति करावी
५६३	क्षणभंगुर प्रपंचांत खरे समाधान नाही	५९८	कृष्णाच्या उपदेशाने संजयाची झालेली स्थिति

विषयानुक्रमणिका

### अध्याय दहावा

१	सदगुरुंचे स्वत्वन	१२४	अभेदभावाने भजन
२३	गीता संगण्याची पात्रता सदगुरुंकृपेने आली	१३५	भक्तांची परस्पर भेट
३४	गीतेतील अध्यायांची विषयानु-क्रमणिका	१४७	ईश्वर भक्तांना प्रेमसुख देतो
४०	नवव्या अध्यायाचे महत्त्व	१६४	अर्जुनाला ईश्वराच्या ज्ञानाची कल्पना येते
५४	दहाव्या अध्यायापासून गीतेचा उत्तरार्थ	२१५	विभूति सांग असा अर्जुनाचा प्रश्न
५५	ज्ञानेश्वरांच्या भाष्याचे महत्त्व	२३९	निरनिराळ्या विभूतींचे कथन
६३	अर्जुनाचे लक्ष पारखिले	३४२	विभूति ओळखण्याची खूण
७८	ईश्वराची व्यापकता	३४८	ईश्वरस्वरूपांत सामान्य विशेष भेद नाही
८७	ज्ञानी ईश्वरास जाणतो	३५७	ईश्वरज्ञाने भेद नहींसा होतो
९१	ज्ञानाचे स्वरूप	३६४	कृष्णाने अर्जुनाची परीक्षा पाहिली
९८	ईश्वरापासून निर्माण होणारे भाव	३७१	ईश्वराची व्यापकता डोळ्यांनी पहाण्याची अर्जुनाला इच्छा झाली
१०८	ईश्वरापासून क्रृषि आणि मनु यांची उत्पत्ति		
११९	ईश्वराची व्यापकता		

: ७ :

विषयानुक्रमणिका

ओवीसंख्या

विषय

ओवीसंख्या

विषय

अनुवाद

**अध्याय अकरावा**

१	शांत आणि अद्भुतांचा संगम	४२६	विश्वरूप दाखविण्याचे प्रयोजन
१५	अर्जुनाचे भाग्य	४३१	विश्वरूपाच्या मुख्याची भयानकता
१७	संतांची प्रार्थना	४६८	विश्वरूप धारण करणारा तूं कोण
२८	गीतेची महती		असा अर्जुनाचा प्रश्न
३०	अर्जुनाच्या मनांतील इच्छा	४७२	मी लोकसंहार करणारा काळ आहे
३२	विश्वरूप विचारण्याविषयी अर्जुनाचा संकोच	४७४	असे भगवंत सांगतात
४८	कृष्णाने अर्जुनाला मोहांतून बाहेर काढल्याचा आनंद	४७९	अर्जुनास आश्वासन
७४	इश्वराचे ज्ञान	४९०	सैन्याची फुशारकी व्यर्थ आहे
८४	विश्वरूप दाखवा म्हणण्यास संकोच कां करूं ?	५०४	अर्जुना तूं लळ. तुला विजय सहज मिळेले
८७	विश्वरूपाचे वर्णन	५०८	विश्वरूपाच्या भाषणाचे संजयाने केलेले वर्णन
९६	विश्वरूप पाहण्याची योग्यता		अर्जुनाची स्थिती व त्याने केलेली प्रार्थना
१०४	कृष्णाचे और्दर्य	५६२	महत्व न ओळखतां कृष्णाशी सलगी केली म्हणून क्षमायाचना
१११	अर्जुनावर कृष्ण प्रसन्न झाले		श्रीकृष्णाचे मोठेपण
१२५	विश्वरूपाची गुह्यता	५८७	अपराधाची क्षमा करावी
१३०	विश्वरूप-वर्णन	५९४	पुन्हा पूर्वीचे चतुर्भुजरूप दाखवा अशी विनंती
१६१	दिव्यदृष्टीच्या अभावी अर्जुनास विश्वरूप दिसेना	६०६	सद्युक्त-वंदन
१७०	कृष्णाने चूक मान्य करून अर्जुनास दिव्य दृष्टि दिली	६३७	क्षेत्राचे लक्षण
१७४	कृष्णाचे अर्जुनप्रेम	६५१	क्षेत्रज्ञाचे लक्षण
१८९	विश्वरूपाचे वर्णन	६७३	ज्ञानाचे लक्षण
२६१	विश्वरूप दर्शनाने अर्जुनाची झालेली स्थिती	६९०	क्षेत्रासंबंधीचे निरनिराळे प्रश्न
२७२	अर्जुनाने केलेले विश्वरूपाचे वर्णन	७०७	क्षेत्रासंबंधीची निरनिराळी मर्ते
३५७	विश्वरूपाची भयानकता	७३८	क्षेत्राची यथार्थता, महाभूतादि छत्तीस तत्त्वांचा विचार
४१०	विश्वरूपाच्या मुख्यांत वीर शिर आहेत		ज्ञानाचे महत्व
			आचरणांत ज्ञान दिसते
			अमानित्व
			अदंभित्व
			अहिंसा
			अहिंसकाचे चालणे
			अहिंसकाचे बोलणे
			अहिंसकाचे पाहणे
			अहिंसकाच्या हाताचे व्यापार
			अहिंसकाची भक्ति

: ८ :

ज्ञानेश्वरी

ओवीसंख्या

विषय

**अध्याय बारावा**

१	सद्युक्तच्या कृपादृष्टीवर आईचे रूपक	१०१	भक्तांना संसारचिंता नाही
१६	कृपादृष्टीकडे मागणे	११२	सर्वस्वाने भक्त व्हावे
२४	निवृत्तिनाथांचा आदेश	१२०	परमेश्वर प्राप्तीचा मार्ग – अभ्यास
२६	अर्जुनाचा संगुणानिर्णुणासंबंधी प्रश्न	१३०	परमेश्वर प्राप्तीचा मार्ग – मत्कर्मपरता
४५	प्रेमळ भक्तश्रेष्ठ	१४२	परमेश्वर प्राप्तीचा मार्ग – कर्म फलत्याग
५०	योगमार्गाने जाणारे साधक	१५५	ईश्वर प्राप्तीचा मार्गाची तरतमता
७४	योग्यांना कष्ट अधिक	१६४	भक्तांची लक्षणे-अद्वेषादि
९१	भक्तिमार्गाने जाणारास कष्ट नाहीत	२५०	भक्तांचे चरित्र गाणारेहि ईश्वराला प्रिय
		२६४	

**अध्याय तेरावा**

१	सद्युक्त-वंदन	३३८	मनाचेच भाव इंट्रियांतून प्रगट होतात
८	क्षेत्राचे लक्षण	३५७	व्याख्यान विस्ताराबद्दल क्षमायाचना
९	क्षेत्रज्ञाचे लक्षण	३८९	क्षमा
१०	ज्ञानाचे लक्षण	४०६	आर्जव
११	क्षेत्रासंबंधीचे निरनिराळे प्रश्न	४२१	गुरुभक्ती
१८	क्षेत्रासंबंधीची निरनिराळी मर्ते	५३०	शुचित्व
८०	क्षेत्राची यथार्थता, महाभूतादि छत्तीस तत्त्वांचा विचार	५६०	स्थैर्य
१८८	ज्ञानाचे महत्व	५७१	मनाचा संयम
२०७	आचरणांत ज्ञान दिसते	५९५	वैराग्य
२१५	अमानित्व	६०८	निरहंकार
२३३	अदंभित्व	६२३	जन्मादि गोष्टीमध्ये दोष पाहणे
२५१	अहिंसा	६२७	जन्मदोष
२७९	अहिंसकाचे चालणे	६३४	मृत्युदोष
२९७	अहिंसकाचे बोलणे	६४८	जरादोष
३१०	अहिंसकाचे पाहणे	६८३	व्याधिदोष
३१७	अहिंसकाच्या हाताचे व्यापार	६९०	बायका, मुले, घरादाराचा मोह नसणे
३३५	अहिंसकाचे मन	६९३	समचित्तत्व
		७००	अव्यभिचारी भक्ति

: ९ :

### विषयानुक्रमणिका

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
७०८	एकांतवास	१००६	ब्रह्माचे स्वरूप
७१२	अध्यात्मज्ञानाविषयी प्रेम	१०८५	क्षेत्रादींचे ज्ञान मिळवून भक्त
७३०	श्रोते आणि ज्ञानेश्वरांचा संवाद		ईश्वरास प्राप्त होतो
७५३	अज्ञान लक्षणे (अमानित्वादींच्या क्रमाने उलट)	११००	प्रकृतिपुरुषविभाग
७५७	मान अपेक्षिणे	११२३	पुरुषाचे स्वरूप
७५९	दंभ	११३१	प्रकृतीचे स्वरूप
७६५	हिसा	११७२	परमात्म्याचे वर्णन
७६८	सोशिकपणा नसणे	११८२	प्रकृति-पुरुषज्ञानाचे फल
७७४	वाकडेपणा	११९२	उद्भूत ज्ञान्याचे घिन्न मार्ग
७८०	गुरुविषयी कृतव्यता	१२०६	क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगातून भूतसृष्टि
७८५	अपवित्रता	१२१२	भेदांत ऐक्य कसे पहावे
७९३	अर्थ-कामांच्या लोभाने चंचलता	१२२५	देहाचे स्वरूप
८०२	संयमाचा अभाव	१२३१	ज्ञानी देहांत गुंत नाहीत
८१२	विषयाची आसक्ति	१२४२	प्रकृतीच सर्व कार्य करते
८२४	अहंकार	१२४७	ब्रह्मसंपत्र कसा होतो
८४९	जन्मादीचे दोष न पाहणे	१२५९	परमात्मा कांही करीत नाही
८६८	बायका मुलांच्याविषयी आसक्ति	१२६८	देहाचे स्वरूप
९२५	मनाची अस्थिरता	१२७३	आत्म्याचे स्वरूप
९२८	व्यभिचारी भक्ति	१२९७	क्षेत्रक्षेत्रज्ञाचा जे विवेक करतात ते उद्भूतता
९४८	गडबडीचे प्रेम	१३१२	कृष्णाने अर्जुनास हृदयांचे गुज सांगितले
९५०	अध्यात्मज्ञान नसणे	१३१६	अर्जुनाची ज्ञानलालसा वाढली
९८३	श्रोत्यांचा संतोष	१३२४	शृंगाराच्या माथां पाय देईल अशा सरळ भाषेने गीता सांगेन
९९५	ज्ञेय असे परब्रह्मा		

### अध्याय चौदावा

१	सद्गुरु प्रार्थना	३९	ज्ञानदेवांचा संतोष
१८	सद्गुरुचे वर्णन शक्य नाही	४५	चौदाव्या अध्यायाचा उपक्रम
२७	कृपेने मला ग्रंथ रचण्याची बुद्धि द्या	५५	ज्ञान हेच आपले रूप
३६	निवृत्तिनाथांचा आदेश	८०	अर्जुनाची उत्सुकता

: १० :

### ज्ञानेश्वरी

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
८५	देव अर्जुनाची स्तुति करतात	२४०	त्रिगुणांतील प्रत्येकाची वाढ, कार्य व स्वरूप
९२	प्रकृतीचे स्वरूप	३१४	सत्त्वादींची फले व परिणाम
११८	जगदुत्पत्तीचा क्रम	३४३	आत्म्याची गुणातीतता
१४७	जगताचा पिता कृष्ण	३८१	गुणातीत कसा असतो यासंबंधी अर्जुनाचा प्रश्न
१७५	सत्त्व-रज-तम	३९०	गुणातीताची लक्षणे
१८५	सत्त्वाचे स्वरूप	४४६	अव्यभिचारी भक्तीचे स्वरूप
१९९	रजाचे स्वरूप	४८१	कृष्ण हेच ब्रह्म
२१५	तमाचे स्वरूप		

### अध्याय पंधरावा

१	सद्गुरु-पूजन	४५२	ईश्वर प्रासीसाठी वैराग्याची आवश्यकता
१०	सद्गुरु सेवेचे सामर्थ्य	४६०	सर्व काही ईश्वरच आहे
३३	ज्ञानामुळे मोक्षलाभ	४९१	ईश्वरा विषयीच्या अज्ञानाला ईश्वरच हेतू
३८	वैराग्याचे महत्त्व	४९९	वेदांचा लय ब्रह्मांत
४१	वैराग्याचा हेतू	५१३	अर्जुनाच्या हृदयांत ज्ञान प्रगटले
४५	वृक्षाच्या रूपकाने संसाराचे वर्णन	५२०	कृष्ण अर्जुनावर संतुष्ट झाले
२३६	संसारवृक्षाचे मिश्याल्य व अनित्यत्व	५२१	श्रीकृष्णाने अर्जुनाचे द्वैत राखले
२८६	ज्ञानखड्गाने संसारवृक्षाचा नाश	५३४	निरूपाधिकासाठी उपाधीचे वर्णन
३०७	आद्य पुरुषाचे स्वरूप	५५०	क्षर आणि अक्षर पुरुष
३२२	आत्म्याचा लाभ कोणास होतो	६२०	उत्तम पुरुषाचे लक्षण
३४७	आत्म्याचे स्वरूप	६५५	खरे ज्ञान
३६२	अर्जुनाची शंका	६६८	गीतेचे महत्त्व
३७९	ईश्वर आणि ज्ञानी एकरूप		
३९७	प्रकृतीचे धर्म आत्म्यावर येतात		
४३८	विवेकी ज्ञानी आत्म्याला अलिमतेने पाहतात		

: ११ :

## अध्याय सोलावा

१	सूर्याच्या रूपकाने सदगुरुंचे स्तवन	२२३	क्षमा
४१	ज्ञानदेवांचा संतोष	२२५	धृति
५२	सौलाव्या अध्यायाचा उपक्रम	२३२	शुचित्व
८२	दैवी संपत्तीचे वर्णन	२३५	अद्रोह
८३	अभय	२४२	विनय (नातिमानिता)
८९	सत्त्वशुद्धि	२४५	दैवी संपत्तीचे महत्व
९६	ज्ञानयोगमार्ग	२५३	आसुरी संपत्ति
१००	दान	२५७	दंभ
१०५	दम	२६४	दर्प
१११	यज्ञ	२७१	अभिमान
११९	स्वाध्याय	२७९	ब्रोध
१२५	तप	२८५	पारश्य
१३४	आर्जव	२८८	अज्ञान
१३७	अहिंसा	२९५	आसुरी संपत्तीचे स्वरूप
१३८	सत्य	३१०	दैवी व आसुरी संपत्ति
१५०	अक्रोध	३१८	जगामध्ये दोन प्रकृति
१५६	त्याग	३३२	आसुरी प्रकृतीच्या पुरुषाचे वर्तन
१६२	शांति	४६०	आसुरी प्रकृतीच्या लोकांना मिळणारी गति
१६७	अपेशुन्य	४८२	नरकाची दारे
१८१	दया	४९०	उद्धाराचा उपाय
१९०	अलोलुपत्व	५०४	कामादिसुले आत्मघात
१९५	मार्दव	५१५	आत्मकल्याणासाठी वेद, शास्त्र गुरुप्रमाण
२०२	लज्जा		
२१३	अचापल्य		
२१७	तेज		

: १२ :

## अध्याय सतरावा

१	सदगुरु-वंदन	२३५	वाङ्मय तप
३७	शाखराहित श्रद्धेच्या स्वरूपाविषयी	२४४	मानस तप
	अर्जुनाची शंका व प्रश्न	२६०	सात्त्विक तप
६१	तीन प्रकारच्या श्रद्धांचे वर्णन	२६३	राजस तप
९३	सात्त्विकादि श्रद्धेप्रमाणे भक्ति	२७५	तामस तप
१०९	अशास्त्रीय पूजनाचे स्वरूप	२८६	सात्त्विक दान
१४०	त्रिगुणाप्रमाणे आहार, यज्ञ, तप	३०७	राजस दान
	आणि दान	३१७	तामस दान
१४२	सात्त्विक आहार	३३५	सत्त्वाचे महत्व
१५७	राजस आहार	३५५	३० तत् सत् चे महत्व
१७१	तामस आहार	३८१	३० चा कर्मामध्ये विनियोग
१८८	सात्त्विक यज्ञ	४०१	तत् चा कर्मामध्ये विनियोग
२०४	राजस यज्ञ	४१४	सत् चा कर्मामध्ये विनियोग
२०८	तामस यज्ञ	४५१	अश्रद्धेने अहित
२२०	शारीरिक तप		

## अध्याय अठरावा

१	सदगुरु-स्तवन	१४५	नित्यनैमित्तिक कर्मे अवश्य करावी
४६	अठराव्या अध्यायाचे महत्व व गीतेवरील मंदिराचे रूपक	१५१	कर्मफलत्या
७९	गीतेमध्ये एकच सिद्धांत सांगितला आहे	१६१	कर्मत्यागाविषयीचा विवेक
८१	अठराव्या अध्यायाचा उपक्रम	१७५	यज्ञ-दान-तपादि कर्मे टाकू नवेत
९७	कृष्णाला बोलते ठेवण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न	२०६	तामस त्याग
११२	त्याग-संन्यासाचे स्वरूप	२१२	राजस त्याग
११५	त्याग-संन्यासाचे स्वरूप	२२९	सात्त्विक त्याग
११९	नित्यनैमित्तिकादि कर्मे	२४९	देह असेतो कर्मत्याग शक्य नाही
		२६७	कर्माचे त्रिविध फल
		३०३	ज्ञान-प्रधान संन्यास
		३२०	कर्मांती पांच कारणे

: १३ :

विषयानुक्रमणिका

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
३६४	अधिष्ठान	८६०	सात्त्विक सुख
३७०	कर्ता	८७८	राजस सुख
३७७	करण	८९३	तामस सुख
३८२	चेष्टा	८९८	सर्व त्रिगुणांशी व्याप्त आहे
३९६	दैव	९०५	ब्राह्मणादि चार वर्ण
४०७	शरीरादिकडून होणाऱ्या सर्व न्याय-अन्याय कर्माला अधिष्ठानादि पांच हेतू असतात	९२२	ब्राह्मणकर्म
४३३	आत्माला कर्ता समजणे चूक	९४८	क्षत्रियकर्म
४६५	वृत्ति निरंहकार व बुद्धि निलेप असली की कर्म बाधत नाही	९७४	वैश्य-शूद्रकर्म
५१९	ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय ही कर्माची प्रेरणा	९७९	वर्णप्रिमाणे कर्मे करण्यातच सिद्धि
५५८	कर्ता-क्रिया-करण ही कर्माची सामुग्री	१०१०	स्वधर्माचरण हीच इश्वराची पूजा
५७७	ज्ञान कर्म कर्त्याचे त्रिगुण-भेद	१०२७	स्वधर्माचरण हेच श्रेष्ठ
५९१	सात्त्विक ज्ञान	१०४०	स्वकर्म कोणत्याहि स्थितीत सोडू नये
६०४	राजस ज्ञान	१०५९	बुद्धि आसक्त नसली म्हणजे नैष्कर्म्य सिद्धि लाभते
६१६	तामस ज्ञान	१११४	पूर्ण ब्रह्म होण्याचा क्रम
६५४	सात्त्विक कर्म	११६३	साधन मार्गातील अहंकारादि शत्रू
६६३	राजस कर्म	११९५	पूर्णतेजवळ येताच साधकाचे साधन सुटते
६७९	तामस कर्म	१२१०	ब्रह्मप्राप्तीची अंतिम स्थिति
७००	सात्त्विक कर्ता	१२५८	ज्ञान तेच भक्ति
७१८	राजस कर्ता	१२५९	श्रेष्ठ भक्तीचे स्वरूप
७६०	बुद्धि आणि धृतींचा त्रिगुण भेद	१३१८	ब्रह्मस्थिति
७७१	तामस कर्ता	१३६२	क्रमयोगाची महति
७७२	सात्त्विक बुद्धि	१३७५	गीतेची महति
७९४	राजस बुद्धि	१३९०	गीतेचा मुख्य विषय
८०१	तामस बुद्धि	१३९४	क्रमयोग्याला प्राप्त होणारी अंतिम स्थिति
८११	सात्त्विक धृति	१४१०	सर्व कर्मे व चित्त इश्वरार्पण करावे
८२५	राजस धृति	१४२६	अहंकाराने ऐकले नाहीस तर नष्ट होशील
८३०	तामस धृति	१४३६	स्वभावाप्रमाणे कर्म घडतेच
८५४	त्रिविध सुख		

अनुवाद

ज्ञानेश्वरी

ओवीसंख्या	विषय	ओवीसंख्या	विषय
१४५१	ईश्वर हृदयात गहून सर्वांचा प्रेरक होतो	१७६०	अर्जुन मोह नष्ट झाला असे सांगतो
१४७५	सर्वभावाने ईश्वरास शरण जावे	१७८७	कृष्णार्जुनांच्या संवादाने संजय आनंदित झाला
१४८२	गीतेची महति	१४९६	अर्जुनाचे सामिप्राय मौन
१४९६	सर्वभावाने ईश्वरभक्ति करावी हेच गुह्यज्ञान	१५२०	सर्वभावाने ईश्वरभक्ति करावी हेच गुह्यज्ञान
१५४०	कृष्ण अर्जुनाची शपथ घेतात	१५४०	कृष्ण अर्जुनाची शपथ घेतात
१५६६	सर्व धर्म सोडून इश्वराला शरण जावे	१५६६	सर्व धर्म सोडून इश्वराला शरण जावे
१५९६	कृष्णाने अर्जुनास आलिंगन दिले	१६०७	गीतेची महति
१६०७	गीतेची महति	१६१५	गीतेमध्ये वेदाचे कर्म-कांड
१६२८	गीतेच्या शेवटच्या श्लोकाचे महत्त्व	१६२८	गीतेमध्ये वेदाचे कर्म-कांड
१६३१	गीतेतील ज्ञानकांड	१६३६	गीता ही गोजिरवाणी श्रुतीच आहे
१६३६	गीतेची महति	१६४४	गीतेचे श्रेष्ठत्व
१६६६	संप्रदायावाचून गीताध्ययन करू नये	१६६६	संप्रदायावाचून गीताध्ययन करू नये
१६८१	गीताध्ययनाचा संप्रदाय	१६८१	गीताध्ययनाचा संप्रदाय
१७०७	गीता शिकविणारा कृष्णाला अत्यंत प्रिय	१७०७	गीता शिकविणारा कृष्णाला अत्यंत प्रिय
१७२१	गीतेचे अध्ययन करणारा कृष्णाला आवडतो	१७२१	गीतेचे अध्ययन करणारा कृष्णाला आवडतो
१७२४	गीताध्ययनाचे फल	१७२४	गीताध्ययनाचे फल
१७३७	तूं गीता ऐकलीस ना ? असा कृष्णाचा अर्जुनास प्रश्न	१७३७	तूं गीता ऐकलीस ना ? असा कृष्णाचा अर्जुनास प्रश्न
१७५३	अर्जुनाच्या ठिकाणी अष्टसात्त्विक भाव प्रगट झाले	१७५३	अर्जुनाच्या ठिकाणी अष्टसात्त्विक भाव प्रगट झाले

विषयानुक्रमणिका

: १४ :

: १५ :

॥ श्रीशंकर ॥

# अनुवाद

# ज्ञानेश्वरी

—॥३३०॥ श्री ज्ञानेश्वरी

## अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः ।

ॐ नमो भगवते श्री ज्ञानदेवाय ।  
जयजयाजी करुणाकरा । सर्वाद्या श्यामसुंदरा ।  
सर्वरूपा रुक्मिणीवरा । पांडुरंगा विश्वपते ॥ १ ॥  
शिव गणनाथ सरस्वती । तूंच देवा सकलभूतीं ।  
सूर्यचंद्रादि निश्चिति । रूपें तुझ्या शक्तीर्चीं ॥ २ ॥  
सर्व भावें तुझ्या चरणा । शरण आलों नारायणा ।  
कृपातृष्टीनें दयाघना । कृतार्थ मातें करावें ॥ ३ ॥  
तूं सर्वशक्ति सर्वाधार । परब्रह्म तूं परात्पर ।  
श्रीज्ञानेशादि संत थोर । महिमा तुझा वाखाणिती ॥ ४ ॥  
हृदयीं राहन् सर्वभूतीं । तूं करविशी साप्या कृती ।  
म्हणून आर्धीं तुजप्रती । भक्तिभावें प्रार्थितो ॥ ५ ॥

: १ :

ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी । जी गीतार्थबोधन-चातुरी ।  
 आनंदसागरीची लहरी । प्रगटली लोककल्याणार्थ ॥ ६ ॥  
 परी कालभेदे करून । तिचें न होते आकलन ।  
 जिज्ञासू जनाकारण । जुनेपणाने भाषेचिया ॥ ७ ॥  
 म्हणोनि ज्ञानेश्वरीचा । प्रचलित भाषेमध्ये साचा ।  
 अनुवाद तो करावयाचा । हेतु मर्नी धरिला असे ॥ ८ ॥  
 तो तुझ्या प्रसादाने । सिद्धी जावो पूर्णपणे ।  
 हेच आहे मागणे । तव पायां विठ्ठला ॥ ९ ॥  
 श्रीज्ञानेश्वर चरणासी । वंदन करितो अष्टांगेसी ।  
 महाराज या लेंकरासी । चालवावे धरुन करी ॥ १० ॥  
 आपली भावार्थदीपिका । ब्रह्मानंदमंदीर-पताका ।  
 प्रयत्नाभावीं सामान्य लोकां । दुर्बोध वाटूं लागली ॥ ११ ॥  
 यास्तव तिचा भाषानुवाद । करावया मी झालों सिद्ध ।  
 कृपेने आपुला कर वरद । माडिया शिरीं ठेवावा ॥ १२ ॥  
 रामदासादि संतांसी । तैसे वामन पंडितांसी ।  
 नमन सदगुरु चरणांसी । प्रेमादराने अर्पितो ॥ १३ ॥  
 मायबाप तुमचें लेंकरूं । रिघाले दुर्गम रानीं चरूं ।  
 त्याची उपेक्षा नका करूं । हेंचि आहे मागणे ॥ १४ ॥  
 मी तरी माझी दुर्बलता । जाणून आहे तत्त्वतां ।  
 परी स्नेहांच्या आग्रहाकरितां । या भरीला पडलोंसे ॥ १५ ॥  
 ज्ञानेश्वरीचे चिंतन । सांग घडेल येणेकरून ।  
 अनुवादासी म्हणून । उद्युक्त झालों नम्रपणे ॥ १६ ॥

आपुला आशीर्वाद असावा । धरिला हेत सिद्धीस जावा ।  
 ज्ञानेश्वरीचा वाढावा । लोकीं प्रेमा या यत्ने ॥ १७ ॥  
 आरंभ करितों लेखना । सतत द्यावी प्रेरणा ।  
 आलस्य आणि अज्ञाना । मजपुनी दूर ठेवावे ॥ १८ ॥  
 ३० नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।  
 जयज्य स्वसंवेद्या । आत्मस्फूपा ॥  
 ३१ कारा आत्मस्वरूपा । हे विश्वाच्या मायबापा ।  
 सर्व वेद तुङ्गिया प्रतापा । वाखाणिती विनयाने ॥ १९ ॥  
 तूं सर्व सृष्टीच्या आर्धी । ऐशी तुङ्गी प्रसिद्धी ।  
 अंगासह सर्व वेदी । प्रतिपादन आहे तुङ्गे ॥ २० ॥  
 तूं आपण आपणासी । जाणावया समर्थ होसी ।  
 हे परमात्मस्फूपा तुजसी । वारंवार नमन असो ॥ २१ ॥  
 तुङ्गा असो जयजयकार । सर्वत्र सर्वदा निरंतर ।  
 नमन माझों वरचेवर । सर्वव्यापका असो तुला ॥ २२ ॥  
 देवा तूंच अससी गणेश । सर्वाच्या बुद्धीचा प्रकाश ।  
 म्हणती श्रीनिवृत्तिदास । स्तवन माझों ऐका हें ॥ २३ ॥  
 शब्दब्रह्म जी वेदश्रुति । तीच तुङ्गी मंडित मूर्ति ।  
 वर्णस्फूर्पे अंगकांति । निर्दोषपणे मिरविते ॥ २४ ॥  
 अंगे पहा सुंदर किती । अवयव जे त्या नाना सृति ।  
 अर्थ-सौंदर्ये शोभती । लावण्याची खाण जणू ॥ २५ ॥  
 अठरा जीं महापुराणे । तेच रत्नखचित दागिने ।  
 सिद्धांतरत्नासि कोंदणे । शोभती छंदोबद्दुतेची ॥ २६ ॥

शब्दरचना सरस रसाळ । तें रंगीत वस्त्र अंगावरील ।  
 अलंकार जे काव्यांतील । झळाळती ते तंतुरूपे ॥ २७ ॥  
 विचार करितां सकौतुक । जे कां काव्य आणि नाटक ।  
 त्या घागऱ्या गमती अनेक । गणेशाच्या मेखलेच्या ॥ २८ ॥  
 त्यांची रुणझुण मंजुळ । तो अर्थरूप धवनि कोमल ।  
 आणि कुशलता तयांतील । विचारीं घेता सूक्ष्मतेने ॥ २९ ॥  
 तत्त्वे त्यांत गोविलेली । मधून मधून जीं चांगली ।  
 ती रत्ने जडविलेली । शोभर्तीं त्या मेखलेसी ॥ ३० ॥  
 व्यासादींची प्रतिभा-पूर्ण । ग्रंथरचना जी निपुण ।  
 तो शेला शोभायमान । कटीस कसला गणेशाने ॥ ३१ ॥  
 तयाचे ते कांठपदर । असती तेजस्वी सुंदर ।  
 कसून सोडिल्या सोग्यावर । झळकती ते शोभेने ॥ ३२ ॥  
 सहा दर्शने ज्यांना म्हणती । ते गणेशाचे हात असती ।  
 भिन्न भिन्न मतांचीं शोभर्ती । आयुर्धें त्या हातामधें ॥ ३३ ॥  
 ११ न्यायशास्त्र गौतम प्रणीत । तो गणेशाचा एक हात ।  
 तर्काचा परशू त्यांत । धरिला खंडण्या भ्रांत मर्ते ॥ ३४ ॥  
 कणादे केले निर्माण । तें वैशेषिक दर्शन ।  
 नीतिभेदांचे वर्णन । अंकुश धरिला त्या हाती ॥ ३५ ॥  
 व्यासांनीं प्रतिपादिलेले । उत्तरमीमांसाशास्त्र भले ।  
 त्या हातीं धारण केले । वेदांत या मोदकासी ॥ ३६ ॥  
 जो वेदांतरूपी मोदक । ब्रह्मरसें अलौकिक ।  
 अक्षर्यांचे निर्मल सुख । मिळे सेवितां ज्यालार्णी ॥ ३७ ॥

शून्यवादाचें बौद्धमत । जे स्वभावतः असें खंडित ।  
 तोच जणू मोडका दंत । सेश्वर-सांख्यशास्त्र-कर्णी ॥ ३८ ॥  
 कापिल सांख्यांचा सत्कार्यवाद । तो कमलासम हात वरद ।  
 जैमिनीची मीमांसा प्रसिद्ध । अभयदायी हात शोभे ॥ ३९ ॥  
 आत्मानात्म सारासार । यांचा जो अखंड विचार ।  
 तो शुद्ध विवेक ही थोर । सरळ सोंड गणेशाची ॥ ४० ॥  
 ज्या विवेक शुंडेठार्यी । ब्रह्मानंद अक्षय राही ।  
 जेथें वास करते होई । सर्वश्रेष्ठ आत्मसुख ॥ ४१ ॥  
 ज्ञान मिळविण्याकारण । जो संवाद येतो घडून ।  
 तोच येथें गजानन । दंतरूपे धारण करी ॥ ४२ ॥  
 पक्षपाताने विरहित । समत्वबुद्धि न्यायोचित ।  
 तीच या स्थलीं शोभत । शुभ्र कांती दातांची ॥ ४३ ॥  
 सूक्ष्मांत सूक्ष्म म्हणून । जें प्रसिद्ध अद्वैत ज्ञान ।  
 तेच शोभताती नयन । बारीक येथें गणेशाचे ॥ ४४ ॥  
 पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही । शोभती कानाच्या ठिकार्णी ।  
 ऋषीमुनी भ्रमर होऊनी । मदा सेविती बोधरूपा ॥ ४५ ॥  
 द्वैत आणि अद्वैत । हीं गंडस्थले शोभिवंत ।  
 एकवटून राहतात । शिरोभार्गीं गणेशाच्या ॥ ४६ ॥  
 तत्त्वे सर्व शास्त्रांतली । हींच तेजस्वीं पोवळी ।  
 त्यांची माल गुंफिलेली । मस्तकीं रुळे ते ठार्यी ॥ ४७ ॥  
 इशादि उपनिषदें दहा । ज्ञानमधाने उदार महा ।  
 पुष्परूपाने तीं पहा । विराजती मुगुटावरी ॥ ४८ ॥

अकार उकार मकार । या तीन वर्णाचा ॐ कार ।  
तोच येथें गणेशाकार । स्वसूपाने स्तविला असे ॥ ४९ ॥

अकार त्याचें चरण युगुल । उकार हें उदर विशाल ।  
मस्तक जें भव्य वर्तुळ । मकारसूपें जाणा तें ॥ ५० ॥

एकवटां मात्रा तिन्ही । सर्व वेद ये आकलुनी ।  
वंदिलें मी गुरुकृपेनी । त्या बीजभूत ॐकारा ॥ ५१ ॥

२१ आतां वाङ्मयाची अभिनव । जी क्रीडा करते सदैव ।  
चातुर्य अर्थ कला हे सर्व । जिच्या कृपेचें फल आहे ॥ ५२ ॥

ती वाग्देवता सरस्वती । नमन माझें तिजप्रति ।  
जी या सर्व जगताप्रति । मोहून टाकी प्रभावाने ॥ ५३ ॥

ज्यांनी भवसागरी तारिले । ते सदगुरु हृदयीं वसले ।  
म्हणून माझें प्रेम जडले । विवेकावरी विशेषाने ॥ ५४ ॥

डोळ्यासि भेटां अंजन । समर्थ होती जसे नयन ।  
मग हवें तेथें गुप्तनिधान । दृष्टीपुढे प्रगट होई ॥ ५५ ॥

वा चिंतामणी हाती येतां । होते मनोरथांची पूर्तता ।  
तैसा ज्ञानदेव मी आतां । पूर्णकाम निवृत्तिबळे ॥ ५६ ॥

म्हणोनि जाणत्याने सदगुरुसी । भजावें कीं अहर्निशी ।  
तेणे कृतकृत्यता तयासी । सहजपणाने लाभेल ॥ ५७ ॥

जैसें वृक्षाचें केवळ । जलाने सिचितां मूळ ।  
फांद्या पानासह सकल । वृक्ष होतो टवटवीत ॥ ५८ ॥

समुद्रावरी करितां स्नान । सर्व तीर्थाचें लाभे पुण्य ।  
रसास्वाद लाभती पूर्ण । चाखितां एका अमृतासी ॥ ५९ ॥

तेवी वारंवार सदगुरुसी । नमस्कारिले मी आदरेसी ।  
जे माङ्गिया मनोरथासी । पूर्ण करिती कृपेने ॥ ६० ॥

आतां ऐकावी कथा गहन । जी सर्व कौतुकाचें जन्मस्थान ।  
वा विवेक वृक्षांचें उद्यान । अभिनवपणे जें शोभे ॥ ६१ ॥

जी सर्व सुखा निर्मिते । विविध सिद्धांता सांठविते ।  
जी नवरसांच्या अमृते । भरलेला सागर असे ॥ ६२ ॥

मोक्षरूप जी उघडपणे । सर्व विद्या निर्मिल्या जिने ।  
सर्वशास्त्रीं निजगुणाने । श्रेष्ठ स्थानीं शोभते जी ॥ ६३ ॥

३१ जी सकल धर्माचें माहेर । जिचा सज्जना जिब्हाळा फार ।  
सौंदर्यरत्नाचें भांडार । सरस्वतीच्या आहे जी ॥ ६४ ॥

वा जिच्या रूपें या जगतीं । प्रगट झाली सरस्वती ।  
व्यासमहर्षीं महामति । स्फुरेनि त्यांच्या प्रज्ञेमध्ये ॥ ६५ ॥

ती कथा महाभारत । काव्यांचा राजा शोभत ।  
ग्रंथांचिया महतीप्रत । उत्कर्ष लाभला ये ठारीं ॥ ६६ ॥

रसाळपण रसा आले । शब्द सत्य-शास्त्र बनले ।  
ब्रह्मज्ञान कोमल झाले । टाकून येथें कठिणता ॥ ६७ ॥

येथ सिद्धांता गोडी आली । चतुरता शाहणी झाली ।  
आणि पुष्टता लाभली । ऐश्वर्यासी सुखाचिया ॥ ६८ ॥

गोडीचा गोडवा वाढे । शृंगाराला साज चढे ।  
आणि उचित जे त्याला घडे । आचरणाचा लाभ इथें ॥ ६९ ॥

कुशलता लाभली कलांना । पुण्यासी ये समर्थपणा ।  
तेणे याच्या करितां श्रवणा । जनमेजयाचे दोष गेले ॥ ७० ॥

सहज वाचितां अक्षरेण । आनन्दासी रंग भरे ।  
 येथ सद्गुणाचा विस्तारे । विशेषचि चांगुलपणा ॥ ७१ ॥  
 जेवीं सूर्यप्रकाशें करून । त्रैलोक्य जातसें उजळून ।  
 तेवीं व्यासबुद्धीचें आकलन । शोभा वाढवी विश्वाची ॥ ७२ ॥  
 वा सुपीक शेतीं पेरिलेले । बीज बहरते चांगले ।  
 तेवीं चारही विकासले । महाभारतीं पुरुषार्थ ॥ ७३ ॥  
 ४१ किंवा राहतां नगरांत । मनुष्य टापटिपीचा होत ।  
 तैसें सर्व झालें सुसंस्कृत । व्यासोक्तीच्या तेजानें ॥ ७४ ॥  
 स्त्रीसौंदर्य बहरा येत । येतां तारुण्यअवस्थेंत ।  
 प्राप्त होतां क्रतु वसंत । शोभा वाढे वनश्रीची ॥ ७५ ॥  
 किंवा कांबी सुवर्णाची । दिसे सामान्य स्वरूपाची ।  
 परी दागिने घडतां तिची । शोभा होते आकर्षक ॥ ७६ ॥  
 तेवीं व्यासप्रतिभेचा स्पर्श । सौंदर्या चढवी भलत्यास ।  
 हें जाणोनिया इतिहास । आश्रयासी येथ आला ॥ ७७ ॥  
 वा प्रतिष्ठा लाभण्या पूर्ण । अंगी धरून लहानपण ।  
 प्रवेशलीं रूपें-उपाख्यान; । महाभारती पुराणे तीं ॥ ७८ ॥  
 म्हणून महाभारतीं जें नाहीं । तें न तिन्ही लोकांतही ।  
 याकारणे म्हणती पाही । ‘व्यासोच्छिष्टं जगत्वयम्’ ॥ ७९ ॥  
 रसाळकथा ही ऐशी । जी जन्मभू परमार्थासी ।  
 ती श्रीवैशंपायन क्रषि । कथिती नृपा जनमेजया ॥ ८० ॥  
 पहा हें महाभारत । अद्वितीय श्रेष्ठ अत्यंत ।  
 ज्याच्या पवित्रपणाप्रत । उपमा नुरली कोणतीही ॥ ८१ ॥

जें सर्वही मांगल्याचें । स्थान असें राहण्याचें ।  
 तें ऐकण्याठायी तुमचें । सर्वदा असो अवधान ॥ ८२ ॥  
 आतां भारतकमलांतील । परागरूप जो कोमल ।  
 गीता या नांवें सकल । जाणती ज्या विषयासी ॥ ८३ ॥  
 जो विषय भगवंतानीं । संवादाच्या स्वरूपांनीं ।  
 उपदेशिला कृपेनीं । भक्तश्रेष्ठ अर्जुनासी ॥ ८४ ॥  
 ५१ वा वेदसागर संपूर्ण । व्यासबुद्धीनें घुसळून ।  
 निःसीम काढिलें त्यांमधून । महाभारतरूप लोणी ॥ ८५ ॥  
 तें ज्ञानाग्निवरीं ठेविलें । आणि विवेकानें कढविलें ।  
 ये तया या कृतीमुळें । सुवास साजुक तुपाचा ॥ ८६ ॥  
 लोक वैराग्यानें भरित । त्याची अपेक्षा करितात ।  
 सदा अनुभव घेत संत । राहती ज्या विषयाचा ॥ ८७ ॥  
 पार पावलेले जे ज्ञानी । ‘तेंच मी’ या भावनेनीं ।  
 ज्या विषयांत पूर्णपणीं । रंगोनिया जातात ॥ ८८ ॥  
 भक्त जिचें करिती श्रवण । विश्वा योग्य करण्या वंदन ।  
 भीष्मपर्वामधें वर्णन । केलें गेलें आहें जिचें ॥ ८९ ॥  
 भगवद्गीता तिला म्हणती । जी ब्रह्मा शंकर वाखाणिती ।  
 सनकादिकही सेविती । आदरभावें गीता जी ॥ ९० ॥  
 शरदाच्या चांदण्यांतले । अमृतकण जे कोंवळे ।  
 मार्दवें ते वेंची भले । चकोराचें तान्हें जसें ॥ ९१ ॥  
 त्याचपरी ही श्रोत्यांनीं । अति हलुवारपणा धरूनि ।  
 शुद्ध कोमल अंतःकरणीं । भगवद्गीता अनुभवावी ॥ ९२ ॥

शब्दावांचून चर्चावी । इंद्रियां न कळतां भोगावी ।  
 बोलाआधीं आकळावीं । प्रमेये या गीतेतलीं ॥ १३ ॥  
 जैसे भ्रमर पराग नेती । परी कमळदळे ते नेणती ।  
 त्याचपरी असावी रीती । या ग्रंथाच्या सेवनाची ॥ १४ ॥  
 आपुले ना सोडता स्थान । चंद्रास द्यावे आलिंगन ।  
 प्रेमभोगी चतुरपण । ऐसे जाणे कुमुदिनी ॥ १५ ॥  
 ६१ तैसे ज्याचे अंतःकरण । स्थिर गंभीर प्रसन्न ।  
 त्यासी गीतेतले ज्ञान । जाणावया येईल हें ॥ १६ ॥  
 अर्जुनाचिया समान । ज्या अधिकार करण्या श्रवण ।  
 त्यां संतांनी कृपा करून । लक्ष द्यावे याठायीं ॥ १७ ॥  
 मी सलगीने ऐसे म्हटले । चरणा लागून विनविले ।  
 महाराज हृदय आपुले । गंभीर आहे म्हणोनिया ॥ १८ ॥  
 हा स्वभाव मायबापांचा । कीं मूळ बोलले बोबडी वाचा ।  
 तरी अधिकचि तयांचा । तेणे वाढतो संतोष ॥ १९ ॥  
 तैसे तुम्ही मज स्वीकारले । संतांनी म्हटले आपुले ।  
 म्हणून माझ्या हातून झाले । उणे येथे जरी कांही ॥ १०० ॥  
 तरी सहजस्वभावे करून । ते तुम्ही कराल सहन ।  
 त्यासाठी आवर्जून । नको प्रार्थना करावया ॥ १०१ ॥  
 परी अपराध या ठायीं । माझा वेगळाच असे कांही ।  
 जो मी येथे करूं पाही । गीतार्थाचे आकलन ॥ १०२ ॥  
 म्हणून केली असे चरणी । लक्ष द्यावे ही विनवणी ।  
 तेणे धीर वाटेल मनीं । गीतेचा अर्थ सांगण्याचा ॥ १०३ ॥

हीं कामे ना झेपणारीं । हें ही न आणितां विचारीं ।  
 तें साहस करण्या परी । प्रवृत्त झाले व्यर्थ मी ॥ १०४ ॥  
 पाहतां वास्तविकपणे । जेथ सूर्याचे प्रकाशणे ।  
 तेथ काय काजव्याने । शोभा आपुली मिरवावी ॥ १०५ ॥  
 किंवा सागरा टिटिवीने । उपशीन म्हणावे चोंचीने ।  
 त्यापरीच मी अज्ञाने । मनीं धरिले हें काम ॥ १०६ ॥  
 अहो आकाशा कवळावे । तरी त्याहून मोठे व्हावे ।  
 म्हणोनि हें कार्य बरवे । माझ्या शक्तीबाहेरचे ॥ १०७ ॥  
 या गीतार्थाची महती । स्वयें शंकर सांगती ।  
 जेव्हां विचारी पार्वती । कुतूहलाने तयांना ॥ १०८ ॥  
 ७१ तयीं तिज म्हणती शंकर । जेवीं तव सौंदर्य अपार ।  
 देवी, तैसेचे हें साचार । नित्य नवीन गीतातत्त्व ॥ १०९ ॥  
 विस्तार सर्वही वेदांचे । घोरणे ज्या झोपलेल्याचे ।  
 बोलणे त्या सर्वेश्वराचे । गीता आहे प्रत्यक्ष ॥ ११० ॥  
 ऐशी थोर जिची महती । जेथ वेदही वेडावती ।  
 तेथें सामान्य मंदमति । काय करूं शकेन मी ॥ १११ ॥  
 अपारा कैसे आकळावे । सूर्यासी केवीं उजळावे ।  
 काय मुर्ठीत धरण्या जावे । आकाशासी चिलटाने ॥ ११२ ॥  
 परी मज यावया धीर । येथे एक आहे आधार ।  
 कीं अनुकूल श्रीगुरुवर । ऐसे म्हणती ज्ञानदेव ॥ ११३ ॥  
 वस्तुतः जरी मी मूर्ख । हातून घडतो अविवेक ।  
 तरी पुढे मार्गदर्शक । संतकूपेचा दीप आहे ॥ ११४ ॥

सुवर्ण करावें लोहासी । हें सामर्थ्य परिसापाशीं ।  
जिवंत करतां ये मृतासी । प्राप्ति होतां अमृताची ॥ ११५ ॥

प्रगट होता सरस्वती । बोलतां ये मुक्याप्रति ।  
ही वस्तूची सामर्थ्यशक्ति । आश्र्यं तेथ काय आहे ॥ ११६ ॥

कामधेनू ही ज्याची आई । त्यासी अप्राप्य कांही नाहीं ।  
म्हणून या ग्रंथाठायीं । मीही झालों प्रवृत्त ॥ ११७ ॥

आतां घडेल जें जें न्यून । तें तें करून घ्यावें पूर्ण ।  
अधिक होतां मजलागुन । क्षमा त्याची करावी ॥ ११८ ॥

११ हीच आपणा विनवणी । करितों मी नप्रतेमीं ।  
आतां आपण सज्जनानीं । लक्ष मजवरी ठेवावें ॥ ११९ ॥

तुम्ही जैसें बोलवाल । तैसेंच मी बोलेन बोल ।  
बाहुलीच्या चेष्टा सकल । सूत्राधारें चालताती ॥ १२० ॥

सदगुरुंचा अनुगृहीत । संतांचा मी असे दूत ।  
आतां आपण मजप्रत । भूषवावें हवें तसें ॥ १२१ ॥

तेव्हां श्री सदगुरु म्हणाले । थांब, बोलावें असें नुरले ।  
आतां तूं चित्त आपुले । त्वरें देई ग्रंथाकडे ॥ १२२ ॥

ऐसें श्रीगुरु बोलतां । निवृत्तिदास हर्षले चित्ता ।  
म्हणती मोकळ्या मनें आतां । ऐकावे मी बोलतो तें ॥ १२३ ॥

धृतराष्ट्र उवाच ।

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।  
मामका: पाण्डवाश्वैव किमुर्वत संजय ॥ १ ॥

: १२ :

पुत्रांच्या स्नेहानें मोहित । धृतराष्ट्र असें विचारित ।  
म्हणे संजया सांगे वृत्त । कुरुक्षेत्रीं घडलें जें ॥ १२४ ॥

धर्मक्षेत्र ज्याला म्हणती । तेथें युद्ध करण्याप्रति ।  
दोघे पुत्र जमले असती । माझे आणि पंडूचे ॥ १२५ ॥

तरी तेथें परस्पर । कैसा घडतसे व्यवहार ।  
तें सर्वही झडकर । तुंवा मजसी सांगावें ॥ १२६ ॥

सञ्जय उवाच ।

दृष्टवा तु पाण्डवानीकं व्यूहं दुर्योधनस्तदा ।  
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २ ॥

ते वेळीं संजयें म्हटलें । पांडव सैन्य सज्ज झालें ।  
जणूं कृतांतानें पसरलें । मुख आपुलें प्रलयकालीं ॥ १२७ ॥

तैसें घनदाट तें सैन्य । उभें राहिलें एकवटून ।  
हालाहल येतां उसळून । कोण आवरूं शकतो त्या ॥ १२८ ॥

वा वडवाञ्चि पेटला । प्रलयवातें भडकला ।  
सागरा शोषून झेपावला । वाटते जेवीं आकाशीं ॥ १२९ ॥

११ तैसें सैन्य तर्यां दुर्धर । व्यूह रचून झालें तत्पर ।  
त्या योगाने भयंकर । अधिक दिसूं लागलें तें ॥ १३० ॥

परी पाहून तयाप्रति । दुर्योधन न करी क्षिती ।  
जैसें कल्पानें येतां हत्ती । सिंह न मोजी तयांना ॥ १३१ ॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।  
व्यूढां द्वुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३ ॥

: १३ :

मग द्रोणांच्या जवळ आला । आणि तयांसी म्हणाला ।  
पहा कैसा हा उसळला । पांडवांचा दलभार ॥ १३२ ॥  
गिरि दुर्ग जैसे चालती । तैसे विविध व्यूह भोंवती ।  
केली जयांची रचना ती । शाहण्या द्रुपदपुत्रांने ॥ १३३ ॥  
ज्यास तुम्हीच शिकविले । विद्या देऊन तज्ज केले ।  
त्यानेंच पहा उभारिले । पांडव-सैन्य सिंहासम ॥ १३४ ॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।  
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४ ॥

आणिकही असाधारण । जे शस्त्राश्रामधें प्रवीण ।  
क्षात्रधर्मामधें निपुण । वीर, सैन्यांत असती त्या ॥ १३५ ॥  
शौर्य, शक्ती, थोरवीने । जे भीमार्जुनाप्रमाणे – ।  
आहेत, त्यांचीं कौतुकांने । नांवें सांगतों यावेळीं ॥ १३६ ॥  
युयुधान वीरवर । तेवीं विराट आला थोर ।  
आणि पांडवांचा श्वशुर । महारथी द्रुपद आहे ॥ १३७ ॥

धृष्टकेतुशेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।  
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैव्यश्च नरपुङ्कवः ॥ ५ ॥  
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।  
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः ॥ ६ ॥  
धृष्टकेतु चेकितान । काशिराजा वीर महान् ।  
उत्तमौजा सुलक्षण । शैव्य येथ आहे पहा ॥ १३८ ॥  
कुंतिभोज हा येथ पाहे । युधामन्यु आला आहे ।  
आणि पुरुजितादि सर्व हे । राजे पहा उभे येथें ॥ १३९ ॥

१०१ सुभद्रेचा हृदयनंदन । जो दुसरा अर्जुन तरुण ।  
अभिमन्यु, तो दुर्योधन-। म्हणे, पहा द्रोणाचार्या ॥ १४० ॥  
द्रौपदीचे पुत्र इतर । जे सकल महारथी वीर ।  
ऐसें न जाणें किती अपार । सैन्य जमले पांडवांचे ॥ १४१ ॥

अस्माकं तु विशिष्टा ये तात्रिबोध द्विजोत्तम ।  
नायका मम सैन्यस्य सज्जार्थं तान्द्रवीरिमि ते ॥ ७ ॥  
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिज्जयः ।  
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ ८ ॥

आतां आमुच्याही सैन्यांत । प्रमुख वीर जे विख्यात ।  
त्यांचीही आपणाप्रत । नांवें सांगतों ओघानें ॥ १४२ ॥  
तुम्ही आणि तुमच्याप्रमाणे । प्रमुख वीर जे शौर्यानें ।  
त्यांतील कांहींचें नांवानें । करितों मी दिग्दर्शन ॥ १४३ ॥  
हा भीष्म गंगेचा नंदन । जो प्रतापे सूर्यासमान ।  
शत्रूरूपी हत्तीकारण । सिंहासम तो वीर कर्ण ॥ १४४ ॥  
या एकेकांच्या इच्छेनुसार । जग निपजें वा होतो संहार ।  
कृपाचार्यही खरोखर । एकटा पुरे त्यासाठीं ॥ १४५ ॥  
विकर्ण वीर येथें आहे । अश्वत्थामा तिकडे पाहे ।  
ज्याचा धाक सदा वाहे । यमही आपुल्या चित्तांत ॥ १४६ ॥  
समितिज्य सौमदत्ती । ऐसे आणिक बहु असती ।  
ज्यांची शक्ती असे किती । तें न जाणें विधाताही ॥ १४७ ॥

अन्ये च बहवः शूरा मर्दर्थं त्वक्तजीविताः ।  
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ ९ ॥

शस्त्रविद्येंतं पारंगत । मंत्रांचे अवतार मूर्त ।  
 यांच्यापासून प्रचारांत । अस्त्रे पहा सर्व आलीं ॥ १४८ ॥  
 हे योद्धे अद्वितीय । अंगीं यांच्या पुरें शौर्य ।  
 तरी अर्पिण्या सिद्धु काय । जीवासकट माझ्यास्तव ॥ १४९ ॥  
 १११ पतिव्रतेचें अंतःकरण । जाणें न पतीवांचून ।  
 तैसें या वीरांकारण । मीच आहें सर्वस्व ॥ १५० ॥  
 करितां आमुच्या कार्यासी । तुच्छ मानिती जीवितासी ।  
 ऐसे हे निर्मल मानसीं । निःसीम पहा स्वामीभक्त ॥ १५१ ॥  
 युद्धामध्ये कुशल अति । कौशल्यें जिकिती कीर्ति ।  
 क्षात्रधर्म, सांगू किती । प्रतिष्ठा पावे यांच्यामुळे ॥ १५२ ॥  
 ऐसे सर्व दृष्टीने परिपूर्ण । वीर, माझ्या सैन्यांत निपुण ।  
 यांचें करावें कसें गणन । अपरंपरा आहेत हे ॥ १५३ ॥  
 अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।  
 पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीष्माभिरक्षितम् ॥ १० ॥

क्षत्रियामाजी श्रेष्ठ वीर । लोकीं विख्यात धनुर्धर ।  
 त्या भीष्मासी असे अधिकार । सैन्याच्या सेनापतित्वाचा ॥ १५४ ॥  
 यांनीं सैन्यास नियमिले । व्यूह जणूं दुर्ग रचिले ।  
 ज्याच्यापुढे पहा ठरले । त्रिभुवनही कःपदार्थ ॥ १५५ ॥  
 आधींच दुस्तर सागर । कोण जाई त्याच्या पार ।  
 त्यांतून त्यासी दुर्निवार । सहाय्य झाला वडवाग्नि ॥ १५६ ॥  
 प्रलयाग्नि भडके वरी । वादळ त्याचें सहाय्य करी ।  
 तैसा विशाल सैन्यांतरी । भीष्म आहे सेनापति ॥ १५७ ॥

आतां त्याच्या सैन्यासमोर । कोण उभा ठाकेल वीर ।  
 पांडव सैन्य असो अपार । तोकडे दिसे ये ठारीं ॥ १५८ ॥  
 आडदांड भीम त्यांतून । करी सेनेचें संचलन ।  
 ऐसें आचार्या बोलून । गोष्ठ सोडिली मधेंच ती ॥ १५९ ॥  
 अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।  
 भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११ ॥  
 १२१ मग सर्व सैनिकां बाहून । पुन्हां म्हणे दुर्योधन ।  
 तुम्हीं आपुलालें सैन्य । सज ठेवून असावे ॥ १६० ॥  
 ज्यासी जी जी अक्षौहिणी । दिली असे विभागुनी ।  
 ती ती त्या महारथ्यांनी । रणक्षेत्रीं सांभाळावी ॥ १६१ ॥  
 आपुले विभाग सांभाळून । करावे भीष्माज्जेचें पालन ।  
 द्रोणास म्हणे दुर्योधन । लक्ष सर्वत्र ठेवा तुम्हीं ॥ १६२ ॥  
 करावे भीष्मांचें संरक्षण । यांसीं मानावे मजसमान ।  
 आमुच्या सैन्याचें जीवन । निर्भर आहे यांच्यावरी ॥ १६३ ॥  
 तस्य सज्जनयन्हर्ष कुरुवृद्धः पितामहः ।  
 सिंहनादं विनद्योच्चैः शङ्कुं दध्मौ प्रतापवान् ॥ १२ ॥  
 या राजाच्या भाषणानीं । संतोष पावला सेनानी ।  
 मग केला त्या भीष्मानीं । थोर असा सिंहनाद ॥ १६४ ॥  
 ती गर्जना दुमदुमत । राहिली दोन्ही सैन्यांत ।  
 त्याचा प्रतिध्वनि अद्भुत । न मावता उठे पुन्हां ॥ १६५ ॥  
 आणि त्या प्रतिध्वनिसवे । वीरवृत्तीच्या स्फूर्तिभावे ।  
 वाजविला श्रीभीष्मदेवे । आपुला तो दिव्य शंख ॥ १६६ ॥

ते मिसळतां नाद दोन्ही । त्रैलोक्याच्या दडे कानीं- ।  
 बसले, जणूं कोसलोनि । तुटून पडले आकाश ॥ १६७ ॥  
 आकाश सारे धडाडले । सागरजल उचंबळले ।  
 गांगरून कापूं लागले । सर्व स्थावरजंगम ॥ १६८ ॥  
 दरी-खोरीं डोंगरांतलीं । त्या गजराने कोंदाटलीं ।  
 तोंच तेथें वाजूं लागलीं । नानाप्रकारीं रणवाढ्ये ॥ १६९ ॥

ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।  
 सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥

१३१ भयद कर्कश उदंड । ध्वनि ते गाजती अखंड ।  
 भल्याभल्यासही वाटे, तोंड । लागले प्रलयकाळासी ॥ १७० ॥  
 डंके ढोल वा नगारे । झांजा, कर्णे, शंख, पुरे ।  
 वाजूं लागतां त्यांत त्वरें । गर्जना उठती वीरांच्या ॥ १७१ ॥  
 आवेशें दंड ठोकिती । त्वेषानें आव्हान देती ।  
 मदोन्मत्त जाहले हत्ती । आवरती ना कवणासी ॥ १७२ ॥  
 तेथे भेकडांची काय गोष्ट । कच्चे ते ठरले कस्पट ।  
 यमाचें सुटले धारिष्ठ । उभेही ना ठाकवे त्या ॥ १७३ ॥  
 कित्येक उभ्याउभ्या मेले । धीरांचेही दांत मिटले ।  
 भयानें कांपूं लागले । तयीं मी मी म्हणणारे ॥ १७४ ॥  
 ऐसा अद्भुत भयद ध्वनि । ब्रह्माही दचके ऐकुनी ।  
 आणि म्हटले देवांनी । कीं हा आला प्रलयकाळ ॥ १७५ ॥  
 पाहोनि तो आकांत । ऐसे घडले स्वर्गात ।  
 इकडे पांडवांच्या सेन्यांत । काय घडले तें पहा ॥ १७६ ॥

ततः श्रेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।  
 माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १४ ॥

अर्जुनाचा दिव्यरथ । जणूं विजय मूर्तिमंत ।  
 महातेजाचें प्रत्यक्षांत । जणूं भांडार होता तो ॥ १७७ ॥

त्यास गरुडाच्या समान । जे असती वेगवान ।  
 ऐसे शुभ्र सुलक्षण । चार अश्व जोडलेले ॥ १७८ ॥

पंखयुक्त मेरू पर्वत । तैसा तो रथ असे शोभत ।  
 ज्याचें तेज दशदिशांत । कोंदाटले गेले होतें ॥ १७९ ॥

सारथी ज्या रथावरतीं । स्वयें बैसे वैकुंठपति ।  
 त्या रथाची आतां महति । वर्णावी मी कैशापरी ॥ १८० ॥

१४१ ज्याच्या ध्वजस्तंभावरती । रुद्रावतार मारुती ।  
 शाढऱ्गधर लक्ष्मीपति । सारथी त्या अर्जुनाचा ॥ १८१ ॥

आश्र्यं प्रभूचें वर्तन । भक्तप्रेम विलक्षण ।  
 सर्व थोरवी सोडून । सारथ्य करी अर्जुनाचें ॥ १८२ ॥

सेवक पाठीशीं घातला । स्वयें आपण पुढे झाला ।  
 आणि लीलया फुंकिला । त्यानें आपुला पांचजन्य ॥ १८३ ॥

पाशजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।  
 पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५ ॥

परी ध्वनि तो गंभीर । गाजत राहे भयंकर ।  
 उदया येता भास्कर । जेवीं लोपतीं नक्षत्रें ॥ १८४ ॥

वाद्यांचे कौरव सैन्यांत । कळोळ जे होते उठत ।  
 आतां ते कोणते कशांत । हारवले हें उमगेना ॥ १८५ ॥

त्याचप्रमाणे अर्जुनानें । अतिगंभीर ध्वनीने ।  
 शंख फुंकला मुखाने । आपुला नामे देवदत्त ॥ १८६ ॥

ते अचाट शब्द दोन्हीं । एकमेकांत मिसळुनी ।  
 जणूं ब्रह्मांडा भेदुनी । तुकडे करिती तयाचे ॥ १८७ ॥

मग तेथें भीमसेनास । कृतांतासम चढे आवेश ।  
 पौङ्ड्र नामे निजशंखास । त्याने फुंकिले बळाने ॥ १८८ ॥

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।  
 नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६ ॥

जणूं प्रलयमेघ गर्जला । तैसा त्याचा ध्वनि झाला ।  
 तेव्हां अनन्तविजयाला । युधिष्ठिरानें वाजविले ॥ १८९ ॥

नकुलाने सुघोष शंख । सहदेवाने मणिपुष्पक ।  
 वाजवितां तेथ देख । गडबडला कृतांतहि ॥ १९० ॥

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।  
 धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १७ ॥

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।  
 सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८ ॥

१५१ तेथ नृपति होते अनेक । द्रुपद द्रौपदी-सुतादिक ।  
 काशिपति नामे एक । राजा महापराक्रमी ॥ १९१ ॥

अभिमन्यु अर्जुनसुत । अजिंक्य वीर सात्यकि सत्य ।  
 धृष्टद्युम्न जो भूपालांत । श्रेष्ठ, तेवीं शिखण्डी तो ॥ १९२ ॥

विराटादि राजे इतर । तेवीं सैनिक मुख्य वीर ।  
 हे सर्वही वरचेवर । शंख वाजवूं लागले ॥ १९३ ॥

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।  
 नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९ ॥

त्या प्रचंड गर्जनेने । घातलेल्या आधाताने ।  
 शेष कूर्मांचींही मने । कांहीं काळ गोंधललीं ॥ १९४ ॥

त्यांनीं आपुल्या अंगावर । धारण केला भूचा भार ।  
 तोही तयांसी क्षणभर । टाकून द्यावासा वाटला ॥ १९५ ॥

लोक तिन्हीं डळमळले । मेरु मांदार थरारले ।  
 कैलासापर्यंत उसळले । पाणी तेव्हां समुद्राच्ये ॥ १९६ ॥

जणूं पृथवी पालथी होते । आकाश काय झोके खाते ।  
 तेणे नक्षत्रांचा वाटते । सडा आतां होणार कीं ॥ १९७ ॥

सृष्टी संपली रे संपली । देवांचीं अधिष्ठाने मोडलीं ।  
 अशी एक ओरड झाली । ब्रह्मदेवाच्या लोकांत ॥ १९८ ॥

सूर्य भयाने थांबला । ऐसा प्रलय ओढवला ।  
 तयीं हाहाःकार उडाला । तीन्हीं लोकांत सर्वत्र ॥ १९९ ॥

आदिपुरुष परमेश्वर । विस्मित झाले तदनंतर ।  
 म्हणे काय ओढवणार । अंत याने सृष्टीचा ॥ २०० ॥

कोलाहल तो तेवळ्यांत । परी झाला असे शांत ।  
 तेणे न होतां युगान्त । विश्व गेले सांवरले ॥ २०१ ॥

कृष्णादिकांनीं आपुले । शंख जेव्हां वाजवले ।  
 तेव्हां दुर्धर ओढवले । ऐसे कठीण प्रसंग ॥ २०२ ॥

१६१ असो, तो गर्ज मंदावला । परी पडसाद होत राहिला ।  
 तेणेही पार विध्वंसिला । सेनासमूह कौरवांचा ॥ २०३ ॥

हत्तींची दाणादाण जेवीं । लीलेनेच सिंह उडवी ।  
कौरवांच्या हृदयां तेवीं । भंगिले त्या पडसादें ॥ २०४ ॥

त्यांनी तो धवनि ऐकिला । तयीं हृदयें ठाव सोडिला ।  
म्हणती ते एकमेकाला । अरे सावध रहा आतां ॥ २०५ ॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।  
प्रवृत्ते शक्षसंपते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ २० ॥

शौर्य धैर्यानें ते ठायीं । श्रेष्ठ महारथी जे कांहीं ।  
होते त्यांनी पुन्हां पाही । सैन्य आपुलें सांवरिले ॥ २०६ ॥

मग अधिक बळ धरून । सैन्य उठतां सांवरून ।  
त्रस्त झाले लोक तीन । हालचालीने तयांच्या ॥ २०७ ॥

प्रलयकालीं जलधर । वर्षाव करिती अनिवार ।  
तैसें सारे धनुर्धर । बाण फेकूं लागले ते ॥ २०८ ॥

तें पाहून अर्जुनाला । स्वमनीं संतोष वाटला ।  
तयानें सर्व सैन्याला । उत्सुक दृष्टीने पाहिले ॥ २०९ ॥

युद्धास मिळू झालेले । कौरव त्यानें पाहिले ।  
मग आपुलेंहि उचलले । धनुष्य अर्जुनें लीलेने ॥ २१० ॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।  
अर्जुन उवाच ।

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१ ॥

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।  
कैर्मया सह योद्धुव्यमस्मिन्नरणसमुद्यमे ॥ २२ ॥

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।  
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीष्वः ॥ २३ ॥

तेव्हां अर्जुन म्हणे देवा । रथ त्वरेने हांकावा ।  
नेवोनी उभा करावा । मधें दोन्ही सैन्यांच्या ॥ २११ ॥

म्हणजे मी युद्धास्तव । योद्धे जे जमले सर्व ।  
त्यांना यथासंभव । नीटपणाने पाहीन ॥ २१२ ॥

१७१ जरी सर्व आले बरवें । तरी त्यांतून कोणासवें ।  
मी रणांगणीं लढावें । हें पाहणे भाग असें ॥ २१३ ॥

बहुतेक कौरव सगळे । असती दुष्ट उतावळे ।  
शौर्य कांहीं नसता जमले । हांव धरून युद्धाची ॥ २१४ ॥

युद्धाची आवडी धरिती । परी रणीं न टिकून राहती ।  
इतुके धृतराष्ट्रप्रति । सांगून म्हणे संजय ॥ २१५ ॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।  
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४ ॥

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।  
उवाच पार्थं पश्येतान्समवेतान्कुरुनिति ॥ २५ ॥

ऐसें म्हणतां अर्जुनानें । हाकिला रथ कृष्णानें ।  
आणि उभा केला त्यानें । नेऊन दोन्ही सैन्यामधें ॥ २१६ ॥

भीष्म द्रोणादि जे ठायीं । आससंबंधी होते पाही ।  
आणि राजे इतरही । जेथें युद्धा होते उभे ॥ २१७ ॥

तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् ।  
आचार्यान्मातुलान्नेत्रातृन्पुत्रान्पौत्रान्सर्वीस्तथा ॥ २६ ॥

श्रुतुरान्सुहृदशैव सेनयोरुभयोरपि ।  
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥ २७ ॥

तेथ रथ होतांचि स्थिर । औत्सुक्याने सभोंवार ।  
अर्जुन निरखी दलभार । राहून दोन्ही सैन्यामधें ॥ २८ ॥

आणि गडबडून कृष्णासी । म्हणाला त्या समयासी ।  
पहा पहा या युद्धासी । ठाकले सारे आप गुरु ॥ २९ ॥

तें ऐकून कृष्णाला । अचंबा थोडा वाटला ।  
म्हणें विचार काय आला । न कले याच्या चित्तांत ॥ २३० ॥

विलक्षण कांहीतरी । आले याच्या अंतरी ।  
हृदयस्थें त्या सहज तरी । अनुमान ऐसें काढिले ॥ २३१ ॥

परी मुखें न बोलता कांही । कृष्ण तेथें निवांत राही ।  
सहेतुकपणें त्या समयीं । केवळ पाहत आश्वर्ये ॥ २३२ ॥

अर्जुने दोन्ही दलावरी । दृष्टी निज टाकिता पुरी ।  
सर्वत्र सोयरीं-धायरीं । त्याच्या पडली दृष्टीला ॥ २३३ ॥

आजे गुरु भाऊ चुलते । मामा पडले दृष्टीते ।  
आणिक दिसलीं त्यास तेथें । इष्ट-मित्र मुले बाळे ॥ २३४ ॥

जिवलग स्नेही वा सासरे । इतरहि सखे सोयरे ।  
पुत्र नातू त्या धनुर्धरें । पाहिले, ठाकले युद्धासी ॥ २३५ ॥

केले ज्यांच्यावरी उपकार । वा संकटांतून नेलें पार ।  
ऐसा पाही निज परिवार । सर्व सानाथोरांचा ॥ २३६ ॥

ऐसें आपुलेंचि गोत्र कुल । युद्धा सज्ज असे सकळ ।  
दोन्ही सैन्यामधें केवळ । पाहिले ते अर्जुनाने ॥ २३७ ॥

कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।  
अर्जुन उवाच ।

दृष्टेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ २८ ॥

ती सैन्याची पाहून स्थिति । अर्जुनाची चित्तवृत्ति ।  
गडबडून गेली अति । असूनिया धीर वीर ॥ २२८ ॥

करुणेने व्यापिले मन । तेव्हां निघाली तेथून ।  
वाटून आपुला अपमान । अर्जुनाची वीरवृत्ति ॥ २२९ ॥

निया ज्या असती कुलवंत । सदगुणी आणि लावण्ययुक्त ।  
तेजस्वीपणें त्यांना सवत । जेवीं सहन होते ना ॥ २३० ॥

पत्नीस विसरे धरून रुचि । कामुक जेवीं नूतनेची ।  
योग्यता ना बघतां तिची । नादी लागे भ्रांत चित्ते ॥ २३१ ॥

तपोबळे ऋद्धि-सिद्धि । प्राप होतां भ्रंशे बुद्धि ।  
मग वैराग्याची अगदीं । आठवणही नुरे तया ॥ २३२ ॥

तसें अर्जुना तेथ झाले । शौर्य धैर्य लया गेले ।  
कारण चित्त व्यापिले । कारुण्याने त्याचें तयीं ॥ २३३ ॥

मांत्रिक चुके मंत्र म्हणाया । तरी पिशाच्य बाधे तया ।  
तैसें चित्ता अर्जुनाचिया । व्यापिले थोर मोहाने ॥ २३४ ॥

धैर्य त्याचें लया गेले । कारुण्याने हृदय द्रवले ।  
चांदण्यामुळे पाझरले । जैसे जाती चंद्रकांत ॥ २३५ ॥

त्याप्रमाणे तो अर्जुन । गेला करुणेने मोहून ।  
मग खेद चित्तीं धरून । श्रीकृष्णासी बोलला ॥ २३६ ॥

एक कृष्णा मी पाहिले । सैन्याचे हे समूह सगळे ।  
 आसजनचि जमलेले । दिसोनि आले मजलागीं ॥ २३७ ॥  
 युद्धासाठीं सर्वही । उभे ठाकले येथें पाही ।  
 परी देवा तेंच कायी । उचित होईल आम्हासी ॥ २३८ ॥

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।  
 वेपथुश्च शरीरे मे रोमर्हवश्च जायते ॥ २९ ॥

गाणडीवं संसते हस्तात्त्वकचैव परिद्दृते ।  
 न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३० ॥

दुंजावें आप स्वजनासी । या केवळ कल्पनेसी ।  
 कसेंतरीच होतें मजसी । भान नुरतें माझें मला ॥ २३९ ॥

चंचल जाहले अंतर । बुद्धिही ना राही स्थिर ।  
 पहा हें माझें शरीर । कांपत आहे ये वेळीं ॥ २४० ॥

कोरड पडली तोंडाला । आणि सर्व अवयवाला ।  
 शिथिलपणा आहे आला । त्राण कांहीं नुरें तया ॥ २४१ ॥

कांटा उठला अंगावरी । त्वचेची आग होते पुरी ।  
 आणि गांडीवासी जो धरी । हात ढिला जाहला तो ॥ २४२ ॥

तें हातामधून गळलें । कधीं पडलें तें न कळलें ।  
 ऐसे मोहानें व्यापिलें । हृदय माझें यावेळीं ॥ २४३ ॥

अर्जुनाचे अंतःकरण । कठीण होते वज्राहून ।  
 दृढता त्याची असाधारण । मोजीत नसे कवणा जी ॥ २४४ ॥

असें पार्थाचें धीर चित्त । परी घडलें विपरीत ।  
 नवल त्यावरी केली मात । आज स्नेहमोहानें ॥ २४५ ॥

ज्यानें जिंकिलें युद्धांत । प्रत्यक्ष श्रीशंकराप्रत ।  
 निवातकवच नामें दैत्य । होते नव्हते केले त्यां ॥ २४६ ॥

तो हा वीराग्रणी अर्जुन । न लागतां एक क्षण ।  
 घेतियलासे कवळून । आसजनांच्या मोहानें ॥ २४७ ॥

२०१ जसें कोरावें भ्रमरानें । वाळलें लाकूड लीलेने ।  
 परी कोवळ्या कळींत त्यानें । जेवीं गुंतावें कमलाच्या ॥ २४८ ॥

तेथ मरूनही जाईल । परी न भेदी कमलदल ।  
 तैसा स्नेह हा कोमल । मृदुत्वानें कठीण झाला ॥ २४९ ॥

हा जो स्नेह मोह या ठाया । तीच परमात्म्याची माया ।  
 जी न येई आकळावया । प्रत्यक्ष ब्रह्मदेवासहि ॥ २५० ॥

त्याच दुर्धर मायेने । भुलविलें अर्जुनाकारणे ।  
 धृतराष्ट्रासी संजयानें । कथन केलें हें सारें ॥ २५१ ॥

आणि म्हणें ऐक नृपते । अर्जुने स्वजन पाहतां ते ।  
 इर्ष्या युद्ध करावयाते । उरली नाहीं त्यालागीं ॥ २५२ ॥

कशी न कळे सदयता । निर्माण झाली त्याचें चित्ता ।  
 मग तो म्हणें कृष्ण आतां । मी न थांबेन रणीं या ॥ २५३ ॥

फार व्याकुल झाले मन । शब्द न धड ये वाणींतून ।  
 वधावयाचे आसजन । केवळ या कल्पनेने ॥ २५४ ॥

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।  
 न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥

वधावें या कौरवां जरी । युधिष्ठिरादिकां कां न तरी ।  
 कारण सर्वही परस्परी । असती आमुचे गोत्रज ॥ २५५ ॥

म्हणोनी जळों युद्ध हैं । मज मुळीं हैं मान्य नोहे ।  
 काय तरी कारण आहे । महापातकाचें आम्हां या ॥ २५६ ॥  
 नानारीतीं करितां विचार । युद्धाचे परिणाम दिसती घोर ।  
 परी यासी टाळिलें तर । कांहीं कल्याण साधेलचि ॥ २५७ ॥

न काङ्गे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।  
 किं नो राज्येन गोविन्द किं भोगैजीर्वितेन वा ॥ ३२ ॥

येषामर्थे काङ्गितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।  
 त इमेऽवस्थिता युद्धे प्राणान्स्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥

या विजयाचें मज कांहीं । आतां कर्तव्य उरलें नाही ।  
 राज्य घेऊन करूं कायी । परिस्थिति ही पाहून ॥ २५८ ॥

२११ या सकळांसी मारून । मग जे भोगावे भोग जाण ।  
 आग लागो त्यालागुन । ऐसें अर्जुन म्हणें तरीं ॥ २५९ ॥

राज्यसुख ना लाभल्यामुळे । जें जें कांहीं घडेल सगळें ।  
 तेंही सर्व सोशीन भलें । जीवही वेचो त्यासाठीं ॥ २६० ॥

परी यांचा करून घात । राज्य भोगावे सुखांत ।  
 हें आणणेही स्वप्नांत । शक्य नाहीं मजलागीं ॥ २६१ ॥

वडिलांचे चिंतावे अहित । तरी कां यावे जन्माप्रत ।  
 आणि कोणासाठीं जगांत । मग जगावे सांग देवा ॥ २६२ ॥

कुळ म्हणते पुत्र व्हावे । हेंच फळ कां त्या यावे ।  
 जें पुत्रेच निर्दलावे । आपुल्या सर्व आसेषा ॥ २६३ ॥

हें मर्नीं तरी कां आणावे । कसें वज्रसें कठोर व्हावे ।  
 उलट साधेल तें करावे । आपुल्याच्यानें हित यांचे ॥ २६४ ॥

आम्ही जें जें मिळवावे । तें सर्व यांनीच भोगावे ।  
 आम्ही जीवितही वेचावे । काम यांचे साधण्यासी ॥ २६५ ॥

राजे देशोदेशींचे । आम्ही जे जिंकावयाचे ।  
 ते आपुल्याच कुळाचे । समाधान करण्यास्तव ॥ २६६ ॥

तेंच आमुंचे कुळ सारें । युद्ध उद्यत झालें बा रे ।  
 उलट कसें पडलें पुरे । दैव माझें ये ठारीं ॥ २६७ ॥

मुलें बायका आणि धन । यांचाही मोह सोडून ।  
 शळ्हावरी ठेवून प्राण । सिद्ध झाले युद्ध हे ॥ २६८ ॥

२२१ यांना कैसें मारूं तरी । शळ्ह धरूं कोणावरी ।  
 काय मीच माझ्या करीं । हृदया माझ्या विनाशावे ॥ २६९ ॥

आचार्या: पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: ।  
 मातुला: शशुरा: पौत्रा: श्याला: सम्बन्धिनस्तथा ॥३४॥

काय न जाणसी तूं हे कोण । पहा पलिकडे भीष्म द्रोण ।  
 ज्यांचे असती असामान्य । आमुच्यावरीं उपकार ॥ २७० ॥

मामे मेहुणे सासरे । पुत्र नातु बंधू सारे ।  
 आणि केवळ इष्ट दुसरे । आहेत येथें सैन्यांत ॥ २७१ ॥

ऐसे फार जवळचे । आस सोयरे आमुचे ।  
 नांव ज्यांना मारण्याचे । काढतांही पाप लागें ॥ २७२ ॥

एतत्र हन्तुमिच्छामि घतोऽपि मधुसूदन ।  
 अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ ३५ ॥

हे येथ कसेंही वागोत । ठारही मजसी करोत ।  
 परी यांचा करणे घात । मर्नींही ना आणीन मी ॥ २७३ ॥

त्रैलोक्याचें राज्य जरी । संपूर्ण सहज लाभें तरी ।  
 परी अयोग्य कृत्ये करी । माझ्या न कथीं घडतील ॥ २७४ ॥  
 आम्ही करतां हें वर्तन । आमुचा आदर करी कोण ।  
 मग तुझ्याही पुढे येऊन । आम्हां उभें राहवेल कां ॥ २७५ ॥

निहत्य धार्तराष्ट्रानः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।  
 पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥

जरी कुळाचा वथ करून । झालों दोषांचें वसतिस्थान ।  
 अंतरशील मजलागून । लाभलेला कृष्णा तू ॥ २७६ ॥  
 पातके गोत्र-घातांतील । सर्वही मजसी लागतील ।  
 तेव्हां कैसें रे होईल । दर्शन तुझ्ये आम्हांसी ॥ २७७ ॥  
 जेवी आग भयंकर । उद्यानासी लागल्यावर ।  
 मग ते ठायीं क्षणभर । कोकील ना थांबतसे ॥ २७८ ॥

२३१ चिखलानें गदूळ झालें । चकोर, जरी पाही तलें ।  
 तरी त्यासी न चाखितां भले । दूर जाई धिःकारून ॥ २७९ ॥  
 पुण्याचा अंश त्यापरी । माझ्याजवळ नुरला जरी ।  
 ठक्कून मज तू जाशील दुरी । आणि पुन्हां न भेटशील ॥ २८० ॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।  
 स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥

म्हणोनि कांहीं झालें तरी । मी या युद्धीं शस्त्र न धरीं ।  
 कारण युद्ध हें नानापरी । निंद्य दिसून येतें मला ॥ २८१ ॥  
 आम्हां तूं जरी अंतरशील । तरी आमुचें काय उरेल ।  
 तुझ्यावीण दुःखें फुटेल । कृष्णा हृदय आमुचें हें ॥ २८२ ॥

म्हणून कौरवांसी वधावें । मग आम्ही राज्य भोगावें ।  
 हें आतां न मुळीं संभवें । ऐसें अर्जुन म्हणें तेथ ॥ २८३ ॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।  
 कुलक्ष्यकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।  
 कुलक्ष्यकृतं दोषं प्रपश्यद्दिर्जनार्दन ॥ ३९ ॥

अहंकारें ताढूर गेलें । कौरवांनी रण मांडिले ।  
 परी आम्ही पाहिजे पाहिलें । आमुचें हित काय कसें ॥ २८४ ॥  
 हें ऐसें कैसें करावें । कीं आपुलेच आप मारावें ।  
 कळून वळून कैसें घ्यावें । सांग देवा कालकूट ॥ २८५ ॥

कृष्णा चालतांना रस्त्यांत । पुढे सिंह ये अवचित ।  
 तरी तो चुकवून जाण्यांत । लाभ आपुला असतो कीं ॥ २८६ ॥

टाकिता हातीच्या दिव्याप्रत । कोसळावें लागे विहिरींत ।  
 कृष्णा सांगे मजसी यांत । काय लाभ होतो तरी ॥ २८७ ॥

समोर डोळ्यांनी दिसे अग्नि । त्यासी न जावे टाळुनी ।  
 तरी मग तो एका क्षणीं । काय न टाकी जाळून ॥ २८८ ॥

२४१ ऐसें दोष हें मूर्तिमंत । करूं पाहती आघात ।  
 सर्व हें असतां जाणत । करण्या पुढे यावें कां ॥ २८९ ॥

तेवेळीं म्हणे अर्जुन । देवा ऐक लक्ष देऊन ।  
 पापाचें या रूप दारूण । सांगतों मी तुजलागीं ॥ २९० ॥

कुलक्ष्ये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।  
 धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥

अथर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।  
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेयं जायते वर्णसङ्करः ॥ ४१ ॥

काष्ठ घासितां काष्ठानें । अग्नि प्रगटे सहजपणे ।  
तो आपुल्या भडकण्यानें । सर्व लाकडां जाळीतसे ॥ २९१ ॥

तैसें गोत्रज मत्स्यग्रस्त । परस्परांचा करिता घात ।  
त्या दोषानें त्यांचें समस्त । कुळच पावतें नाशाला ॥ २९२ ॥

म्हणून ऐसें घडतां पाप । वंश धर्माचा होतो लोप ।  
मग अर्धम आपोआप । वाढतो सान्या कुलामधें ॥ २९३ ॥

तेथ सारासाराचा विचार । कोणाचा कोणता आचार ।  
वा विधिनिषेधाचे प्रकार । हें कीं सारेच संपते ॥ २९४ ॥

दिवा मालवून अंधारी । कोणी चालूं लागे जरी ।  
सरळमार्ग असला तरी । अडखलावें लागे त्या ॥ २९५ ॥

तैसा होता कुलक्षय । कुळधर्माचा लोप होय ।  
मग तेथ दुर्जे काय । उरतें पापावांचनी ॥ २९६ ॥

जेव्हां यमनियम संपती । तेव्हां इंद्रिये स्वैर होतीं ।  
तेणे कुलस्त्रियांप्रति । व्यभिचार वाटती करावे ॥ २९७ ॥

श्रेष्ठ वर्णांतील नारी । जाती नीचा बरोबरी ।  
वर्णसंकर ऐशापरी । होऊन नुरे जातिधर्म ॥ २९८ ॥

२५१ बळी ठेवतां चब्बाट्यावर । त्यास कावळे खाती स्वैर ।  
तैसे वाढतां व्यभिचार । महापापे शिरतीं कुळीं ॥ २९९ ॥

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।  
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ ४२ ॥

मग ते कुळ संपूर्ण । आणि कुलघातक जे जन ।  
त्या दोघांही लागून । नरका जाणे भाग होतें ॥ ३०० ॥

वंशजांची अधोगति । ऐशी पहा झाल्यावरतीं ।  
स्वर्गातून खालीं येती । पितरही त्या वंशजांचे ॥ ३०१ ॥

सर्वहीं कृत्ये धार्मिक । नित्य अथवा नैमित्तिक ।  
लोप पावतां तिलोदक । कोण देईल कोणासी ॥ ३०२ ॥

मग काय करिती पितर । स्वर्गीं कसे राहति स्थिर ।  
निरुपायानें खरोखर । तेही येती कुलापाशीं ॥ ३०३ ॥

जरी बोटाच्या टोंकावरी । साप चावला विषारी ।  
तरी विष तयाचें सत्वरी । नखशिखान्त देहा व्यापी ॥ ३०४ ॥

तैसें पातकें वाढतां । धर्मक्रियांचा लोप होता ।  
विधात्यापासून समस्ता । कुळा लागें बुडावेंचि ॥ ३०५ ॥

दोषैरतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।  
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३ ॥

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।  
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥

देवा आणिकही एक । येथ घडें महापातक ।  
कीं पतिताच्या संगे लोक । सारे आचारभ्रष्ट होती ॥ ३०६ ॥

जसें एखाद्याच्या घराला । सहज अग्नि लागला ।  
तरी तोच भडकलेला । इतर घराही जाळीतसे ॥ ३०७ ॥

तैसें पतितांच्या संगती । जे जे कोणी वागती ।  
त्यांनांही दोष बाधती । त्या कुळाच्या निमित्तानें ॥ ३०८ ॥

ऐसें दोषाने भरलेले । अर्जुन म्हणे ते कुळ सगळे ।  
आपुल्या घोर पापामुळे । भयंकर नरका भोगिते ॥ ३०९ ॥

<sup>२६१</sup> एकदां तेथें पडतां पाही । कल्पांतीही सुटका नाहीं ।  
अधोगति एवढी होई । म्हणे अर्जुन कुलक्षये ॥ ३१० ॥

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।  
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥

देवा ऐसे भयंकर । कार्णीं येतां प्रकार ।  
कैसा उद्गेत्र तिळभर । येत ना तुज युद्धाचा ॥ ३११ ॥

काय तूं हृदय आपुले । वज्रापरी कठोर केले ।  
म्हणून इतुके सांगितले । तरी न होतो परिणाम ॥ ३१२ ॥

राज्यसुखाची ज्याच्यासाठी । अभिलाषा धरणे मोठी ।  
तो देह तरी शेवटी । क्षणभंगुर आहेच कीं ॥ ३१३ ॥

हें सारें येथे मजसी । कळत असतांना मानसीं ।  
कीं न मी या दोषासी । टाळावें तें सांग मला ॥ ३१४ ॥

ठार करण्याच्या दृष्टीने । पाहिले वडिलाकारणे ।  
हें कीं आमुच्या हाताने । पातक घडले थोडके ॥ ३१५ ॥

यदि मामप्रतीकारमशक्तं शक्षपाणयः ।  
धार्तराष्ट्र रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥

आतां यापरी जिवंत । राहण्यापेक्षां हेंच हित ।  
कीं शक्ते टाकून रणांत । मार सोसावा बाणांचा ॥ ३१६ ॥

मग होवो जें होईल । वरी मृत्यूही बरा वाटेल ।  
परी हे पाप केवळ । कराया इच्छा मम नाहीं ॥ ३१७ ॥

ऐसें पाहून युद्धासी । जमलेल्या सर्व कुळासी ।  
अर्जुन म्हणाला कृष्णासी । राज्य नव्हें हा नर्क आहे ॥ ३१८ ॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।  
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः ॥ ४७ ॥

ऐसें रणीं अर्जुन । तेधवां करी भाषण ।  
संजय म्हणे देऊन कान । ऐकावें तें धृतराष्ट्र ॥ ३१९ ॥

अर्जुन जाहला उद्दिश्य । गंहिवर आला दाटून ।  
मग त्याने रथामधून । उडी खालती घेतली ॥ ३२० ॥

जैसा युवराज पदच्युत । झाल्यावरी निस्तेज होत ।  
किंवा ग्रहणाने पीडित । सूर्य होतो प्रभाहीन ॥ ३२१ ॥

<sup>२७१</sup> वा महासिद्धि प्राप्त होता । तपस्वी होतो भ्रांत चित्ता ।  
वासनेसी गुंतून पुरुता । दीन होऊन जात जेवीं ॥ ३२२ ॥

तैसा तो वीर अर्जुन । दुःखाने गेला गांजून ।  
जेव्हां रथाच्यावरून । उतरला तो खालती ॥ ३२३ ॥

त्याने धनुष्यबाण टाकिले । अश्रू न त्यासी आवरले ।  
ऐसें तेथें घडून आलें । संजय सांगे राजासी ॥ ३२४ ॥

आतां यावरी तो श्रीकृष्ण । पार्थ झाला बघून खिन्न ।  
कोणत्याप्रकारे निरूपण । परमार्थाचें करील कीं ॥ ३२५ ॥

ती सविस्तर कथा पुढती । कौतुकावह आहे अति ।  
ज्ञानदेव ऐसे म्हणती । शिष्य निवृत्तिनाथांचे ॥ ३२६ ॥

॥ श्रीशंकर ॥

# अनुवाद ज्ञानेश्वरी

—॥३३०॥ श्री ज्ञानेश्वरी—

## अध्याय द्वितीय

श्रीगणेशाय नमः ।

सञ्जय उवाच ।

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।  
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १ ॥

१ संजय म्हणे राजाप्रत । ऐका तो अर्जुन तेथ ।  
शोकाकुल होऊन अत्यंत । रुदन करूं लागला कीं ॥ १ ॥  
रणीं कुल देखोनि समस्त । स्नेह उपजला त्या उद्भुत ।  
त्या योगानें त्याचे चित्त । द्रवूं लागलें तें ठायीं ॥ २ ॥  
मीठ जलानें विरघळावें । वा मेघ वान्यानें हालावे ।  
तैसें धीर असून बरवें । हृदय द्रवलें तयाचें ॥ ३ ॥  
म्हणून करुणेने व्यापिला । तो दिसे कोमेजला ।  
जैसा पंकामधें रुतला । सरोवरीच्या राजहंस ॥ ४ ॥

: ३७ :

अनुवाद ज्ञानेश्वरी  
अध्याय पहिला  
समाप्त

तैशापरी तो अर्जुन । मोहाने व्याकुल पाहून ।  
तयालागीं तो श्रीकृष्ण । काय बोलला तें ऐका ॥ ५ ॥

श्रीभगवानुवाच ।

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।  
अनार्यजुष्टमस्वगर्थमकीर्तिकरमर्जुन ॥ २ ॥

म्हणे अर्जुना घे चित्तांत । हें यावेळीं काय उचित ।  
तूं कोण आणि या येथ । काय करितो आहेस हें ॥ ६ ॥  
तुला काय झालें तरी । उणीव पडली कसली तरी ।  
काय कराया चुकलें तरी । खेद इतुका कशास्तव ॥ ७ ॥  
अयोग्य चित्तीं तुझ्या न येतें । धैर्य तुझें कर्धीं न सुटें ।  
तुझें नांव घेतां पळतें । कुठल्याकुठें अपयश ॥ ८ ॥  
तूं आश्रय शूरतेचा । राजा शोभसी क्षत्रियांचा ।  
अरे तुझ्या सामर्थ्याचा । प्रभाव आहे तिन्ही लोकीं ॥ ९ ॥  
तूं रणीं रुद्रा जिंकिले । निवातकवचा ठार केले ।  
गंधर्वासीही चारिले । खडे तुवां युद्धांत ॥ १० ॥

११ अरे अर्जुना तुझ्यापुढें । त्रैलोक्य वाटावें तोकडें ।  
असें तुझ्याठायीं उघडें । अलौकिक आहे पौरुष ॥ ११ ॥  
तो तूं आज या ठिकाणी । आपुली वीरवृत्ति सोडुनी ।  
तोंड खालीं करूनि । रडावें हें शोभतें कां ? ॥ १२ ॥  
पहा तूं आहेस अर्जुन । आणि कारुण्ये झालास दीन ।  
अंधाराने काय गिळून । टाकावें त्या भास्करासि ॥ १३ ॥

वाज्याने मेघा घाबरावें । वा अमृतासी मरण यावें ।  
इंधनें गिळून टाकावें । काय प्रत्यक्ष अग्रीसी ॥ १४ ॥  
जल विरघळले मिठाने । कालकूट मेले बाधेने ।  
सांग कर्धीं बेडकाने । नाग मोठा गिळिला कां ॥ १५ ॥  
कोल्हा सिंहासवें झागडे । असें अघटित काय घडें ।  
परी तें अशक्य एवढें । सत्य करून दाविलें तूं ॥ १६ ॥  
म्हणून अजुनी अर्जुना । अयोग्य हें न आणी मना ।  
धीर धरून अंतःकरणा । सावध होई त्वरेने ॥ १७ ॥  
सोड सोड हें मूर्खपण । ऊठ करी घे धनुष्यबाण ।  
अरे हें आहे रणांगण । कारुण्य येथें शोभतें ना ॥ १८ ॥  
अरे तूं असून जाणता । विचार न करिसी आतां ।  
युद्धसमर्थीं दयालुता । योग्य म्हणती काय कोणी ॥ १९ ॥  
याने जाते असली कीर्ति । परलोकीं लाभे दुर्गति ।  
ऐसें तेथें अर्जुनाप्रति । जगन्निवास बोलला तो ॥ २० ॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वस्युपपद्यते ।  
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥

२१ आणि म्हणे शोक न करी । धैर्य पुरतें चित्तीं धरी ।  
शोकाकुलता झुगारी । पांडुपुत्रा ये ठायीं ॥ २१ ॥  
हें न तुजसी शोभतें । याने मिळालेले नासतें ।  
अजुनी तरी निजहितातें । विचारामधें घेई तूं ॥ २२ ॥  
अरे अर्जुना युद्धाठायीं । कृपाळूपणा बरा नाहीं ।  
हे सर्व आतांच कायी । सांग सोयरे झाले तुझें ॥ २३ ॥

हें आधीं का कळलें नव्हतें । नोळखसी कां आसातें ।  
 आतां व्यर्थ असा येथें । अतिरेक कां करिशी हा ॥ २४ ॥  
 उभ्या जन्मामधें नवीन । तुज कां भेटलें आज रण ।  
 सदा परस्परांकडून । प्रसंग याचा आहे तुम्हां ॥ २५ ॥  
 मग आतांच काय झालें । ममत्व कोठून उपजलें ।  
 नकळे, परी तूं हें केलें । फार वाईट अर्जुना ॥ २६ ॥  
 हा मोह जरी धरशील । तरी असती प्रतिष्ठा जाईल ।  
 आणि परलोकही अंतरेल । इहलोकासवें तुझा ॥ २७ ॥  
 अरे हृदयाचें ढिलेपण । घडवी कांहीं चांगलें न ।  
 क्षत्रियाचें अधःपतन । होतें यानें युद्धामधें ॥ २८ ॥  
 असा तो कृपाळू श्रीहरी । उपदेश करी नानापरी ।  
 तेव्हां अर्जुन त्याचेवरी । काय बोलला तें ऐका ॥ २९ ॥

अर्जुन उवाच ।

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।  
 इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४ ॥  
 देवा इतुकें ऐशापरी । फार बोलसी कां तरी ।  
 तूंच चित्तीं विचार करी । हें काय आहे युद्ध ॥ ३० ॥  
 अरे हें खरे नसें युद्ध । हा उघड घडतो प्रमाद ।  
 पूज्यांच्या करणें उच्छेद । प्रसंग ऐसा ओढवला ॥ ३१ ॥  
 पहा मातापितरां पूजावें । सर्वस्वानें तोषवावें ।  
 आणि नंतरीं कां वधावें । आपुल्याच हातीं तया ॥ ३२ ॥

: ४० :

देवा, संतसमुदाय वंदावें । घडें तरी पूजन करावें ।  
 तें टाकून कां निंदावें । स्वमुखानें उलट त्यांना ॥ ३३ ॥  
 तैसें गुरुजन आणि हे आस । पूजनीय आम्हां निश्चित ।  
 मजवरी असती बहुत । उपकार भीष्मद्रोणांचे ॥ ३४ ॥  
 मनानें जयांच्याविष्यर्या । वैर स्वप्नींहि धरणें नाहीं ।  
 त्यांच्या प्रत्यक्ष ये ठायीं । घात कैसा करूं देवा ॥ ३५ ॥  
 जळों जळों हें जीवन । वेळ कसली ही दारुण ।  
 काय मिरवूं गुरु वधून । प्रतिष्ठा शश्वाभ्यासाची ॥ ३६ ॥  
 अर्जुन द्रोणांनी घडविला । त्यांनीं धनुर्वेद मज दिला ।  
 त्या उपकारांनीं बांधला । आज वधूं काय त्यांसीं ॥ ३७ ॥  
 ज्याच्या कृपेने लाभे वर । काय उलटावे तयावर ।  
 तरी मी कां भस्मासुर ? । अर्जुन म्हणें कृष्णासी ॥ ३८ ॥

गुरुनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।  
 हत्वार्थकामांस्तु गुरुनिहैव भुज्जीय भोगान्त्विरप्रदिग्धान् ॥ ५ ॥

देवा समुद्रा म्हणती गंभीर । तो तसा भासतो वर वर ।  
 परी या द्रोणांचें अंतर । क्षुब्ध कर्धीं होत नाहीं ॥ ३९ ॥  
 अमर्याद असें जें आकाश । तेंही येईल मोजायास ।  
 परी द्रोणांच्या हृदयास । असे गहन अगाधता ॥ ४० ॥

४१

देवा नासेल अमृत । वज्र फुटेल कदाचित् ।  
 परी द्रोणांच्या चित्तांत । अशक्य विकार निर्मिणे ॥ ४१ ॥  
 वात्सल्यमयी एक आई । म्हणती जें तें खरेंच पाही ।  
 परी वात्सल्य द्रोणाठायीं । तें या आहे मूर्तिमंत ॥ ४२ ॥

: ४१ :

हा कारुण्याचें माहेर । सकळ गुणांचें भांडार ।  
 विद्येचा अनंत सागर । म्हणजे द्रोण, पार्थ म्हणें ॥ ४३ ॥  
 इतुके असून मोठेपण । आम्हांवरी यांची कृपा पूर्ण ।  
 ते मारावे गुरु द्रोण । हें मरींही आणूं का ॥ ४४ ॥  
 गुरुजना रणीं वधावें । नंतर राज्यसुख भोगावें ।  
 हें न मज रुचें जीवें । प्राणावरी बेतताही ॥ ४५ ॥  
 हें सर्वथा असें कठीण । श्रेष्ठ भोग जे याच्याहून ।  
 तरी ते सर्व टाकून । भिक्षा सुखें मारीन मी ॥ ४६ ॥  
 देशत्यागहि करीन । गिरिकंदरीं राहीन ।  
 परी ना कधीं धरीन । शऱ्ह आतां यांच्यावरी ॥ ४७ ॥  
 तीक्ष्ण बाणांनी मर्मावर । यांच्या करोनि प्रहार ।  
 ते कां शोधू खरोखर । भोग रक्तीं बुडालेले ॥ ४८ ॥  
 तें किमर्थ मेळवावें । रक्ते माखलेले कां घ्यावें ।  
 यास्तव तुझा मनोभावें । युक्तिवाद पटेना हा ॥ ४९ ॥  
 न चैतद्विद्यः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।  
 यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्रः ॥५० ॥  
 एसें पार्थें ते अवसरीं । श्रीकृष्णासी म्हटलें जरी ।  
 तें ऐकूनहि श्रीहरी । मान्यता निज दाखवी ना ॥ ५० ॥  
 ५१ तें पाहून अर्जुन भ्याला । आणि पुन्हां बोलूं लागला ।  
 म्हणे देवा माझ्या बोला । विचारीं कां न घेतां तुम्ही ॥ ५१ ॥  
 जें जें मजसीं वाटतें । विचारपूर्वक बोललों तें ।  
 चांगलें काय याच्यापरतें । तें तो कळतें तुम्हांसीच ॥ ५२ ॥

पहा ‘ ज्यांच्या विरुद्धु जावें ’ । -हें बोलतांही प्राण द्यावें ।  
 तेच उभे ठाकले बरवें । पुढे युद्ध-निमित्तानें ॥ ५३ ॥  
 आतां ऐशांना मारावे । कीं हें युद्ध सोडून जावें ।  
 न कळें काय आचरावें । या दोहोंतील आम्ही ॥ ५४ ॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः  
 पृच्छामि त्वां धर्मसम्पूढचेताः ।  
 यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे  
 शिव्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७ ॥

आम्हां काय ठरें उचित । तें विचारेही ना सुचत ।  
 फार व्याकुल झालें चित्त । माझें येथ या मोहानें ॥ ५५ ॥  
 डोळ्यास येतां अंधारी । पुढचेही ना दिसे तरी ।  
 वस्तू असतांही शेजारी । सांपडते ती ना जशी ॥ ५६ ॥  
 देवा तैसें माझें झालें । मन हें भ्रांतीने ग्रासिलें ।  
 आतां काय हित आपुले । तेंहि माते उमगेना ॥ ५७ ॥  
 म्हणून तूंच सर्व घे विचारीं । योग्य तें मज कथन करी ।  
 तूंच एक सर्वतोपरी । मित्र सखा अससी आम्हां ॥ ५८ ॥  
 तूंच गुरु, तूं बंधू, पिता । तूंच आमुची इष्ट देवता ।  
 संकटामधें रक्षणकर्ता । तूंच अससी आम्हांसी ॥ ५९ ॥  
 शिष्य गेला सद्गुरुपाशीं । तो न अव्हेरी तयासी ।  
 किंवा आलेल्या नद्यांसी । समुद्र कधीं त्यजितो ना ॥ ६० ॥  
 ६१ आपुलें तान्हें मूल, आई । टाकून जरी दूर जाई ।  
 तरी तिच्यावाचून कांयी । जगणे शक्य होई तया ? ॥ ६१ ॥

तैसें सर्वस्व आम्हांसी । देवा तूंच एक अससी ।  
 यास्तव मान्य जरी तुजसी । माझे बोलणे नसेल हें ॥ ६२ ॥

तरी अर्धर्म नाहीं जयांत । असें आम्हां काय उचित ।  
 तें तूंच कृष्णा त्वरित । येथें आतां सांग मला ॥ ६३ ॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोषणमिन्द्रियाणाम् ।  
 अवाप्य भूमावसपत्नमृदुं राज्यं सुराणामपि चाधिष्ठ्यम् ॥८॥

हें सकळ कुळ पाहुनी । शोक उपजला माझ्या मनीं ।  
 तो तुड्या उपदेशावांचुनी । जाणार नाहीं दुसऱ्यानें ॥ ६४ ॥

पृथ्वीचें साप्राज्य मिळालें । इंद्रपदही हातीं आलें ।  
 परी माझ्या मनांतलें । मोहावरण जाई न हें ॥ ६५ ॥

जैसें बीज भाजलेलें । सुपीक शेतीं पेरिलें ।  
 पाणी हवें तेवढे दिलें । तरी मोड फुटे न त्या ॥ ६६ ॥

जैसें आयुष्य झाल्या पुरतें । औषध कामासी न येतें ।  
 उपयोगी तेथ पडतें । एक अमृत मिळें जरी ॥ ६७ ॥

तैसें राज्यभोगाचें प्रलोभन । हें न पुरेसें उत्तेजन ।  
 मम हृदया सचेतन । करो दयाला कृपा तुझी ॥ ६८ ॥

क्षण एक मोह उणावला । तेव्हां अर्जुन असें बोलला ।  
 मग पुन्हां मोहें तयाला । व्यापून तेथें घेतलें ॥ ६९ ॥

हा न मोह साधारण । वेगळेंच कांहीं वाटे आन ।  
 काळसर्प चावला दारुण । यासी महामोहरूपी ॥ ७० ॥

मर्मस्थानी हृदयकमळीं । कारुण्यरूपीं सांजवेळीं ।  
 मोहसर्पाची बाधा झाली । तेणे लहरी उतरे ना ॥ ७१ ॥

स्थिति ती जाणून कठिण । जो विषा नाशी पाहून ।  
 तो गारुडी श्रीकृष्ण । ‘धांवा’ करितां, तेथ आला ॥ ७२ ॥

अर्जुन झालासे व्याकुळ । कृष्ण उभा त्याचेजवळ ।  
 आतां त्याचें कृपाबळ । सहज रक्षील पार्थासी ॥ ७३ ॥

ही सारी पाहून स्थिति । कल्पना केली या रीति ।  
 कीं चावला पार्थाप्रति । मोहरूपी काळसर्प ॥ ७४ ॥

किंवा मेघाच्या पटलानें । झाकावें सूर्याकाराणें ।  
 तैसा अर्जुन भ्रांतीनें । व्यापिला होता पहा तेथे ॥ ७५ ॥

वा उन्हाळ्यामध्ये पर्वत । वणव्यानें व्हावा व्यास ।  
 त्यापरी तो दुःखग्रस्त । अर्जुन झाला मोहानें ॥ ७६ ॥

म्हणोनि स्वभावें नीलवर्ण । जो कृपाजलानें असे पूर्ण ।  
 तो मेघरूपी श्रीकृष्ण । वळला त्या अर्जुनाकडे ॥ ७७ ॥

तेथ सुदर्शनाची दीसि । ती वीज जाणूं तळपती ।  
 गंभीर वाणी शोभत होती । गर्जनेपरी मेघाच्या ॥ ७८ ॥

आतां उदार मेघनीळ । तो कसा वर्षाव करील ।  
 आणि तयामुळे होईल । शांत पर्वत पार्थरूपी ॥ ७९ ॥

आणि त्या कृपावर्षावें । तेथ अंकुर नवे नवे ।  
 ज्ञान-स्फूर्ति-रूप बरवे । कैशापरी फुटतील ॥ ८० ॥

समाधानानें अंतरी । ती कथा ऐका आदरीं ।  
 ऐसें म्हटलें ज्ञानेश्वरीं । शिष्य जे निवृत्तिनाथांचे ॥ ८१ ॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप ।  
 न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥

८१ ऐसें संजय ते ठारीं । धृतराष्ट्र सांगता होई ।  
 शोकाकुल तो पार्थ पाही । कृष्णा पुन्हां ऐसें म्हणे ॥ ८२ ॥  
 श्रीकृष्णा आतां येथ । माझी न घालावी समजूत ।  
 कांहीं झाले तरी युद्धांत । निश्चये भाग न घेई मी ॥ ८३ ॥  
 ऐसें एकवेळ बोलला । मग मौन धरून राहिला ।  
 त्यास पाहून कृष्णाला । वाटला तेथें विस्मय ॥ ८४ ॥  
 तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।  
 सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ १० ॥  
 कृष्ण आपुल्या मनीं म्हणे । आरंभिले हें काय याने ।  
 काय करावें ‘हा न जाणे । कांहींच कैसे’ याठारीं ॥ ८५ ॥  
 यासी कशाने उमजेल । हा कशाने धीर धरील ।  
 असें चिंती तो घननील । मांत्रिक जेवी ग्रहबाधा ॥ ८६ ॥  
 वा असाध्य पाहून व्याधि । अमृतासम दिव्यौषधी ।  
 वैद्य जसा तेथ शोधी । निर्वाणीची प्रभावी जी ॥ ८७ ॥  
 तैसा त्या दोन्ही सैन्यांत । श्रीकृष्ण पडला विचारांत ।  
 म्हणे ‘काय केल्या पार्थ । भ्रांती सोडील चित्ताची’ ॥ ८८ ॥  
 मग तें कारण शोधून । कृष्ण बोलले रागावून ।  
 जसें मातेच्या कोपामधून । स्नेह राही डडलेला ॥ ८९ ॥  
 वा औषधाच्या कडूपणांत । भरलेले राही अमृत ।  
 वरी न दिसें, परिणामांत । परी तें येतें प्रत्यया ॥ ९० ॥  
 तैसें पाहतां वरवर । जीं रुक्ष वाटतीं कठोर ।  
 परी आंत सुरस मधुर । ऐशीं वाक्ये कृष्ण बोले ॥ ९१ ॥

श्रीभगवानुवाच ।

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।  
 गतासूनगतासूनश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ ११ ॥

९१ अर्जुना म्हणती भगवंत । आरंभिले हे काय येथ ।  
 जें पाहून विस्मित । मीही झालें ये ठारीं ॥ ९२ ॥  
 तूं जाता मानिसी आपणासी । आणि अज्ञान ना टाकिसी ।  
 शिकवूं जावें कांहीं तुशीं । तरी सांगसी तूंच नीति ॥ ९३ ॥  
 जम्मांधा वेड लागावें । मग तो सैरावैरा धांवे ।  
 तसें तुझें हें आधवें । शहाणपण वाटें मला ॥ ९४ ॥  
 तूं न आपणासी जाणसी । कौरवांस्तव शोक करिसी ।  
 याचें आश्चर्य आम्हांसी । वाटे येथें वरचेवर ॥ ९५ ॥  
 वा त्रिभुवनाचा सारा भार । सांग काय रे तुङ्यावर ।  
 ते काय असती ‘कुचर’ । अनादि म्हणती विश्वा जे ॥ ९६ ॥  
 सर्व समर्थ आहे कोणी । भूतें उपजलीं त्यापासुनी ।  
 ऐसे जगीं बोलती ज्ञानी । तें कां व्यर्थ मानावें ॥ ९७ ॥  
 कां रे सध्यां असें झालें । कीं जन्ममृत्यू तूं निर्मिले ।  
 तेणे तूं जरी मारिले । तरीच मरती हे लोक ॥ ९८ ॥  
 तूं भ्रांतीमुळे अहंकार । -धरून, म्हणशी ना वधणार ।  
 तरी काय हे राहणार । होऊन येथें चिरंजीव ॥ ९९ ॥  
 एक तूं येथ मारणारा । आणि मरणारा लोक सारा ।  
 ऐशी भलतीच अंतरा । भ्रांती तुवां धरावी ना ॥ १०० ॥

सारें अनादिपणे चालते । स्वभावाने होते जाते ।  
मग यांचा शोक तूते । सांग होतो कशामुळे ॥१०१॥

१०१ मूर्खपणे ना कळे तुशी । न चिंतावे तें चिंतीसी ।  
परी तूंच नीति सांगशी । उलट येथे आम्हांप्रति ॥ १०२ ॥

दोघांचाही विचारवंत । शोक कथीं ना करितात ।  
कारण दोन्ही असती भ्रांत । जन्ममृत्यू ठावे तया ॥ १०३ ॥

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।  
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥

अरे अर्जुना ये ठायीं । हे जे कोणी जमले पाही ।  
तुम्ही आम्ही वा इतरही । सर्व जे राजे रजवाडे ॥ १०४ ॥

ते असेच गाहूं टिकून । वा निश्चये जाऊं मरून ।  
हा भ्रम वेगळा करून । पाहूं जातां, दोन्ही नाहीं ॥ १०५ ॥

अरे उपजते आणि मरते । हे मायेने दिसून येते ।  
तत्त्वां जी वस्तू असते । ती असें अविनाशिचि ॥ १०६ ॥

वाच्याने पाणी हलविले । आणि तरंग तेथे दिसले ।  
तरी काय जन्मा आले । नवीन कोणी ते ठायीं ॥ १०७ ॥

वाच्याचे वाहणे थांबते । आणि पाणी स्थिरावते ।  
विचार करून सांग तेथे । आतां काय नष्ट झाले ॥ १०८ ॥

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।  
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥

शरीर दिसें जरी एक । परी वयाचे भेद अनेक ।  
येथ तूं हा आणिक । पहा प्रत्यक्ष पुरावा ॥ १०९ ॥

बाळपण आधीं दिसे । मग तारुण्यांत ते विनाशे ।  
परी त्या त्या वयासरिसे । शरीर नष्ट न होते कीं ॥ ११० ॥

तैसे चैतन्याच्या ठायीं । होती जातीं देहांतरे हीं ।  
हे जो जाणतो तया न होई । मोहाने या दुःख कथीं ॥ १११ ॥

मात्रास्पर्शस्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।  
आगमापायिने नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥

१११ इंद्रियांच्या आधीनपण । हेंच अज्ञानाचे कारण ।  
इंद्रियाधीन होता मन । उत्पत्ति होते भ्रमाची ॥ ११२ ॥

इंद्रिये विषयां सेवितीं । तेणे हर्ष शोक उपजती ।  
ते निज संसर्गे व्यापिति । मनुष्याचे अंतरंग ॥ ११३ ॥

पहा या विषयाच्या ठायीं । एकनिष्ठपणा कथीं नाहीं ।  
जो एकदां दुःख देई । तोच सुखद होतो कथीं ॥ ११४ ॥

पहा कीं निंदा आणि स्तुति । दोन्ही शब्दांचीं रूपे असतीं ।  
परी ते येतां कानावरतीं । द्रेष अथवा ऐम वाटे ॥ ११५ ॥

मृदु अथवा कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।  
त्वचेच्या संयोगे, कारण । होती पहा सुखदुःखा ॥ ११६ ॥

एक भेसूर एक सुरेख । हे रूपाचे स्वरूप देख ।  
परी ते निर्मीं सुखदुःख । दृष्टीचिया द्वाराने ॥ ११७ ॥

सुगंध अथवा दुर्गंध । हा गंधाचा असे भेद ।  
त्याचा नाकाशीं संबंध । येतां वाटे हवा नको ॥ ११८ ॥

तैसे रुचि अथवा अरुचि । ही भिन्नता रसाची ।  
संमति घेतां जिभेची । आवडी वा किळस वाटे ॥ ११९ ॥

पहा विषयाची संगति । इंद्रियद्वारे फसवी ती ।  
 विषयसंगे अधोगति । होते नादीं लागतांची ॥ १२० ॥

होतां इंद्रियांच्या आधीन । भोगावें लागें शीत उष्ण ।  
 आणि गुंतावें लागें जाण । सुखदुःखांच्या पाशामध्ये ॥ १२१ ॥

विषयांवांचून इंद्रियांते । दुसरे गोड ना वाटते ।  
 या आपुल्या स्वभावाते । इंद्रिये सोडू शकतीं ना ॥ १२२ ॥

१२२ विषय पाहतां विचारी । असती मृगजलापरी ।  
 वा भासतो स्वप्नांतरी । महाकाय हत्ती जसा ॥ १२३ ॥

म्हणून क्षणिक विषयांना । तूं धिक्रारी अर्जुना ।  
 कर्धीही तूं लागावें ना । आसक्तीने त्यांच्या नादीं ॥ १२४ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।  
 समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥

विषयां न होतां मोहित । सुखदुःख ना प्राप्त होत ।  
 त्यापरी गर्भवासांत । रहावें न लागें तया ॥ १२५ ॥

इंद्रियांच्या विषयांतून । ज्याचें सुटले असें मन ।  
 तो जाहला परिपूर्ण । ब्रह्मरूप हें ओळखावें ॥ १२६ ॥

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।  
 उभयोरपि दृष्टेऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६ ॥

आतां अर्जुना आणिक एक । सांगतों कांहीं मी तें ऐक ।  
 विचारानें ज्ञाते लोक । केवळ जाणू शकती ज्या ॥ १२७ ॥

दृश्य सृष्टीच्या उपाधींत । सर्वत्र चैतन्य असें गुप्त ।  
 तत्त्वज्ञानी जे कां संत । तेच जाणून घेती त्या ॥ १२८ ॥

दूध आणि पाणी जसें । मिसळून एक झालेसें ।  
 परी तयाला राजहंसें । निवडावें भिन्नभिन्न ॥ १२९ ॥

वा अशीमधें घालून । सोन्याच्यामधील हीण ।  
 काढून शाहणे सुवर्ण । शुद्ध करून घेती जसें ॥ १३० ॥

वा कौशल्यें करून । दहाचें करितां मंथन ।  
 शेवटीं त्याच्यामधून । लोणी जसें व्यक्त होतें ॥ १३१ ॥

वा धान्य भूस मिसळलेले । जरी नीट उफणले गेले ।  
 जड धान्य खालीं राहिले । फोल उडून जातें कीं ॥ १३२ ॥

१३२ तैसें विचारानें निरास । ज्याचा होतो त्या प्रपंचास ।  
 टाकितां, उरतसें ज्ञात्यांस । मग एक ब्रह्मतत्त्व ॥ १३३ ॥

म्हणून अशाश्वताच्या ठारीं । सत्यत्वबुद्धि त्यांस नाहीं ।  
 पारखून त्यांनिं दोन्हीही । सार घेतलें तयातलें ॥ १३४ ॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।  
 विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७ ॥

करितां सारासाराचा विचार । भ्रमात्मक जें तें असार ।  
 नित्य असतें खरोखर । स्वभावानें सार जे तें ॥ १३५ ॥

हा तिन्ही लोकांचा आकार । असे जयाचा विस्तार ।  
 त्या मूलतत्त्वासी साचार । चिन्हें ना नामरूपादि ॥ १३६ ॥

जें सर्वव्यापी शाश्वत । जन्ममरणाच्या अतीत ।  
 करू गेले तरी घात । त्याचा न होतो केव्हांही ॥ १३७ ॥

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिणः ।  
 अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८ ॥

आणि शरीराकडे पाहतां । तें नाशवंत स्वभावता ।  
म्हणून अर्जुना तूं आतां । युद्ध करावें हें येथें ॥ १३८ ॥

य एन वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।  
उभौ तौ न विजानीते नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥

तूं धरून देहाभिमान । दृष्टि देहाकडे ठेवून ।  
भ्रमानें करिशी भाषण । कीं मी मारिता हे मरते ॥ १३९ ॥

पार्था तुज खरें ना कळतें । करी तत्त्वतां विचारातें ।  
तूं वधणारा नसशी यांते । हे मरणारे नसती कीं ॥ १४० ॥

न जायते प्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।  
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥

स्वप्नामधें कांहीं दिसतां । त्याची स्वप्नींच सत्यता ।  
जागे होऊन पाहूं जातां । तेथ कांहीं नसते कीं ॥ १४१ ॥

१४१ तैसी मायाच ही सारी । तुजसी व्यर्थ भ्रांत करी ।  
शस्त्र हाणितां छायेवरी । अरे तें देहा खुपतें कां ॥ १४२ ॥

भरलेला कुंभ सांडला । तरी बिंबाकार लोपला ।  
परी त्याच्यासवें सूर्याला । नाश न लागे भोगावा ॥ १४३ ॥

जैसें घरामधें आकाश । धरीं घराच्या आकारास ।  
घर तें मोडून गेल्यास । मूळरूपीं सहज राही ॥ १४४ ॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।  
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥

तैसें नष्ट होतां शरीर । मूळ स्वरूप राही स्थिर ।  
म्हणून नाशाचा तयावर । आरोप न करी भ्रांतीनें ॥ १४५ ॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।  
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२ ॥

जैसें जुनें वस्त्र टाकिती । मग नवें धारण करिती ।  
तैसें दुसऱ्या देहाप्रति । स्वीकारी हें चैतन्य ॥ १४६ ॥

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।  
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३ ॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।  
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।  
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥

अर्जुना हें चैतन्य । अनादिकालापासून ।  
तसेंच आहें, निर्माण । -यास कोणी केलें नसें ॥ १४७ ॥

सर्व उपाधिविरहित । हें शुद्ध असें अत्यंत ।  
म्हणून कर्धीं याचा घात । शस्त्रादीनीं होत नाहीं ॥ १४८ ॥

प्रलयकालींच्या जलांत । हें न कर्धीं भिजलें जात ।  
हें अग्नीने नाही जळत । वा न सुकतें वाच्यानें ॥ १४९ ॥

तर्काच्याही दृष्टीसी । हें न दिसतें सर्वांशीं ।  
भेट याची घ्यावयासी । ध्यान राही उत्कंठित ॥ १५० ॥

हें दुर्लभ आहे मनासी । प्राप्त न होतें साधनासी ।  
सीमा कसलीच नाहीं यासी । सर्वश्रेष्ठ अनंत हें ॥ १५१ ॥

हें तीन गुणांच्या अतीत । कर्धीं न सांपडें आकारांत ।  
अनादि हें विकाररहित । सर्वव्यापी सर्वरूप ॥ १५२ ॥

अर्जुना हें असें नित्य । अचल तैसेंच शाश्वत ।  
 सगळीकडे सदोदित । पूर्ण भरून आहे हें ॥१५३॥

१५१ सर्वात्मक हें चैतन्य । तुवा नीट घ्यावें जाणून ।  
 मग तुझा हा शोक पूर्ण । लया जाई सहजपरें ॥१५४॥

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।  
 तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥

अथवा न जाणतां तत्त्वासी । तूं हें नाशवंतचि मानिसी ।  
 तरीही उचित नाहीं तुशीं । पार्था ऐसें शोक करणें ॥१५५॥

उत्पत्ति स्थिति वा अंत । यांचा क्रम अखंड सत्य ।  
 जैसें गंगेच्या प्रवाहांत । पाणी न जातें खंडलें ॥१५६॥

तें सारखें उगम पावतें । समुद्रा सातत्यानें मिळतें ।  
 आणि मध्यें दिसून येतें । अखंडपरें वाहतांना ॥१५७॥

तैसें लय-उत्पत्ति-स्थिति । परस्परां धरून राहती ।  
 ते नच थांबवितां येती । कोणासही कर्धीं काळीं ॥१५८॥

म्हणोनि या सर्वाकरितां । शोक करिशी कां हा वृथा ।  
 चालत आली ही व्यवस्था । अनादिकालापासुनी ॥१५९॥

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्धुवं जन्म मृतस्य च ।  
 तस्मादपरिहार्येऽर्थं न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥

याही वरी उत्पन्न होणें । आणि विनाशा पावणें ।  
 हेंच जरी तुजसी मनें । उद्गेकारण वाटलें ॥१६०॥

तरी त्यांसी उपाय नाहीं । मग कां शोक करिसी पाही ।  
 जन्ममृत्यू कुणालाही । टाळावया न येताती ॥१६१॥

उपजलें तें नष्ट होतें । नष्ट झालेलें उपजतें ।  
 रहाटगाडग्यासम येथें । क्रम चालतो अखंड हा ॥१६२॥

अथवा उदय आणि अस्त । आपोआप होती सतत ।  
 तैसें न चुकती जगांत । जन्ममृत्यू कुणालाही ॥१६३॥

१६१ महाप्रलयाच्या वेळेला । त्रैलोक्यही जातें लयाला ।  
 म्हणून उत्पत्ति विनाशाला । कोणीही ना टाळूं शके ॥१६४॥

जरी हें असें मान्य तुशीं । तरी खेद का रे करिशी ।  
 शाहणा असता कां वागसी । अर्जुना वेडग्यासारखें तूं ॥१६५॥

आणिकही एका प्रकारीं । विचार तूं केलास जरी ।  
 दुःख करण्याचें अंतरी । कारण मुळींच दिसतें ना ॥१६६॥

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।  
 अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥

जन्मापूर्वी वस्तुजात । होते अव्यक्त स्थितींत ।  
 त्या सर्वाना प्राप्त होत । जन्मल्यावरतीं आकार ॥१६७॥

मग जेथें लया जाती । तेथें ना वेगळे उरती ।  
 ते जाऊन पोंचती । मूळच्या अव्यक्त स्थितीला ॥१६८॥

आतां आरंभ अंताहून । मधें जें दिसें वेगळेंपण ।  
 ती व्यक्तता भ्रम पूर्ण । स्वप्नांतील दृश्यापरी ॥१६९॥

तेवीं ब्रह्म अव्यक्त निर्गुण । आत्मरूप चैतन्यघन ।  
 तें मायेला वश होऊन । विश्वाकरें भासतसें ॥१७०॥

वायू जलाला शिवल्यावर । जल भासें तरंगाकार ।  
 सोन्याचे होती अलंकार । घालणाऱ्याच्या इच्छें ॥१७१॥

तैसें जें जें आकारयुक्त । तें मायेचें कार्य सत्य ।  
जैसें पसरें आकाशांत । पटल अर्जुना मेघांचें ॥१७२॥

तैसें मुळांतचि जें नाहीं । त्यासाठीं तूं रडसी कार्यी ।  
अर्जुना हें लक्षांत घेईं । निर्विकारी चैतन्य तूं ॥१७३॥

आश्र्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्र्यवद्वदति तथैव चान्यः ।  
आश्र्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येन वेद न चैव कश्चित् ॥२९॥

या चैतन्याची व्हाया प्राप्ति । संत जे चित्तीं तळमळती ।  
त्या संतांना सोडून जाती । विषय अर्जुना पहा स्वयें ॥१७४॥

आणि याच्या लाभाकरितां । ज्यांनी घेतली विरक्तता ।  
ते संग सोडून पुरता । होती पहा वनवासी ॥१७५॥

१०१ ज्यावर दृष्टि ठेवून । ब्रह्मचर्यादि मुनिजन ।  
कठोर व्रतें आचरून । तपश्चर्या करिताती ॥१७६॥

यासी पहाती जे निरखून । त्यांचें स्थिरावें अंतःकरण ।  
मग तयांसी विस्मरण । होतें सर्व संसाराचें ॥१७७॥

कित्येक चैतन्याचे गुण । वर्णू जातां सज्जन ।  
उपरति होऊन उत्पन्न । तल्लीन होती तें ठारीं ॥१७८॥

स्वरूप या चैतन्याचें । कानीं पडलें जयांचें ।  
त्या श्रवणें कित्येकांचें । सुटून गेलें देहभान ॥१७९॥

कोणी या चैतन्याठारीं । अनुभवानें रमले पाही ।  
सहज तेणें प्राप्त होई । ब्रह्मासवें तद्रूपता ॥१८०॥

सर्व नद्या जैशारीतीं । सागरामधें मिळून जाती ।  
न मावल्यामुळे मागुती । एकही ना परत येई ॥१८१॥

तैसें योगी थोर थोर । होतां आत्मसाक्षात्कार ।  
त्यास मिळून देहावर । पुन्हां न येती विवेकानें ॥१८२॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।  
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥

ऐसें हें शुद्ध चैतन्य । सर्व देहासी व्यापून ।  
सर्वत्र राही परिपूर्ण । विश्वाकारें नटूनिया ॥१८३॥

म्हणून करूं जातांही । घात याचा होत नाही ।  
अर्जुना हें लक्षांत घेईं । सर्वदा तूं चैतन्य ॥१८४॥

याच्या सत्तेने स्वभावता । येणे जाणे सर्व जगता ।  
तरी येथें कशाकरितां । पार्था शोक करिशी तूं ॥१८५॥

अरे पुष्कळ कारणांनी । शोक करणे व्यर्थ जाणी ।  
परी हें तुजलागुनी । कां न पटें कळेना तें ॥१८६॥

स्वधर्मपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।  
धर्माद्विद्युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥

तूं अजुनी न करिसी विचार । भलता हटू धरिसी फार ।  
जो तारक तुजसी साचार । तो स्वधर्म विसरलासी ! ॥१८७॥

१०२ या कौरवांचें होवो कांहीं । प्रसंग तुजवर कोणताही ।  
ओढवो, वा जरी येई । वेळा युग बुडायाची ॥१८८॥

तरी स्वधर्म म्हणून । कांहीं एक असे जाण ।  
तो टाकावया येत न । कोणत्याही स्थितिमधें ॥१८९॥

तूं क्षत्रिय असून । कां धरिसी कृपाळूपण ।  
याच्यामुळे उद्धरून । जातां येईल तुला कां ? ॥१९०॥

अर्जुना तुझे अंतःकरण । दयेने गेले पाघळून ।  
परी युद्धाच्या समयीं जाण । अयोग्य आहे सर्वथा हें ॥१९१॥

अरे गाईचें दूध जरी । पथ्या हितकर नाहीं तरी ।  
दुराग्रहानें तरुणजवरीं । देतां होतें विषासम ॥१९२॥

तैसें भलतें भलत्यावेळीं । करितां तें हिता जाळी ।  
म्हणून अर्जुना याकाळीं । तूं व्हावें सावधान ॥१९३॥

व्यर्थ शोकाकुल कां होसी । पहा आपुल्या स्वधर्मासी ।  
ज्याचें आचरण केल्यासी । तें न बाधक होतें कथीं ॥१९४॥

जेवीं नीट मार्गे चालतां । अपाय न होतो सर्वथा ।  
वा दिवा घेऊन वागतां । अडखलावे लागतें ना ॥१९५॥

तैसें आचरितां स्वधर्म । अर्जुना तो विनाश्रम ।  
पूर्ण करी सकल काम । टाळून साज्या दोषांसी ॥१९६॥

म्हणून तुम्हां क्षत्रियासी । युद्धावीण या प्रसंगासी ।  
गोष्ठ उचित नाहीं ऐसी । घेतां विचारीं स्वधर्म ॥१९७॥

कपट न धरितां चित्तांत । आघातासी प्रत्याघात ।  
करावा ठाळून युद्धांत । ऐसा समय प्रत्यक्ष हा ॥१९८॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।  
सुखिनः क्षत्रियाः पार्थं लभन्ते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥

<sup>१९१</sup> अर्जुना युद्ध हें जें सांप्रतीं । तें दैवे आले उदयाप्रति ।  
वा प्रगटले तुम्हांपुढती । निधान साज्या धर्माचें ॥१९९॥

युद्ध न म्हणावें याप्रत । स्वर्ग प्रगटे मूर्तिमंत ।  
वा पराक्रम तुझा समस्त । उगवला साकार होउनी ॥२००॥

कीर्ति मांडी स्वयंवर । भाळून तुङ्या गुणावर ।  
ती आलीसे येथवर । माळ घालण्या तव कंठीं ॥२०१॥

थोर पुण्यानें क्षत्रियातें । ऐसें हें युद्ध लाभतें ।  
चिंतामणीची लागते । ठेंच मार्गीं जातां जशी ॥२०२॥

मुख जांभईसी उघडावें । तों त्यांत अमृत पडावें ।  
तैसें प्राप्त झाले बरवें । भायें युद्ध तुम्हांसी हें ॥२०३॥

अथ चेत्त्वमिं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।  
ततः स्वधर्म कीर्ति च हित्वा पापमवाप्यसि ॥३३॥

ऐसें हें युद्ध टाळावे । नको तें ‘रडत बैसावें’ ।  
तरी मग महजींच व्हावें । स्वतः घातक स्वतःसीचि ॥२०४॥

जरी अर्जुना तूं या रणीं । शळ्य दिलेस टाकुनी ।  
तरी पूर्वजांनीं मिळवुनी । ठेविले तें जाय लया ॥२०५॥

असलेली कीर्ति जाईल । जग तुङ्गी निंदा करील ।  
आणखी शोधीत येतील । पातके सारीं तुङ्याकडे ॥२०६॥

जेवीं मरून जाता नवरा । न्निया पावती अनादरा ।  
तीच त्यजिता स्वधर्म खरा । दशा होईल जीवनाची ॥२०७॥

रणांगणीं प्रेत पडें । चहंकळून त्या गिधाडें ।  
तोडितीं तैसा सांपडे । स्वधर्महीन महादोषीं ॥२०८॥

अकीर्ति चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययम् ।  
संभावितस्य चाकीर्तिरणादतिरिच्यते ॥३४॥

<sup>२०१</sup> म्हणून स्वधर्मा टाकशील । तरी पातका पात्र होशील ।  
आणि तुजसी ना सोडील । कल्पान्तीही अपकीर्ति ॥२०९॥

सूज्ञानें जगावे तोंवर । अपकीर्ति झाली न जोंवर ।  
एकदां ती पसरल्यावर । सुटका होई सांग कशी ? ॥२१०॥  
तूं मत्सरासी टाकून । दयेने युक्त होऊन ।  
परत फिरशी रणांतून । परी तें ना पटेल या ॥२११॥

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।  
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥३५॥

कौरव तुजसी घेरतील । बाणांचा वर्षाव करतील ।  
त्यांतून तूं ना सुटशील । नुसत्या कृपाळूपणानें ॥२१२॥  
प्राणसंकटांतून त्या जरी । तुझी सुटका झाली तरी ।  
तें जगणेही मरणा वरी । अपमानास्पद होईल ॥२१३॥  
तूं न विचारी कसें घेशी । आलास उत्सुक युद्धासी ।  
आणि आतां परत फिरसी । दया उत्पन्न झाल्यामुळे ॥२१४॥  
तरी ही तुझी भावना । तुझ्या या दुष्ट शत्रूना ।  
सांग मजसी अर्जुना । काय खरी वाटे कधी ? ॥२१५॥

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।

निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतं नु किम् ॥३६॥

ते म्हणतील हा पळाला । अर्जुन आम्हां घावरला ।  
ऐसा जरी ठपका आला । सांग तरी तें चांगले कां ? ॥२१६॥  
लोक नानापरी कष्टति । प्रसंगीं प्राणही वेचिति ।  
अर्जुना परी निजकीर्ति । वाढविती प्रयत्नानें ॥२१७॥  
ती तुजसी या स्थलीं । अनायासें प्राप्त झाली ।  
जैसें भरलें अंतराळीं । अद्वितीय आकाश हें ॥२१८॥

२११ तैसी उपमारहित अनंत । कीर्ति राहते तुझ्यांत ।  
तिन्हीं लोकामधें विख्यात । उत्तम गुण असती तुझे ॥२१९॥  
देशोदेशीचे भूपति । भाटासम तव कीर्ति गाती ।  
जी पडतां कानावरतीं । यमासहि वाटे भय ॥२२०॥  
ऐसा तुझा महिमा थोर । गंगेसारिखा निर्मळ फार ।  
मी मी म्हणणारेही वीर । ज्या पाहतां चकित होती ॥२२१॥  
तुझें तें पौरुष ऐकुनी । हे सर्वही आपुल्या मर्नी ।  
जीविताची आशा सोडुनी । निराश झाले असती कीं ॥२२२॥  
जैसें सिंहाच्या गर्जनेत । हत्तीस वाटतो कल्पान्त ।  
तैसें कौरव हे समस्त । धाक धरिती चित्तीं तुझा ॥२२३॥  
पर्वत जसें वज्रा भिती । सर्प गरुडा घावरती ।  
तसें अर्जुना हे मानिती । तुजसी सदा सर्वठारीं ॥२२४॥  
तें महत्व जाईल लया । हीनता लाभेल ये ठाया ।  
जरी तूं आतां धनंजया । माघारी जाशी रणांतुनी ॥२२५॥  
हे पळूंही ना देतील । धरोनि फजिती करतील ।  
अमर्यादिपणे निंदितील । तें ऐकावें लागेल तुला ॥२२६॥  
मग तुझे, ती निंदा ऐकून । -हृदय होईल विदीर्ण ।  
तरी आतांच धैर्य धरून । युद्ध कां ना करिशी हें ॥२२७॥

हतो वा प्राप्यसि स्वर्गा जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥३७॥

जरी तूं या युद्धाठारीं । अर्जुना होशील विजयी ।  
तरी पृथ्वीतल सर्वही । लाभेल तुला भोगावया ॥२२८॥

किंवा लढतां रणांत । मृत्यु आला तुजप्रत ।  
तरी अनायासे प्राप्त । स्वर्ग-सुख होईल तुला ॥२२९॥

२२१ म्हणून फार याचा आतां । विचार ना करी चित्ता ।  
ऊठ धनुष्य घेई हातां । आणि युद्ध करी त्वरें ॥२३०॥

अरे आचरितां स्वधर्मासी । तो नाशी असत्या दोषासी ।  
मग कोटून झाला तुजशी । भ्रम येथें पातकांचा ॥२३१॥

काय बुडती नावेमुळे । कां सरळ मार्गी अडखले ।  
परी नीट न चालतां आलें । तरी तेही घडून ये ॥२३२॥

अमृतानेही मरण येत । जरी विषासह सेविले जात ।  
तैसा स्वधर्महि दोषा निर्मित । केल्या सकाम भावाने ॥२३३॥

म्हणून तूं येथें पार्था । कामना टाकून सर्वथा ।  
क्षात्रवृत्तीने युद्ध करितां । पाप न लागे तुज कांहीं ॥२३४॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालभौ जयाजयौ ।  
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्यसि ॥३८॥

हर्ष न मानी सुखावेळी । खिन्नता न धरी दुःखकालीं ।  
आणि लाभ हानी ही मुळीं । मनामध्यें न ठेवावी ॥२३५॥

विजयश्री लाभेल येथें । वा शरीर पडेल रणातें ।  
हें पुढचें कांहींच चित्ते । तुवां लक्षांत घ्यावें ना ॥२३६॥

स्वधर्मानें आपणांप्रत । जें जें कांही असें उचित ।  
तें आचरितां जें जें प्राप्त । होईल तें तें सोसावें ॥२३७॥

ऐशी धारणा झाली जरी । दोष न लागे कुठला तरी ।  
म्हणोनि पार्था युद्ध करी । निःशंकपणे आतां हें ॥२३८॥

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धियोगे त्विमां श्रृणु ।  
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९ ॥

ज्ञानयोग आतांपर्यंत । सांगितला तुज थोडक्यांत ।  
आतां बुद्धियोग ऐके निश्चित । निष्काम कर्म योग स्ल्पी ॥२३९॥

२३१ ज्या बुद्धियोगाची प्राप्ति । झाल्या कर्मकर्त्याप्रति ।  
बाधू न शकतीं कोणतीं । कर्में तया कधीं काळीं ॥२४०॥

कर्म शुद्धपणे जेथें । अखंड चालूं राहतें ।  
परंपरेने जे येतें । चालत पूर्वीपासुनी ॥२४१॥

कर्मयोग जो हा असा । तो ऐहिकाच्या न करी नाशा ।  
आणि मोक्षाचाही भरंवसा । लाभतो या योगाने ॥२४२॥

जसें अंगा घालितां चिलखत । शस्त्रवर्षहि ना बाधत ।  
वरी विजयहि निश्चित । मिळवितां ये रणांगणीं ॥२४३॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।  
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥

स्वधर्मे कर्म आचरावें । परी कर्मफळां न अपेक्षावें ।  
ही सद्बुद्धि जीवेभावें । ज्यानें केली आपुलीशी ॥२४४॥

उपाधीत राहून त्यासी । उपाधि न बाधे अल्पांशी ।  
जैसे मंत्र जाणणारासी । होऊं न शके भूतबाधा ॥२४५॥

ज्या सद्बुद्धिचे ठारीं । पापपुण्याचा स्पर्श नाहीं ।  
विवेके जी सूक्ष्म पाही । आणि निश्चल झाली असे ॥२४६॥

सत्त्वरजतमादि गुण । वा त्यांचे विकार दारुण ।  
यांचा ज्या बुद्धिकारण । स्पर्शहि जाहला नसे ॥२४७॥

भाग्यें त्या बुद्धीचा हृदयास । जरी थोडासा लाभे प्रकाश ।  
तरी संसारभयाचा नाश । अर्जुना होतो पूर्णपर्णे ॥२४८॥  
जरी ज्योत दिव्याची लहान । तरी प्रकाश देते महान् ।  
तैसें या सद्बुद्धीस म्हणून । सान अल्प म्हणून नये ॥२४९॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।  
बहुशाखा हानन्ताश्च बुद्ध्योऽव्यवसायिनाम् ॥ ४१ ॥

या बुद्धीची व्हावी प्राप्ति । असे विचारवंतही इच्छिती ।  
कारण अर्जुना या जगती । सुबुद्धि ही दुर्लभ असे ॥२५०॥  
इतर वस्तूच्या प्रमाणे । परिस न लाभे विपुलतेने ।  
वा मिळतो महद्भाग्याने । अमृताचा अंश थोडा ॥२५१॥

२५१ तैशी सुबुद्धी ही दुर्मिळ । जिचे परमात्मा ध्येय केवळ ।  
जैसें गंगेप्रति सकळ । समुद्र हीच एक गति ॥२५२॥  
तैसें ईशावांचून अन्य । जिला नाहीं आश्रयस्थान ।  
पार्था त्या बुद्धिकारण । सद्बुद्धि ऐसें म्हणावे ॥२५३॥  
याहून जी कोणी वेगळी । विकार पावते वेळोवेळी ।  
दुर्बुद्धि ती पहा ठरली । अविचारी रमती तिथे ॥२५४॥  
म्हणून स्वर्ग नक्क संसार । भ्रमविती त्या निरंतर ।  
लाभतें ना क्षणभर । अज्ञाना त्या आत्मसुख ॥२५५॥

यामिमां पुष्टिं वाचं प्रवदन्त्यविपक्षितः ।  
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥

ते अज्ञानी जरी असती । तरी वेदाच्या आधारे बोलती ।  
कर्मफलावरी आसक्ति । ठेवून कर्मा प्रस्थापिती ॥२५६॥

म्हणती संसारी जन्मा यावें । यज्ञयागादी कर्म करावें ।  
ज्याच्याबळे उपभोगावें । पुढे रम्य स्वर्गसुख ॥२५७॥  
या वाचून अन्य कांहीं । येथे दुसरे सुख नाहीं ।  
ऐसे सर्वत्र करिती पाही । दुर्बुद्धीने प्रतिपादन ॥२५८॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।  
क्रियाविशेषबहुलं भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥

नाना कामना धरून पोटीं । सुखोपभोगीं ठेवून दृष्टि ।  
सर्व कर्मे उठाउठी । करितीं पहा दक्षतेने ॥२५९॥  
शास्त्र-विधीने क्रिया करिती । तेथें चूक न होऊं देती ।  
सावधपणाने अनुष्ठिति । धर्माचें सर्व कर्मकांड ॥२६०॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तथापहृतचेतसाम् ।  
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥  
हें सर्वही असें ठीक । परि एकचि करिती चूक ।  
होऊन स्वर्गाचे कामुक । उपेक्षिती इश्वराते ॥२६१॥  
अर्जुना जो ईश्वर । यज्ञपुरुष खरोखर ।  
यज्ञाचा भोक्ता निर्धार । तेथ लक्ष यांचे नसें ॥२६२॥  
२५१ जैशी कापुराची करावी रास । आणि अग्नि लावावा तियेस ।  
वा कालवावे भयद विष । मिष्ठ पौष्टिक अन्नामधें ॥२६३॥  
दैवाने अमृतकुंभ लाभला । तो लाथेने पालथा केला ।  
तैसें हे नाशिती धर्माला । कामना ठेवून फलाची ॥२६४॥  
पुण्य परिश्रमाने जोडावे । मग कां संसार अपेक्षावे ।  
परी न जाणती काय करावे । सुबुद्धि ना लाभली तया ॥२६५॥

जेवीं करून उत्तम अन्न । सुगरिणीने टाकावें विकून ।  
 तैसें हे अविवेकी जन । धर्म नाशिती भोगास्तव ॥२६६॥

सकाम कर्माची प्रेरणा । हें वेदाचें उद्दिष्ट ना ।  
 परी त्याचाच खरेपणा । वाटतो या कामुकासी ॥२६७॥

उथल वेदार्थ पाहून । कर्मात होती रममाण ।  
 म्हणून दुर्बुद्धि हें पूर्ण । ओळखावें पार्था तुवां ॥२६८॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।  
 निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥४५॥

तिन्हीं गुणांनीं ओतप्रोत । वेद भरलेले आहेत ।  
 त्यांतील एक उपनिषदांत । राहतसे सत्त्वगुण ॥२६९॥

प्रलोभन दावून स्वर्गाचें । कर्मकांड कथिलें यज्ञादीचें ।  
 अशा सर्व वेदभागांचें । आश्रयस्थान रजतम ॥२७०॥

तो वेदभाग म्हणून । होतो सुखदुःखा कारण ।  
 यासाठीं तूं आपुले मन । तिकडे जाऊं देऊं नको ॥२७१॥

टाकून द्यावे तिन्हीं गुण । ना धरी 'मी माझें'—पण ।  
 तूं आपुल्या अंतरांतून । आत्मसुखा विसरूं नको ॥२७२॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।  
 तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥

बहुत गोष्टी वेदांनीं । कथिल्या विविध प्रकारांनीं ।  
 परी आपण तयांतुनी । निजहिताचें तें घ्यावें ॥२७३॥

<sup>२६१</sup> जेवीं सूर्यबिंब उगवलें । तरी मार्ग दिसती सगळे ।  
 म्हणूनी कां कोणी चालले । त्या सर्वही रस्त्यांनीं ॥२७४॥

सर्वत्र पृथ्वीतलावरी । पाणी पसरलें असे जरी ।  
 आपण घ्यावें त्यांतून परी । आपुल्या गरजेप्रमाणे ॥२७५॥

तसें असती जे ज्ञानवंत । ते वेदाज्ञा घेती विचारांत ।  
 मग त्यांतील जें इष्ट शाश्वत । तेवढें ते स्वीकारिती ॥२७६॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।  
 मा कर्मफलहेतुर्भूमा ते सङ्गेऽस्त्वकर्मणि ॥४७॥

या दृष्टीने करितां विचार । त्याचें एक हेंच सार ।  
 कीं तूं आपुले कर्म कर । तेंच उचित आतां तुला ॥२७७॥

सर्व घेऊन विचारांत । माझें आहे हेंच मत ।  
 कीं तुवां स्वकर्म विहित । केवहांही ना टाकावे ॥२७८॥

कर्मफलाची आशा परी । कथींही ना चित्तीं धरी ।  
 सदाचाराते अंगीकारी । कुकर्माकडे वळूं नको ॥२७९॥

योगस्थः कुरु कर्मणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।  
 सिद्ध्यमिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥

हा कर्मयोग स्वीकारी । फळाशेसी दूर सारी ।  
 मग विहित तीं कर्मे करी । मनापासून अर्जुना तूं ॥२८०॥

दैवें परी आरंभिलेले । कर्म जरी शेवटां गेले ।  
 तरी अर्जुना त्याचेंमुळे । संतुष्ट विशेष व्हावें ना ॥२८१॥

वा कांहीं निमित्त घडून । कार्य न जाहले संपूर्ण ।  
 तरी त्या अपयशें मन । क्षुब्ध न होऊं द्यावें तूं ॥२८२॥

आरंभिलेले सिद्धी गेले । तरी म्हणावें बरेच झाले ।  
 परी अपूर्ण जरी राहिले । तरी मानी कृतार्थता ॥२८३॥

२७१ कर्म घडें जें हातून । तें करी ईश्वरार्पण ।  
तेणं तें कर्म परिपूर्ण । सहजपणानें होतें पहा ॥२८४॥  
पूर्ण अपूर्ण कर्माविषयी । समत्वबुद्धि जी कां हृदयीं ।  
तीच योगस्थिति पाही । वाखाणिती श्रेष्ठ जिला ॥२८५॥

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्भुनञ्जय ।  
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः ॥४९॥  
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।  
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥

अर्जुना चित्ताचें हें समत्व । तें जाणाचें योगाचें सत्व ।  
जेथें पावती एकत्व । मन आणि बुद्धि दोन्ही ॥२८६॥  
या बुद्धियोगाच्या तुलनेने । जें सकाम कर्म करणे ।  
तें दिसें अगदींच उणे । ऐसा थोर बुद्धियोग ॥२८७॥  
परी कर्माचें आचरण । तेच या योगाचें साधन ।  
कर्तृत्व फलाशा टाकून । कर्म उरें, तो बुद्धियोग ॥२८८॥  
म्हणून बुद्धियोगाचा आधार । घेऊन तूं होई स्थिर ।  
आणि मनानें करी अव्हेर । अर्जुना तूं फलाशेचा ॥२८९॥  
जे बुद्धियोग हा स्वीकारिती । तेच संसारा तरुन जाती ।  
पापपुण्याचीं ना उरती । दोन्हीहीं तया बंधने ॥२९०॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।  
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥  
यदा ते मोहकलिं बुद्धिव्यतिरिष्यति ।  
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥

श्रुतिविप्रतिपत्ता ते यदा स्थास्यति निश्चला ।  
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्यसि ॥५३॥  
ते जरी कर्मे करिती । परी न धरिती फलासक्ति ।  
म्हणून त्यांच्या संपत्ताती । जन्ममृत्यूच्या येरझारा ॥२९१॥  
मग हे बुद्धियोगानें युक्त । पावती त्या स्थानाप्रत ।  
प्रसन्नता राहते जेथ । वा न जें ढळें कधीं काळीं ॥२९२॥  
मनीं धरून वैराग्यासी । तूं जयीं हा मोह सोडसी ।  
तरी अर्जुना या स्थितीसी । तूंही प्राप्त होशील ॥२९३॥  
२८९ मग आत्मज्ञान उपजेल । सखोल विशाल निर्मल ।  
तेणु तुझें चित्त होईल । सहज पार्था निरपेक्ष ॥२९४॥  
मग त्यामुळे अधिक कांहीं । जाणावयाचें उरत नाहीं ।  
वा मागाचें स्मरावें हेंही । जेथल्या तेणे थांबतसे ॥२९५॥  
इंद्रियांच्या लागून नादीं । स्वैर जी धांवतें बुद्धि ।  
ती आत्म्याच्या रूपामधीं । मागें वळून स्थिरावेल ॥२९६॥  
समाधीसुखांत केवळ । जयीं बुद्धि होईल निश्चल ।  
तयीं तुजसी प्राप्त होईल । बुद्धियोग हा पूर्णपणे ॥२९७॥

अर्जुन उवाच ।

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।  
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥५४॥  
तेव्हां अर्जुन महें कृष्णासी । देवा याचि विषयासी ।  
नीट इच्छितों जाणायासी । कृपाळा तो सांगा मज ॥२९८॥

तेव्हां म्हणाले श्रीकृष्ण । अर्जुना सुखें करी प्रश्न ।  
 तूं आपलें मोकळे मन । करोनिया ये ठारीं ॥२९९॥  
 कृष्ण ऐसे बोलतां । अर्जुन म्हणें सांग आतां ।  
 आम्ही कैशापरी तत्त्वां । स्थितप्रज्ञासी ओळखावें ॥३००॥  
 स्थितप्रज्ञ ज्यास म्हणती । तयाचीं लक्षणें कोणती ।  
 जो समाधि सुखाप्रति । अखंडपणे भोगीतसे ॥३०१॥  
 तो कोण्या स्थिरीत राहतो । कोणत्या प्रकारे वागतो ।  
 कैसा बोलतो चालतो । तें सारें सांग कृष्णा ॥३०२॥  
 तयीं परब्रह्माचा अवतार । जो सर्व गुणांचे मंदीर ।  
 तो ते ठारीं शाङ्गर्धर । बोलला जें तें ऐकावें ॥३०३॥

श्रीभगवानुवाच ।

प्रजहाति यदा कामान्सर्वान्यार्थं मनोगतान् ।  
 आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥

२९९ एक म्हणे अर्जुनाप्रति । चित्तामध्ये जी विषयासक्ति ।  
 पहा अडथळे आणिते ती । आत्मसुखाच्या अनुभवीं ॥३०४॥  
 सर्व जीव स्वभावाने । नित्य तृप्त पूर्णपणे ।  
 परी ते वासनेच्या संगाने । विषयीं पतन पावती ॥३०५॥  
 ती वासना ज्यांची सगळीं । पूर्णपणे निघून गेली ।  
 त्यांचीच वृत्ति स्थिरावली । संतोषामध्ये आत्माच्या ॥३०६॥  
 ऐसा आत्मसुखांत निमग्न । जो पुरुष असे जाण ।  
 तोचि स्थितप्रज्ञ म्हणून । ओळखावा अर्जुना तूं ॥३०७॥

दुःखेष्वनुद्विग्मनाः सुखेषु विगतस्पृहः ।  
 वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥  
 विविधदुःखें होतां प्राप । उद्विग्न त्याचें नसें चित्त ।  
 वा न त्यासी गुंतवीत । प्रबळ इच्छा सुखाची कीं ॥३०८॥  
 अर्जुना मग त्याच्याठारीं । कामक्रोध सहज नाहीं ।  
 परिपूर्ण तो होऊन राही । भय तयासी ठावें नसें ॥३०९॥  
 सर्व उपाधि टाकून । जो झालासे भेदहीन ।  
 निःसीम भोगी आत्मज्ञान । स्थितप्रज्ञ जाणावा तो ॥३१०॥  
 यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्प्राप्य शुभाशुभम् ।  
 नाभिनन्दति न द्रेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥  
 ज्याचें सदैव सगळीकडे । समत्वानें वर्तन घडे ।  
 पूर्ण चंद्राचा प्रकाश पडे । सारखा जेवीं सुष्टुष्टा ॥३११॥  
 समता ज्याची अखंडित । दया भूतमात्रीं अत्यंत ।  
 ज्याचें कोणत्याहि स्थिरीत । चित्त चंचल होतें ना ॥३१२॥  
 काहीं घडतां चांगले । चढे न त्या यशामुळे ।  
 वा इच्छेविरुद्ध झालें । तरी विषण्ण होतो ना ॥३१३॥  
 असा जो हर्षशोकरहित । आणि जयाच्या हृदयांत ।  
 आत्मबोध भरला सत्य । स्थितप्रज्ञ जाणावा तो ॥३१४॥  
 यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।  
 इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥  
 ३०१ जेवी प्रसन्न असतां कासव । पसरी आपुले अवयव ।  
 वा मनांत आले तंव । आवरून घेई तया ॥३१५॥

तैशी ज्याची इंद्रियांवरी । सत्ता चाले सर्वतोपरी ।  
तो जें सांगे तेंच तरी । करिती त्याची इंद्रियें ॥३१६॥  
इंद्रियें झाली सेवक । तो तयांचा स्वामी देख ।  
अर्जुना तयाची निःशंक । जाणे प्रज्ञा स्थिरावली ॥३१७॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।  
स्सवर्ज स्सोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥५९॥

आतां अर्जुना आणिक एक । सांगतों तुज कौतुक ।  
पहा या विषयासी साधक । टाकून देती निग्रहानें ॥३१८॥  
श्रोत्रादि इंद्रियें आवरती । परी जिभेस न आळा घालिती ।  
ते विषयामाजीं गुंतती । सहस्रावधि प्रकारांनी ॥३१९॥  
वर वर पाना तोडिले । आणि मुळा पाणी घातले ।  
तरी कां तें झाड भले । वरून नष्ट होईल ? ॥३२०॥  
घातिल्या जलानें उलट । वृक्ष फोंफावतो नीट ।  
तैसें मनामधें पुष्ट । विषय होती जिभेमुळे ॥३२१॥  
इतर इंद्रियां आवरणे । जैसें साधें सहजपणे ।  
ती निज विषयाकारणे । टाकिती थोड्या परिश्रमे ॥३२२॥  
तैसें रस वा रसनेसी । हट्टानें न ये आवरायासी ।  
कारण जीवन चालायासी । त्यांचाच लागतो आधार ॥३२३॥  
परी अर्जुना स्वभावता । ब्रह्माचा अनुभव लाभतां ।  
तयावेळी सहज करितां । येतें रसाचें नियमन ॥३२४॥  
'ब्रह्म मी' ही अनुभूति । जर्यी प्रगटते निश्चिति ।  
तयीं इंद्रियें विषया टाकितीं । आणि नुरतो देहभाव ॥३२५॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपक्षितः ।  
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसर्भं मनः ॥६०॥

इंद्रियें पहा हीं अर्जुना । मोजितीं ना साधनांना ।  
जरी आवरण्या तयांना । साधक वागे दक्षतेने ॥३२६॥  
इंद्रियांवरतीं पहारा । अभ्यासाचा ठेविती पुरा ।  
यमनियमांचे सभोवारा । चांगले कुंपण घालिती ॥३२७॥  
मनावरी नियंत्रण । ठेविती मुठींत धरून ।  
तेही पहा साधकजन । इंद्रियापुढे दीन होती ॥३२८॥  
प्रतापीं हीं इंद्रियें अर्शी । फार छळतीं साधकासी ।  
जेवी चांगल्या मांत्रिकासी । साधनीं चकवी डाकिनी ॥३२९॥  
ऋद्धिसिद्धींच्या रूपानें । विषय करिती आक्रमणे ।  
मग इंद्रियांच्या द्वारानें । घेरिती त्या साधकाला ॥३३०॥  
मन गुंतें त्या मोहांत । तेणे अभ्यासी पांगळे होत ।  
ऐसें सामर्थ्य बहुत । आहें पहा इंद्रियांचे ॥३३१॥  
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।  
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥  
म्हणून विषयाची आसक्ति । नाहींशी करून पुरती ।  
पार्थी जो या इंद्रियांप्रती । निग्रहें ठेवी कवळून ॥३३२॥  
विषयमुखाची लालसा । फसवी न ज्याच्या मानसा ।  
जाणावें तूं त्याच पुरुषा । योग-निषेचा अधिकारी ॥३३३॥  
जो आत्मबोधाने युक्त । होऊन राही सतत ।  
आणि मजसी हृदयांत । जो कर्धीहि विसरतो ना ॥३३४॥

नाहीं तरी बाहेरूनी । विषय दिधले टाकुनी ।  
परी वासना अंतःकरणी । राहता बाधे संसार हा ॥३३५॥  
जैसा विषयाचा एक कण । घेता व्यापी शरीरा पूर्ण ।  
आणि शेवटी जीवन । नष्ट करी निःसंशय ॥३३६॥  
तेवीं विषयाचा या स्पर्श । थोडा जरी झाला मनास ।  
तरी त्यामुळे विनाश । होतो सान्या विवेकाचा ॥३३७॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।  
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥

क्रोधाद्वति संमोहः संमोहात्समृतिविभ्रमः ।  
समृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥

३३१ विषयाची केवळ होतां स्मृति । विरक्ताहि विषय रुचती ।  
त्या रुचीची आसक्ति । कामरूपे प्रगट होई ॥३३८॥  
जेथें काम होतो निर्माण । तेथें क्रोध आधींच जाण ।  
पुढती क्रोधांमधून । संमोह वाढू लागतो ॥३३९॥  
संमोह तो होता व्यक्त । स्मृतीचा होतो अंत ।  
जेवीं सोसाठ्याच्या वान्यांत । ज्योत जाई विझोनिया ॥३४०॥  
वा अस्तमानाच्या समयास । अंधार गिळी प्रकाशास ।  
स्मृतिभ्रंशानें त्या स्थितीस । प्राप्त होती ते प्राणी ॥३४१॥  
असा अज्ञानाचा अंधार । पसरतसे सर्व दूर ।  
तेणे बुद्धीसी खरोखर । व्याकुळता ये हृदयांत ॥३४२॥  
जसा आंधळा जन्मजात । सांपडे पळापळीत ।  
दीन स्वैरपणे धांवत । तैसी बुद्धि भ्रम पावे ॥३४३॥

स्मृतिभ्रंश घडतां अर्जुना । होते बुद्धीची कुचंबणा ।  
तेणे मुळापासूनि ज्ञाना । नष्ट व्हावें लागतें ॥३४४॥  
जैसे चैतन्य गेल्यावरती । शरीराची होतसे स्थिति ।  
बुद्धीनाशानें तीच गति । प्राप्त होते पुरुषा त्या ॥३४५॥  
म्हणून अर्जुना पहा जेवीं । इंधनीं ठिणगी पडावी ।  
ती भडकल्यावरी बरवी । जाळूं शके त्रिभुवनाला ॥३४६॥  
तैसें विषयाचें चिंतन । जरी चुकून करी मन ।  
तरी नाशापर्यंत पतन । टाळतां ना येतें कर्धी ॥३४७॥

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्वरः ।  
आत्मवश्यैविधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥६४॥

३४८ म्हणून विषय हे संपूर्ण । काढून टाकी मनांतून ।  
म्हणजें स्वभावें करून । हवें नको मावळेल ॥३४८॥  
अर्जुना महत्त्वाचे एक । ठेव ध्यानामधें आणिक ।  
जेव्हां मनांतुनी निःशंक । राग द्वेष नष्ट होती ॥३४९॥  
तेव्हां इंद्रियें विषयांत । जरी रमली कदाचित् ।  
तरी त्या विषयसेवनांत । बाधकता येते ना ॥३५०॥  
जैसा सूर्य आकाशीं स्थित । किरणांनी जगा स्पर्शित ।  
परी सूर्यासी ना लागतात । जगतामुळे संगदोष ॥३५१॥  
तैसा इंद्रियांच्या विषयाठारीं । जो आसक्त नसे हृदयीं ।  
आणि सर्वदा तल्लीन राही । जो आत्मानंदामधें ॥३५२॥  
कामक्रोधानें विहीन । झाले ज्याचें अंतःकरण ।  
तेणे ज्याचें मावळून । हवे नको पार गेले ॥३५३॥

आत्मस्वरूपावांचून । विषयांत ना पाही अन्य ।  
त्यासी विषय कसले कवण । आणि बाधती कवणासी ॥३५४॥

जरी बुडेल जल जलें । वा अग्नि अग्नीस पोळे ।  
तरी विषयाचें सेवन भलें । बाधेल त्या पूर्णपुरुषा ॥३५५॥

ऐसा आत्मस्वरूप होऊनी । जो राही सर्वा व्यापुनी ।  
निःशंकपणे तरी तूं मानी । त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥३५६॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिस्योपजायते ।  
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥६५॥

सर्वदा अभंग प्रसन्नता । भरून राही ज्याच्या चित्ता ।  
तेथें न ये प्रवेश करितां । संसारदुःखा कोणत्याहि ॥३५७॥

अमृताचा उपजत । जरी झरा उदरांत ।  
तरी न जेवी राहत । भीति तहान भुकेची ॥३५८॥

तैसें प्रसन्न होता हृदय । दुःख उरें कुणा काय ।  
मग सहजीं स्थिर होय । बुद्धि परमात्मस्वरूपीं ॥३५९॥

<sup>३५९</sup> दिवा निवातस्थलीं ठेविला । तरी थरथर नसे ज्योतीला ।  
तैसा तो योगयुक्त राहिला । स्थिरबुद्धीने आत्मस्वरूपीं ॥३६०॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।  
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥६६॥

योगयुक्त होण्याची युक्ति । गवसली ना ज्यासी चिर्ती ।  
त्यासी बांधून टाकिती । विषय आपुल्या गुणानें ॥३६१॥

मग तयाची बुद्धि स्थिर । कर्धीं न होते क्षणभर ।  
वा बुद्धि व्हावी स्थिर । ऐशी न उरे आस्थाही ॥३६२॥

निश्चल व्हावें ही भावना । जरी कर्धीं नुपजे मना ।  
तरी त्यास पहा अर्जुना । शांती कोटून लाभेल ॥३६३॥

ओलावा शांतीचा न जेथें । सुख नुपजे चुकून तेथें ।  
जैसें कर्धीं न प्राप होतें । पातक्यासी कैवल्य ॥३६४॥

अग्नीमधें जळालेलीं । बीजें जरी अंकुरलीं ।  
तरी अशांतासी लाभली । सुखें ऐसें घडूं शके ॥३६५॥

म्हणून मनाचें चंचलपण । हें सर्व दुःखाचें कारण ।  
यास्तव इंद्रियांचें दमन । निग्रहानें करणे बरें ॥३६६॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोउजु विधीयते ।  
तदस्य हरति प्रज्ञां वायुनावमिवाभ्यसि ॥६७॥

इंद्रियें जें जें सांगर्तीं । तें तें जे पुरुष करिती ।  
ते जरी तरलो म्हणती । तरी न सुटती विषयांतुनी ॥३६७॥

नांव कांठासी पोंचलेली । जरी वाढलीं सांपडली ।  
तरी दुर्गति टळलेली । पुन्हां येते ओढवून ॥३६८॥

तसें आत्मप्राप्तीच्या ध्येयाला । पुरुष जो कोणी पोंचला ।  
त्यानें जरी इंद्रियाला । लाडावलें कौतुकानें ॥३६९॥

तरी आक्रमण तयावरी । करिती संसारदुःखें सारीं ।  
यास्तव सर्वदा अंतरी । सावध राहिले पाहिजे ॥३७०॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।  
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६८॥

<sup>३५९</sup> आपणा इंद्रियें आपुलीं । जरी नियंत्रित करितां आलीं ।  
तरी त्याहून अधिक नुरली । पार्था अन्य कृतकृत्यता ॥३७१॥

प्रसन्न असतांना कांसव । पसरी आपुले अवयव ।  
 आणि मनीं आणितां लव । सहजपणे आवरी त्या ॥३७२॥  
 आज्ञाधारक तैशापरीं । इंद्रियें ज्याचीं झालीं पुरी ।  
 अर्जुना त्याची खरोखरी । प्रज्ञा जाणे स्थिरावली ॥३७३॥  
 आतां एक कथितों गहन । पूर्ण पुरुषाचें लक्षण ।  
धरोनिया सावधपण । अर्जुना तें तूं ऐकावें ॥३७४॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।  
 यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥

जे ठायीं सर्व प्राणी । अर्जुना जाती झोपुनी ।  
 तेथेंच जयालागुनी । पूर्णपणे उजाडतें ॥३७५॥  
 आणि सर्व प्राणी जागृत । असती ज्या विषयांत ।  
 ते ठायीं निद्रिस्त । आत्मज्ञानी योगी हा ॥३७६॥  
 ऐसें ज्याचें वर्तन । अर्जुना असें परिपूर्ण ।  
 तोच उपाधिविहीन । झाला ऐसें जाणावें ॥३७७॥  
 आणि त्या मुनीश्वराची । स्थिरावली बुद्धि साची .  
 तेवी असे ब्रह्मत्वाची । तोचि जाणे परमावधि ॥३७८॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।  
 तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाजोति न कामकामी ॥७०॥  
 आणिक एका लक्षणानें । शक्य त्यासी ओळखणें ।  
 जेवी शांतता अखंडपणे । सागरामध्ये राहते ॥३७९॥  
 नद्या पुरांनी भरलेल्या । सर्वही जरी मिळाल्या ।  
 तरी मर्यादेसी आपुल्या । समुद्र कधीं ना सोडितो ॥३८०॥

किंवा नद्या उन्हाळ्यांत । जरी आटुनी जातात ।  
 तरी त्यामुळे समुद्रांत । उणीव कांहीं पडते ना ॥३८१॥  
 तैसें ऋद्धिसिद्धी लाभतां । हर्षोद्रेक न वाटे चित्ता ।  
 वा कांहीं प्राप्त न होता । धीर न सुटतो जयाचा ॥३८२॥  
३६१ सांग काय सूर्याघरीं । प्रकाश वात लावल्यावरी ।  
 वा वात न लावतां, अंधारीं । सूर्य कां जातो बुद्धून ॥३८३॥  
 तेवी ऋद्धिसिद्धी आली गेली । यास न त्याची क्षिती मुळीं ।  
 वृत्ती ज्याची रंगून गेली । थोर सौख्यांत आत्म्याच्या ॥३८४॥  
 जो आत्म्याच्या संतोषार्नी । इंद्रभुवना तुच्छ मानी ।  
 पडेल कां त्यालागुनी । मोह भिळाच्या खोपटाचा ॥३८५॥  
 जो अमृतासी नांवें ठेवी । तो कां म्हणें कांजी प्यावी ।  
 तैसें आत्मसुखा जो अनुभवी । मोह न त्यासी ऋद्धीचा ॥३८६॥  
 पार्था आत्मसुखापुढे । स्वर्गाचें सुखही तोकडे ।  
 तेथ कोण हे बापुडे । लाभ ऋद्धिसिद्धीचें ॥३८७॥

विहाय कामान्यः सर्वान्युमांश्वरति निस्पृहः ।  
 निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ॥७१॥  
 ऐसा तोषला आत्मज्ञाने । पोसला परमानंदाने ।  
 ओळखावें त्या निश्चयाने । स्थितप्रज्ञ म्हणून तूं ॥३८८॥  
 तो अहंकार घालवून । सर्व कामना सोडून ।  
 स्वयें विश्वरूप होऊन । वावरतो या विश्वामधें ॥३८९॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुद्यति ।  
 स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥७२॥

ही अनंत ब्रह्मस्थिति । निष्काम झाले ते भोगिती ।  
 अनायासे प्राप्त होती । परब्रह्म पदासी ते ॥३९०॥  
 मृत्यु दिसतां समोरी । व्याकुलतां ये अंतरी ।  
 तिची न होते बाधा खरी । कधीं या स्थितप्रज्ञासी ॥३९१॥  
 चिर्तीं भरें आत्मज्ञान । जाई चैतन्यीं मिसळून ।  
 बुद्धि स्थिरावे परिपूर्ण । तीच ही ब्राह्मी स्थिति ॥३९२॥  
 या स्थितीचें वर्णन । आपुल्या मुखांमधून ।  
 अर्जुना करी श्रीकृष्ण । ऐसें सांगे संजय ॥३९३॥  
 ३७? ती कृष्णवचने ऐकुनी । तेथ अर्जुन म्हणे मनीं ।  
 कृष्णाची ही विचारसरणी । माझ्याचि पडे उपयोगी ॥३९४॥  
 कारण येथें श्रीकृष्ण । करी कर्माचें निराकरण ।  
 मग ‘युद्ध करी’ म्हणून । बोलला तें सरलें की ॥३९५॥  
 श्रीकृष्णाचें बोलणे । या भावनेने अर्जुने ।  
 घेतले मग सहज तेणे । वाटली त्या प्रसन्नता ॥३९६॥  
 परी येण्या निर्णयावरी । शंका घेऊन प्रश्न करी ।  
 तो प्रसंग खरोखरी । सुरस मनोज्ज आहे कीं ॥३९७॥  
 तो संवाद सुंदर । सकल धर्माचें भांडार ।  
 वा अपार विस्तृत सागर । विवेकरूपी अमृताचा ॥३९८॥  
 त्या विषयाचें निस्तपण । करील सर्वज्ञ श्रीकृष्ण ।  
 तें ज्ञानदेव म्हणती सांगेन । शिष्य निवृत्तिनाथांचे ॥३९९॥



अबुवाद

# ज्ञानेश्वरी

—॥३९०॥३९१॥३९२॥स्वति॥—

अध्याय तिसरा

श्रीगणेशाय नमः ।

अर्जुन उवाच ।

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।  
 तत्किं कर्मणि घरे मां नियोजयसि केशव ॥१॥  
 मग अर्जुन म्हणे ते ठायीं । देवा तुम्हीं जे बोलला कांहीं ।  
 तें मी ऐकिले सर्वहि । विचारपूर्वक माधवा ॥२॥  
 तेथ कर्म आणि कर्ता । उरत नाहीं पाहतां ।  
 विचारें ऐसें, अनंता । मत निश्चित तुझें जरी ॥३॥  
 तरी मग कां येथे मजसी । ‘अर्जुना लढ’ ऐसें म्हणसी ।  
 लाज न वाटें तुला कशी । गुंतवितां या घोरकर्मी ॥४॥  
 सर्व कर्माचा निःशेष । तूच्य करिसी निरास ।  
 मग या हिंसक युद्धास । करविशी कां मज हातीं ॥५॥

पहा विचार करून । तूं न कर्मा देशी मान ।  
मग कां माझ्या हातून । थोर हिंसा घडविशी ही ॥ ५ ॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।  
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥

देवा तूंच ऐसें बोलणें । केल्या मी अज्ञान्यानें ।  
काय करावें, वाटतें जिणें । संपलें आतां विवेकाचें ॥ ६ ॥

या तुझिया भाषणास । जरी म्हणावा हितोपदेश ।  
तरी जें निर्मितें भ्रमास । तें कां याहुनी वेगळें ॥ ७ ॥

आत्मबोध मिळविण्याची । इच्छा माझ्या हृदयीची ।  
चांगली पुरली म्हणायची । तुझ्या संदिग्ध बोलण्यानें ॥ ८ ॥

वैद्य पथ्यही न सांगे नीट । औषधास्तव दे कालकूट ।  
तरी कृष्णा कथीं स्पष्ट । रोगी काय जगेल तो ॥ ९ ॥

आंधळा आडमार्गी लावावा । माकडास गांजा पाजावा ।  
तैसा उपदेश हा बरवा । ओढवला माझ्यावरी ॥ १० ॥

आधींच मज ना कांहीं कळें । त्यांत मोहानें व्याकुळ केलें ।  
म्हणून तुजसी विचारिलें । सारासार काय येथें ॥ ११ ॥

११ तो तूं असें नवल करिशी । उपदेशानें भ्रमविसी ।  
अरे आपुल्या अनुयायासी । ऐसें कां तूं वागावें ? ॥ १२ ॥

मी देहासह जीवेभावें । तुझ्या शब्दीं विसंबावें ।  
आणि तूंच ऐसें वागावें । मग सारें संपलें कीं ॥ १३ ॥

तूं हें ऐसें बोलसी । हें कां आमुचें हित करिशी ? ।  
येथें आतां मी कशासी । आशा धरावी ज्ञानाची ॥ १४ ॥

ज्ञान मिळणें राहो दूर । उलट घडलें त्यावर ।  
माझें जे निश्चित विचार । तेही आतां घोटाळले ॥ १५ ॥

कृष्णा हें तुझें वर्तन । कांहीं न येतें कळून ।  
किंवा माझें कसें मन । त्याची परीक्षा ही घेसी ॥ १६ ॥

वा श्रीकृष्णा येथे मजसी । तूं हें ऐसें फसवितोसी ।  
वा कांहीं तत्त्व सांगसी । अप्रत्यक्षपणें इथें ॥ १७ ॥

तुझें बोलणें ऐकिलें । त्याचें बहु चिंतन केलें ।  
परी न कांहीं उमगलें । निश्चितपणानें येठायीं ॥ १८ ॥

म्हणून माझी विनंति । तूं ऐकावी श्रीपति ।  
कांहीं न सांगावे मजप्रति । ऐसें गूढपणानें ॥ १९ ॥

जो कां विचार श्रीहरी । आहे तुझिया अंतरी ।  
तो मजसी कथन करी । सरल सोप्या मराठींत ॥ २० ॥

मंद आहे बुद्धि मम । त्या मजसीही विनाश्रम ।  
कळावें ऐसें कथीं वर्म । निश्चयानें एक कांहीं ॥ २१ ॥

पहा रोग जिंकावयातें । औषध द्यावेच लागतें ।  
परी तें असावें वाटतें । रुचिर गोड जैशापरी ॥ २२ ॥

तैसें सकलार्थानें भरित । तत्त्व सांग जें कां उचित ।  
परी त्यानें समजूत । माझी पटेल ऐसें करी ॥ २३ ॥

२३ तुझ्यासारखा उपदेशक । सदगुरु लाभला अलौकिक ।  
तरी जिज्ञासेची ही भूक । तृप्त करून कां न घ्यावी ? ॥ २४ ॥

तूं आमुची वत्सल माता । मी तुझा बाल नेणता ।  
तरी कोणाची मी आतां । भीड धरावी कशास्तव ॥ २५ ॥

जी दुभत्यासाठी आणिली । ती सुदैवें कामधेनू निघाली ।  
 तरी कृपणता तें स्थळीं । करावी कां कामनेची ॥ २६ ॥  
 हातां आला चिंतामणी । तरी संकट काय मनीं ! ।  
 कां न त्या घ्यावें मागुनी । आपणासी जें जें हवें ? ॥ २७ ॥  
 सागर भरला अमृतानें । तेथ तडफडावें तृष्णें ! ।  
 मग कां परिश्रमानें । तेथें येऊन पोंचावें ? ॥ २८ ॥  
 तैसी जन्मजन्मांतरी । तुझी सेवा केली हरि ।  
 त्या पुण्यानें आज करी । सांपडलासी आम्हां तूं ॥ २९ ॥  
 म्हणून हे परमेश्वरा । जें जें वाटतें अंतरा ।  
 तें तें मागायासी बरा । योग्य काळ पातला हा ॥ ३० ॥  
 माझें पुण्य यशस्वी झालें । हेत मनींचे सिद्धी गेले ।  
 आज सार्थकी लागलें । जीवन माझ्या इच्छांचें ॥ ३१ ॥  
 कारण मांगल्य-निधाना । देवाधिदेवा श्रीकृष्णा ।  
 तूं केलेसी आपणां । स्वाधीन आम्हां भक्तांच्या ॥ ३२ ॥  
 मातेचें स्तन्य प्यावयाला । वेळ अवेळ ना शिशूला ।  
 तैसें तुजसी मी कृपाळा । वाटलें तें विचारलें ॥ ३३ ॥  
 म्हणून आतां निश्चयानें । येथें योग्य जें आचरणे ।  
 आणि परलोक साधे जेणे । पार्थ म्हणे ‘तें सांग मला’ ॥ ३४ ॥

श्रीभगवानुवाच ।

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।  
 ज्ञानयोगेन साहृद्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३ ॥

यापरी तो बोलतां तेथ । श्रीकृष्ण झाले विस्मित ।  
 म्हणती पार्था संक्षेपांत । अभिप्राय कथिला तुला ॥ ३५ ॥  
 कर्मयोग जो निष्काम । त्याचें प्रतिपादितां वर्म ।  
 त्या प्रसंगानें उत्तम । ज्ञानमार्ग कथिला हा ॥ ३६ ॥  
 परी तो हेतू न जाणतां । राग वृथा धरिसी चित्ता ।  
 अरे दोन्हीही तत्त्वतां । मीच मार्ग कथिले हे ॥ ३७ ॥  
 वीरवरा घे जाणून । जगामधें ज्या निष्ठा दोन ।  
 त्या अनादि कालापासून । प्रगट झाल्या माझ्यामुळे ॥ ३८ ॥  
 ज्ञानयोग एका म्हणती । ज्ञानी त्यासी स्वीकारिती ।  
 ज्याच्या परिचयें निश्चिति । होती तद्रूप ब्रह्मासवें ॥ ३९ ॥  
 कर्मयोग दुसरा जाण । ज्यासीं कौशल्यें स्वीकारून ।  
 मोक्षपदा साधक जन । पोंचती कालांतरानें ॥ ४० ॥  
 परी हे दोन्ही मार्ग अंतीं । पहा अर्जुना एक होती ।  
बाहेरून जरी वाटती । आरंभीं ते वेगळाले ॥ ४१ ॥  
 एक घे आयतें भोजन । दुसरा खाई शिजवून ।  
 परी दोघांचें समाधान । सारखेंच होतें अंतीं ॥ ४२ ॥  
 ही पूर्वेची ही पश्चिमेची । अशी भिन्नता नद्यांची ।  
 गांठ पडतां समुद्राची । परी मावळे तो भेद ॥ ४३ ॥  
 तैसें दोन्हींहि मार्गांचें । साध्य एक असें साचें ।  
 आचरण परी तयांचें । पात्रता पाहून करावें ॥ ४४ ॥  
 पहा एका झेपेसरशीं । पक्षी पोंचे फळापाशीं ।  
 त्या वेगानें माणसासी । जातां काय येई तिथें ॥ ४५ ॥

तो हळूळूं क्रमाने । खोड फांद्यांच्या आधाराने ।  
 सरल निश्चित मार्गानें । पोंचतो फळापर्यंत ॥ ४६ ॥  
 तैसा अर्जुना ज्ञानयोग । हा जाणावा विहंग मार्ग ।  
 ज्ञानी याच्या बळे सवेग । तत्क्षणीं मोक्षा प्राप्त होती ॥ ४७ ॥  
 कर्मयोगी जे दुसरे । ते कर्ममार्गाच्या आधारे ।  
 स्वधर्म पालुनी विचारे । क्रमे पोंचती पूर्णतेसी ॥ ४८ ॥

न कर्मणामनारम्भात्रैष्कर्म्यं पुरुषोऽशनुते ।  
 न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥

उचित कर्मावांचून । राहती जे कर्महीन ।  
 त्या न लाभें पूर्णपण । कर्धींहि सिद्धाप्रमाणे ॥ ४९ ॥  
 अधिकारपरत्वे वांट्याला । जो कर्माचा भाग आला ।  
 त्या उचित स्वधर्माला । बुद्धिपूर्वक टाळितो जो ॥ ५० ॥  
 आणि ‘यामुळे माझ्या हातां । येईल म्हणें निष्कर्मता’ ।  
 अर्जुना हे बोल वृथा । असती मूर्खपणाचे ॥ ५१ ॥  
 पैलतीरा कसें जावे । ऐसें संकट प्राप्त व्हावे ।  
 तरी त्यानें कां त्यजावे । सांग अर्जुना नावेसी ॥ ५२ ॥  
 जरी भुकेचें समाधान । व्हावे ऐसें इच्छीं मन ।  
 तरी कैसें कंटाळून । चालेल अन्ना शिजविण्या ॥ ५३ ॥  
 वा कोणी शिजवून । दिलेले, आयतें भोजन ।  
 तें भक्षिल्यावांचून । तृप्ति काय लाभे कर्धीं ॥ ५४ ॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।  
 कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५ ॥

पूर्णपणानें निरिच्छता । जोंवरी न आली चित्ता ।  
 तोंवरी न येती टाकितां । व्यापार अर्जुना कर्माचे ॥ ५५ ॥  
 मग होऊन आत्मज्ञान । जेव्हां लाभतें समाधान ।  
 तेव्हां आपोआप गळून । कर्म थांबे सहजतेने ॥ ५६ ॥  
 म्हणून अर्जुना निष्कर्मता । मिळविण्याची ज्या आस्था ।  
 त्यानें न टाकावें सर्वथा । आपुल्या उचित कर्मासी ॥ ५७ ॥

५१ आपुलिया इच्छेप्रमाणे । कर्माचा स्वीकार केल्याने ।  
 मना आवडे त्यारीतीने । तें तरी साध्य होतें कां ? ॥ ५८ ॥  
 वा नको वाटतें म्हणून । टाकूं गेल्या कर्म जाण ।  
 त्यामुळे तरी घडून । कर्मत्याग येतसे कां ? ॥ ५९ ॥  
 तेणे ‘करीन वाटे तसें’ । हें बोलणे व्यर्थ असें ।  
 विचारे पाहतां मानसे । कर्म सुर्टें ना कर्मत्यागे ॥ ६० ॥  
 प्रकृतीच्या आश्रयाधीन । जोवर शरीराचे जीवन ।  
 तोंवर ‘करीन’ वा ‘न करीन’ । हें बोलणे अज्ञानाचें ॥ ६१ ॥  
 शरीर जें जें कांहीं करतें । त्रिगुणामुळे होतें तें तें ।  
 देहाच्या सान्या व्यापारातें । गुण हे स्वाधीन ठेविती ॥ ६२ ॥  
 विहित कर्मे हट्टें जरी । करावयाचें सोडिलें तरी ।  
 इंद्रियांना टाकून दुरी । त्यांचे स्वभाव जाती कां ? ॥ ६३ ॥  
 कानाचे ऐकणे थांबतें ! । कां डोळ्याचें तेज जातें ! ।  
 नाक काय बंद होतें । आणि वास न कळे त्या ॥ ६४ ॥  
 वायू जे प्राण अपानादि । त्यांच्या गतीस कां ये बंदी ।  
 वा सोळून देतें बुद्धि । काय कल्पना करण्याचें ॥ ६५ ॥

भूक लागण्याचे थांबतें ? । तहान ना उत्पन्न होते ? ।  
 वा काय नाहींसे होतें । झोपणे वा जागें होणे ॥ ६६ ॥  
 पाय चालणे विसरती ? । अशा गोष्टी काय घडती ? ।  
 फार काय, कां खुंटती । होणारे ते जन्ममृत्यू ॥ ६७ ॥  
 हें न थांबेच कांहीं जरी । मग सोडिले काय तरी ।  
 कर्मत्याग खरोखरी । प्रकृतियुक्ता शक्य नाहीं ॥ ६८ ॥  
 प्रकृतीच्या गुणाकडोनि । परस्वाधीनपणानी ।  
 कर्मे येतातीं घडोनि । शरीरधारी व्यक्तीची ॥ ६९ ॥  
 म्हणून करण्या टाकण्यासी । स्वतंत्रता ना कोणासी ।  
 मी कर्ता या अहंतेसी । मग कां व्यर्थ बाळगावें ॥ ७० ॥  
 रथाच्या वरती चढोनी । जरी निश्चल बसला कोणी ।  
 तरी रथाच्या गतीनीं । हिंडणे भाग होतें तया ॥ ७१ ॥  
 ६१ वाळून खालीं पडलेले । पान जरी ना स्वयें हालें ।  
 तरी उडून वान्यामुळे । भ्रमण करी तें आकाशीं ॥ ७२ ॥  
 नैष्कर्म्य पद मिळवुनी । कर्मातीत झाला कोणी ।  
 तरी त्याच्याहि इंद्रियांनी । कर्मे घडतीं प्रकृतीनें ॥ ७३ ॥  
 म्हणून प्रकृतीच्या बळावें । जोंवरी हा देह धरणे ।  
 कर्मत्याग हा साधणे । तोंवर आहे अशक्य ॥ ७४ ॥  
 कुणी ऐशा या स्थिरतीत । म्हणे टाकीन कर्माप्रत ।  
 पार्था तरी त्याचा निश्चित । उरे केवळ दुराग्रह ॥ ७५ ॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।  
 इन्द्रियाथांनिवृद्धात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६ ॥

निष्कर्मता होण्या प्राप्त । जो कर्मे टाकून विहित ।  
 निग्रहानें आवरीत । कर्मेन्द्रियांच्या प्रवृत्ति ॥ ७६ ॥  
 कर्मत्याग न साधे तया । कारण ‘काम’ दडोनिया ।  
 मनीं वसे, तेणे वायां । कर्तव्यबुद्धि असे त्यांसी ॥ ७७ ॥  
 म्हणून बाह्यात्कारी जरी । कर्मत्याग घडल्यापरी ।  
 डौल मिरवी परोपरी । तरी दीन दरिद्री तो ॥ ७८ ॥  
 असे जे दंभ करितात । ते खरेंच विषयासक्त ।  
 अर्जुना जाणावें निश्चित । यांत शंका नसे मुळीं ॥ ७९ ॥

यस्त्वन्दियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।  
 कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥

७१ निष्काम पुरुषाचें चिन्ह । ओघानें तुज सांगेन ।  
 आतां होऊन सावधान । तूं ऐकावे अर्जुना तें ॥ ८० ॥  
 ज्याचें निश्चल झालें मन । परमात्मरूपीं जो लीन ।  
 तरी मात्र बाहेरून । वागतो लोकाप्रमाणें ॥ ८१ ॥  
 तो प्रेरणा न दे इंद्रिया । वा न विषयाच्या धरी भया ।  
 कर्म विहित जें जें तया । अव्हेर ना करी त्याचा ॥ ८२ ॥  
 कर्मेन्द्रियें कर्म करितीं । हा न आवरी तयाप्रती ।  
 परी कर्मातून ज्या उठती । उर्मी त्या न बाधती तया ॥ ८३ ॥  
 कामना नसे त्याचें चित्ती । मोहाचे मळ ना लागती ।  
 न भिजतां जेवीं राहती । पाण्यामधें कमळ-पत्रे ॥ ८४ ॥  
 तो नांदतो उपाधींत । चार चौघापरी दिसत ।  
 जैसे पडलेले जलांत । प्रतिबिंब दिसें सूर्याचें ॥ ८५ ॥

तैसें पाहतां वरिवरि । तो दिसे सामान्यापरी ।  
परी विचार करितां अंतरी । कल्पना त्याची करवे ना ॥ ८६ ॥  
ऐशा लक्षणांनी युक्त । जो दिसतो तोच मुक्त ।  
आणि तोच ओळखी निश्चित । ‘मुटला आशा पाशांतुनी’ ॥ ८७ ॥  
हाच निष्काम कर्मयोगी । वाखाणला जातो जगी ।  
म्हणून अर्जुना तूंहि वेगी । त्यापरी हो ! म्हणतो तुला ॥ ८८ ॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।  
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ८ ॥

करी मनाचें नियमन । निश्चल व्हावें अंतःकरण ।  
मग कर्मेंद्रियांचें वर्तन । सुखें होईल तें होवो ॥ ८९ ॥  
मिळवावी निष्कर्मता । असें वाटे जरी चित्ता ।  
तरी टाकून कर्मा विहिता । मिळविणें ती शक्य नाही ॥ ९० ॥  
मग सोडून शास्त्राधार । कां हा करावा व्यवहार ।  
अर्जुना हा सर्व विचार । तुवा करावा नीटपणे ॥ ९१ ॥  
म्हणून प्रसंगाच्या अनुसार । विहित कर्माचा आचार ।  
करावा परी फळावर । तेथें दृष्टि न ठेवावी ॥ ९२ ॥  
नवलाची आणखी येथ । गोष्ट तुजसी नसे ज्ञात ।  
कीं जें वाटे गोंवी पाशांत । सहज सोडवी तें कर्म ॥ ९३ ॥  
वर्णाश्रमधर्माप्रमाणे । जें जें योग्य असें करणे ।  
त्या स्वधर्माच्या आचरणे । निश्चयानें मोक्ष लाभे ॥ ९४ ॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।  
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥

११ स्वधर्म हा जो अर्जुना । नित्यज्ञ तो असे जाणा ।  
त्याच्या आचरणीं कर्धी ना । पाप लागें कोणासहि ॥ ९५ ॥  
हे स्वधर्म जेव्हां सुटती । तेव्हां दुष्कर्मे आवडतीं ।  
आणि त्यामुळे प्राप्त होतीं । बंधने कीं संसाराची ॥ ९६ ॥  
म्हणून स्वधर्म आचरणे । हेंच सतत यज्ञ करणे ।  
जो हेंकरी, त्या बंधने । कोणतीं ना प्राप्त होतीं ॥ ९७ ॥  
लोक या नित्यज्ञातें । चुकले म्हणोनि तयातें ।  
कर्मबंधानें लागते । –व्हावें देही परतंत्र ॥ ९८ ॥

सहयज्ञः प्रजाः सृष्टा पुरोवाच प्रजापतिः ।  
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १० ॥

आतां कथा या विषयीं । अर्जुना तुज कथितीं पाही ।  
जेव्हां विधात्याने सर्व ही । सृष्टि केली उत्पन्न ॥ ९९ ॥  
तयीं या नित्यज्ञासहित । भूतें निर्माण केलीं समस्त ।  
परीं ‘सूक्ष्मपणाने’ हा तेथ । यज्ञ त्यांना समजला ना ॥ १०० ॥  
त्यावेळीं त्या प्रजेने । विनविलें ब्रह्म्याकारणे ।  
देवा कशाच्या आश्रयाने । राहावें आम्ही या लोकीं ॥ १०१ ॥  
तेव्हां तया जीवाला । तो ब्रह्मदेव म्हणाला ।  
कीं तुम्हांसार्थी लविला । आहे येथें स्वधर्म हा ॥ १०२ ॥  
आपुल्या वर्णविशेषाने । तुम्हीं याची सेवा करणे ।  
म्हणजे सांच्या सहजपणे । इच्छा तुमच्या पुरतील ॥ १०३ ॥  
तुम्हीं व्रत नियम ना करावे । शरीरासी ना दुःख द्यावे ।  
तीर्थयात्रेसी दूर जावे । आवश्यक हेंहि नसें ॥ १०४ ॥

नको साधावया योग । नको कामनायुक्त याग ।  
तुम्हीं करावा सुखें त्याग । मंत्र-यंत्र-विधानांचा ॥१०५॥

११ देवदेवतांचे पूजन । हें कांही न करावें जाण ।  
प्रयासाविणे अनुष्ठान । करा या स्वर्धर्म यज्ञाचे ॥१०६॥

आशा सोडून फळाची । सेवा करा स्वर्धर्माची ।  
जेवीं आपुल्या पतीची । करीतसे पतिव्रता ॥१०७॥

स्वर्धर्मरूपी यज्ञ हा । मी तुम्हांसी दिघला पहा ।  
म्हणून निष्ठेने महा । तुम्हीं सेवावें सर्वदा या ॥१०८॥

भजतां या स्वर्धर्मासी । कामधेनु होईल विशेषी ।  
आणि जीव हो ! हा तुम्हांसी । सोडील ना केव्हांही ॥१०९॥

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।  
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥११॥

याच्या आचरणे करून । संतुष्ट होईल देवगण ।  
आणि ते तुमचे परिपूर्ण । करिती सर्व मनोरथ ॥११०॥

या स्वर्धर्मरूप पूजेने । पूजितां देवाकारणे ।  
ते तुमचा निश्चयाने । चालविती योगक्षेम ॥१११॥

तुम्ही देवांना भजावें । देवांनीं तुम्हां सुख द्यावें ।  
असें तेथ वाढेल बरवें । प्रेम परस्परांमध्ये ॥११२॥

मग तुम्हीं जें करूं म्हणाल । तें सहज सिद्धीसी जाईल ।  
आणि साच्या पूर्ण होतील । इच्छा तुमच्या मनांतल्या ॥११३॥

तुम्ही जें जें बोलाल । तें तें खरें होईल ।  
ऋद्धिसिद्धि विचारतील । ‘स्वामी ! काय आज्ञा आहे’ ॥११४॥

जैसे ऋतुपति जो वसंत । सर्वदा तयाच्या दारांत ।  
वनश्री उभी सेवा करीत । फलपुष्पांच्या शोभेसह ॥११५॥

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।  
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुद्धके स्तेन एव सः ॥११६॥

१०९ तैसें सर्व सुखासहित । सुदैव जें मूर्तिमंत ।  
तें तुम्हांसी शोधित । तुमच्यामां येईल कीं ॥११६॥

एकनिष्ठेने स्वर्धर्माचे । असे आचरण घडतां साचे ।  
सर्व भोग लाभून, तुमचे । मन होईल निर्वासन ॥११७॥

परी लाभतां संपत्ति । लुब्ध होऊन विषयांप्रति ।  
इंट्रियें जिकडे ओढती । तिकडे लोलुप जातो जो ॥११८॥

यज्ञप्रिय देवतांनीं । संपत्ति दिली हें विसरूनी ।  
आपुल्या स्वर्धर्माचरणांनीं । सर्वेश्वरा न भजतो जो ॥११९॥

अग्निमुखीं न दे हवन । न करी देवता पूजन ।  
ब्राह्मणासी भोजन । योग्यवेळीं न देई जो ॥१२०॥

सदगुरुची न भक्ति करी । न राहू दे अतिथि दारी ।  
वा संतोषवी ना तिळभरी । आपुल्या जो समाजासी ॥१२१॥

ऐसे संपत्तीच्या मदानें, । टाकून स्वर्धर्मा पाळणे ।  
भोगामध्ये पूर्णपर्णे । आसक्त होऊन राही जो ॥१२२॥

त्याच्यावरतीं आपत्ति । थोर येतसे निश्चिति ।  
भोग त्या न भोगतां येती । ऐश्वर्य सारें नष्ट होतें ॥१२३॥

आयुष्य संपतां देहांत । चैतन्य जेवीं ना नांदत ।  
वा दैवहीनाच्या घरांत । राहते ना लक्ष्मी जशी ॥१२४॥

तैसा स्वधर्म नष्ट होय । तरी सुखाचा मोडे आश्रय ।  
जसा प्रकाश निघून जाय । दिवा जातां मालवला ॥१२५॥

१११ तैसें आचार सुटल्याकरी । आत्मस्वातंत्र्य जाते दुरी ।  
तुम्हीं जीव हो हें अंतरी । वागवा म्हणें ब्रह्मदेव ॥१२६॥

जो स्वधर्मासी टाकील । यम त्यासी शिक्षा करील ।  
चोर समजून नेईल । सर्वस्व त्याच्याजवळचे ॥१२७॥

मग पातके सर्वहि तीं । त्याच्याजवळ गोळा होतीं ।  
जैसीं पिशाच्ये वेढितीं । मध्यरात्रीं स्मशानाते ॥१२८॥

तैसी त्रिभुवनांतर्लीं दुःखे । नानाप्रकारचीं पातके ।  
वा दैन्य दारिद्र्य तितुके । त्यापाशीं वास करीं ॥१२९॥

उन्मत्तपणाने ऐशी स्थिति । त्याची होते निश्चिति ।  
मग रडल्यानेहि कल्पांतीं । सुटका त्याची होत नाहीं ॥१३०॥

म्हणून स्वधर्मा ना सोडावे । इंद्रिया स्वैर न होऊ घावे ।  
ऐसा तेव्हां ब्रह्मदेवे । उपदेश केला जीवांना ॥१३१॥

मासा त्यजी जलासी । तत्क्षणीं पावे मृत्यूसी ।  
म्हणून तुम्हीं स्वधर्मासी । कधींही ना विसरावे ॥१३२॥

यास्तव जें कर्म सत्य । आपणासी असें विहित ।  
सदा तत्पर रहा तेथ । हेंच सांगणे पुनः पुनः ॥१३३॥

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।  
भुज्जते ते त्वयं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥१३॥

जो स्वधर्माच्या आचरणांत । आपुली संपत्ति वेंचीत ।  
न धरितां निजचित्तांत । आशा फळाच्या प्राप्तीची ॥१३४॥

वडिलांचा ठेवी मान । आसेषांना देई धन ।  
देव अग्नि वा ब्राह्मण । यांची पूजा भावें करी ॥१३५॥

पितरांना उद्देशून । श्राद्ध पक्ष करी पूर्ण ।  
ऐसे विहित कर्माचरण । हाच यज्ञ नित्य करी ॥१३६॥

१११ ईश्वर जो यज्ञपुरुष । यज्ञ समर्पी हा तयास ।  
आणि मग जें अवशेष । उरते सहज यज्ञांतले ॥१३७॥

तें संतोषें घेऊन । करी कुटुंबाचें पोषण ।  
तरी ते भोगाहि नाशन । करिती सर्व पातकांचे ॥१३८॥

यज्ञ करोनि जें उरते । तो सेवन करी त्याते ।  
म्हणून सहज त्याते । टाकून पळतीं पातके ॥१३९॥

जैसें मिळतां अमृत । मोठे रोगाही पळतात ।  
किंवा ब्रह्मनिष्ठांप्रत । शोक मोह ना गांजिती ॥१४०॥

तैसें यज्ञ करून उरले । तेंच ज्याने सेवन केले ।  
त्यासी ना बाधती भले । दोष कोणते केव्हांही ॥१४१॥

म्हणून स्वधर्मानें मिळवावे । तें स्वधर्मासाठींच वेचावे ।  
मग जें उरेल तें भोगावे । संतोष चित्तीं ठेवुनी ॥१४२॥

अर्जुना याच्यावांचून । दुसरे न करावे वर्तन ।  
अशी अर्जुनासी श्रीकृष्ण । कथा सांगे पूर्वीची ॥१४३॥

मी देह ऐसे मानुनी । विषय भोग्य धरिती मरीं ।  
दुसरे याच्यावांचुनी । मनांतहि ये न ज्यांच्या ॥१४४॥

म्हणून तें भ्रांत जन । अहंकार बाळगून ।  
यज्ञसाधन जें धन । तें निजभोगासी लाविती ॥१४५॥

जें जें इंद्रियांना रुचते । तेवढे सारे जमविती ते ।  
 ऐसें सेविती पातकाते । भोगमिषाने ते पापी ॥१४६॥

वस्तुतः सारी संपत्ति । यज्ञसाधन मानावी ती ।  
 करून स्वधर्मयज्ञाप्रति । ईश्वरासी समर्पावी ॥१४७॥

१३१ तें सोडून हे मूर्ख जन । स्वतःसाठी वेचितीं धन ।  
 नानाप्रकारे संपादन । करिती भोग्य वस्तूचे ॥१४८॥

यज्ञ सिद्धीस गेल्यावर । संतुष्ट होतां ईश्वर ।  
 जें उरे तें खरोखर । अन्न, सामान्य मानून नये ॥१४९॥

तें न महणावें साधारण । तें ब्रह्मस्वरूप असें जाण ।  
 कारण विश्वाचें जीवन । त्यानें होतें सुखावह ॥१५०॥

अन्नाद्वन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।  
 यज्ञाद्वति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्दवः ॥१४॥

कर्म ब्रह्मोद्दवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्दवम् ।  
 तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥१५॥

जीव वाढती अन्नामुळे । अन्न मिळे पर्जन्यबळे ।  
 आणि यज्ञामधून झालें । जनन पहा पर्जन्याचे ॥१५१॥

यज्ञ प्रगटे कर्मातुनी । कर्म जन्मे वेदवचनीं ।  
 आणि वेदाच्या मूलस्थानीं । अक्षर ब्रह्म आहें तें ॥१५२॥

ऐसें ब्रह्म परात्पर । सर्वव्यापक निंतर ।  
 महणोनि विश्व हें चराचर । संबद्ध आहे ब्रह्माशीं ॥१५३॥

परी कर्मस्तुप यज्ञामधें । वेद मूलासह नांदे ।  
 ऐसी स्वधर्माच्या संबंधें । पार्थी लाभे अखंडता ॥१५४॥

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।  
 अघायुरिन्द्रियारामो मोर्चं पार्थ स जीवति ॥१६॥

यज्ञासाठीं थोडक्यांत । परंपरा ही कथिली सत्य ।  
 जी आली आहे चालत । मूळापासून ये ठायीं ॥१५५॥

स्वधर्मस्तुप हा यज्ञ । जो कथिला उचित म्हणून ।  
 त्याचें उन्मत्त होऊन । जो न करी अनुष्ठान ॥१५६॥

१४९ जो लाडवी इंद्रियांते । करून दुर्वर्तनाते ।  
 तो पापराशी या भूमीते । भार आहे सर्वथैव ॥१५७॥

त्याचा जन्म वा वर्तन । पार्था व्यर्थं असें जाण ।  
 जैसें वळवाचे जमून । मेघ आले आकाशीं ॥१५८॥

वा शेळीच्या गळ्याचे । स्तन जैसें कां फुकाचे ।  
 तैसें जगणे तें तयाचें । व्यर्थं होतें स्वधर्माविण ॥१५९॥

म्हणून ऐकावें अर्जुना । स्वधर्म कोणी टाकावा ना ।  
 ओरे याच्या अनुष्ठाना । करावें जीवाभावाने ॥१६०॥

शरीरा धारण करितां तें । कर्तव्य ओघानेंच येते ।  
 मग त्या विहित कर्माते । टाकून द्यावें कशासाठीं ॥१६१॥

शरीर धरून वागती । आणि कर्मा कंटाळती ।  
 अर्जुना ते निश्चिति । मूर्ख अडाणी समजावे ॥१६२॥

यस्त्वात्मरतिशेव स्यादात्मतृपश्च मानवः ।  
 आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥१७॥

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।  
 न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥१८॥

जो आत्मस्वरूपीं रममाण । अखंडित असे पूर्ण ।  
 तयासी देहधर्मेकरून । लेप न लागे कर्मचा ॥१६३॥

कारण, आत्मज्ञानानें । संतोषला तो पूर्णपणे ।  
 कृतकृत्य जाहला, तेणे । सहज सुटो कर्मबंध ॥१६४॥

ज्याप्रमाणे भरतां पोट । सरे पाकाची खटपट ।  
 तैसें आत्म्यांत होतां संतुष्ट । कर्म कांहीं नुरतें तया ॥१६५॥

अर्जुना हा असा पाही । बोध चित्तीं ठसला नाहीं ।  
 तोपर्यंत या सर्वहि । साधनां करावें लागतें ॥१६६॥

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।  
 असक्तो ह्याचरन्कर्म परमान्वति पूरुषः ॥१९॥

म्हणून आसक्ति टाकून । आपुले चित्त आवरून ।  
 तूं स्वधर्माचें आचरण । योग्यरीतीनें करावें ॥१६७॥

१५१ जे निष्काम भावनेने । वागती पार्था स्वधर्मने ।  
 या जगांत त्याकारणे । श्रेष्ठ मोक्ष प्राप्त होतो ॥१६८॥

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।  
 लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥२०॥

जनकादिकां पूर्वकाळीं । कर्मासि न टाकितां मुळीं ।  
 सहजपणानें या स्थलीं । मोक्षसुखे प्राप्त झालीं ॥१६९॥

यासाठीं या कर्माविषयीं । आस्था पूर्ण असावी हृदयीं ।  
 या वृत्तीचा उपयोग होई । आणिक एका प्रकाराने ॥१७०॥

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।  
 स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥

‘ श्रेष्ठे ’ करितां धर्माचरणा । तेंच वळण लागतें जनां ।  
 तें सहज वांचवी तयांना । कर्मलोपाच्या हानीतुनीं ॥१७१॥

श्रेष्ठ जरी कृतकृत्य झाले । नैष्कर्म्य त्यांना लाभलें ।  
 तरी लोकांसाठीं उरले । कर्तव्य कांहीं तयांना ॥१७२॥

आंधल्यासी धरून हातीं । डोळस जैसा चाले पुढती ।  
 अज्ञान्यासी त्याच रीतीं । धर्म सांगावा आचरून ॥१७३॥

अरे, ऐसें न केल्यासी । रीत न लागे अज्ञान्यासी ।  
 तयांनी तरी या मार्गासी । जाणावें कैशाप्रकारे ॥१७४॥

थोर थोर जें जें करिती । अन्य तयासी धर्म म्हणती ।  
 आणि तयासीच पाळिती । सामान्यजन वागतांना ॥१७५॥

स्वभावता ही ऐशी स्थिति । तेणे न सोडावें कर्माप्रति ।  
 उलट कांहीं विशेष रीतीं । संतांनी तें आचरावें ॥१७६॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।  
 नानवासमवासव्यं वर्त एव च कर्मणि ॥२२॥

आतां इतरांच्या विषयीं । कशास सांगू तुज याठायीं ।  
 अर्जुना या लोकांत पाही । याचरीतीने वागतों मी ॥१७७॥

१६१ मजसी कां सांकडें कांहीं । इच्छा मर्नीं कसली राही ।  
 म्हणून कां मी ये ठायीं । स्वधर्मातें आचरितो ? ॥१७८॥

परी तुज असें ज्ञात । कीं मजसम पूर्णतेंत ।  
 दुसरा कोणी नसे सत्य । ऐसें सामर्थ्य माझें असें ॥१७९॥

मृत गुरुपुत्र मी आणिला । तो पराक्रम तूं पाहिला ।  
 तरीही येथें कर्माला । पाळितों मी निमूटपणे ॥१८०॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।  
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥२३॥

उत्सीदेयुस्मि लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।  
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥२४॥

तींही कर्मे करी अशीं । करावी सकामानें जशी ।  
या दक्षतेच्या मुलाशीं । एक उद्देश आहे मम ॥१८१॥

कीं सर्वहि प्राणिजात । माझ्या तंत्रानें चालतात ।  
त्यांनी पडोनि भ्रमांत । स्वैर कर्धीं होऊं नये ॥१८२॥

सर्व इच्छांतुनी मुक्त । होऊन मी आत्मस्थितींत ।  
राहिलों तरी हे समस्त । लोक तरून जाती कसे ? ॥१८३॥

हे आमुच्याकडे पाहून । सुधारिती निज वर्तन ।  
आम्हीच होतां उदासीन । नासेल कीं लोकस्थिति ॥१८४॥

सर्वज्ञ समर्थ म्हणोनि । जो जो येथें असेल कोणी ।  
त्यांनी विशेषं करोनि । कर्म केव्हांही टाकूं नये ॥१८५॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।  
कुर्याद्विद्वांसतथासक्तश्चिकिर्षुलोकसंग्रहम् ॥२५॥

फलाशा ठेवून अंतरी । सकाम जैसा कर्म करी ।  
तैसाच भर कर्मावरी । निरिच्छाचाही असावा ॥१८६॥

कारण सातत्यें करून । लोकामध्ये जें सद्वर्तन ।  
त्याचें सर्वप्रकारें रक्षण । पार्था झालेंच पाहिजें ॥१८७॥

१७१ शास्त्रमार्गानें चालावें । लोकां ध्येयाकडे न्यावें ।  
कर्धीं न ज्ञात्यानें वागावें । लोकविलक्षण रीतीनें ॥१८८॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।  
जोषयेत्सर्व कर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥२६॥

जें प्रयासानें स्तन्य पिई । तें पक्कान्ने काय खाई ? ।  
म्हणून तीं जैशी कर्धीहि । पार्था शिशूस न घालावीं ॥१८९॥

साधें कर्महि जयासी । नीट न ये करावयासी ।  
चुकून न सांगावें तयासी । तत्त्व निष्कर्म स्थितीचें ॥१९०॥

सदाचरणीं त्या लावावें । तेंच केवळ प्रशंसावें ।  
निष्कामानेही दाखवावें । तेंच आपुल्या कृतीनें ॥१९१॥

लोकसंग्रहासाठीं जरी । ज्ञाता कर्माची संगत धरी ।  
तरीही तयासि अंतरीं । बंधन लागें न कर्मचें ॥१९२॥

जेवीं बहुरूपी राजाराणी । -होतो, नसतां भाव मनीं ।  
परी सोंगाची संपादणी । करितो मात्र यथास्थित ॥१९३॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।  
अहंकाराविमूढामा कर्ताहमिति मन्यते ॥२७॥

दुसञ्चाचें ओङ्गें जरीं । घेतलें निज शिरावरी ।  
त्या भाराखालतीं तरीं । दडपलें जावें लागतें ॥१९४॥

शुभाशुभ कर्म तैसें । प्रकृतीमुळे घडत असें ।  
परी भ्रमानें मानीतसे । मूर्ख, 'त्याचा कर्ता मी' ॥१९५॥

धरून देहाच्या अहंतेसी । संकुचित मानी आपणासी ।  
अर्जुना ऐशा मूर्खासी । परमार्थ हा न सांगावा ॥१९६॥

आतां हिताचें तुज कांहीं । सांगतों मी येथ पाही ।  
तें तूं नीट चित्तीं घेई । दक्षतेने ऐकुनिया ॥१९७॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।  
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥२८॥

१११ कीं प्रकृतीच्या गुणामुळे । कर्म उत्पन्न होतें सगळे ।  
तत्त्वनिष्ठ जे चांगले । ते न घेती कर्तेपण ॥१९८॥

ते देहाभिमाना सोडिती । गुणकर्मच्या पार जाती ।  
आणि देहामधें राहती । होऊन मात्र साक्षीभूत ॥१९९॥

म्हणून देहामधें असून । त्यास न लागे कर्मबंधन ।  
जैसें जगताचें वर्तन । लेप न लावी सूर्यासी ॥२००॥

प्रकृतेगुणसंमूदाः सज्जने गुणकर्मसु ।  
तानकृत्सनविदो मन्दान्कृत्सनविन्न विचालयेत् ॥२९॥

कर्माचा लेप लागे त्यासी । जो गुंतला प्रकृतीपाशी ।  
आणि गुणांनी निजमानसी । भ्रांत होऊन वागतो जो ॥२०१॥

घेऊन गुणांचा आधार । इंद्रिये करितीं व्यापार ।  
तें जो ओढून अंगावर । कर्म घेई इंद्रियांचे ॥२०२॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।  
निराशीनिर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः ॥३०॥

तूं न वागे ऐशापरी । अहंकार कधीं न धरी ।  
मग विहितकर्मे सारीं । करून मज तीं अर्पावीं ॥२०३॥

परी वागतां या रीतीं । तूं आपली चित्तवृत्ति ।  
आत्मस्वरूपांत निश्चिति । निश्लेषणानें ठेवावी ॥२०४॥

कर्म हें जें करणे आतां । तयाचा मी आहे ‘ कर्ता ’ ।  
अर्जुना यापरी अहंता । येऊं द्यावी न चित्तीं तुवां ॥२०५॥

तूं न देहासक्त व्हावें । काम मनींचे त्यजावे ।  
मग सर्व भोग भोगावे । यथाकालीं लाभलेले ॥२०६॥

उठ घेई धनुष्य हातीं । चल बैस रथावरती ।  
स्वीकारावी वीरवृत्ति । आतां पार्था समाधाने ॥२०७॥

जगीं कीर्ति वाढवावी । स्वधर्मासी प्रतिष्ठा द्यावी ।  
पृथ्वी सारी सोडवावी । भारापासून दुष्टांच्या ॥२०८॥

११२ संशय न धरावा मनांत । युद्धामधें ठेव चित्त ।  
आतां दुसरे कांही येथ । अर्जुना तूं बोलूं नको ॥२०९॥

ये मे मतमिंद नित्यमुतिष्ठन्ति मानवाः ।  
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥३१॥

माझा यथार्थ हा उपदेश । आदरणीय वाटे जयास ।  
आणि ठेवून दृढ विश्वास । तो जे वर्तनीं आणिती ॥२१०॥

ते जरी कर्मे करितीं । तरी निष्कर्मता पावती ।  
म्हणून सर्वांचे निश्चिति । कर्तव्य आहे हेंच एक ॥२११॥

ये त्वेतभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।  
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्वि नष्टानचेतसः ॥३२॥

अन्यथा प्रकृतीच्या स्वाधीन । होऊन, इंद्रियां लाडावून ।  
माझ्या मतां तिरस्कारून । टाकिती जे तयासी ॥२१२॥

वा जे माझीं बोलणीं । सामान्य मानिती मनीं ।  
आणि तुच्छतेच्या भावांनी । पाहति माझ्या मतांकडे ॥२१३॥

स्वतःस मानून शाहणा । फार करी वाचाळपणा ।  
म्हणें यांत कांहीं सार ना । हा तो केवळ अर्थवाद ॥२१४॥

अर्जुना असें जे मानिती । माझ्या मता अव्हेरिती ।  
ते जाणावें निश्चिति । बुडाले अज्ञान पंकांत ॥२१५॥  
मोहरूपीं मद्यानें । भ्रम पावलीं त्यांची मनें ।  
किंवा विषयाच्या विषानें । घेरलें, मानी, तयांना ॥२१६॥  
पहा प्रेताच्या हातांत । रत्न दिल्या वायां जात ।  
जन्मांधा ना उपयोग होत । जरी चांगलें उजाडले ॥२१७॥  
वा चंद्रोदयामुळें । लाभ न मानिती कावळे ।  
तैसे विवेकाचें हें सगळें, । भाषण मूर्खा आवडेना ॥२१८॥  
अर्जुना पहा, जे या रीतीं । परमार्था विन्मुख असती ।  
माझ्या मताचें त्यांपुढती । वर्णन कधीं करावें ना ॥२१९॥  
तें न मानिती या बोधाला । उलट निंदिती तयाला ।  
जैसा कधीं पतंगाला । प्रकाश सहन होतो ना ॥२२०॥

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेज्ञनवानपि ।  
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥३३॥

२०९ रममाण होतां विषयांत । निश्चित ओढवे आत्मघात ।  
पतंग जैसा जळून जात । मिठी मारतां ज्योतीसी ॥२२१॥  
म्हणून आपुल्या इंद्रियांना । लाडवावें कधींहि ना ।  
तें कौतुक म्हणावें ना । कर्धीं शाहण्या माणसानें ॥२२२॥  
सापाशीं कां खेळतां घेते । वाघाशीं कां मैत्री होते ।  
प्यालेलें कां पचून जातें । हालाहल तें सांग पार्था ? ॥२२३॥  
आग लागे जरी खेळतां । तरी न आटोपे भडकतां ।  
तसें इंद्रियां लाडावितां । चांगलें ना घडें कधीं ॥२२४॥

पहा विचार करून । देह प्रकृतीच्या स्वाधीन ।  
मग तयासी कां आपण । झटावें भोग देण्यासी ॥२२५॥  
श्रम करून रात्रंदिन । मेळवावें ऐश्वर्य धन ।  
तें कां पार्था प्रतिपालन । करावया या देहाचें ॥२२६॥  
श्रम करोनिया अति । मेळवावी संपत्ति ।  
आणि पोसावे देहाप्रति । काय स्वर्धर्मा टाकून ? ॥२२७॥  
पांचीं भूतें एक होऊन । करितीं शरीरा निर्माण ।  
शेवटीं मातीसी मिळून । तें पावेल पंचत्वां ॥२२८॥  
मग पोसावया देहास । आपण जे केले प्रयास ।  
त्या श्रमाचा आपणास । लाभ कोणता मिळाला ? ॥२२९॥  
केवळ देह पोशितां कोणी । सर्वस्वानें होते हानी ।  
म्हणूनि यासी निजमनीं । स्थान कधीं देऊ नको ॥२३०॥

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।  
तयोर्न वशमागच्छेतौ हास्य परिपथिनौ ॥३४॥

जे जे आवडती इंद्रियां । ते ते विषय देतां तया ।  
त्या योगानें जरी हृदया । अर्जुना लाभे संतोष ॥२३१॥  
२११ तो संतोष जाणें चित्तीं । सभ्य चोराची संगती ।  
सुखदायी वाटते अति । गांव संपेपर्यंतचि ॥२३२॥  
जशी विषाची मधुरता । गोड न वाटूं द्यावी चित्ता ।  
कारण परिणामीं पाहतां । प्राणघातक होते ती ॥२३३॥  
इंद्रियांतला काम तेवीं । सुखाची लालसा उपजवी ।  
जेवीं माशाप्रति भुलवी । आमिष गळा लाविलें ॥२३४॥

आमिषामधें आहे गळ । तो प्राण घेऊन जाईल ।  
हें ना कधीं उमगेल । माशाला झांकलेपणे ॥२३५॥  
अभिलाषेने त्याचपरी । घात होतो परोपरी ।  
पाडी क्रोधाभिभीतरीं । अर्जुना हाव विषयाची ॥२३६॥  
पारधी जैसा फसवुनी । चहूंकडे वेढा घालुनी ।  
मृगा आणी घातस्थानी । हेतू आपुला साधाया ॥२३७॥  
त्यापरीच येथें स्थिति । तेणे न धरी ही संगती ।  
काम क्रोध येतां चित्तीं । दोन्हीं ठरती घातक ॥२३८॥  
म्हणून त्या थारा न द्यावा । त्यांचा आठवहि न करावा ।  
स्वधर्माचा न नासूं द्यावा । जिब्हाळा कधीं मनांतला ॥२३९॥

श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मे भयावहः ॥२४०॥

जरी स्वधर्माचें आचरण । करावया असें कठीण ।  
तरी त्याचेंच अनुष्ठान । करावें हेच चांगले ॥२४०॥  
अन्य परकीय आचार । जरी वाटला बरा फार ।  
तरी वागतांना आधार । द्यावा आपुल्याच धर्माचा ॥२४१॥  
२११ जरीं शूद्राचिया घरीं । पक्कावें तीं नानापरी ।  
तीं भक्षावीं काय तरी । दरिद्रीहि ब्राह्मणानें ॥२४२॥  
अनुचित कैसें आचरावें । अयोग्यासी कां इच्छावें ।  
वा इच्छित म्हणून भोगावें । काय तरी जें योग्य नाहीं ॥२४३॥  
भव्य भक्तम असें घर । दुसऱ्याचें पाहून सुंदर ।  
आपल्या निवासा आधार । झोपडी ती कां मोडावी ॥२४४॥

अथवा निजपत्नी जरी । रूपानें नसली सुंदरी ।  
तरी तिलाचि संसारी । सांभाळून घेणे बरें ॥२४५॥  
तैसें स्वधर्माच्या ठिकार्णी । जरी कष्ट वा अडचणी ।  
तरी त्याच्याच आचरणी । अक्षयींचे सुख लाभें ॥२४६॥  
अरे दूध आणि साखर । हे प्रसिद्ध लोकीं मधुर ।  
परंतु जंत झाल्यावर । त्यांचे सेवन योग्य नसें ॥२४७॥  
असें असून घेता कोणी । तो दुराग्रह ठरे जाणीं ।  
आणि परिणामीं त्यातुंनी । हित न कधीं व्हावयाचें ॥२४८॥  
म्हणोनि जें अन्या विहित । आणि आपणां अनुचित ।  
तें न आणावें वर्तनांत । इच्छा हिताची असल्यासी ॥२४९॥  
आचरितां या स्वधर्माला । जरी मृत्यू ओढवला ।  
तरी हितकर तो भला । शाश्वत सुखाच्या दृष्टीनें ॥२५०॥

अर्जुन उवाच ।

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।

अनिच्छन्नपि वार्ण्ये बलादिव नियोजितः ॥३६॥

ऐसें देवदेवोत्तम । तेथ सांगे पुरुषोत्तम ।  
तर्यीं अर्जुन म्हणें मम । प्रार्थना देवा असे तुम्हां ॥२५१॥  
२३१ हें जें तुम्हीं सांगितलें । तें सर्वहि मी ऐकिलें ।  
त्याने कांहीं वाटतें भलें । तुम्हां आतां विचारावें ॥२५२॥  
ही कैशी होते स्थिति । कीं ज्ञानीहि घसरती ।  
सरळमार्ग सोडून जाती । तेही भलतीकडे कसे ॥२५३॥

सर्वं चांगलें ज्यांना कळतें । जाणती सान्या उपायातें ।  
 तेहि घेती परधर्माते । हा व्यभिचार करिती कां ॥२५४॥  
 धान्य आणि कोंड्याला । निवङू न शकतो आंधळा ।  
 परी कैसे डोळसाला । निवडाया ना यावें तें ॥२५५॥  
 जे जाहले विरक्त । तेच पडती उपाधींत ।  
 वनवासांतून येतात । पुन्हां कैसे लोकामधें ॥२५६॥  
 पातकांना चुकवायासी । लपून बसती गुहेसी ।  
 तेच त्यांच्या मोहापाशीं । गुंतती बलात्कारानें ॥२५७॥  
 ज्याचा मनासी कंटाळा । तेंच चिकटें मनाला ।  
 ज्यास बघावें टाळायाला । तें शोधित भेटण्या यें ॥२५८॥  
 ऐसा कोणाच्या बळावर । घडून येतो बलात्कार ।  
 देवा तुम्हीं तें सत्वर । मज सांगावें पार्थ म्हणें ॥२५९॥

श्रीभगवानुवाच ।

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।  
 महाशनो महापापा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥३७॥  
 सज्जनाचें हृदयकमळ । हें ज्याचें विश्रांतिस्थल ।  
 निरिच्छ झाले तरी सकळ । योगी इच्छिती जयाला ॥२६०॥  
 तो पुरुषोत्तम श्रीहरी । भक्तजनांचा कैवारी ।  
 म्हणें अर्जुना ऐके तरी । उत्तर तुङ्या प्रश्नाचें ॥२६१॥  
 कामक्रोध खरोखर । करिती हा बलात्कार ।  
 कोणाचीही तिळभर । दया त्यांना येत नाही ॥२६२॥

या कामक्रोधांचें वर्तन । भयप्रद दुष्ट कठीण ।  
 म्हणून मृत्यूच्या-समान । लेखावें या दोघांना ॥२६३॥  
 २४१ ज्ञानरूपीं ठेव्यावर । हे कीं सर्प भयंकर ।  
 हे वाघ असती क्लूर । विषयरूपी दरीतले ॥२६४॥  
भक्तिपंथे जाऊं म्हणति । जे कां साधक सन्मति ।  
 त्या भजनमार्गावरती । वाटमारे चांडाळ हे ॥२६५॥  
 देहरूपी जो कां गड । तयाचे हे असती दगड ।  
 वा तटरूप असती उघड । गांवाभोंवतीं इंद्रियांच्या ॥२६६॥  
 भ्रम-मोह-अज्ञानबळे । यांनी बंड आहे मांडिले ।  
 ज्याच्यामुळे व्याकुळ झाले । सर्व लोक जगांतले ॥२६७॥  
 आसुरी प्रकृति धरून । जन्मले मनीं हे रजांतून ।  
 अविद्येने दाई होऊन । कामक्रोधा पोशिले या ॥२६८॥  
 हे रजांतुनी जन्मले । परी तमासी प्रिय झाले ।  
 त्यानें ऐश्वर्य यांना दिलें । आपुले 'प्रमाद मोहांचे' ॥२६९॥  
 यांचा मृत्यूच्या नगरीला । असे फार बोलबाला ।  
 कारण हेही जीविताला । वैरी असती मृत्यूपरी ॥२७०॥  
 भूक लागतां जियेस । विश्वाचा न पुरे घास ।  
 ती 'आशा' व्यवहारास । यांच्या सान्या पाहतसे ॥२७१॥  
 कौतुकाने मुर्ठीत । चौदा भुवने जी कवळीत ।  
 ती भ्रांति यांची शोभत । लाडकी बहीण धाकुटी ॥२७२॥  
 खेळतांना भातुकली । जी तिन्ही लोकांना गिळी ।  
 त्या भ्रांतीने जगविली । दासी करून तृष्णेसी ॥२७३॥

असे या कामक्रोधांसी । 'मान' मोहा-घरी विशेषीं ।  
 अहंकार करी यासी । देवघेवीचे व्यवहार ॥२७४॥  
 अहंकार जो सहजपणे । पहा आपुल्या कौशल्याने ।  
 या साज्या जगाकारणे । नित्य असे नाचवीत ॥२७५॥  
 ज्या दंभाने काढिला । सत्याचा भोकसा भला ।  
 आणि तेथें पेंढा भरिला । दुष्कर्माचा ज्या दंभे ॥२७६॥  
 त्या दंभाची प्रतिष्ठा जनीं । वाढविली कामक्रोधांनी ।  
 २५१ साध्वी जी ती शांती यांनी । लुटून केली वस्त्रहीन ॥२७७॥  
 त्या शांतीच्या वस्त्राभरणीं । नटविली माया जारिणी ।  
 तिच्याकरवी मोहुनी । भ्रष्ट केले सज्जनांना ॥२७८॥  
 यांनी विवेकाकारण । केले आश्रय-विहीन ।  
 वैराग्याची सोलून । काढलीं यांनी कातडीं ॥२७९॥  
 यांनी टाकिली मुरगाळून । जिवंत निग्रहाची मान ।  
 यांनी संतोषाचे वन । खणून सारे नष्ट केले ॥२८०॥  
 धैर्याचे दुर्ग पाडिले । आनंदाचे उपटिले- ।  
 अंकूर यांनी कोवळे । पहा मुलापासुनी ॥२८१॥  
 बोधार्ची रोपे उपटिलीं । सुखार्ची अक्षरे पुसलीं ।  
 आग यांनी लाविली । तापत्रयाची चित्तासी ॥२८२॥  
 हे देहासवे जन्मले । जीवा चिकटून राहिले ।  
 प्रयत्नेंहि ना लागले । हातीं देवादिकांच्या हे ॥२८३॥  
 जीवात्म्याच्या शेजारास । बसती वृत्तीच्या पंगतीस ।  
 म्हणून आवरती ना कुणास । सज्ज होता आघाता ॥२८४॥

हे पाण्यावांचून बुडविती । आगीवांचून जाळिती ।  
 हे जीवांना पकडिती । चाहूल लागून ना देतां ॥२८५॥  
 हे शस्त्रावांचून मारिती । दोरावांचून बांधिती ।  
 ज्ञान्याचा हे घात करिती । पैज मासून लीलेने ॥२८६॥  
 काम क्रोध हे आवर्जून । गाडिती चिखलावांचून ।  
 सर्व जीवांना जाळ्यांविण । बद्ध कसून ठेविती हे ॥२८७॥  
 हे जीवांच्या अंतरांत । फार खोल राहतात ।  
 म्हणून कोणाहि न साधत । जिंकणे या कामक्रोधां ॥२८८॥  
 धूमेनाक्रियते वाहिर्यथादर्शो मलेन च ।  
 यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥३८॥  
 जेवीं चंदनाच्या मूळाप्रति । सर्प वेदून राहती ।  
 किंवा गर्भाच्या भोवतीं । वार असते वेढिलेली ॥२८९॥  
 २६१ वा धूमाने युक्त अग्नि । सूर्य युक्त त्याच्या तेजानीं ।  
 किंवा आरशावरेनि । मळ जेवीं साचे सदा ॥२९०॥  
 तेवीं कामक्रोधाविण । आम्ही पाहिले नाहीं ज्ञान ।  
 जेवीं जन्मा येते धान्य । कोंड्यामधें गुंतलेले ॥२९१॥  
 आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।  
 कामरूपेण कौन्तेय दूष्प्रेरणानलेन च ॥३९॥  
 शुद्ध जरी मूळचे ज्ञान । तरी यांनी घेतलें वेदून ।  
 म्हणून प्राप्तीसी कठीण । ज्ञान झालें जीवा तें ॥२९२॥  
 आधीं यांना जिंकावें । मग तें ज्ञान मिळवावें ।  
 परी जिंकणे सोपें नव्हें । या कामक्रोधांसी ॥२९३॥

यांना जिंकावयाकारण । जें जें करावें साधन ।  
परी तें अग्रींत इंधन । घातल्यापरी मात्र होतें ॥२९४॥

इन्द्रियाणि मनो बुद्धिस्थाधिष्ठानमुच्यते ।  
एतैविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥४०॥

जे जे करावे उपाय । ते ते यांना होती साहा ।  
म्हणून नाहीं आश्रय । हेच जिंकिती हट्योगया ॥२९५॥

ऐसे कामक्रोध जरी । जिंकावया कठिण भारी ।  
एक साधन आहे परी । पार्था यांना आकळाया ॥२९६॥

तें जरी तुझ्याकडून । येणार असले घडून ।  
तरी मी त्याचें वर्णन । करितों आतां तुजसाठीं ॥२९७॥

तस्माच्चमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।  
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥४१॥

यांचा पहिला आश्रय । आहे पहा इंद्रिय ।  
तेठायींच जन्म होय । प्रवृत्तीचा कर्माच्या ॥२९८॥

आधीं इंद्रियांचे म्हणून । सर्वथैव करावें दमन ।  
तेणे बळ संपेल पूर्ण । अर्जुना कामक्रोधांचे ॥२९९॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।  
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥४२॥

मग हृदयाची धाव थांबेल । बुद्धीची सुटका होईल ।  
अशानें आधार तुटेल । अर्जुना या पातक्यांचा ॥३००॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तम्यात्मानमात्मना ।  
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥४३॥

ऐसे हे अंतरांतून । पार जातील निघून ।  
तेव्हांच त्यांचा संपूर्ण । नाश झाला समजावें ॥३०१॥

जैसे सूर्याच्या मागून । किरणे जातां मावळून ।  
कोठेही न उरें स्थान । थोडेसेंहि मृगजळासीं ॥३०२॥

२७। काम-क्रोध वा राग-द्रेष । अर्जुना होता निःशेष ।  
तरी त्या जीवा अनायास । स्वरूप लाभें ब्रह्मतेचें ॥३०३॥

लीन होऊन आत्म्याठायीं । आपुले आपण तेथें पाही ।  
सुख-सर्वदा भोगीत राही । अर्जुना जें शब्दातीत ॥३०४॥

गुरु-शिष्यांच्या भेटींतून । जीवा लाभें हें शिवपण ।  
त्या ठिकाणीं स्थिर होऊन । तेथून कधीं हलू नको ॥३०५॥

असे सर्व सिद्धांचा भूपति । देवी लक्ष्मीचा जो पति ।  
तो देवाधिदेव यदुपति । बोले तेथ संजय म्हणें ॥३०६॥

आतां पुनरपि तो अनंत । सांगेल एक प्राचीन वृत्त ।  
ज्यावेळीं तो पंडुसुत । प्रश्न त्यातें विचारील ॥३०७॥

तें श्रीकृष्णांचें भाषण । वा अर्थ त्याचा रसपूर्ण ।  
श्रोत्यास देई मिळवून । श्रवणसुखाची समृद्धि ॥३०८॥


या कृष्णार्जुन संवादाप्रति । ऐका प्रसन्न करून मति ।  
ऐसें श्रीज्ञानदेव म्हणती । शिष्य निवृत्तिनाथांचे ॥३०९॥



॥ श्रीशंकर ॥

# अनुवाद ज्ञानेश्वरी

—॥३३—॥  
श्रीशंकर ज्ञानेश्वरी



## अध्याय चतुर्था

श्रीगणेशाय नमः ।

१ आज श्रवणेंद्रियाला । पहा सुकाळ लाभला ।  
कारण त्यासीं मिळाला । ठेवा गीतेसारिखा हा ॥ १ ॥  
आश्चर्याचें गोड स्वप्न । पुरते खरें होऊन ।  
ठाकावें पुढे येऊन । तसें आज जाहलें हें ॥ २ ॥  
आधीं विवेकाचें कथन । जगदीश करी प्रतिपादन ।  
आणि भक्ताग्रणी अर्जुन । औत्सुक्यानें ऐकतो तें ॥ ३ ॥  
जैसा पंचमस्वरा मंजुल । लाभाबा कीं परिमळ ।  
सुवासा रुचि, तैसा मेळ । जाहला या कथेठायीं ॥ ४ ॥  
कशी अपूर्वता सुदैवाची । कीं गंगा लाभे अमृताची ।  
वा जपादि पुण्यें श्रोत्यांची । आज आलीं फळा इथें ॥ ५ ॥

: ११५ :

आतां म्हणून सर्वेद्रियांनी । शिरून एक बसावें कानीं ।  
मग ऐकावा गीतारूपांनी । सुखसंवाद कृष्णांचा ॥ ६ ॥  
तयीं निवृत्तिनाथ म्हणाले । हें पालहाळ पुरें झालें ।  
सांग त्वरित जें बोललें । श्रीकृष्णार्जुन आपसांत ॥ ७ ॥  
ज्ञानदेव बरें म्हणून । करूं लागलें वर्णन ।  
संजय धृतराष्ट्राकारण । असें म्हणाला तेवेळीं ॥ ८ ॥  
स्वयें भाग्य खरोखर । आज जाहलें अर्जुनाकार ।  
म्हणूनि असे प्रेमें फार । कृष्ण बोलतो त्याच्यासवें ॥ ९ ॥  
श्रीकृष्ण जें गुह्यज्ञान । मातापित्यासहि सांगतो न ।  
राखिलें बलरामापासून । तें तो सांगे अर्जुनासी ॥ १० ॥  
लक्ष्मी किती जवळची । तिला न सुखें ज्या प्रीतीची ।  
प्रासि त्या कृष्णप्रेमाची । आज जाहली अर्जुनासी ॥ ११ ॥  
या ज्ञानाच्या प्राप्तीसाठीं । सनकादिकां आशा मोठी ।  
परी त्यांच्याहि खटपटीं । यश येवढें आलें नसें ॥ १२ ॥  
श्रीकृष्णाचें अर्जुनावर । प्रेम दिसें अपरंपार ।  
अर्जुनानें केवढें थोर । पुण्य केलें कळत नाहीं ॥ १३ ॥  
ज्या प्रेमाच्या बळावर । निराकार झाला साकार ।  
जणूं झाले हे परस्पर । दोघे, प्रेमें एकरूप ॥ १४ ॥  
एरवीं न गवसे योग्याप्रति । वेदहि न ज्या जाणूं शकती ।  
ध्यानाचेही न पोंचताती । डोळे ज्याच्यापर्यंत ॥ १५ ॥  
निश्चल अनादि अनंत । तो आत्मस्वरूप भगवंत ।  
किती पहा कृपावंत । झाला अर्जुनप्रेमानें ॥ १६ ॥

जो आकाराच्या अतीत । त्रैलोक्य ज्याच्या उदरांत ।  
तो कसा अगदीं हातांत । अर्जुना सांपडे प्रेमानें ॥ १७ ॥

श्रीभगवानुवाच ।

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।  
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥

कृष्ण म्हणाले अर्जुनासी । आम्हीं हा योग सूर्यासी ।  
कथिला परी त्या गोष्टीसी । आज दिवस फार झाले ॥ १८ ॥  
सूर्यांनें ही योगस्थिति । उपदेशिली मनूप्रति ।  
मनूनें कृतींत आणून ती । इक्ष्वाकूला सांगितली ॥ १९ ॥  
आम्हीं प्रथम सांगितली । तेव्हांपासून अशी भली ।  
ही क्रमानें विस्तारिली । योग-ज्ञान-परंपरा ॥ २० ॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।  
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २ ॥

मग पुढें आणिकांनी । जाणिलें या राजर्षीनीं ।  
परी तेव्हांपासुनी । आतां न कोणी जाणते या ॥ २१ ॥  
कारण विषय-वासनेवर । प्राण्यांचा पडला सारा भर ।  
आणि तयांना शरीर । वाढूं लागलें महत्वाचें ॥ २२ ॥  
वाढतां देहाचा अहंकार । बुद्धीही झाली तदाकार ।  
मग स्वाभाविकपणे विसर । पडला आत्मज्ञानाचा ॥ २३ ॥  
आत्म्याविषयीं विशेष । प्रेम असावें जियेस ।  
ती बुद्धि, परी मार्गास । भलत्या आतां लागली कीं ॥ २४ ॥

११ मग विषयांच्या भोगांत । सुख वाटले अत्यंत ।  
प्राणापलीकडे उपाधींत । लोक रंगले प्रपंचाच्या ॥ २५ ॥  
ऐशी स्थिति होता निर्माण । कोणास रुचें आत्मज्ञान ।  
विषयसुखोपभोगी जन । निमग्न झाले भ्रांतीने ॥ २६ ॥  
नागङ्घांच्या समुदायांत । उंचीं वस्त्राचें न मोल होत ।  
जन्मांध जेथें राहतात । तेथें सूर्य नसल्यापरी ॥ २७ ॥  
जेथें बहिरे सारे जन । तेथे संगीता मानी कोण ? ।  
कोल्हांचें कां कधीं मन । चांदण्याचें प्रेम धरी ! ॥ २८ ॥  
चंद्रोदयाच्या वेळेला । ज्याचा मिठून जातो डोळा ।  
ऐसा तो कां कावला । चंद्राप्रति ओळखतो ? ॥ २९ ॥  
तैसें वैराग्य ज्या न शिवते । विवेकाची भाषा न कळते ।  
ते मूर्ख मज इश्वरातें । येऊन कैसे पोंचतील ॥ ३० ॥  
न कळे कसा मोह वाढला । तेणे फार काळ वायां गेला ।  
म्हणोनि पहा हा लुम झाला । जगीं निष्काम कर्मयोग ॥ ३१ ॥  
स एवायं मया तेऽय योगः प्रोक्तः पुरातनः ।  
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥  
तोच अर्जुन हा येथ । कर्मयोग तुजप्रत ।  
सांगितला आम्हीं सत्य । संशय कांही धरू नको ॥ ३२ ॥  
हें गुह्य माझ्या जीवांतले । परी न चोरून ठेविले ।  
सर्वहि तुजसीं सांगितले । आवडता तूं म्हणूनिया ॥ ३३ ॥  
तूं प्रेमाचा अससी पुतला । आहेस भक्तीचा जिब्हाला ।  
तूंच एक जीवनकळा । अससी पार्था मित्रतेची ॥ ३४ ॥

तुझा माझा निकटचा । संबंध फार असे साचा ।  
म्हणून प्रसंग युद्धाचा । असतांही न फसवूं तुला ॥ ३५ ॥  
३१ यास्तव युद्धाचा विचार । न करितां क्षणभर ।  
आधीं तव अज्ञान करूं दूर । कांहीं धांदल करितां ना ॥ ३६ ॥  
अर्जुन उवाच ।  
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।  
कथमेतद्विजानीयां त्वमादै प्रोक्तवानिति ॥ ४ ॥  
अर्जुन कृष्णास म्हणें तर्यां । प्रेम बाळावरीं करी आई ।  
कृपाला सांगावें ये ठार्यां । काय आहे आश्र्य ॥ ३७ ॥  
तूं संसारतपांची साउली । अनाथ जीवांची माउली ।  
तुझी कृपाच आहे जाहली । देवा आमुची जन्मदात्री ॥ ३८ ॥  
जन्मा येतां पांगळे मूल । तें सांभाळावेच लागेल ।  
जन्मभरी, तसें हें सकळ । काय सांगूं तुझें तुला ॥ ३९ ॥  
आतां पुसेन जें मी कांही । तें तूं नीट लक्षांत घेई ।  
आणि विचारण्याचा त्या कांही । देवा राग करूं नये ॥ ४० ॥  
तूं जें कथिलें पूर्ववृत्त । तें मी ऐकिलें देऊन चित्त ।  
परी कृष्णा तें यत्किंचित । पटत नाहीं मजलागीं ॥ ४१ ॥  
तूं जो म्हणशी विवस्वान् । वाडवडिलांहि न त्याचें ज्ञान ।  
मग तूं तयालागून । बोध केव्हां कसा केला ॥ ४२ ॥  
फार प्राचीन तो विवस्वान् । तूं तर सांप्रत विद्यमान ।  
म्हणून कृष्णा तव भाषण । विसंगत वाटतें मला ॥ ४३ ॥

अगम्य तव चरित्र सगळे । काय त्यांतील मला कळे ।  
म्हणून तुझे भाषण भले । सहसा खोटे मानू कसें ॥ ४४ ॥  
म्हणून विवस्वान् जो रवि । त्या तूं उपदेश केला केवीं ।  
ही कथा मजसी पटावी । ऐशापरी सांग आतां ॥ ४५ ॥

श्रीभगवानुवाच ।

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।  
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५ ॥

५१ तर्यां कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वान् जेव्हां होता ।  
तेव्हां अज्ञाने, तुझ्या चित्ता । मी नव्हतों असें वाटे ॥ ४६ ॥  
तूं न हैं लक्षांत घेसी । कीं कित्येक वेळां जन्मासी ।  
'तूं नि मी आलों' तें तुजसी । परी कांहीं आठवेना ॥ ४७ ॥  
परी ज्यासाठीं जर्यां जर्यां । मी अवतार धरून येई ।  
तें माझ्ये मज सर्वही । पूर्ण आठवे धनुर्धरा ॥ ४८ ॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।  
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६ ॥

म्हणून आतांहि मज पाही । मागील आठवे सर्वही ।  
मी अजन्मा असूनही । जन्मा येतो मायेमुळे ॥ ४९ ॥  
पहा माझा अविनाशीपणा । कधींहि नाहींसा होतो ना ।  
परी येणे जाणे या क्रियाना । योग-मायेने दाखवितो ॥ ५० ॥  
अर्जुना माया-शक्तीने । माझ्ये दिसणे, क्रिया करणे ।  
प्रतिबिंब पडल्याप्रमाणे । माझ्याठार्यीं दिसोनि ये ॥ ५१ ॥

माझी स्वतंत्रता न मोडते । तरी कर्म करतों हैं भासते ।  
बुद्धीस माया भ्रमविते । म्हणोनि वाटे हैं सारे ॥ ५२ ॥  
जसें पार्था आरशामुळे । एकाचें दुसरें वाटे झाले ।  
वस्तुस्थितीने काय आले । परी खरे द्वैत तेथे ॥ ५३ ॥  
तैसा मी असून अमूर्त । जर्यां मायेचा आश्रय घेत ।  
तेव्हां कांहीं कार्यानिमित्त । नटतों सगुणरूपाने ॥ ५४ ॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।  
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥

अर्जुना युगायुगांतून । करावे धर्माचें रक्षण ।  
हा तो पहिल्यापासून । माझा आहे स्वभावचि ॥ ५५ ॥  
जेव्हां अर्धर्म हा लोकांत । धर्मास करी पराभूत ।  
तेव्हां अजत्व निर्गुणत्व । माझ्ये विसरून जातों मी ॥ ५६ ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।  
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥

५१ भक्तांचा ध्यावया कैवार । घेतों सगुणपणे अवतार ।  
मग अज्ञानाचा अंधकार । समूल करितों नाहींसा ॥ ५७ ॥  
अर्धर्माचे कोट तोडितों । दोषांचे लेख फाडितों ।  
सज्जनाहातीं उभारितों । गुढ्या सुखाच्या सर्वठारीं ॥ ५८ ॥  
दैत्यांर्चीं नाशितों कुळे । करितों 'संता मान मिळे' ।  
सांगड घालितों माझ्या बळे । धर्माची नि नीतिची ॥ ५९ ॥  
विवेकाचे दीप सकळ । करून ठेवितों उज्ज्वल ।  
कीं ज्यायोगे तेथ काजळ । अविवेकाचें धरेल ना ॥ ६० ॥

आणि ज्या विवेकदीपांनी । वाटावें योगीजनां मनीं ।  
कीं ही लाभली अखंडपणीं । आम्हां दिवाळी ज्ञानाची ॥ ६१ ॥

विश्व सारें आत्मसुखानें । कोंदाटेल पूर्णपणे ।  
आणि केवळ धर्मानें । नांदावें सर्व जगामधें ॥ ६२ ॥

आणि माझे भक्तजन । जे कां साधू सज्जन ।  
पुष्टि येत त्याकारण । सात्विकादि भावांनी ॥ ६३ ॥

पापाचा कोसळे पर्वत । पुण्याची होते प्रभात ।  
जयीं माझी प्रगट होत । सगुण मूर्ति अर्जुना ॥ ६४ ॥

कामें कराया ही ऐशी । मी जन्मतों युगायुगासी ।  
परी विवेकी जो तयासी । जगीं हें ये ओळखाया ॥ ६५ ॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।  
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥

अजन्मा असून जन्म घेणे । अक्रिय असून कर्म करणे ।  
ही अलिसता मम जो जाणे । तो मानावा परममुक्त ॥ ६६ ॥

मग तो करितां व्यवहार । न धरी देहाचा अहंकार ।  
तेणे सहज मृत्यूनंतर । मत्स्वरूपीं येऊन मिळे ॥ ६७ ॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।  
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥

एखीं असतां जीवर्णी । बच्या वाईट कारणांनी ।  
हर्षशोक आपुल्या मनीं । ते न कधीं येऊं देती ॥ ६८ ॥

झाल्यानें कामनारहित । क्रोधाचिया वाटेप्रत ।  
अर्जुना तयांचे तें चित्त । कधींही कीं जात नाहीं ॥ ६९ ॥

६१ माझ्यावांचून अंतर्बाह्य । तयां नसे दुसरा विषय ।  
माझी सेवा हेंच ध्येय । त्यांच्या सर्व जीवनाचें ॥ ७० ॥

आत्मबोधानें मानसीं । संतुष्ट जाहले विशेषीं ।  
गेली सोडून तयासी । सर्वप्रकारे आसक्ति ॥ ७१ ॥

तपतेज झालें संचित । त्याची जे राशी मूर्त ।  
एकमात्र ज्ञानाप्रत । आश्रयस्थान जे झाले ॥ ७२ ॥

ज्यांच्यामुळे पवित्रता । तीर्थासी ये तत्त्वतां ।  
फार काय तेंच स्वतः । असती स्वयें तीर्थरूप ॥ ७३ ॥

तें माझ्या स्वरूपीं मिळाले । सहज ‘मी’ होऊन राहिले ।  
कोणतेही आतां न उरले । द्वैत त्यांच्या-माझ्यामध्यें ॥ ७४ ॥

कळकविणे, काळे होणे । हे पितळाचे दोष जाणे ।  
ते नसल्यासी पूर्णपणे । सोनें वेगळे राहतें कां ॥ ७५ ॥

तैसें यमनियमांच्या कसाला । जो पूर्णपणे उतरला ।  
आणि जो कां निर्मल झाला । तपश्चर्येने ज्ञानानें ॥ ७६ ॥

ते माझ्या स्वरूपीं मिळती । नव्हे केवळ मीचि होती ।  
येथ लवहि संशयाप्रति । स्थान नाहीं कोणतेहि ॥ ७७ ॥

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।  
मम वर्त्मानुवर्तने मनुष्या: पार्थ सर्वशः ॥ ११ ॥

काङ्क्षन्तः कर्मणं सिद्धिं यजन्त इह देवताः ।  
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥

अर्जुना पाहतां विचारीं । मज जो भजतो जैशापरी ।  
मीही उलट त्याचपरी । तयासी कीं वागवितो ॥ ७८ ॥

मनुष्यप्राणी जे सकल । ते स्वभावानें भजनशील ।  
 माङ्ग्याठायींच केवळ । असती पहा तत्त्वतां ॥ ७९ ॥  
 परी ज्ञान नसल्यामुळे । बुद्धिभेद त्यांचे झाले ।  
 म्हणोनि त्यांर्नी काल्पिले । एक असतां अनेकत्व ॥ ८० ॥  
 भेद पाहती अभेदांत । अनामा नाम ठेवितात ।  
 ज्याच्याविषयीं न बोलता येत । देव देवी म्हणती तया ॥ ८१ ॥  
 सदा सारखे सर्वकाळीं । तत्त्व असून, तें स्थलीं- ।  
 भल्याबुन्याची कल्पना केली । भेदबुद्धीत घोटालुनी ॥ ८२ ॥  
 ७९ मग नाना कल्पना धरोनि । नानाविध पद्धतीर्नी ।  
 भजती नाना प्रकारांर्नी । मानिलेल्या देवतांना ॥ ८३ ॥  
 तेथ जें जें त्यांच्या मनांत । तें ते सर्व प्राप्त होत ।  
 परी ही प्राप्ति निश्चित । फल तयांच्या कर्माचें ॥ ८४ ॥  
 नीट विचारें पाहतां । कोणी न अन्य देता घेता ।  
 आपुलेंच कर्म तत्त्वतां । मनुष्यलोकीं फलदारीं ॥ ८५ ॥  
 शेतीं पेरिलें जयातें । तेंच जसें उगवून येतें ।  
 आरशामधें पाहिलें जातें । तेंच येतें दिसोनि ॥ ८६ ॥  
 वा डोंगराच्या कड्याजवळीं । राहून जी बोलूं बोली ।  
 तीच पुन्हा उमटे भली । प्रतिध्वनीच्या रूपानें ॥ ८७ ॥  
 तैशा सर्व ज्या उपासना । त्यांचा साक्षी मी अर्जुना ।  
 उपासकाची जी भावना । तीच त्यासी फल देतें ॥ ८८ ॥

चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।  
 तस्य कर्तारमपि मां विद्युत्कर्तारमव्ययम् ॥ १३ ॥

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।  
 इति मां योऽभिजानाति कर्मभिन्न स बध्यते ॥ १४ ॥  
 आतां समज याचपरी । ब्राह्मणादि वर्ण चारी ।  
 मी निर्मिले या भूकर्णी । गुणकर्म विभागानें ॥ ८९ ॥  
 देह-प्रकृति अनुसरून । गुणभेद लक्षांत घेऊन ।  
 कर्में दिलीं विभागून । वर्णापरी मानवांना ॥ ९० ॥  
 सर्व एक असून मूळचें । चार वर्ण झाले त्याचे ।  
 स्वभाव ते गुणकर्माचे । पाहून केली विभागणी ॥ ९१ ॥  
 ९० म्हणोनिया पहा पार्था । ही जी वर्णभेदाची व्यवस्था ।  
 तिचा मी नाहीं सर्वथा । कर्ता, शोधितां विचारें ॥ ९२ ॥  
 माङ्ग्यामुळे हे घडतें जरी । मी न त्याचा कर्ता तरी ।  
 हें ओळखी जो अंतरी । तो ज्ञाता मुक्त होतो ॥ ९३ ॥

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।  
 कुरु कर्मेव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥

पूर्वीं मुमुक्षु जे झाले । त्यांनी मज ऐसें जाणिले ।  
 आणि निष्ठापूर्वक केलें । आचरण सर्व कर्माचें ॥ ९४ ॥  
 बीजे जैशीं जाळलेलीं । उगवतीं न जरी पेरिलीं ।  
 तैशीं बंधक न होतां झालीं । मोक्षहेतू कर्म तया ॥ ९५ ॥  
 अर्जुना आणिकही येथ । एक महत्त्वाचें अत्यंत ।  
 कीं स्वबुद्धीनें न करतां येत । विवेक कर्मकर्माचा ॥ ९६ ॥

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।  
 तते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥

कर्म म्हणावें तें कोण । वा अकर्माचें काय लक्षण ।  
याचा विचार करितां पूर्ण । शाहणेहि घोटाळती ॥ १७ ॥  
जैसे कां खोटे नाणें । थेट दिसे खन्याप्रमाणें ।  
जाणत्यांच्याहि, त्या योगानें । संशय वाटे, दृष्टीला ॥ १८ ॥  
प्रतिसृष्टि करण्याप्रत । सामर्थ्य ज्यांच्या संकल्पांत ।  
तेही ‘जाहलो कर्मातीत’ । या भ्रमें कर्मी गुंतती ॥ १९ ॥  
दूरदृष्टीचेही होती भ्रांत । काय मूर्खाची कथा तेथ ।  
म्हणोनि विवेक तो समस्त । सांगतों ऐक तुज आतां ॥ २० ॥

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।  
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ २१ ॥

विश्व स्वभावें साकारतें । कर्म म्हणावें तयातें ।  
नीटपणानें प्रथम तें । जाणून घेतलें पाहिजें ॥ २२ ॥  
मग वर्णाश्रमासी उचित । विशेष कर्म जें विहित ।  
तेही उपयुक्ततेसहीत । निश्चयानें ओळखावें ॥ २३ ॥  
मग निषिद्ध म्हणती जया । नीट जाणून घ्यावें तया ।  
एवढें होतां धनंजया । कर्में बंधक होतीं ना ॥ २४ ॥  
एरव्हीं जग हें संपूर्ण । आहे कर्माच्या आधीन ।  
त्याच्या विस्ताराचें वर्णन । करणें कठीण फार आहे ॥ २५ ॥  
म्हणून तसेंच असो तें । परी सार्थकता लाभे ज्यातें ।  
वा जे पौंचले आत्मस्थितीतें । त्यांचे चिन्ह कथितों तुला ॥ २६ ॥

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।  
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ २७ ॥

‘मी’ मूळचा कर्मातीत । हें जाणें, असतां कर्मात ।  
आणि होत ना फलासक्त । जो कर्माच्या संगतीनें ॥ १०६ ॥  
‘कर्तव्य ते व्हावया सत्य । जगामधें नाहीं द्वैत’ ।  
ऐसा निष्कर्मतेचा चित्तांत । बोध ज्याच्या ठसला असे ॥ १०७ ॥  
सर्व प्रकारचीं कर्में परां । जगांत उत्तमरीतीं करी ।  
या लक्षणांनीं त्यास तरी । ज्ञानी म्हणून ओळखावें ॥ १०८ ॥  
उभा राहून पाण्यापाशीं । पाण्यांत पाहून आपणासी ।  
जसा निश्चय असतो मनासी । कीं आहे मी वेगळा ॥ १०९ ॥  
वा जातां वेगें नावेतुनी । वृक्ष जे तीरावरूनी ।  
ते चालती असे ये दिसोनि । वस्तुस्थितीनें वृक्ष स्थिर ॥ ११० ॥  
तैसें आचरितां कर्मास । कर्म हा जाणून आभास ।  
जो आपल्या निष्कर्मतेस । तें बाधे हे मानी ना ॥ १११ ॥  
उगवतो नी मावळतो । यामुळे वाटे चालतो ।  
वस्तुतः स्थिर असे तो । सूर्य जेवीं आकाशीं ॥ ११२ ॥  
तैसें कर्मामधें असून । वा कर्में करीत राहून ।  
‘अभंग असे’ जाणें पूर्ण । आपुली जो ‘निष्कर्मता’ ॥ ११३ ॥  
तो मनुष्यासम दिसे जरी । सामान्य मानव नसे तरी ।  
प्रतिबिंबानें जलांतरी । बुडे न जेवीं सूर्यबिंब ॥ ११४ ॥  
कर्मीं असून निष्कर्मता । साधली ज्यासी तत्त्वतां ।  
१०१ त्यानें विश्व ना पाहतां । सर्व पाहिल्यापरी होतें ॥ ११५ ॥  
तो न करितां सर्व करी । ऐसें मानावें खरोखरी ।  
आणि भोग नानापरी । भोगी, न भोगातां, जाणावें ॥ ११६ ॥

जरी बसला स्थानीं एक । तरी तो सर्वत्र व्यापक ।  
कारण सर्व हें विश्व देख । तो स्वयेंचि झाला असे ॥११७॥

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।  
ज्ञानाग्निदाधकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥१९॥

कर्माविषयींचा कंटाळा । नसतो तया पुरुषाला ।  
परी अपेक्षा नसे त्याला । लवही कर्मच्या फलाची ॥११८॥

किंवा मी हें कर्म करीन । वा आरंभिलें पुरें करीन ।  
अशा अहंकारासी स्थान । नसें त्याच्या मनामधें ॥११९॥

ज्ञानरूपीं अग्निज्वाला । जाळीते ज्याच्या कर्माला ।  
आतां मनुष्यरूपे त्याला । प्रत्यक्ष ब्रह्म समजे तू ॥१२०॥

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृपो निराश्रयः ।  
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥२०॥

तो शरीराविषयीं उदास । फळभोगाची न इच्छा त्यास ।  
असें असूनही उल्हास । अखंड त्याच्या चित्तीं वसे ॥१२१॥

तो संतोषाच्या माजघरीं । आत्मबोधाचें भोजन करी ।  
आणि या भोजना अंतरी । पुरें असें न कर्थीं म्हणे ॥१२२॥

निराशीर्थतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।  
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥२१॥

अहंतेसह आशा सारी । कुर्वद्दून टाकी दुरी ।  
परमानंदाभीतरीं । रमे वाढत्या प्रेमानें ॥१२३॥

म्हणोनि जें जें होईल प्राप्त । सहज सुख मानी तयांत ।  
आपुलें परकें हें द्वैत । उरलें नसें त्याला ॥१२४॥

तो दृष्टीनें जें पाहतो । तें स्वतःच होऊन जातो ।  
वा कानानें जें ऐकतो । तेंही तोच होतो स्वयें ॥१२५॥

१११ त्याचें पायानें चालणे । किंवा मुखानें बोलणे ।  
वा इतर कांहीं क्रिया करणे । हेंही सर्व तोच असे ॥१२६॥

फार काय विश्व पूर्ण । न मानी आपणाहून भिन्न ।  
आतां कर्म कसलें कोण । बाधक होईल तयासी ॥१२७॥

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।  
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबद्धते ॥२२॥

‘ द्वैत ’ असता मत्सर वाटे । तें ज्या जवळीं झालें खोटें ।  
मग वैशिष्ट्य राहिलें कोठें । तो निर्मत्सर बोलण्यांत ॥१२८॥

म्हणून सर्वप्रकारे तो मुक्त । कर्मे करितां, कर्मरहित ।  
गुणांत असुनी गुणातीत । जाणावें त्या निःसंशय ॥१२९॥

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।  
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥

तो देहधारी असे जरी । मूर्तिमंत चैतन्य परी ।  
शुद्धतेंत उतरे निर्धारी । परब्रह्माच्या कसोटीसी ॥१३०॥

असेंही असतां कौतुकातें । करी यज्ञादि कर्मातें ।  
तरीं तें कर्म लय पावतें । सर्व त्याच्याच ठिकाणीं ॥१३१॥

मेघ अवेळीं जमलेले । बळ न दाविती आपुलें ।  
नभीं उठती त्याचवेळे । विरघळुनी जाती जसें ॥१३२॥

तैसीं शास्त्राज्ञेनें विहित । तो कर्मे करीं समस्त ।  
परी नसल्यानें त्यास द्वैत । ऐक्यांत लीन होतीं तीं ॥१३३॥

ब्रह्मार्पणं ब्रह्म हरिवृह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।  
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥१२४॥

हें एक हवन, मी होता । वा हा यज्ञाचा कुणी भोक्ता ।  
ही कल्पनांची भिन्नता । नसे तयाच्या बुद्धीमध्ये ॥१३४॥

म्हणून यज्ञ जे तो करी । त्यांतील मंत्र वा द्रव्ये सारीं ।  
सर्वही आत्म्याभीतरीं । पाहीं अक्षयभावानें ॥१३५॥

१२१ म्हणोनि ब्रह्म आणि कर्म । एकरूप कळलें उत्तम ।  
मग सहजपणानें निष्कर्म । ‘कर्म करणे’ होय त्याचें ॥१३६॥

अविवेकरूपीं बालपण । सरून, ये विवेक-यौवन ।  
मग तयानें पाणिग्रहण । केलें विरक्ति-युवतीचें ॥१३७॥

मग योगरूपीं अग्नीची । उपासना करिती साची ।  
ऐशारीतीने ज्ञानाचीं । घेतलीं त्यांनी अग्निहोत्रे ॥१३८॥

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।  
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञैवोपजुह्वति ॥१२५॥

यज्ञ करण्यामध्ये गुंतून । राहती जे रात्रंदिन ।  
गुरुबोधाग्नींत देती हवन । मनाच्यापह अविद्येचें ॥१३९॥

हे जे योगाग्निहोत्री करिती । दैवयज्ञ त्यासी म्हणती ।  
आत्मसुखाची व्हावी प्राप्ति । ऐशी इच्छा पार्था तया ॥१४०॥

दैवयज्ञ हा जो करितो । महायोगी जाणावा तो ।  
तो न चिंता लवहि करितो । निजदेहाच्या पोषणाची ॥१४१॥

कारण देहाचें रक्षण । असें प्रारब्धाच्या आधीन ।  
ऐसा निश्चय परिपूर्ण । जाहला असे तयाचा ॥१४२॥

आतां ऐक दुसरा प्रकार । ज्यांचें असें अग्निहोत्र ।  
ब्रह्मरूप अग्नीचें, ते मात्र । यज्ञे यज्ञा उपासिती ॥१४३॥

म्हणजे जीवोपाधी टाकून । मिळविती शुद्ध आत्मज्ञान ।  
आणि त्या ज्ञानानें पूर्ण । ब्रह्म घेती ओळखोनि ॥१४४॥

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।  
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥२६॥

धारणा ध्यान समाधि । यांना संयम ही प्रसिद्धी ।  
या संयमाचे संबंधीं । अग्निहोत्री असती जे ॥१४५॥

ते मूल जालंदर उडियान । या तीन बंधांचे मंत्र जपून ।  
इंद्रियां पवित्र द्रव्ये कल्पून । त्यांनीं यज्ञ संपादिती ॥१४६॥

वैराग्यसूर्य उगवतां, कोणी । कुंडे बांधितीं संयमानीं ।  
त्या संयमाच्या कुंडांत अग्नि । इंद्रियरूप प्रगट होतीं ॥१४७॥

त्या इंद्रियरूपीं अग्नींत । विरक्तीचा जाळ पेटत ।  
जळू लागतीं त्या जाळांत । लाकडे कामक्रोधादींचीं ॥१४८॥

मग प्रदीप होतो अग्नि । त्या पांचही कुंडामधूनि ।  
तेणे आशारूपीं त्यांतुनी । धूर थांबे निधायाचा ॥१४९॥

मग त्या इंद्रियाग्नींच्या कुंडांत । विषयाच्या आहुति देतात ।  
अनेक प्रकारांनीं चित्तांत । अर्थ जाणून शास्त्राज्ञेचा ॥१५०॥

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।  
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥२७॥

१३१ यापरी अर्जुना कांहींनीं । दोष टाकिले धुवोनि ।  
कांहीं दुसऱ्या इतरांनीं । यज्ञ केले भिन्नरीती ॥१५१॥

दोन काष्ठांच्या घर्षणांनी । प्रगट होतो जाणसी अग्नि ।  
त्यांतील खालचे काष्ठ 'अरणी' । हें यांनी केलेहृदयाचें ॥१५२॥  
घर्षणांतील काष्ठ वरचें । ज्यांस 'मंथा' म्हणती साचे ।  
तें मंथाकाष्ठ विवेकाचें । यांनी केलेतयाठार्यी ॥१५३॥  
मग मनाच्या निग्रहानें । घट्ट धरिलें त्याकारणे ।  
वरून दिधिला धैर्यानें । भार त्यावरी चांगला ॥१५४॥  
मग श्रीगुरुचा उपदेश । ही दोरी गुंडाळिली त्यास ।  
आणि केलेमंथनास । बळ लावोनि वेगानें ॥१५५॥  
ऐसेमंथन समटूष्टीनें । करितां काम झालें त्वरेने ।  
प्रगट झाला या कृतीने । तेथें अग्नि ज्ञानरूपी ॥१५६॥  
ऋद्धिसिद्धीचें आकर्षण । तो पहिला धूर गेला निघोन ।  
मग ते ठार्यी अग्निकण । बारीक दिसूं लागले ॥१५७॥  
यमदमें शुष्क झालेले । कामहीन मन मोकळे ।  
तेंच पेटवण घातलें । सूक्ष्माग्नि तो वाढवाया ॥१५८॥  
मग निरनिराळ्या वासना । समिधा कल्पून तयांना ।  
अग्निमध्यें केलेहृवना । पेटवणानें वाढलेल्या ॥१५९॥  
समिधासवें अग्नींत । ममतेचें अर्पिलें घृत ।  
तेणें तो प्रज्वलित । अग्नि झाला सहजपणे ॥१६०॥  
मग यज्ञकर्त्या दीक्षितांनी । 'ब्रह्म मी' या मंत्रांनी ।  
इंद्रियकर्माच्या आहुतींनी । ज्ञानाग्नींत हवन केले ॥१६१॥  
वृत्तीरूप जी प्राणक्रिया । येथें सुवा मानून तया ।  
तिनें देती धनंजया । पूर्णाहुति या यज्ञांत ॥१६२॥

मग सहजीच शेवटीं । जीवशिवाची जी भेटी ।  
त्या ऐक्यबोधाची पडून मिठी । अवभृथ स्नान होतसें ॥१६३॥  
मग या संयमरूपीं यज्ञांत । विषयादि करून अर्पित ।  
राहतें जें उर्वरित । सुखआत्मबोधाचें ॥१६४॥  
तोच मानून पुरोडाश । यज्ञांतील अवशेष ।  
सेवन करिती तयास । आत्मसंयम यज्ञांत या ॥१६५॥  
या ऐशा प्रकारांनी । यज्ञ यथासांग करोनि ।  
कित्येक साधक त्रिभुवनीं । पार्था पहा मुक्त झाले ॥१६६॥  
या सर्वही यज्ञक्रिया । बाहेरुनी दिसावया ।  
जरी वाटताती वेगळ्या । तरी सर्वांचें साध्य एक ॥१६७॥

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।  
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितत्रताः ॥२८॥

१६१ एका द्रव्ययज्ञ म्हणती । एक तपोबळानें साधती ।  
योगामुळे जें निर्माण होती । योगयज्ञ म्हणती तया ॥१६८॥  
कित्येक शब्दांचें शब्दांनी । हवन करिती या जनीं ।  
म्हणजे मंत्रा उच्चारुनी । त्यास म्हणती वाग्यज्ञ ॥१६९॥  
कोणी मनाच्या वृत्तींतून । धारण करिती पूर्ण मौन ।  
या मौनास कांहीं सज्जन । वाग्यज्ञ ऐसे म्हणताती ॥१७०॥  
जें उचित जाणावयासी । जाणून घेती तयासी ।  
ज्ञानानें, पार्था तयासी । लोकीं म्हणती ज्ञानयज्ञ ॥१७१॥  
पार्था हे सर्व यज्ञ जाण । सर्व दृष्टीनें फार कठीण ।  
कारण त्याचें अनुष्ठान । असें अत्यंत त्रासाचें ॥१७२॥

जयांनीं सर्वथा आपुलीं । इंद्रिये आहेत जिंकिलेलीं ।  
त्यासीच योग्यता प्राप्त झाली । या यज्ञाची जाणावे ॥१७३॥  
योगाचें ऐश्वर्य संपादून । यज्ञीं मिळविती प्राविष्ट्य ।  
करून अहंतेचे हवन । आत्मज्ञाना प्राप्त होती ॥१७४॥

अपाने जुहूति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।  
प्राणापानगती रुद्धवा प्राणायामपरायणा: ॥२९॥

एक अपान अग्नीचें मुखांत । प्राणाच्या आहुति देतात ।  
म्हणजे ते साधतात । प्राणायाम रेचकाने ॥१७५॥  
उलट कांहीं प्राणाग्नीत । हवन करिती अपानाप्रत ।  
म्हणजे तें साधतात । प्राणायाम पूरकाने ॥१७६॥  
हे अभ्यासानें साधती । कोणी दोघांच्याही गति ।  
निरोधोनि, स्थिर होती । प्राणायामी म्हणती तया ॥१७७॥

अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुहूति ।  
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षिप्तकलमषा: ॥३०॥  
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।  
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥३१॥

कोणी साधक जे वज्ञासन । त्या मूलबंधापासून ।  
हट्योगासी अवलंबून । अभ्यास करिती क्रमाने ॥१७८॥  
आणि विषय सर्व इंद्रियांचे । ज्या आहार म्हणती साचे ।  
निग्रहें करिती तयांचे । यथोचित नियंत्रण ॥१७९॥  
आणि या साधनाने । उल्हास धरूनी मनाने ।  
प्राणस्त्रीपीं अग्नीत हवने । करितीं ते प्राणांचींच ॥१८०॥

ऐसे यज्ञकर्ते हे सकल । मोक्षासीच इच्छिती केवळ ।  
त्यांनीं निजमनांतील मळ । टाकिले धुवोनि यज्ञे या ॥१८१॥  
सर्व प्रकारचे अज्ञान । गेल्यावरती जल्लून ।  
मग तेथें अवशिष्ट म्हणून । स्वभावाने उरते जे ॥१८२॥  
त्या ब्रह्मस्थितींत तत्त्वतां । अग्नि किंवा यज्ञकर्ता ।  
ऐशी कांहींच भिन्नता । उरत नाहीं यत्किंचित् ॥१८३॥  
यज्ञकर्त्याचे ज्या स्थितींत । पूर्ण होती मनोरथ ।  
आणि यज्ञविधीहि समस्त । संपून जातो जे ठारीं ॥१८४॥  
आणि यज्ञासाठीं क्रिया । विविध लागती करावया ।  
काम संपल्याने त्याही तया ।—स्थितींतून फिरती मार्गे ॥१८५॥  
१५१ जेथ न विचारा प्रवेश । स्थान न जेथें तर्कास ।  
लेप न लागे ज्या स्थितीस । द्वैत-दोषाच्या संगतीने ॥१८६॥  
ऐसे अनादिसिद्धू निर्मळ । यज्ञानंतर उरे केवळ ।  
तें आत्मज्ञान परपोज्वल । सेवन करिती यज्ञकर्ते ॥१८७॥  
'मी ब्रह्म' या मंत्रानीं । ब्रह्मनिष्ठ असे जे ज्ञानी ।  
सेवन करिती आनंदानीं । यज्ञावशिष्ट आत्मज्ञान ॥१८८॥  
याप्रमाणे यज्ञांतले । अमृत शेष राहिलेले ।  
पिवोनि तृप्त होती भले । मग मृत्यूते जिंकिती ॥१८९॥  
अमर्त्यभाव ऐसा येतां । सहजपणे तो यज्ञकर्ता ।  
ब्रह्मरूप होतो तत्त्वतां । पहा अर्जुना श्रमाविणे ॥१९०॥  
परंतु ते इतर जन । जगीं जन्मल्यापासून ।  
योगयागाचे आचरण । स्वधर्मानें करिती ना ॥१९१॥

संयमरूपी अग्रीची । सेवा ज्या न घडते सार्चीं ।  
त्यांना अर्जुना वैराग्याची । भेटहि ना होते कधीं ॥१९२॥  
मग अशांना संसारांतले । सुख भोगाया धड न मिळे ।  
आतां परलोक त्यांचे भले । विचारणेंच व्यर्थ आहे ॥१९३॥  
म्हणून पार्था त्याचेविषयीं । उगीच येथें बोलू कायी ।  
नांवही जया दुःख देई । यज्ञाचें वा विरक्तीचें ॥१९४॥

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।  
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥३२॥

ऐसे वेदानें सविस्तरीं । ज्या कथिले परोपरी ।  
ते यज्ञ नानाप्रकारीं । आम्ही कथिले तुजलागीं ॥१९५॥  
परंतु त्या विस्तारासी । कर्तव्य नाहीं आपणासी ।  
कर्मजन्य जाणतां यज्ञासी । लागे न बंध कर्माचा ॥१९६॥

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः परंतप ।  
सर्वं कर्माखिलं पार्थं ज्ञाने परिसमाप्ते ॥३३॥

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।  
उपदेक्ष्यान्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥३४॥

यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।  
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥३५॥

जे वेदांर्नीं सांगितलेले । ‘स्थूल’ म्हणती क्रियेमुळे ।  
स्वर्गमुख हें मानिलेले । आहे ज्याचें अपूर्व फल ॥१९७॥  
जे द्रव्यादीर्नीं साधती । ते जरी यज्ञचि असती ।  
तरी न येई कवण्यारीतीं । ज्ञानयज्ञाची सरी तया ॥१९८॥

: १३६ :

नक्षत्रें जरी चमकतीं । तरी भास्कराचिया पुढतीं ।  
निस्तेज होऊन राहतीं । तैसेंच होते याठायीं ॥१९९॥  
पहा अर्जुना परमात्मसुख । हाच ठेवा अलौकिक ।  
तो लाभाया योगीलोक । ज्ञानरूपीं अंजनासी - ॥२००॥  
निजबुद्धीच्या लोचनांत । घालावयासी न विसरतात ।  
होतसे जया ज्ञानांत । समाप्ति केल्या कर्माची ॥२०१॥

१६१ नैष्कर्म्य बोधाचें जें ज्ञान । आहें मूळ आश्रयस्थान ।  
जें करीतसे समाधान । आत्म्यासाठीं-भुकेल्यांचे ॥२०२॥  
जेथ प्रवृत्ति पांगळी होते । तर्काची दृष्टि अंधारते ।  
ज्याच्यायोगें इंद्रियातें । विसर पडे विषयांचा ॥२०३॥  
जातें मनाचें मनपण । सरे शब्दांचें बोलकेंपण ।  
ज्यांत राहिलेले गुंतून । ज्ञेय प्रत्यक्ष भेटते ॥२०४॥  
जेथ वैराग्याची दीनता । नाहींशी होते तत्त्वतां ।  
विवेकासही तृप्तता । हांव संपून जेथ लाभे ॥२०५॥  
न पाहतांहि जे ठायीं । आत्मस्वरूप लवलाही ।  
सहजपणे प्रगट होई । असें जें कां अलौकिक ॥२०६॥  
तें श्रेष्ठ ज्ञान आपणासी । जरी प्राप्त व्हावें म्हणसी ।  
तरी अर्जुना तूं संतांसी । सर्वभावें शरण जावे ॥२०७॥  
संत ज्ञानाचें असती घर । सेवा हें त्या घराचें दार ।  
अर्जुना तें खरोखर । स्वाधीन करून घ्यावें तूं ॥२०८॥  
म्हणोनि देहासह जीवभावें । त्यांच्या पदा शरण जावे ।  
अभिमान सोडून करावे । दास्य त्यांचे नानारीतीं ॥२०९॥

: १३७ :

मग सेवेने संतोषवून । संतांप्रति करितां प्रश्न ।  
 ते करितील समाधान । अर्जुना तुङ्या इच्छेचें ॥२१०॥  
 त्यांच्या बोधानें अंतःकरण । जाहल्या ज्ञानसंपन्न ।  
 पुन्हां कधींही परतून । संकल्पाकडे वळेल ना ॥२११॥  
 संत-बोधाच्या प्रकाशांत । असें निर्भय होतें चित्त ।  
 कीं कोणताहि संशय तेथ । ब्रह्मभावीं उरत नाहीं ॥२१२॥  
 त्यावेळी माझ्या स्वरूपांत । सर्वभूतां स्वतःसहित ।  
 पाहशील तूं निश्चित । अखंडितपणे अर्जुना ॥२१३॥  
 १७१ ऐशी गुरुकृपा झाल्यावरी । ज्ञान प्रकाशे सर्वतोपरी ।  
 मग सहज होईल दुरी । अंधार हा मोहरूपी ॥२१४॥

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।  
 सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ३६ ॥

जरी पातकांचे कोठार । वा पार्था, भ्रांतीचा सागर ।  
 तूं अससी, वा पर्वताकार । भ्रम गोंधल असो तुङ्गा ॥२१५॥  
 तरी या ज्ञानशक्तीपुढे । तें सर्व ठरेल बापुडे ।  
 ज्ञानाठायीं एवढे । सामर्थ्य आहे निःसंशय ॥२१६॥  
 ब्रह्म निर्गुण निराकार । त्याच्या छायेसम हा थोरे ।  
 सर्व विश्वाचा आकार । जो भ्रमानें भासतो ॥२१७॥  
 तोही सहजपणे जेथ । जयाच्या कीं प्रकाशांत ।  
 नाहींसा होतो समस्त । असें प्रभावी ज्ञान हें ॥२१८॥  
 त्याच्यापुढे काय कथा । या मनोमळांची तत्त्वतां ।  
 दुसरें विचारीं पाहतां । समर्थ न या ज्ञानापरी ॥२१९॥

यथैधांसि समिद्दोऽग्निर्भस्मसात्करुतेऽर्जुन ।  
 ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्करुते तथा ॥ ३७ ॥  
 धुराप्रमाणे लोक तिन्हीं । ज्यानें उडून जाती गगनीं ।  
 त्या प्रलयाच्या वादाळांनी । मेघ टिकून राहती कां ? ॥२२०॥  
 वा जो क्षेभला प्रभंजने । आणि पेटतो पाण्यानें ।  
 त्या प्रलयाग्नीस तृणानें । दाबून ठेवतां येई कां ? ॥२२१॥  
 न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।  
 तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥३८॥  
 म्हणोनि विचारानें पाहतां । हें अशक्य असें सर्वथा ।  
 असो ज्ञानासम पवित्रता । अन्यत्र कोठें दिसते ना ॥२२२॥  
 यास्तव उत्तम अद्वितीय । ज्ञान हेंच एक होय ।  
 चैतन्यासारिखें काय । दुसरें कांहीं जगीं असें ॥२२३॥  
 जरी प्रतिबिंबाची सूर्यासी । तुलना येई करायासी ।  
 वा कवळून आकाशासी । जरी धराया सांपडेल ॥२२४॥  
 १८१ वा पृथ्वीच्या तुलनेते । कांहीं मिळतां भारयुक्त ।  
 तरी अर्जुना ज्ञानाप्रत । उपमा देतां येईल ॥२२५॥  
 विचार केल्या नानापरी । पुन्हा पुन्हा शोधिल्यावरी ।  
 ज्ञानाची पवित्रता पुरी । ज्ञानामध्ये दिसोन ये ॥२२६॥  
 जेवी अमृतासारखें मधुर । एक अमृत खरोखर ।  
 तैसें ज्ञानास शोभे निर्धार । उपमा एक ज्ञानाची ॥२२७॥  
 याहून अधिक बोलणे । म्हणजे वेळ नासणे ।  
 तेव्हां म्हटलें अर्जुनानें । देवा योग्य कथिलें तुम्हीं ॥२२८॥

परी त्या ज्ञानाची प्राप्ति । होईल आम्हां कैशारीति ।  
 असें पुसावेसें चित्तीं । वाटले जो अर्जुनाला ॥२२९॥  
 तों तें कृष्णांनीं जाणिले । आणि ते त्यास म्हणाले ।  
 ज्ञानप्राप्तीचे उपाय भले । कथितों ऐक सावचित्त ॥२३०॥

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।  
 ज्ञानं लब्धवा परां शान्तिमच्चिरेणाधिगच्छति ॥३१॥

आत्मसुखाच्या आवडीने । जो विषया विटला मने ।  
 महत्त्व इंद्रियांकाराणे । जो न देतो केव्हांहि ॥२३१॥

ज्याच्या हृदयीं कसलीहि । इच्छा उत्पन्न होत नाही ।  
 प्रकृतीचें कर्तृत्व कांहीं । जो न घेतो आपणाकडे ॥२३२॥

जो श्रद्धेच्या संगतीने । सुखी झाला पूर्णपणे ।  
 कोणत्याही संशयाने । स्पर्श न केला जयासी ॥२३३॥

हें ज्ञान तयासी हुडकित । येऊन भेटतें निश्चित ।  
 वास करी ज्या ज्ञानांत । सहजपणाने शांति ती ॥२३४॥

तें ज्ञान हृदीं होता स्थिर । शांतीस फुटती अंकुर ।  
 मग आत्मज्ञानाचा विस्तार । विपुलतें प्रगटतो ॥२३५॥

१११ मग तो जिकडे पाहील । तिकडे एक शांति दिसेल ।  
 मर्यादा न कोणती उरेल । व्यापकतेसी शांतीच्या ॥२३६॥

ऐशापरी वरचेवर । ज्ञानबीज पावें विस्तार ।  
 किती सांगावें तें अपार । म्हणोनि आतां राहू दें तें ॥२३७॥

अज्ञाश्रद्धानश संशयात्मा विनश्यति ।  
 नावं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥४०॥

या जगतीं ज्या मानवास । ज्ञानाचा न लाभे प्रकाश ।  
 काय म्हणावें त्याच्या जिण्यास । त्याच्याहून मरण बरें ॥२३८॥

ओसाड जैसें कां घर । वा प्राणांवाचून शरीर ।  
 तैसें मोहयुक्त खरोखर । जीवन ज्ञान-विहीनाचें ॥२३९॥

एकवेळ नसलें जरी ज्ञान । त्याची आस्था धरीं मन ।  
 तरी संभव असे पूर्ण । त्यासी ज्ञानप्राप्तीचा ॥२४०॥

अन्यथा ज्ञान मनीं नाहीं । वरी आस्थाहि नसे कांहीं ।  
 तरी निश्चित पडतो पाही । संशयरूपीं अग्रिमधें ॥२४१॥

अरुचि ऐशी वाढते । की अमृतहि ना आवडते ।  
 तरी त्याचें ओढवतें । मरण जेवीं निश्चयाने ॥२४२॥

तैसा विषयसुखांत संगून । जो उपेक्षीतसें ज्ञान ।  
 त्यासी संशय घेऱून । निश्चयाने टाकिताती ॥२४३॥

असा जो पडला संशयांत । त्याचा घात होतो निश्चित ।  
 इहपरलोक-सुखाप्रत । मुकावें लागतें तयासी ॥२४४॥

सन्निपात ज्वर जयासी । उष्ण शीत न कळे तयासी ।  
 सारखेंच वाटें मानसीं । आग आणि चांदणे त्या ॥२४५॥

२०१ तैसें खरें खोटें हिताहित । कर्म निषिद्धु किंवा विहित ।  
 हें न कांहीं ओळखूं येत । संशयग्रस्त मानवासी ॥२४६॥

जैसे पार्था जन्मांधास । न कळे रात्र वा दिवस ।  
 तसें संशयाने मनास । योग्य कांहीं न वाटतें ॥२४७॥

म्हणोनि संशयापेक्षां थोर । अन्य पातक नाहीं घोर ।  
 हा पसरला भूमीवर । पाश जीवा मारण्यासी ॥२४८॥

म्हणोनि संशया टाकावें । आधीं त्यासीच जिंकावें ।  
 अर्जुना याचें स्थान बरवें । असे ज्ञानाच्या अभावांत ॥२४९॥  
 अज्ञान जेव्हां दाटतें । तेव्हां याची वाढ होते ।  
 म्हणोनि वाट मोडते । विश्वासाची पूर्णपणे ॥२५०॥  
 हा हृदयासी व्यापून । बुद्धिहि घेतो घेरून ।  
 मग सर्वही लोक तीन । भरून जाती संशयाने ॥२५१॥  
 योगसंन्यस्त कर्माणं ज्ञानसंछिन्न संशयम् ।  
 आत्मवन्तं न कर्माणि निवधनन्ति धनंजय ॥४१॥

ऐसा जरी हा वाढला । तरी तयासी जिंकण्याला ।  
 एक उपाय आहे भला । तो म्हणजे ज्ञानखड्ग ॥२५२॥  
 ज्ञानाचें खड्ग येतां हातीं । त्याच्या तीक्ष्ण धारेपुढती ।  
 संशयाचे होऊन जाती । तुकडे तुकडे निश्चयाने ॥२५३॥  
 संशय संपता समूळ । मनांतले सर्व मळ ।  
 निःशेष होऊन उज्वल । सहज होतें अंतरंग ॥२५४॥  
 तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।  
 छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठेत्तिष्ठ भारत ॥४२॥

यास्तव अर्जुना मानसीं । असलेल्या या संशयासी ।  
 वेगें नाशून प्रयत्नेसी । युद्धासाठीं सज्ज व्हावें ॥२५५॥  
 राजा एक ऐशापरी । ज्ञानदीप तो श्रीहरी ।  
 ज्याच्यापासून भूमीवरी । ज्ञान सर्व प्रगट झालें ॥२५६॥  
 तो जगदीश श्रीकृष्ण । परमकृपाळू होऊन ।  
 अर्जुनास असें ज्ञान । सांगता झाला ते ठायीं ॥२५७॥

२११ मागचें पुढचें बोलणे । कृष्णाचें हे अर्जुनाने ।  
 मनीं आणून, मार्मिकपणे । प्रश्न कृष्ण विचारिला ॥२५८॥  
 अनुक्रमाने तें वृत्त । सांगू पुढच्या अध्यायांत ।  
 रस उत्कर्षा पावले जेथ । संपन्न होऊन भावाने ॥२५९॥  
 ज्या शांताच्या गौरवे । आठही रस ओवाळावे ।  
 जें विश्रांतिस्थान व्हावे । सज्जनांच्या बुद्धीचें ॥२६०॥  
 तो शांत अभिनवपणे । प्रगटेल जेथ वैभवाने ।  
 तो मी मराठी भाषेने । सांगेन आपणा ऐका तें ॥२६१॥  
 बोल मराठी प्राकृत । तरी असती अर्थभरीत ।  
 ज्यापुढे सखोलपणांत । उथल वाटे समुद्रहि ॥२६२॥  
 सूर्यबिंब दिसतें साने । विश्व उजळवीं प्रकाशाने ।  
 शब्दांची व्यापकता त्याप्रमाणे । तुम्हां अनुभवा येईल ॥२६३॥  
 जें जें कांहीं इच्छिले । कल्पतरू दे तैसीं फळे ।  
 शब्दांत तें सामर्थ्य भले । महणून नीट लक्ष द्यावे ॥२६४॥  
 असो काय सांगू आतां । तुम्हीं सहज सर्व जाणतां ।  
 परी श्रवणांत ठेवा चित्ता । हीच माझी विनवणी ॥२६५॥  
 मी जें करीन वर्णन । तें काव्यगुणांनीं परिपूर्ण ।  
 असतां, तें न जाई त्यजून । शांतरसाची मर्यादा ॥२६६॥  
 जेवी युवती कुलीन । असून लावण्यसंपन्न ।  
 आपुले घालवी जीवन । पातिक्रत्य धर्माने ॥२६७॥  
 मुळांत रुचते साखर । ती औषधा योजिल्यावर ।  
 कां न तिचे वारंवार । सेवन करावें आनंदे ॥२६८॥

मल्यगिरीकरील वात । मंद वाहे सुगंधित ।  
त्यांत लाभला तयाप्रत । स्वाद मधुर अमृताचा ॥२६९॥  
आणि सुदैवें करूनि । त्यास लाभे मंजुलध्वनि ।  
तरी या लाभाचें शब्दांनी । वर्णन किती करावें ॥२७०॥  
२२१ तो स्पर्शानें शांतवी शरीर । रसानें जिव्हा तोषवी फार ।  
आणि पडतां कानावर । धन्य धन्य म्हणवी तया ॥२७१॥  
तसें या कथेच्या श्रवणानें । कानाचें फिटेल पारणे ।  
संसारदुःखांची उच्चाटणे । मुळासह सहज होतीं ॥२७२॥  
वैरी मंत्रानें मरे जरी । शस्त्राक्षें कां घ्यावी करीं ।  
रोग जातो दूधसाखरीं । कडुनिंब खावा व्यर्थ कां ॥२७३॥  
तैसें न मारतां मनासी । दुःख न देतां इंद्रियांसी ।  
मोक्ष लाभे या स्थलासी । सहज पाहा ऐकिल्याने ॥२७४॥  
म्हणोनि प्रसन्न मनांनी । गीतार्थ नीट घ्यावा श्रवणीं ।  
ज्ञानदेव म्हणती सज्जनीं । शिष्य निवृत्तिनाथांचे ॥२७५॥



अबुवाद

# ज्ञानेश्वरी

+४२३०१४८५४४८८५५५+

अध्याय पांचवा

श्रीगणेशाय नमः ।

अर्जुन उवाच ।

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।  
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥

१ श्रीकृष्णास म्हणे अर्जुन । कसें हें तुमचें भाषण ।  
विसगत असतां, मन । त्याचा विचार करील कां ? ॥ १ ॥  
मार्गे सर्व कर्मचा संन्यास । तुम्हीं सांगितला विशेष ।  
आणि आतां महत्त्वास । कर्मयोगां देतां कसें ॥ २ ॥  
हें दुटप्पी बोलणे । गोंधलवीं आमुचीं मने ।  
आम्हां अज्ञानाकारणे । उकल त्याची होत नाही ॥ ३ ॥  
जरी करणे तुम्हांलागून । एक तत्त्वाचें प्रतिपादन ।  
तरी तें निश्चये करून । एकपणानें करावें ॥ ४ ॥

परी हें कां अन्य कुणी । तुम्हां द्यावें समजावुनी ।  
तुम्हीं सगळे जाणतां मनीं । अनंता सर्वज्ञपणाने ॥ ५ ॥

यास्तव आपणां मी मागुते । महाराज विनविले होते ।  
कीं तुम्हीं या परमार्थाते । संदिग्धपणे सांगू नका ॥ ६ ॥

असो सोडा मागील कथा । स्पष्टपणाने सांगा आतां ।  
या दोहोंमधील कोणता । मार्ग आहे चांगला ते ॥ ७ ॥

ज्याचा परिणाम निर्मळ । निश्चयाने दे जो फळ ।  
आणि असे सहज सरळ । आचरणांत आणावया ॥ ८ ॥

झोपमोड ना होऊं देतां । मार्ग पुष्कळ येई जातां ।  
अशा वाहनाची सुखदता । असावी त्या मार्गामधे ॥ ९ ॥

अर्जुनाच्या या भाषणीं । कृष्ण प्रसन्न झाले मनीं ।  
आणि म्हणाले त्या, तोषुनीं । सांगतों तू म्हणशी तसें ॥ १० ॥

पहा कामधेनूप्रमाणे । आई लाभली सुदैवाने ।  
तरी चंद्राच्येही खेळणे । प्राप्त होतें खेळावया ॥ ११ ॥

<sup>११</sup> प्रसन्न भगवान शंकर । जाहले उपमन्यूवर ।  
तरी तया क्षीरसागर । मिळाला दूधभातासी ॥ १२ ॥

तैसे औदार्य-निधान कृष्ण । जाहला अर्जुनाच्या स्वाधीन ।  
सर्व सुखाचें आश्रयस्थान । मग न पार्थ होय केवीं ॥ १३ ॥

आश्र्य काय या स्थार्नी । लक्ष्मीपति लाभे धनी ।  
आतां कां न घ्यावें मागुनी । त्यानें आपणा हवें तसें ॥ १४ ॥

म्हणून जें म्हणें अर्जुन । तें प्रसन्न होऊन दे कृष्ण ।  
तेंच कृष्णाचें भाषण । सांगतो मी आतां तुम्हां ॥ १५ ॥

श्रीभगवानुवाच ।

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।  
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥

म्हणती अर्जुना दोन्हीहि । संन्यास कर्मयोग पाही ।  
मार्ग असती मोक्षदायी । तत्त्व शोधितां विचारें ॥ १६ ॥

सर्व जाणत्या नेणत्यातें । कर्मयोगांत सोपें जातें ।  
जैशी नदी ओलांडण्यातें । नाव बायका मुलासी ॥ १७ ॥

सारासार पाहतां तसें । हाच सोपा सरळ दिसे ।  
यानें लाभतें अनायासें । फळ जें संन्यास-मार्गाचीं ॥ १८ ॥

यास्तव आतां लक्षण । तुज संन्यासाचें सांगेन ।  
ज्याने येईल कळून । तुज दोघांची अभिन्नता ॥ १९ ॥

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्गति ।  
निर्द्वन्द्वे हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३ ॥

जो गेल्याचे स्मरण न करी । लाभासाठीं हांव न धरी ।  
जो कीं मेरू पर्वतापरी । निश्चल राहे अंतरांत ॥ २० ॥

‘मी, माझें’ हे भाव दोन्ही । उठती न कधीं ज्याच्या मनीं ।  
अर्जुना तूं त्यास जाणी । सदा संन्यासी म्हणून ॥ २१ ॥

<sup>२१</sup> ज्याच्या मनाची ऐशी स्थिति । त्यास उपाधी सोडिती ।  
म्हणून अक्षय सुखप्राप्ति । तया होते विनाश्रमें ॥ २२ ॥

आतां गृहादिक या ठायां । सोडावें न लागतें तया ।  
कारण अनासक्ति हृदया । त्याच्या बाणली पूर्णपणे ॥ २३ ॥

पहा आग विद्धून जाते । मग राखुंडी मागे उरते ।  
 ती उचलून घेतां येते । धसून कापसामध्येही ॥ २४ ॥

त्यापरी ज्याच्या बुद्धींत । संकल्पाची न उठे मात ।  
 तया असूनि उपाधींत । बंध न लागे कर्माचा ॥ २५ ॥

म्हणून होतो कल्पना-नाश । तयां घडतसे हा संन्यास ।  
 यास्तव संन्यास वा योगास । दोघां सारखे लेखावे ॥ २६ ॥

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।  
 एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥

परी जे पुरते अज्ञानी । ते न जाणती नीटपर्णी ।  
 सांख्य-कर्म-योगां मर्नी । कीं वैशिष्ट्य काय यांचे ॥ २७ ॥

ते अज्ञानी म्हणून । सहज यांना मानिती भिन्न ।  
 परी कां दोन दीपांतून । प्रकाश पडे वेगळाला ॥ २८ ॥

यांतील कोणताही ज्यांनी । एक आचरिला निषेनी ।  
 आणि त्या अनुभवबळानीं । दर्शन घेतलें तत्त्वांचे ॥ २९ ॥

ते सांख्ययोग कर्मयोग । हे दोन्हीहि विभाग ।  
 भिन्न न पाहतां एक अंग । ऐक्यभावानें मानिती ॥ ३० ॥

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।  
 एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥

आणि सांख्य जें मिळविती । कर्मयोगानें त्याची प्राप्ति ।  
 होते सहज म्हणून येती । ऐक्यासी हे मार्ग दोन्ही ॥ ३१ ॥

आकाश आणि अवकाश । यांत भेदाचा नसे लेश ।  
 तैसें कर्मयोग वा संन्यास । एकरूप जाणतो जो ॥ ३२ ॥

३१ त्यासीच जगीं उजाडलें । आत्मस्वरूप त्यासी दिसलें ।  
 भेदाविण लक्षांत आले । सांख्य योग दोन्हीं जया ॥ ३३ ॥

संन्यासस्तु महाबाहो दुःखमासुमयोगतः ।  
 योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ६ ॥

साधून निष्काम कर्मयोग । जो मोक्षाचा पर्वत उतुंग ।  
 क्रमानें चढतो सवेग । परमानंद लाभे तया ॥ ३४ ॥

परी न घडें ज्याकडून । कर्मयोगाचें अनुष्ठान ।  
 स्वधर्मा जो विसरून । व्यर्थ भलती हांव धरी ॥ ३५ ॥

तरी त्यासी कांहीहि । लाभ अर्जुना होत नाहीं ।  
 संन्यासाची कधीं न होई । प्राप्ति तया कर्मनष्टा ॥ ३६ ॥

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।  
 सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥

ज्यानें काढून भ्रमांतून । गुरुबोधानें धुतलें मन ।  
 आणि तयास केले लीन । आत्मस्वरूपामध्ये ज्यानें ॥ ३७ ॥

मीठ न पडें समुद्रांत । तोंवर अल्प मर्यादित ।  
 परी सागारीं पडता होत । सहज त्याच्या एवढें तें ॥ ३८ ॥

तैसे संकल्प टाकिलेले । मन ज्याचें चिद्रूप झालें ।  
 तरी अल्पत्व त्याचें गेले । मन तें व्यापी लोकां तिन्हीं ॥ ३९ ॥

आतां कर्ता, कर्म करावे । हें सरलें त्याचें स्वभावे ।  
 आणि अकर्ता त्या जाणावे । जरी तो करीं सर्व कर्मे ॥ ४० ॥

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।  
 पश्यञ्चृणवन्स्पृशञ्जिघ्रवश्नाच्छन्स्वपञ्चसन् ॥ ८ ॥

प्रलपन्विसृजनृल्लुमिषत्रिमिषत्रिपि ।  
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥

धनंजया ज्याच्याठायीं । मी देह हा भाव नाहीं ।  
आतां उरेल सांग कायी । त्याच्याजवळीं कर्तेपणा ॥ ४१ ॥

ऐसे देहत्यागाविण । अव्यक्त परमात्म्याचे गुण ।  
दिसून येती संपूर्ण । निष्काम कर्म योग्याठायीं ॥ ४२ ॥

एरवीं इतर लोकांपरी । तोही दिसे शरीरधारी ।  
सर्वप्रकारें व्यवहारी । दिसून येतो वागतांना ॥ ४३ ॥

५१ तोहि डोळ्यांर्नी पाहतो । तोहि कानांर्नी ऐकतो ।  
परंतु ना लिस होतो । त्यामध्ये, हें नवल असें ॥ ४४ ॥

तोही जाणतो स्पर्शासी । हुंगतो कीं सुगंधासी ।  
जें जें ज्या ज्या समयासी । बोलणे योग्य, बोलतो तें ॥ ४५ ॥

योग्यरीतीं आहार घेई । टाळावें तें टाकून देई ।  
सुखानें घेतो झोपहि । उचित झोपणे ज्यावेळी ॥ ४६ ॥

आपुल्या इच्छेप्रमाणे । तोहि चालतो मार्गानें ।  
अशीं सर्वहीं आचरणे । कर्माचीं दिसतीं त्यापाशीं ॥ ४७ ॥

हें एके क सांगू किती । त्याचे श्वासोच्छ्वास चालती ।  
डोळें मिटती उघडती । ऐशीं सहज देहकर्मे ॥ ४८ ॥

अर्जुना पहा त्याचेठायीं । हें सर्वहि जरी राही ।  
परी तो कर्ता नव्हे काहीं । आत्मानुभवाच्या शक्तीनें ॥ ४९ ॥

भ्रांतीरूप शश्येवर । स्वप्नसुखें घेरितीं फार ।  
परी तो आतां जागृतीवर । आला ज्ञानाच्या उदयानें ॥ ५० ॥

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।  
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाभ्यसा ॥ १० ॥

अशा त्या ज्ञानी पुरुषाचे । सर्व व्यापार इंद्रियांचे ।  
चालती सत्तेने आत्म्याचे । तो केवळ तेथ साक्षी ॥ ५१ ॥

जैसे दिव्याच्या प्रकाशांत । व्यवहार घडती घरांत ।  
तैशीं सर्व कर्मे होतात । कर्म योग्याच्या देहामध्ये ॥ ५२ ॥

तो सकल कर्मे करीं । कर्मबंध न लागे परी ।  
जैसें असून जलांतरी । भिजें ना पान कमळाचें ॥ ५३ ॥

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैपि ।  
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ११ ॥

५४ बुद्धिंत नसते जाणीव । मनीं न ये विचार लव ।  
ऐसें कर्म घडे जंव । तें मानावें शरीराचें ॥ ५४ ॥

हेंच सोप्या शब्दांत । एक सांगतो तुजप्रत ।  
अर्भकाची जशी होत- । असते पहा हालचाल ॥ ५५ ॥

कर्मयोगी तैशापरी । सहजभावें कर्म करी ।  
अहेतुकपणे निर्धारी । केवळ निज शरीरानें ॥ ५६ ॥

पंचभूतांर्नी घडलेला । जेव्हां देह असे झोपला ।  
एकटें मन त्यावेळेला । व्यापार करी स्वप्नापरी ॥ ५७ ॥

आश्र्य पहा हें अर्जुना । कशा पसरल्या वासना ।  
देहा न आणितां जागेपणा । सुखःदुखांना भोगविती ॥ ५८ ॥

न कळतां इंद्रियांप्रति । हे असे जे व्यापार होती ।  
त्यांना केवळ जाणिती । कर्म मनाचें म्हणून ॥ ५९ ॥

योगी तेंही आचरिति । परी त्यानें न बद्धु होती ।  
 कारण त्यांनी संगति । सोडिली अहंभावाची ॥ ६० ॥  
 आतां पिशाच्यानें पीडित । वा झाल्यासी भ्रांत-चित्त ।  
 मग केवळ अस्ताव्यस्त । व्यापार करितीं इंद्रिये ॥ ६१ ॥  
 डोळ्यांनी तरी पाहती । हांक मारितां ऐकिती ।  
 शब्द मुखांनी बोलती । परी जाणीव त्याची नसे ॥ ६२ ॥  
 हें असो, उद्देशावीण । जें जें घडतें आचरण ।  
 तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें अर्जुना तूं ॥ ६३ ॥  
 श्रीकृष्ण म्हणती अर्जुनातें । 'जाणण्याचें कार्य' घडतें ।  
 सगळीकडे जें तयातें । जाणावें कर्म बुद्धीचें ॥ ६४ ॥  
 ६५ मानून बुद्धीचें नेतेपण । कर्मे करितीं मनापासून ।  
 ते मुक्त दिसती तयाहून । लाभली ज्या निष्कर्मता ॥ ६५ ॥  
 कारण बुद्धीपून देहावरी । ते न गुंतती अहंकारी ।  
 म्हणून कर्मे केलीं तरी । अत्यंत शुद्ध होती ते ॥ ६६ ॥  
 पार्था अहंकाराविण । जें कर्म घडें हातून ।  
 तेंच आहे परिपूर्ण । निष्कर्म ऐसें जाणावें ॥ ६७ ॥  
 या स्थितीचें वर्म जें तें । गुरुकृपेने कळून येतें ।  
 पूर्णपणानें तयातें । जाणती ते योगीजन ॥ ६८ ॥  
 आतां शांतरसाचा पूर । पात्र सोडून उसले वर ।  
 बोलण्याच्या जें असे पार । बोल बोलतां आले तें ॥ ६९ ॥  
 पूर्णपणे इंद्रिये सगळीं । ज्यांच्या स्वाधीन जाहलीं ।  
 केवळ त्यांना प्राप्त झाली । हें ऐकण्याची योग्यता ॥ ७० ॥

संत म्हणाले त्यावर । पुरें हें विषयांतर ।  
 सोड न कथेचा आधार । भंगेल संगति श्लोकांची ॥ ७१ ॥  
 जें आकळणे कठीण मना ! । लाभें न बुद्धीच्या श्रमांना ।  
 तें सद्भाग्यानें पहा ना । तुजसी आले सांगता ॥ ७२ ॥  
 जें स्वभावतः शब्दातीत । तें सांपडले बोलण्यात ।  
 आतां न गुंतावे आणिकांत । कृष्णार्जुन संवाद सांगे ॥ ७३ ॥  
 श्रोत्यांची उत्कंठा ही अति । जाणोनि निवृत्तिदास म्हणती ।  
 त्या दोघांचा संवाद पुढती । पुन्हां ऐका सांगतो मी ॥ ७४ ॥  
 युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैषिकीम् ।  
 अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ १२ ॥  
 ७५ मग अर्जुना म्हणे श्रीकृष्ण । कृतार्थं पुरुषाचें लक्षण ।  
 आतां तुज मी सांगेन । नीटपणानें लक्ष देई ॥ ७५ ॥  
 ७६ जो आत्मज्ञानें संपन्न होतो । जो कर्माच्या फळा विटतो ।  
 त्यास शांतीचा लाभ होतो । बसल्याठायीं घरामधें ॥ ७६ ॥  
 इतर कर्माच्या बंधनानें । अभिलाषेच्या दाव्यानें ।  
 फळभोगाच्या खुंट्याकारणे । बांधून असतो ठेविलेला ॥ ७७ ॥  
 सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।  
 नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३ ॥  
 परी जो असतो ज्ञानी । तो कर्मे करी नीटपणीं ।  
 जेवी फळाची आशा धरोनि । संसारी नर करी कर्मे ॥ ७८ ॥  
 तैशीं कर्मे करी सारी । परी वागे न केल्यापरी ।  
 उदासीन राही अंतरी । न घे, फळ कर्तेपण ॥ ७९ ॥

मग तो जिकडे पाहतो । तिकडे सुखवर्षाव होतो ।  
 तो म्हणेल तेथें नांदतो । येऊनिया आत्मबोध ॥ ८० ॥

नऊ द्वारांचें हें शेरीर । त्यांतही तो निर्विकार ।  
 आशा नसल्यानें फलावर । त्याचें कर्म न केल्यापरी ॥ ८१ ॥

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।  
 न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥

वस्तुतः पाहता सर्वेश्वर । जैसा कीं असे निर्व्यापार ।  
 परी त्याच्याचमुळे विस्तार । निर्माण होतो त्रिभुवनाचा ॥ ८२ ॥

त्यास कर्ता जरी म्हणती । तरी कर्म न स्पर्शें तयाप्रति ।  
 तयाची ती उदास वृत्ति । बिघडते ना यत्किंचित ॥ ८३ ॥

त्याची न भंगे निर्विकल्पता । तेवी न मोडे अकर्तृता ।  
 परी सर्वहि महाभूता । उभारी तो समूहानें ॥ ८४ ॥

जगाच्या जीवीं असूनहि । तो कधीं कोणाचा होत नाहीं ।  
 जग जन्मते नष्ट होई । परी पत्ता नसे तया ॥ ८५ ॥

नादते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।  
 अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुहूर्नि जन्तवः ॥ १५ ॥

जीवांचीं पापपुण्यें सकळ । न पाहतो असून जवळ ।  
 साक्षीही न होतो केवळ । मग काय इतर गोष्टी ! ॥ ८६ ॥

जरी नामरूपाच्या स्वरूपांत । सगुणपणे राही खेळत ।  
 तरीहि न कधीं भ्रष्ट होत । निर्गुणता त्या समर्थाची ॥ ८७ ॥

हाच करीतसे विश्वोत्पत्ति । त्याचें रक्षण वा लय अंतीं ।  
 असे सर्व लोक बोलती । परी केवळ अज्ञान तें ॥ ८८ ॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।  
 तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥

निःशेष होतां ते अज्ञान । भ्रांतीही जाते मावळून ।  
 ईश्वराचें अकर्तेपण । मग येतें लक्षामधें ॥ ८९ ॥

अकर्ता आहे ईश्वर । हा विश्वास झाल्यावर ।  
 तोच मी हा निर्धार । सहज होतो चिन्ताचा ॥ ९० ॥

ऐसा विवेक येतां चिन्तांत । भेद न उरे त्रिलोकांत ।  
 तो ‘सर्व हें जगचि मुक्त’ । असे पाही अनुभवानें ॥ ९१ ॥

जैसें पूर्व दिशेच्या मंदिरीं । सूर्यराज ये उदयावरी ।  
 तेव्हां अन्य दिशांचा तरी । अंधार सहज संपत्तो ॥ ९२ ॥

तद्बुद्ध्यस्तदात्मानस्तन्निष्ठास्तप्तरायणः ।  
 गच्छन्त्यपुनरावृतिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥

बुद्धीचा निश्चय होऊन । जाहल्यामुळे आत्मज्ञान ।  
 तो सर्वकाळीं परिपूर्ण । आपणा मानी ब्रह्मरूप ॥ ९३ ॥

ब्रह्माकार ठेवून वृत्ति । ब्रह्मनिष्ठा बाणवी चित्तीं ।  
 आणि अखंड दिवसराती । तन्मयतेने तेथ राही ॥ ९४ ॥

ऐसें व्यापक ज्ञान भलें । ज्याच्या मना शोधीत आलें ।  
 आतां सांगाया कां उरलें । कीं त्या लाभे समदृष्टि ॥ ९५ ॥

ते आपणां ब्रह्म पाहती । तसेंच विश्वाहि देखिती ।  
 अर्जुना यांत कोणती । गोष्ट आहे नवलाची ॥ ९६ ॥

सुदैव जैसें कधींहि । दारिद्र्यासी पाहत नाहीं ।  
 वा न जेवीं ओळख होई । कधीं विवेका भ्रांतीची ॥ ९७ ॥

१९ वा अंधाराची कल्पना । सूर्य करुं न शके स्वप्ना ।  
 किंवा अमृताचिया काना । वार्ताहि नसे मृत्यूची ॥ १८ ॥  
 वा उष्णता असे कशी । हे न ठावुके चंद्रम्यासी ।  
 तेवीं लवही भेदासी । ज्ञानी न पाही भूतामध्ये ॥ १९ ॥  
 विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।  
 शुनि चैव श्वपके च पण्डिताः समर्दिनाः ॥ २० ॥  
 मग हें चिलट वा हा गज । हा तो चांडाळ वा हा द्विज ।  
 हें परके, हा आत्मज । भेद ऐसा उरेल कां ? ॥ २०० ॥  
 ही गाय पवित्र, हा श्वान । हा श्रेष्ठ पुरुष, हा हीन ।  
 हें त्यास उरें कोठून । जागृतासी स्वप्न जेवीं ॥ २०१ ॥  
 अहंकार असतां कांहीं । भिन्नतेची प्रचीति येई ।  
 तो ज्याजवळीं आधीच नाहीं । तेथें कुठला भेदभाव ॥ २०२ ॥  
 इहैव तैर्जितः सर्गो येणां साम्ये स्थितं मनः ।  
 निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥ २०३ ॥

सर्वकाळीं सर्वठायीं । सारखेपणीं भरून राही ।  
 द्वैत जेथें नुरते कांहीं । असे अद्वैत ब्रह्म जें ॥ २०४ ॥  
 तेंच मी आहे निश्चयानें । हें समटृष्टीचें तत्त्व ज्यानें ।  
 जाणून घेतलें पूर्णपणे । आपुल्याठायीं मर्मासह ॥ २०५ ॥  
 विषय-संगति टाकितां न । करितां न इंद्रियपीडन ।  
 परंतु निष्काम राहून । ज्यांनी भोगिली अलिसता ॥ २०६ ॥  
 अनुसरून लोकरीति । जे लोकामध्ये वागती ।  
 परी लोकासम ज्यांचें चिर्तीं । अज्ञानासी स्थान नसें ॥ २०७ ॥

जैसी असून पिशाच्य योनि । लोकां न येते दिसोनि ।  
 देहधारी तैसा ज्ञानी । जना न येतो ओळखाया ॥ १०७ ॥  
 वारा वाहूं लागल्यावरी । पाणी खेळते पाण्यावरी ।  
 तरंगरूपें त्यास परी । भिन्न मानिती लोक जसें ॥ १०८ ॥  
 १०९ तैसें सर्वत्र ज्याचें मन । समभावना धरीं पूर्ण ।  
 नामरूपें असून भिन्न । ब्रह्म जाणें प्रत्यक्ष तो ॥ १०९ ॥  
 ऐशीं समटृष्टि सर्वाशीं । लाभते ज्या पुरुषासी ।  
 त्याचें लक्षण आतां तुशीं । संक्षेपानें सांगतों मी ॥ ११० ॥  
 न प्रहृष्टेत्रियं प्राप्य नोद्विजेत्राप्य चाप्रियम् ।  
 स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥  
 जैसें मृगजळाच्या प्रवाहांत । वाहात न जाई पर्वत ।  
 तैसें न विकार पावें चित्त । त्याचें शुभ वा अशुभानें ॥ १११ ॥  
 तोच विचारें पाहतां । समटृष्टि जाणें तत्त्वतां ।  
 आणि जाणावा पंडुसुता । तोच एक ब्रह्म स्वयं ॥ ११२ ॥  
 ब्रह्मस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।  
 स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्रुते ॥ २१ ॥  
 सोङ्गन आत्मस्वरूपाप्रति । जो न घेई इंद्रियवृत्ति ।  
 तरी नवलाई कोणती । तो न सेवी विषया ही ॥ ११३ ॥  
 सहज अपार सुखांत । आत्म्याच्या जो झाला तृप ।  
 तेथ रमून ना पाहत । बाह्यविषयाकडे कधीं ॥ ११४ ॥  
 जो चंद्रविकासी कमलांत । चांदणे भक्षी सदोदित ।  
 तो चकोर काय चाटीत । बसे कधीं गारगोट्या ? ॥ ११५ ॥

तैसें आत्मसुख विकसित । जया स्वतःपाशीं झालें प्राप्त ।  
त्याचे विषय सहज सुटतात । हें का हवें सांगाया ॥११६॥  
एरवीं जरा कौतुकानीं । पहा विचार करोनि ।  
कीं या विषयाच्या सुखानीं । कोण फसलें जातें तरी ॥११७॥

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।  
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥

ज्यानीं आत्मस्वरूप ना पाहिले । तेच विषयीं रमती भले ।  
जेवी भिकारी हपापले । बरें म्हणून कोंडा खाती ॥११८॥  
किंवा तान्हेले हरीण । खरें पाणी विसरून ।  
मृगजळासी भुलून । माळाकडे धांव घेते ॥११९॥  
तसें न आत्मदर्शन ज्यातें । आत्मसुख न ये अनुभवातें ।  
तेच पहा या विषयातें । सुखदायी मानिताती ॥१२०॥  
एरवीं विषयीं सुख आहे । हें बोलणेहि योग्य नोहे ।  
उजाडले कां म्हणतां ये । नभीं विजा चमकल्यानें ॥१२१॥  
जरी ऊन वारा पावसांत । रक्षण ढगाच्या सावलांत ।  
तरी कां बांधावे लागतात । वाडे उंच तीन तळीं ॥१२२॥  
म्हणून सुख म्हणती विषयांत । ते अज्ञाने बडबडतात ।  
बचनागाच्या कंदाप्रत । गोड म्हणावें तैसेंच हें ॥१२३॥  
जेवीं ग्रहाचें नांव मंगळ । मृगजळासी म्हणती जल ।  
तैसेंच सुख म्हणणे बाष्कळ । आसक्तीसी विषयाच्या ॥१२४॥  
पुरें बोलणीं हीं सगळीं । नागाच्या फण्याची साउली ।  
सांग काय सुखद झाली । कथीं तरी उंदरासी ? ॥१२५॥

बरें, गळा लाविले आमिष । मासा जोंवर न गिळी त्यास ।  
तैसेंच विषयाच्या संगतीस । मानावें कीं निश्चयानें ॥१२६॥  
विरक्त पुरुषाच्या दृष्टीनें । पाहतां विषयांकारणे ।  
ते-दिसती पांडुरोगानें । पुष्टता यावी जशी-तसे ॥१२७॥  
म्हणून विषयांमधे सुख । ते आद्यांतीं समज दुःख ।  
परी तयांना वेडे लोक । भोगल्याविणे राहती ना ॥१२८॥  
१२९ विषयाचें स्वरूप सत्य । ते बापुडे न जाणतात ।  
म्हणून भोगीत राहतात । अगतिकतेने विषयासी ॥१२९॥  
घाण पुवाच्या चिखलांत । किंडे सुखानें वळवळतात ।  
त्या निज परिस्थिर्तीत । किळस काय वाटे तया ॥१३०॥  
विषयासक्तीनें दुःखी जन । दुःखचि मानिती जीवन ।  
राहती बेडुक होऊन । विषयरूपीं चिखलामधें ॥१३१॥  
मासे न जला सोडिती । जला सोडितां मरून जाती ।  
त्यापरीच होते स्थिति । विषयासक्त पुरुषांची ॥१३२॥  
योनी ज्या दुःखदायक । त्या न व्हाव्या निर्थक ।  
म्हणून विषयभोगा लोक । विटती ना वाटते असे ॥१३३॥  
घ्यावें गर्भवासाचें संकट । जन्ममृत्यूचे भोगावे कष्ट ।  
न थांबता ही चालेल वाट । कोण तरी त्यांच्याविणे ॥१३४॥  
विषय टाकितां आसक्तानीं । कोठें रहावें पातकानीं ।  
संसार हा शब्द जनीं । खोटा न काय ठरेल ॥१३५॥  
म्हणोनि माया मिथ्या जरी । तिला यांनीच केली खरी ।  
ज्यानीं विषयाचीं दुःखें पुरीं । घेतलीं सुखाच्या बुद्धीनें ॥१३६॥

विचार करून पाहतां । दिसे विषयाची दुष्टता ।  
 यास्तव तूं तिकडे चित्ता । जाऊं न देई चुकूनहि ॥१३७॥

या विषयासी ‘विरक्त’ । विष मानून टाकितात ।  
 सुखरूपी दुःखाप्रत । भुलती ना निरिच्छ ते ॥१३८॥

शक्नोतीहैव यः सोऽुं प्राक्शरीविमोक्षणात् ।  
 कामक्रोधोद्वेगं स युक्तः स सुखी नरः ॥१३९॥

आत्मज्ञान्याजवळ पाही । या विषयाची वार्ताच नाहीं ।  
 स्वाधीन ठेविल्या ज्यांनी देहीं । कामादिक सर्व वृत्ति ॥१३९॥

ज्यांनी भोगिली अंतरीं । ती आत्मसुखाची माधुरी ।  
 ते बाह्य विषयांची खरी । मुळीं न जाणती भाषाही ॥१४०॥

<sup>१३९</sup> फळापासून वेगळा । पक्षी जेवीं खातो फळा ।  
 तसें न हे, भोक्तेपणाला – । येथें विसरले पाहिजे ॥१४१॥

आत्मसुख भोगितां, वृत्तींत । अशी एक अवस्था येत ।  
 दूर होतो ज्या स्थितींत । पडदा अहंकाराचा ॥१४२॥

मग सर्व भावानिशीं । जीव झांबे त्या सुखाशीं ।  
 विसरूनिया भिन्नतेसी । गाढ देई आलिंगन ॥१४३॥

कवळी आपणा आपण । हें या मिठीचें लक्षण ।  
 पाण्यांत पाणी मिसळून । वेगळे ना दिसें जेवीं ॥१४४॥

वायू विरतां आकाशांत । भाषेंतही नुरें द्वैत ।  
 तसेंच या सुखभोगांत । आत्मरूप होतें सुख ॥१४५॥

अशी द्वैताची भाषा सरतां । जरी म्हणो झाली एकता ।  
 तरी तें ठायीं कोण ज्ञाता । साक्षी म्हणून उरतो कां ? ॥१४६॥

योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्योतिरेव यः ।  
 स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥

असो, जें न बोलतां यावें । तें कां बोलून दाखवावें ।  
 हें मर्म जाणती स्वभावें । जे असती ब्रह्मनिष्ठ ॥१४७॥

असा भोगून आत्मानंद । जे आपसांत झाले धुंद ।  
 ते मी मानीतसे सबंध । -पुतले ब्रह्मक्यभावाचे ॥१४८॥

ते आनंदाची प्रतिकृति । जणूं सुखाचे अंकुर फुटती ।  
 वा विहार करण्याप्रति । मंदीर आत्मबोधाचें ॥१४९॥

ते विवेकाचें वसतिस्थान । परब्रह्माचे स्वभाव जाण ।  
 वा ब्रह्मविद्या बसे नटून । शुंगारूनी निजदेहा ॥१५०॥

ते सत्त्वाची सात्विकता । ते चैतन्याची आत्मसत्ता ।  
 ऐसें वर्णन करूं जातां । निवृत्तिनाथ म्हणती कीं ॥१५१॥

<sup>१४९</sup> अरे एकेक ऐशापरी । वर्णन करिशी कोठवरी ।  
 संतांच्या स्तवनाभीतीं । तन्मय होऊन जाशीं तूं ॥१५२॥

मग तुजसी नुरे भान । कथेचें होतें विस्मरण ।  
 बोलसी विषयासी सोऽून । जरी रसाळ असतें तें ॥१५३॥

परी तें रसाळ वर्णन । आतां घ्यावें आवरून ।  
 येथें ग्रंथार्थाचे लावून । दीप तेवढे ठेवावें ॥१५४॥

संतांच्या हृदयमंदिरीं । अर्थबोधाची उषा करी ।  
 जी मंगल सर्वतोपरी । शोभते आत्मप्रकाशानें ॥१५५॥

ऐसा सदगुरूचा आदेश । मिळाला ज्ञानेश्वरांस ।  
 मग ते म्हणती श्रोतयांस । कृष्ण बोलला तें ऐका ॥१५६॥

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषः ।

छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहि रताः ॥२५॥

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।

अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥२६॥

पार्था अनंतं सुखाच्या डोहांत । ते पौंचले तळापर्यंत ।

आणि स्थिरता पावून तेथ । तन्मय इळाले पूर्णपणे ॥१५७॥

अथवा शुद्ध आत्मज्ञाने । जो आपणा विश्व जाणे ।

तरी मानावें त्या, सुखावें । देही असुनी परब्रह्म ॥१५८॥

परब्रह्म ज्या म्हणती । ती नसे सामान्य स्थिति ।

खरोखरी श्रेष्ठ अति । सीमाविहीन अव्यय तें ॥१५९॥

पूर्ण निष्काम ज्यांची वृत्ति । तेच तेथें प्राप्त होती ।

थोर ऋषि जे सन्मति । तेच घेऊं शकती त्या ॥१६०॥

जे असती वैराग्ययुक्त । त्यांनाच तें प्राप्त होत ।

संशयहीन ज्यांचें चित्त । तेच भोगू शकती त्या ॥१६१॥

ज्यांनीं विषयांपासून । चित्त घेतलें हिरावून ।

आणि आपुल्या स्वाधीन । केलें जिंकून तयासी ॥१६२॥

ते त्या परब्रह्माठायीं । एकदां लीन झाल्या पाही ।

पुन्हां पार्था ते कधींहि । वृत्तीवरी येतात ना ॥१६३॥

जे कीं आत्मज्ञान्यांचें । मोक्षरूप ध्येय साचें ।

ऐशा त्या परब्रह्माचे । स्वरूप होती पुरुष ते ॥१६४॥

यापरी हें कसें घडतें । कीं देहीं ब्रह्मत्व लाभतें ।

हें विचारिसी तरी तूतें । सांगतों तें थोडक्यांत ॥१६५॥

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांशक्षुश्वैवान्तरे भ्रुवोः ।

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥२७॥

१५९ वैराग्याच्या आधारावर । विषया करिती तडीपार ।

आणि देहीं मन एकाग्र । करिती सर्व वृत्तींसह ॥१६६॥

मग इडा पिंगला सुषुम्ना । या नाड्यांच्या संगमस्थाना ।

जेथ भिंवया एकमेकींना । येऊनिया भेटती ॥१६७॥

तेथेंच भ्रूमध्यावर । निजटूष्टि करून स्थिर ।

प्रयत्नानें योगीवर । अंतर्मुख करिती तिला ॥१६८॥

नाकपुडी डावी उजवी । ख्यात इडा पिंगला नांवी ।

तेथें वायूची गती व्हावी । ती ते घेती रोधुनी ॥१६९॥

मग कुंभका साधिती । प्राणापाना एकवटती ।

आणि त्यासह चित्ताप्रति । करिती आकाशसंचारी ॥१७०॥

यतेन्द्रियमनोबुद्धिमर्मांक्षपरायणः ।

विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥२८॥

जैसे जल सर्व रस्त्यांतलें । घेऊन गंगा सागरीं मिळे ।

मग एकएका वेगळें । येत नाहीं निवडावया ॥१७१॥

तैशा निरनिराळ्या वासना । लोप पावती अर्जुना ।

वायु ज्या समर्थी मना । विलीन करितो आकाशीं ॥१७२॥

ज्या मनाच्या पडद्यावर । संसारचित्र घें आकार ।

तें मन लीन झाल्यावर । संसार न ये प्रत्यया ॥१७३॥

जैसें पाणी आटल्यावर । कोरडें होते सरोवर ।

आतां तेथें खरोखर । प्रतिबिंब पडेल कां ? ॥१७४॥

मनाचें मनपण संपतां । कोठे राहील अहंता ।  
म्हणोनि तो देहीं असतां । ब्रह्म होतो अनुभवाने ॥१७५॥

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।  
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥२९॥

आम्हीं जे कथिले मागुती । कीं शरीरांत ब्रह्म होती ।  
तयांना ती लाभते स्थिति । या सांगितल्या मागानि ॥१७६॥  
यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर थोर ।  
ओलांडून ते झाले पार । मग पावले ब्रह्मत्वा ॥१७७॥  
शुद्ध करून आपणासी । ओळखिले या प्रपंचासी ।  
मग शाश्वत ब्रह्मासी । तद्रूप होऊन राहिले ॥१७८॥  
१८१ योगमार्गाचें रहस्य ऐसें । तेथें कथिले हृषीकेशे ।  
सुज्ज पार्थ तेणे मानसे । आश्वर्यानि चकित झाला ॥१७९॥  
तें जाणिले कृष्णाने । मग हांसोनि पार्था म्हणे ।  
काय आमुच्या बोलण्याने । चित्त उत्सुक झाले तुझे ॥१८०॥  
तयीं पार्थ म्हणे प्रेमानीं । श्रीकृष्णा तूं अंतर्जानी ।  
जाणिलासी पूर्णपणीं । भाव माझ्या चित्तांतला ॥१८१॥  
मी जें विचारण्या योजिले । तें तुम्ही आधींच जाणिले ।  
तरी आतां जें सांगितले । तेंच करावे स्पष्ट पुन्हां ॥१८२॥  
नदी पोहून करणे पार । त्याहून सोपा पायउतार ।  
तैसा सुलभ वाटे साचार । दाखविलेला मार्ग तुम्हीं ॥१८३॥  
ज्ञानमार्गाहुनी येथें । सुलभता आहे वाटते ।  
मजसारिख्या अशक्तातें । जरी वेळाने यश लाभें ॥१८४॥

परी वेळाने यश लाभेल । हाही विश्वास पुष्कळ ।  
तो विलंब सोसवेल । निश्चितीने सिद्धीच्या ॥१८५॥  
आतां श्रीहरि ! म्हणोनि । पुन्हां करावी उजळणी ।  
जरी सांगवें विस्तारांनी । तरी सांगोपांग सांगा ॥१८६॥  
तेव्हां कृष्ण ‘ हो कां ’ म्हणती । मार्ग हा रुचे तुजप्रति ।  
तरी आम्हांसी काय क्षति । ऐक सांगतों आनंदे ॥१८७॥  
अर्जुना तूं ऐकितोसी । ऐकून वर्तनीं आणिसी ।  
तरी येथे सांगण्यासी । काय संकोच आम्हांते ॥१८८॥  
देव आधींच वत्सल । त्यांत भेटला प्रेमळ ।  
आतां कुणा वर्णवेल । अद्भुतता त्या प्रेमाची ॥१८९॥  
१८९ श्रीकृष्णाची कृपाटृष्टि । करी कारुण्याची वृष्टि ।  
किंवा झाली नवी सृष्टि । तेथें वात्सल्य-प्रेमाची ॥१९०॥  
हें कांहीच उमजें न । न ये कराया वर्णन ।  
काय अमृतापासून । दृष्टि निर्माण झाली ती ॥१९१॥  
वा अर्जुनाच्या प्रेमासी । पिओनि धुंदी चढली तिशीं ।  
म्हणून मोहाने अर्जुनासी । सोडून जाणे जाणते ना ॥१९२॥  
असो जो बोलणे वाढते । तो तो कथा दुरावते ।  
तरीहि त्या वात्सल्याते । यथार्थतेने वर्णवेना ॥१९३॥  
यांत नवल कांहीं नसे । ईश्वर कोणा कळतसे ।  
जो स्वतः ना जाणतसे । स्वयं आपुले मोठेंपण ॥१९४॥  
परी वरी भगवंतांनीं । म्हटले आशय जाणुनी ।  
बळेंच अर्जुनालागुनी । ‘ अरे बाबा ! ऐक ’ असे ॥१९५॥

त्यायोर्गे वाटले मला । कीं अर्जुनाच्या प्रेमाला ।  
श्रीकृष्ण हा मोहित झाला । म्हणोनि सांगे आग्रहाने ॥१९६॥  
अर्जुना ज्या प्रकारांनी । बोध होई तुझ्या मनीं ।  
त्यारीतीने कौतुकांनी । सर्व सांगेन आतां तुला ॥१९७॥  
कशास म्हणती तरी योग । तयाचा काय उपयोग ।  
वा आचरायाप्रति सांग । अधिकार तेथें कोणाचा ॥१९८॥  
ऐसें जें जें सर्व कांहीं । शास्त्रांतरी कथिले पाही ।  
तें मी तुजसी ये ठारीं । आतां सांगेन विस्तारे ॥१९९॥  
तूं ऐकावें देऊन चित्त । ऐसे म्हणाले भगवंत ।  
आणि मग जें कथिले वृत्त । षष्ठाध्यार्थीं गोविले तें ॥२००॥  
अर्जुनाविषयींच्या सख्यांत । बाध न आणितां किंचित ।  
अष्टांगयोगाचें समस्त । वर्णन करील श्रीकृष्ण ॥२०१॥  
तें मी आतां आपणापुढती । सांगेन कीं स्पष्ट रीति ।  
ऐसे श्रीज्ञानदेव म्हणती । शिष्य निवृत्तिनाथांचे ॥२०२॥



अनुवाद

## ज्ञानेश्वरी

+३३०५४४५४४५५५५+

अध्याय महावा

श्रीगणेशाय नमः ।

१ मग धृतराष्ट्रा म्हणें संजय । ऐका तुम्ही हा अभिप्राय ।  
योगस्तुप जो सांगता होय । अर्जुनाप्रति श्रीकृष्ण ॥ १ ॥  
ब्रह्मरसाचें मिष्ठ भोजन । अर्जुनास देव नारायण ।  
तेवेळीं पाहुणे म्हणून । आम्ही पोचलों ते ठारीं ॥ २ ॥  
कैसी देवाची थोरवी । कुणी तान्हेला जल सेवी ।  
परी तयाची घेतां चवी । तें तों अमृत निघाले ॥ ३ ॥  
तैसें मज तुम्हां आतां झाले । तत्त्वज्ञान अचानक भले ।  
कल्पना नसतां लाभले । ये ठारीं हे अत्युत्तम ॥ ४ ॥  
तेव्हां धृतराष्ट्र म्हणाला । कां बोलसी व्यर्थ बोला ।  
आम्ही तें कांहीं तुजला । विचारलेले नव्हतें कीं ॥ ५ ॥

राजाच्या या बोलण्यानें । त्याचें मन जाणिले संजयानें ।  
म्हणे पुत्रांच्या प्रेमानें । घेरलें आहे चित्त याचें ॥ ६ ॥  
मनी हांसून संजय म्हणें । महातारा बिघडला मोहानें ।  
कृष्णार्जुनांचें हें बोलणें । एरवीं आहे उत्कृष्ट ॥ ७ ॥  
परी तें कैसें रुचेल यासी । उजाडेल कां जन्मांधासी ।  
तरी उघड संजयासी । बोलवेना भयानें हें ॥ ८ ॥  
परंतु तो निजचित्तांत । संतुष्ट जाहला अत्यंत ।  
कारण त्यासी झाला प्राप्त । संवाद कृष्ण-अर्जुनांचा ॥ ९ ॥  
त्या संवादाच्या श्रवणानें । तृप्त झाला आनंदानें ।  
भाषणानुरोधे आदरानें । सांगू लागला धृतराष्ट्रां ॥ १० ॥  
अध्याय सहावा गीतेचा । आहे अत्यंत महत्त्वाचा ।  
जैसा लाभ अमृताचा । झाला क्षीरसमुद्रांतुनी ॥ ११ ॥  
११ मंथने काढिले अमृत । तसा गीतार्थ हा सारभूत ।  
वा हा पैलतीर शोभत । विवेकरूपी सागराचें ॥ १२ ॥  
वा योगाच्या ऐश्वर्याचें । उघडलें हें कोठार साचें ।  
कुणीही निज उन्नतीचें । साधन येथें मिळवावें ॥ १३ ॥  
आदिशक्ति जयाठार्यी । विश्रांतीसि येऊन राही ।  
शब्दब्रह्म वेदासीही । मौन घ्यावें लागें जिथें ॥ १४ ॥  
ज्या निर्विकल्प स्थितींत । राहून बीज-भावांत ।  
पुढें होते अंकुरित । वेल गीतारूपी ही ॥ १५ ॥  
तो हा सहावा अध्याय । सांगेन शब्दे काव्यमय ।  
म्हणून तुम्ही निजहृदय । सावध करून ऐका हो ॥ १६ ॥

माझें कौतुके मराठी बोल । अमृता पैजेने जिंकितील ।  
ऐसीं मी अक्षरे रसाळ । गीता सांगतां मेलवीन ॥ १७ ॥  
शब्द असे हे कोमल । जे सप्तस्वराहून मंजुळ ।  
हे असा वेद लावतील । कीं वाटावा सुगंध फिका ॥ १८ ॥  
ऐसा यांचा रसाळपणा । कीं जिभा फुटतील कानांना ।  
इंद्रिये मोहून शब्दांना । परस्परांशी भांडतील ॥ १९ ॥  
सहजपणाने शब्द होय । जरी कानाचाचि विषय ।  
तरी रसाळपणाने प्रिय । रस वाटे जिभेसी हा ॥ २० ॥  
सुवासाची घ्रांटेंद्रियासी । आवडी असते विशेषी ।  
तरी हा शब्द नासिकेसी । सुखवी सुगंधी होऊनी ॥ २१ ॥  
याठार्यांची शब्दरचना । समाधान देई डोळ्यांना ।  
वाटेल उघडली तयांना । सौंदर्याची खाण येथ ॥ २२ ॥  
वाक्य पुढे ठाकतां पूर्ण । भेटण्या धांवे बाहेर मन ।  
दोन्हीं भुजा सरसावून । आलिंगाया शब्दासी ॥ २३ ॥  
असे माझें माझें म्हणून । इंद्रिये करितीं भांडण ।  
तरी हे शब्द समाधान । सारखें करिती सर्वाचें ॥ २४ ॥  
जैसा सहस्रकर भास्कर । एकटा उदया आल्यावर ।  
सर्व जगाचे व्यापार । घडवी तया जागवुनी ॥ २५ ॥  
११ तैसे शब्दांचें व्यापकपण । येथ नसे साधारण ।  
चिंतामणीचे सर्व गुण । दिसती येथें मार्मिकासी ॥ २६ ॥  
असो शब्दांचीं ताटे ठेविली । मोक्षाचीं पक्कांत्रे वाढिली ।  
अशी पंगत मी मांडिलीं । येथें निष्काम सज्जनासी ॥ २७ ॥

अखंड अक्षय आत्मज्योति । ठाणवई समजावी ती ।  
जेवावें ती घेऊन पुढती । कळू न देतां इंद्रियांना ॥ २८ ॥  
श्रवणाच्याही बंधांतुनी । सुटावें लागेल श्रोत्यांनी ।  
केवल मनाच्या कानांनी । भोगिलें पाहिजें शब्दां या ॥ २९ ॥  
शब्दांची सोलून टरफलें । पाहिजें अर्थब्रह्मा भेटलें ।  
तरीच तन्मय होण्या मिळें । सुखें होऊन सुखरूप ॥ ३० ॥  
कोमलता येईल ऐशीं । तरी ती पडे उपयोगासी ।  
अन्यथा मुक्यानें बहिच्याशीं । चर्चा करावी होय तसें ॥ ३१ ॥  
परी हें सर्व असो आतां । निवडायासी नको श्रोता ।  
निष्काम जे ते स्वभावता । असती येथें अधिकारी ॥ ३२ ॥  
आत्मलाभासाठीं ज्यांनी । इहपरसुखें ओवाळुनी ।  
टाकिलीं, च्यावी गोडी त्यांनी । येथीची, अन्या न कळे ती ॥ ३३ ॥  
कावळा न ओळखी चंद्रासी । हा ग्रंथ न कळे सामान्यासी ।  
चंद्राविणें चकोरासी । खाद्य दुसरें आवडेना ॥ ३४ ॥  
तेवीं सज्जानी जे होती । ते या ग्रंथीं रुचि घेती ।  
परि अज्जानी जनाप्रति । गांव चुकलें वाटें इथें ॥ ३५ ॥  
असो विशेषे हें वर्णन । करायाचें न कारण ।  
ओघानें आले म्हणून । थोडे बोलून गेले मी ॥ ३६ ॥  
३१ त्याची मजसी कृपेनी । क्षमा करावी सज्जनांनी ।  
आतां कथिलें श्रीकृष्णांनी । तेंच आपणा निवेदीन ॥ ३७ ॥  
ज्याचें कराया आकलन । बुद्धीसहि वाटें कठीण ।  
तयासी शब्दांत आणून । बोलणें कां शक्य होई ? ॥ ३८ ॥

परी निवृत्तिनाथ सकृप । हेच मज जाहले दीप ।  
त्यांच्या प्रकाशांत मी रूप । पाहीन कृष्णाच्या बोधाचें ॥ ३९ ॥  
जेथ दृष्टिहि ना पोंचते । दृष्टीवीण पाहतां ये तें ।  
जरी भाग्यानें लाभतें । बळ अतीन्द्रियज्ञानाचें ॥ ४० ॥  
जें न लाभतें किमयेत । तें सोनें मिळें लोखंडांत ।  
जरी सांपडला हातांत । परीस तो सुदैवानें ॥ ४१ ॥  
तैशी सद्गुरुकृपा होतां । नाहीं दुर्घट, कांहीं करितां ।  
ज्ञानदेव म्हणती मज आतां । अपारपणे लाभली ती ॥ ४२ ॥  
त्या बळे मी बोलूं शकेन । शब्दे अव्यक्ता व्यक्तवीन ।  
अतीन्द्रिय परी भोगवीन । मी इंद्रियाकरवीं तें ॥ ४३ ॥

श्रीभगवानुवाच ।

अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।  
संन्यासी च योगी च न निरग्रिने चाक्रियः ॥ १ ॥

ऐका यश, श्री, औदार्य, । ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ।  
या साही गुणांचा समुदाय । जेथें घेई विश्रांति ॥ ४४ ॥  
म्हणून त्या भगवंत म्हणती । जो निःसंगाचा सांगाती ।  
तो म्हणाला अर्जुनाप्रति । चित्त देऊन ऐके हें ॥ ४५ ॥  
कर्मयोगी आणि संन्यासी । हे एक, न मानी भिन्न त्यासी ।  
विचार करतां प्रत्ययासी । दोन्ही येती एकपणे ॥ ४६ ॥  
टाकितां नामाच्या भिन्नतेस । तरी जो योग तो संन्यास ।  
ब्रह्मस्थितींत ना अवकाश । या दोघांच्या भिन्नतेसी ॥ ४७ ॥

४८ जशीं वेगळीं घेऊन नांवे । एका पुरुषा बोलवावे ।  
 किंवा एकाच गांवा जावे । जैसे दोन्ही मार्गांनी ॥ ४८ ॥

अथवा तें एकचि पाणी । ठेवावें नाना पात्रीं भरोनी ।  
 तशी भिन्नता ही असे जाणी । योग आणि संन्यासाची ॥ ४९ ॥

एक मताने तयाला । योगी महणून मानिला ।  
 जो फळाच्या आसक्तीला । सोडूनिया कर्मे करी ॥ ५० ॥

पृथ्वी अहंकाराविण । वनस्पतीस करी उत्पन्न ।  
 आणि तयांच्या पासून । फळ कांहीं अपेक्षी ना ॥ ५१ ॥

तैसें वर्णाश्रमाप्रमाणे । वा कुलपरंपरेने ।  
 जें जें जयावेळीं करणे । स्वधर्मानें विहित ठरें ॥ ५२ ॥

तें तें सारें योग्य करी । परी अहंता न तेथें धरी ।  
 आणि न ठेवी अंतरी । आसक्त-बुद्धि फळाविशी ॥ ५३ ॥

ऐसें जयाचें वर्तन । तो संन्यासी महणून ।  
 ओळखावा, तोच पूर्ण । कर्मयोगी निश्चयाने ॥ ५४ ॥

जो नित्य नैमित्तिक उत्तमे । बंधक महणून टाकीं कर्मे ।  
 आणि तेथेंच अविरामे । अन्य कार्ये करू लागे ॥ ५५ ॥

काढून टाकी लेप एक । वरी लगेच लावी आणिक ।  
 तैसा दुराग्रहाचा सेवक । तो भोगितो कष्ट वायां ॥ ५६ ॥

गृहस्थाश्रमाचें तें शिरीं । ओङ्गे आधींच आहे भारी ।  
 संन्यासाचें त्यांत वरी । कर्म लावून घेई तो ॥ ५७ ॥

५८ महणून अग्रिसेवा न सोडितां । कर्माचरणे न टाळितां ।  
 योगाचें सुख तत्त्वता । आपुल्याठारीं भोगता ये ॥ ५८ ॥

यं संन्यासमिति प्राह्योंगं तं विद्धि पाण्डव ।  
 न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥ २ ॥

जो संन्यासी तोच योगी । ऐशी एकवाक्यता जारी ।  
 शास्त्रे कथिलीं लोकालागीं । झेंडे हातीं नाचवून ॥ ५९ ॥

संकल्पाचा होता त्याग । तोच संन्यास तोच योग ।  
 ऐसें अनुभवाने सवेग । एक सत्य कळून ये ॥ ६० ॥

आरुक्षोर्मुनेयोंगं कर्म कारणमुच्यते ।  
 योगास्त्रदस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥

योगसूप पर्वतावरी । चढण्याची ज्या आस्था खरी ।  
 त्याने कर्ममार्गाची पायरी । चढायासी चुकूं नये ॥ ६१ ॥

यमनियमांचा पायथा आधीं । पायवाट-आसने साधीं ।  
 मग चढून पोंचे, मधीं । प्राणायामाचा खडा चढ ॥ ६२ ॥

मग प्रत्याहाराचे कडे । बुद्धीसही जे निसरडे ।  
 माधार घेती ज्याच्यापुढे । पण सोडून हट्योगी ॥ ६३ ॥

परी साधक प्रत्याहारी । त्या निराधार कड्यावरी ।  
 अभ्यासाच्या बळावरी । मार्ग काढिती हळूहळू ॥ ६४ ॥

वैराग्यसूपी नखांनीं । खोवून धरिती बिलगुनी ।  
 त्या अवघड कड्यावरनी । हळूहळू सरती पुढे ॥ ६५ ॥

मग जिंकिलेला पवन । त्याचें करून वाहन ।  
 योगी पोंचतो येऊन । पठारावरी धारणेच्या ॥ ६६ ॥

पठारींच्या विस्तृत । मार्गे राहून चालत ।  
 ध्यानाच्या शिखरापर्यंत । येऊन, टाकी तें मार्गे ॥ ६७ ॥

मग मार्ग चालणे संपतें । प्रवृत्तीची हाव पुरते ।  
 साध्यसाधन एक होतें । समरसून समाधीसी ॥ ६८ ॥

जेथें पुढें कांहीं नुरतें । स्मृति मागची संपते ।  
 अशा ऐक्याच्या भूमिकेतें । समाधी राही निश्चयें ॥ ६९ ॥

६९ ऐशा उपायांनी योगांत । जो अत्यंत निष्णात ।  
 त्या योग्याच्या लक्षणांप्रत । एक तुजसी सांगतों मी ॥ ७० ॥

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्ञते ।  
 सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ४ ॥

ज्याच्या इंद्रियांच्या घरी । विषयांची न होते वारी ।  
 स्वस्थ झोपला निर्धारी । आत्मबोधाच्या गुहेत जो ॥ ७१ ॥

मुख-दुःखें धक्के देतीं । तरी न मना ये जागृती ।  
 जरी विषय जवळ येती । तरी जाणिव नसे तया ॥ ७२ ॥

जरी तयाचीं इंद्रियें सारीं । कर्मे करितीं परोपरी ।  
 तरी तयाच्या अंतरीं । फलाविषयीं इच्छा नसे ॥ ७३ ॥

जो देहधारी असून । ऐशापरी ये दिसून ।  
 जागृती ज्या निद्रेसमान । योगारूढ म्हणे तया ॥ ७४ ॥

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।  
 आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥

तेथ अर्जुन म्हणे कृष्णासी । ऐकतां वाटे आश्र्यासी ।  
 अशी ही योग्यता तयासी । कोणी दिली सांग कृष्णा ॥ ७५ ॥

तेव्हां हांसून कृष्ण म्हणे । नवलाचें हें तव बोलणे ।  
 अद्वैतामधें या कवणे । काय द्यावें कवणासी ॥ ७६ ॥

अविवेकाचीं अंथरुणे । तेथ माया निजवी बळानें ।  
 तईं जीव भोगितो दुःस्वप्ने । जन्ममृत्यूचीं परोपरी ॥ ७७ ॥

मग सहसा ये जागृति । तयीं कळते सर्व भ्रांति ।  
 ऐशी उमजे सत्यास्थिति । ती ही ठायीं आपुल्याचि ॥ ७८ ॥

महणून आपला आपण । घात करिती सर्व जन ।  
 देऊन निज अंतःकरण । मिथ्या देहाभिमानाकडे ॥ ७९ ॥

बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।  
 अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६ ॥

७१ विवेके टाकितां अहंता । लाभे सिद्धु स्व-रूपता ।  
 असें सहज यें साधितां । कल्याण आपणा आपुले ॥ ८० ॥

अन्यथा कोशकिड्यापरी । आपुला आपण होतो वैरी ।  
 ज्यानें श्रेष्ठ म्हणून शरीरीं । आत्मबुद्धि ठेविलीसे ॥ ८१ ॥

लाभाच्या नेमके वेळे । आंधलेपणाचे डोहाळे ।  
 करंट्यास होती, तो डोळे । आपुले आपण झांकितो ॥ ८२ ॥

वेड लागलेला भ्रमानें । तो मी नव्हें दुसरा म्हणे ।  
 भलतेंच वेड तयानें । घेतले असें ऐशापरी ॥ ८३ ॥

असावा तोच आहे खरा । परी न पटे त्याचें अंतरा ।  
 काय स्वप्नामधला सुरा । प्रत्यक्ष ठार करूं शके ॥ ८४ ॥

जसें पोपटाच्या भारानें । फिरून उलटावें नळीनें ।  
 तयीं उडून जावें पोपटानें । परी शंका आडवी तया ॥ ८५ ॥

व्यर्थ भयें तो मुरडी मान । छाती आवळी घाबरून ।  
 चवङ्ग्यामधें धरून । नळी राहे घटृपणे ॥ ८६ ॥

म्हणे मी गेलों बांधला । या भ्रमपाशांत गुंतला ।  
 अधिक गुंतवी पंजाला । मुक्त असून मुलामधें ॥ ८७ ॥  
 कारणाविण असा गुंते । सांग बांधिले कुणी त्याते ।  
 ओढून काढितां तयाते । तुटे, परी न सोडी नळी ॥ ८८ ॥  
 म्हणून आपण आपणां । वैरी असतो अर्जुना ।  
 जो वाढवी देहाभिमाना । संकल्पून तसें चित्तीं ॥ ८९ ॥  
 खोट्याचा अभिमान परी । विवेकाने जो न धरी ।  
 तयासी म्हणे श्रीहरी । आत्मज्ञानी समजावे ॥ ९० ॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।  
 शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥

८१ आणि ज्यांनी आपुले मन । घेतले आहें जिंकोन ।  
 ज्याच्या सर्व कामना पूर्ण । शांत झाल्या मनोजये ॥ ९१ ॥  
 आतां अर्जुना तयाते । परमात्म्यासी भेटण्याते ।  
 दूर न कोठे लागते । जावयासी अन्यत्र ॥ ९२ ॥  
 हिणकसांतले जाता हीण । तेंच होतें शुद्ध सुवर्ण ।  
 तसें संकल्पाचें निरसन । होता, जीव ब्रह्म आहे ॥ ९३ ॥  
 घट भंगून गेल्यासी । घटांतल्या अवकाशासी ।  
 मिळून जावया आकाशीं । अन्यत्र जावे लागतें कां ॥ ९४ ॥  
 तैसा मिथ्या देहाभिमान । समूळ गेल्या निरसून ।  
 तरी परमात्मा व्यापून । सर्वत्र असे मुळांतचि ॥ ९५ ॥  
 आतां संपले शीतउष्ण । सुखदुःखें जातीं लोपून ।  
 हा मान वा हा अपमान । असें बोलणें उरतें ना ॥ ९६ ॥

ज्या मार्गानें सूर्य जाई । प्रकाश तेथें भरून राही ।  
 तसें यातें जें प्राप्त होई । स्वरूप होतें तें याचें ॥ ९७ ॥  
 मेघांतून धारा सुटी । त्या समुद्रासी न बोंचती ।  
 तसें ऐक्यभावें न भासतीं । शुभाशुभें योगिराजा ॥ ९८ ॥

ज्ञानविज्ञानतृप्रात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।  
 युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाश्रमः ॥ ८ ॥

आतां हें जें दिसणारे । विज्ञानात्मक विश्व सारे ।  
 तें जयासी आत्मविचारे । व्यर्थ जाहलें मिथ्यापणे ॥ ९९ ॥  
 मग तो योगी आत्मज्ञानी । जें जें पाहतो लोचनीं ।  
 तें तें आपण होऊनी । राहिलों हें दिसें तया ॥ १०० ॥  
 व्यापक किंवा मर्यादित । ऐसी चर्चा करण्यांत ।  
 आतां नुरल्यामुळे द्वैत । अर्थ कांहीं राहिला ना ॥ १०१ ॥  
 ऐसा असून शरीरीं । करी ब्रह्माची बरोबरी ।  
 ज्याने निज इंद्रियं सारीं । जिंकून असतीं घेतलीं ॥ १०२ ॥  
 ९१ तोच मानावा जितेन्द्रिय । योगयुक्तहि तोच होय ।  
 कर्धीहि न ज्याचें हृदय । सान थोर हा भेद जाणे ॥ १०३ ॥  
 मेरूपर्वता एवढे । ढीग सोन्याचे आले पुढे ।  
 वा मातीचे कांहीं खडे । त्या जो मानी सारखेंच ॥ १०४ ॥  
 शुद्ध तेजस्वी रत्न जरीं । पृथ्वीमोलाचें आले करीं ।  
 तरीं त्यासी दगडापरी । मानीं ऐसा निरिच्छ जो ॥ १०५ ॥

सुहन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।  
 साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९ ॥

आतां, अद्वैत स्थितींत । शत्रू मित्र न उरतात ।  
 उदास वा चिंती हित । भेदकल्पना हीहि नुरे ॥१०६॥  
 सर्व विश्व झालों मीचि । ऐशी प्रतीति जयाची ।  
 शत्रुता त्यासी न कोणाची । बंधु त्याचा कोणी नसे ॥१०७॥  
 मग ना तयाच्या दृष्टीस । उच्चनीच ऐसा विशेष ।  
 लोहाप्रति लागता परीस । कसांत उणीव राहे ना ॥१०८॥  
 बावन्न कशी होत सोने । जैसे परिसाच्या स्पर्शाने ।  
 तैसें चराचर साम्याने । प्रकाशें त्याच्या बुद्धीमध्ये ॥१०९॥  
 विश्वरूप हे अलंकार । जरी शोभती विविधाकार ।  
 तरी ते सर्वहि प्रकार । एका ब्रह्मरूप सोन्याचे ॥११०॥  
 ऐसें सत्य-वस्तु-ज्ञान । धारण करी त्याचे मन ।  
 तो न फसला जाई म्हणून । आकाराच्या कवचाने ॥१११॥  
 जसें पाहतां वस्त्राकडे । तंतूच दिसती तेवढे ।  
 सूक्ष्मतेच्या दृष्टी पडे । त्यावीण ना अन्य कांहीं ॥११२॥  
 १०१ ऐसी प्रतीति होते जया । तीच मिळे अनुभवाया ।  
 तरीच समबुद्धी तया । म्हणावें हें न अन्यथा ॥११३॥  
 त्याचें नांव तीर्थासमान । पावन, दर्शन दे समाधान ।  
 त्याच्या संगती भ्रांत जन । पावती ब्रह्मभावासी ॥११४॥  
 पहा तयाच्या बोलांतून । धर्मास लाभें जीवन ।  
 सिद्धींचें करी ‘निर्माण’ । पार्था त्याची कृपादृष्टि ॥११५॥  
 सुखें सर्व प्रकारचीं । स्वर्गीचीं वा भूवरीचीं ।  
 मिळवून देणें ही ज्याची । सहज लीला असते कीं ॥११६॥

केवळ त्याच्या स्मरणाने । योग्यता ये त्याप्रमाणे ।  
 त्या श्रेष्ठाची स्तुती करणे । होतें सर्वाच्या हिताचें ॥११७॥  
 मावळणे नाही जयास । असा उगवे अद्वैत दिवस ।  
 मग तो ठेवी आपणास । निमग्न सदा स्वात्मसुखीं ॥११८॥  
 योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।  
 एकाकी यतचित्तात्मा निराशीरपसिग्रहः ॥ १० ॥  
 ऐसा विवेक जया होय । तो होतसे अद्वितीय ।  
 तिन्हीं लोकीं त्याचा ठाय । म्हणून उपाधीशून्य तो ॥११९॥  
 ऐसीं लोकोत्तर लक्षणे । योगयुक्ताचीं श्रीकृष्णे ।  
 आपुल्या व्यापकपणाने । कथिलीं तेथें अर्जुनासी ॥१२०॥  
 जो सदगुरु ज्ञानियांचा । प्रकाश द्रष्टव्यांच्या दृष्टीचा ।  
 संकल्प ज्या समर्थाचा । करी रचना विश्वाची ॥१२१॥  
 ३० काराचिया पेठेंत । वेदरूपीं वस्त्र होत ।  
 तेहि वेढण्या ना पुरत । जयाचिया यशाप्रति ॥१२२॥  
 ज्याच्या अंगच्या तेजाने । तलपावें चंद्रमूर्याने ।  
 जगहि त्याच्या सत्तेने । झालें आहें प्रकाशित ॥१२३॥  
 १११ पहा जयाच्या नांवापुढे । आकाशहि भासें तोकडे ।  
 त्याचे गुण किती केवढे । एकेक कैसे जाणावें ॥१२४॥  
 म्हणून पुरें हें वर्णन । या मिषें जें बोलिलें लक्षण ।  
 तें कोणाचें वा काय म्हणून । कथिलें, न कलें देवाने ॥१२५॥  
 द्वैतदशेचें ठावठिकाण । नष्ट करीं जें आत्मज्ञान ।  
 तें सांगतां उघड करून । प्रेम अर्जुनीं उणावेल ॥१२६॥

म्हणून देवांनी तें न केले । द्वैत कल्पित आड लाविले ।  
 आणि मन ठेविले वेगळे । भक्तिसुखासी भोगावया ॥१२७॥

मी ब्रह्म या भावनेत । जे अडकून राहतात ।  
 लालचावले ज्यांचे चित्त । मोक्षाचे सुख भोगावया ॥१२८॥

असा ब्रह्मज्ञानाचा फार । वाढे जया अहंकार ।  
 त्यांच्या टृष्णीचा विकार । बाधो न अर्जुन-प्रेमासी ॥१२९॥

जाऊन पार्थाची अहंता । जरी त्या ये ब्रह्मरूपता ।  
 तरी काय करूं मी आतां । येथें एकटेपणाने ॥१३०॥

ज्या बघतां वाटे समाधान । ज्यासी बोलावें तोंड भरून ।  
 वा प्रेमे द्यावें टृढ आलिंगन । ऐसें आणावे कोण मग ? ॥१३१॥

जें कां वाटून चांगले । जीवांत न जातें मावले ।  
 तें सांगावें कोणा भले । पूर्ण ऐक्य होई जरी ॥१३२॥

या विचाराने व्याकूळ । जाहला तो घननीळ ।  
 म्हणून अन्योक्तीने केवळ । लक्षणे कथिली योग्यांची ॥१३३॥

अर्जुनाचे अर्जुनपण । जाऊं देतां न मावळून ।  
 बोधमिषें त्याचें मन । निज मनाने आलिंगिले ॥१३४॥

हें सर्वही वर्णन । अवघड वाटे ऐकून ।  
 परी खरोखरी अर्जुन । मूर्ति कृष्णाच्या सुखाची ॥१३५॥

<sup>१२९</sup> जेवीं उतरत्या वयांत । वांझोटीला मूल होत ।  
 मग मोहचि मूर्तिमंत । त्रिविधतेने नाचूं लागे ॥१३६॥

आपण आणि आपुले मूल । एकुलते एक लडिवाळ ।  
 आणि प्रेम त्याच्यावरील । मोह नांदे त्रिविध असा ॥१३७॥

तैसें कृष्णासी तेथें । अर्जुनामुळे झाले होतें ।  
 प्रेम उत्कट पाहिले मी तें । म्हणून ऐसें वर्णिले हें ॥१३८॥

पहा आश्र्य कैसे अगाध । कोठें उपदेश कोठें युद्ध ।  
 परी कृष्णरूपें हें प्रसिद्ध । अर्जुनप्रेम नाचें तर्यां ॥१३९॥

प्रेम आणि लाजवितें । व्यसन आणि कष्ट देतें ।  
 वेड आणि न मोहवितें । ऐसें काय होतें कधी ? ॥१४०॥

या बोलण्याचा भावार्थ । एवढाच आहे येथ ।  
 कीं अर्जुन हा मूर्तिमंत । आश्रयस्थान मित्रतेचें ॥१४१॥

वा सुखाने शृंगारिलेला । श्रीकृष्णाचा ‘भाव’ भला ।  
 तयाच्या पुढतीं ठेविला । अर्जुनरूपे आरसा हा ॥१४२॥

ऐशापरी तो अर्जुन । धन्य धन्य पुण्यपावन ।  
 भक्तिच्या बीजालागुन । सुपीक क्षेत्र झाला जो ॥१४३॥

यास्तव कृष्णाच्या कृपेसी । पात्र झाला विशेषीं ।  
 म्हणून तेथें अर्जुनासी । योग-ज्ञान कृष्ण सांगे ॥१४४॥

वा आत्मनिवेदनाची भूमिका । सख्यभक्ति असे जी कां ।  
 तिची अधिष्ठात्री मातृका । अर्जुन झाला स्वयमेव ॥१४५॥

प्रभूचें न करितां वर्णन । सेवकाचे घ्यावे गुण ।  
 असा आवडता अर्जुन । सहज होता कृष्णासि ॥१४६॥

प्रेमे करी जी पतिभक्ति । फार मानितो जिला पति ।  
 त्या पतिव्रतेची स्तुति । पतीपेक्षां अधिक होते ॥१४७॥

तैसा पार्थ विशेषें वर्णावा । असें वाटले माझ्या जीवा ।  
 कीं जो त्रिभुवनाच्या सुदैवा । आधार एक झाला असे ॥१४८॥

१३१ ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन । होऊन, अव्यक्त झाले सगुण ।  
 सर्वथा असून परिपूर्ण । कृष्णा ज्याची ओढ लागे ॥१४९॥  
 तेव्हां श्रोते म्हणाले । भाग्य आमुचें फळा आले ।  
 सौंदर्य आहे ओसंडले । व्याख्यानामधें यावेळी ॥१५०॥  
 हें कीं वर्णन चांगले । मंजुळपणे ओथंबले ।  
 नादब्रह्मा जिंकून आले । असें शोभते ये ठायी ॥१५१॥  
 आश्वर्य मराठी प्राकृत । इतुकी सुंदर बोलतां येत ।  
 उधळले जाती आकाशांत । जिच्यामुळे काव्यरंग ॥१५२॥  
 ज्ञानाचें चांदणे उज्वल । जें भावार्थांने शीतल ।  
 श्लोकार्थाचें चंद्रकमल । कसें पहा हें विकसले ॥१५३॥  
 निष्कामाच्याहि चित्तातें । व्याख्यान ऐकावें वाटते ।  
 मोहून भाषेच्या सदगुणातें । डोलू लागले श्रोते असे ॥१५४॥  
 तें ज्ञानेश्वरांनीं जाणले । मग लक्ष द्या म्हणाले ।  
 पहा पांडवा भाग्य उजल्ले । कृष्णरूपी दिवसांने ॥१५५॥  
 जो देवकीने उदरीं वाहिला । कठें यशोदेने वाढविला ।  
 परी तो उपयोगी पडला । अंतीं एका पांडवांच्या ॥१५६॥  
 म्हणून सेवा बहु करावी । विनविण्या संधी शोधावी ।  
 ऐसें प्रयास कांहीं जीवीं । पडले न त्यां भाग्यवंता ॥१५७॥  
 हें असो, पुढती कथा । श्रोते म्हणाले सांगा आतां ।  
 तें मानून निज चित्ता । म्हणती असे ज्ञानदेव ॥१५८॥  
 सलगी करून अर्जुन म्हणे । देवा हीं संतांचीं लक्षणे ।  
 जीं तुम्हीं कथिलीं प्रेमाने । माझ्या अंगीं नसतीं तीं ॥१५९॥

लक्षणांचा करितां विचार । मी अपुरा ठरेन फार ।  
 परी बोधाच्या बळावर । तुमच्या, थोर होईन मी ॥१६०॥  
 १४१ तुम्हीं जरी आणाल मनीं । तरी नांदेन ब्रह्मपणीं ।  
 तुम्हीं सांगाल त्या रीतीनीं । करीन मी अभ्यासहि ॥१६१॥  
 तुम्हीं कोणाविष्यर्थी बोलतां । तें नेमकें न कळें चित्ता ।  
 परीं मनीं वाटें हें ऐकतां । त्या स्थितीसी प्रशंसावें ॥१६२॥  
 मग प्रत्यक्ष ब्रह्मस्थिति । लाभली असे ज्याप्रति ।  
 त्याच्या आनंदाची मिति । करावी कोणत्या मापाने ॥१६३॥  
 प्रभो ती स्थिति लाभेल मला । असे करा, मानून आपुला ।  
 तयीं तो श्रीकृष्ण हांसला । आणि म्हणाला, ‘बरें करूं’ ॥१६४॥  
 पहा जंब ना समाधान । तंब सुखाची अडचण ।  
 संतोष तो लाभतां पूर्ण । सुखा न्यूनता कुठें नसे ॥१६५॥  
 होतां सर्वेश्वराचा सेवक । ब्रह्म होणें न त्या कौतुक ।  
 परी कसा अलौकिक । कृष्ण पांवला भाग्याने ॥१६६॥  
 सहस्रजन्म कृष्ण । जो इंद्रादिका न दे दर्शन ।  
 तो पहा किती आधीन । अर्जुनाच्या झाला असे ॥१६७॥  
 अर्जुनाने कांहीं मागावे । तेंहि न कृष्ण सोसवे ।  
बोलण्या उत्सुक असावे । कृष्णे प्रश्नापूर्वीहि ॥१६८॥  
 असो, मी ब्रह्म व्हावें अशी । इच्छा अर्जुनाच्या मानसीं ।  
 सांगता, ती, सर्व अंशी । विचारीं घेतली कृष्णाने ॥१६९॥  
 तेथ म्हणे, पार्था लागले । हे जे ब्रह्मत्वाचे डोहाळे ।  
 त्यावरून वैराग्य आले । गर्भात बुद्धीच्या निश्चये ॥१७०॥

एवीं दिवस न झाले पुरते । परि वैराग्याचिया वसंते ।  
मोहोर डंवरला या येथे । सोऽहं भावाच्या वृत्तीचा ॥१७१॥

म्हणून ब्रह्मप्राप्तीचे फळ । येण्या आतां न लागें वेळ ।  
हा पूर्ण विरक्त होईल । आला विश्वास देवा असा ॥१७२॥

१५१ आतां जें जें हा करील । तें तें शीघ्र यासी साधेल ।  
म्हणून न वायां जाईल । यास अभ्यास सांगता ॥१७३॥

या विचारानें श्रीहरी । अर्जुना म्हणाले, अंतरीं ।  
दक्ष होऊन ऐके तरी । श्रेष्ठ मार्ग कथितों तुला ॥१७४॥

ज्या पंथराज योगांत । प्रवृत्तीच्या वृक्षाप्रत ।  
मुळाशीं लागली दिसतात । निवृत्ति फळें कोट्यवधी ॥१७५॥

या मार्गाची थोर महती । अर्जुना तुज सांगू किती ।  
अर्जुनी ईश-पशुपति । यात्रेकरू या मार्गातिला ॥१७६॥

आलंबंहीन मार्गानीं । धाव घेतली योगीजनीं ।  
त्यांच्या अनुभवाच्या पाउलांनी । रुळून गेला मार्ग तो ॥१७७॥

आत्मबोधाच्या मार्गे सरळ । योगी सतत गेले सकळ ।  
दुर्लक्षिले मार्ग पुष्कळ । अज्ञानानें भरलेले ॥१७८॥

महर्षी याच मार्गे गेले । येथे साधकांचे सिद्ध झाले ।  
आत्मज्ञान्यांसीं प्राप्त झाले । महत्त्व याच मार्गमुळे ॥१७९॥

ओळखतां या मार्गाते । तहान भूक विसरते ।  
रात्र दिवसांचे न उरते । भान चालतां मार्गे या ॥१८०॥

चालतां पाऊल जेथ पडे । तेथ मोक्षाची खाण उघडे ।  
भ्रष्ट होतांहि सांपडे । भोगण्या येथे स्वर्गसुख ॥१८१॥

येथें पूर्वदिशेसी चालावें । तरी पश्चिमेच्या घरीं यावें ।  
येथर्चे चालणे जाणावें । पार्था निश्चलपणा हेंचि ॥१८२॥

जेथें जाण्यासी चालावें । तोच गांव आपण व्हावें ।  
असो हें किती सांगावें । सहज कळें तुजला तें ॥१८३॥

१६१ तयीं कृष्णास म्हणे अर्जुन । द्यावी ती स्थिति मिळवून ।  
उत्कंठेच्या समुद्रांतून । बुडतों, काढा त्वरेने ॥१८४॥

तयीं कृष्ण म्हणती अर्जुना । किती हा उतावीलपणा ।  
सांगत होतों, तोंच प्रश्ना । विचारिले तूं आम्हांप्रति ॥१८५॥

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।  
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥

तुझी अपेक्षा जयाने । पुरेल असें विस्ताराने ।  
सांगेन परी अनुभवाने । तें उपयोग येईल ॥१८६॥

तो अनुभव घ्यावयासी । साधके अनुष्ठानासी ।  
बसले पाहिजे, तयासी । योग्य स्थान एक हवे ॥१८७॥

जाऊन बसतां ज्या स्थानीं । चित्त रमेल समाधानीं ।  
उठावे ना वाटेल मनीं । वैराग्यासी चढेल बळ ॥१८८॥

जे संतांनीं पावन केले । जेथ संतोषा साहा मिळे ।  
धैर्य मनाचे टिकून भले । जेथ उत्साह वाढे त्याचा ॥१८९॥

अभ्यास घडे सहज जेथे । अनुभव भेटे हृदयाते ।  
अशी रमणीयता नांदते । विशेषाने जिथे सदा ॥१९०॥

जें स्थलीं येतां अर्जुना । नास्तिकाच्याहि वाढे मना ।  
कीं येथे बसून चिंतना । तपश्चर्या आचरावी ॥१९१॥

सहज जातां स्थल तें जरीं । विषयासक्तानें पाहिलें तरी ।  
त्यासहि तेथून माघारीं । फिरावेसे वाढू नये ॥१९२॥  
जें न राहणाच्यासी राहवितें । भटकणाच्यासी बैसवितें ।  
जें जागृत करीं वैराग्यातें । कौतुकानें थापटुनी ॥१९३॥  
जें स्थान पाहतांक्षणीं । येथें बसावें निवांतपणीं ।  
राज्य आपुलें टाकुनी । ऐसें म्हणे विलासीहि ॥१९४॥  
असें तें असावें सुंदर, । निर्मल, पवित्रतेचें घर ।  
ध्येय होऊन साकार । डोळ्यापुढें राही जिथें ॥१९५॥  
आणिक एक असावा गुण । की तेथें हो साधकजन ।  
तसेंच नसावें तें स्थान । लोकांच्या वर्दळींतलें ॥१९६॥  
अमृतापरी फलें मुळें । जे देतात सर्व काळें ।  
अशा वृक्षांनीं शोभलेलें । तिथें असावें दाट वन ॥१९७॥  
विपुलपणे मिळावें जल । जें वर्षाकालींहि निर्मल ।  
झरे वाहणारे सलील । सुलभ असावें त्या स्थानी ॥१९८॥  
ऊन्ह त्या स्थळीं पडलेलें । सौम्य असावें कोवळें ।  
वारे जेथ स्थिरावले । शीत वाहती मंद मंद ॥१९९॥  
बहुधा असे निःशब्द शांत । श्वापदें फार नसावीं तेथ ।  
विशेषसें ना आढळावेत । राघू किंवा भुंगे तिथें ॥२००॥  
हंस किंवा चक्रवाक । असावेत कांहीं एक ।  
वसंताचा स्तुतिपाठक । कोकिळ तो येवो कथीं ॥२०१॥  
जरी नको वरचेवर । तरी कथीं कथीं सुंदर ।  
आले गेले जरी मोर । आमुची ना नसे तया ॥२०२॥

ऐसें अवश्य शोधून । काढावें रमणीय स्थान ।  
असावी निवासाकारण । तेथ गुहा वा शिवालय ॥२०३॥  
जें रुचेल या दोहींत । मानवेल जें मनांत ।  
बहुत करुनी एकांत । जेथें मिळावा अनुष्ठाना ॥२०४॥  
हें सर्व नीट शोधावें । मन रमतें कां बघावें ।  
आणि रमेल तरी लावावें । आसन तेथें ऐशापरी ॥२०५॥  
न मोडलेले दर्भ खालीं । मृगाजिन त्यावरी घाली ।  
नंतरी पाहिजे ठेविली । घडी धुतल्या वस्त्राची ॥२०६॥  
दर्भ व्यवस्थित घालावे । ते कोमल सारखे असावे ।  
एकमेकांसी ठेवावे । घटृपणानें जोडुनी ॥२०७॥  
आसन उंच होईल । तरी शरीर डोलेल ।  
भूमिदोष बाधतील । तें पातळ ठेविल्यानें ॥२०८॥  
असो, घातिलेल्या आसनांत । दोष कांहीं नसावेत ।  
सारखें समस्थितींत । राहील ऐसें असावें तें ॥२०९॥

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।  
उपविश्यासने युज्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२ ॥

मग त्या आसनीं बसून । एकाग्र करावें मन ।  
आणि सदगुरुचें चरण । आदरांनी आठवावें ॥२१०॥  
त्या आदराच्या स्मरणांनी । सात्विकता वाढे देहीं, मनीं ।  
आणि जातसे विरघळोनी । अहंतेचा कठिणपणा ॥२११॥  
विषयांच्या पडे विसर । इंद्रियें न धांवर्तीं बाहेर ।  
मन मोडून होतें स्थिर । हृदयामाजीं तयाच्या ॥२१२॥

ऐसी एकाग्रता सहजपणे । मिळेतों थांबावें साधकाने ।  
मग त्या ऐक्याच्या बोधाने । आसनावरी स्थिर व्हावें ॥२१३॥

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।  
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥१३॥

तेव्हां देह देहातें सांवरी । प्राण प्राणां धारण करी ।  
असा पुढे वरचेवरी । अनुभव येऊ लागतो ॥२१४॥  
१११ प्रवृत्ति अंतर्मुख होते । समाधी ती निकट येते ।  
ऐसें बसतां आसनातें । अभ्यास ये संपावया ॥२१५॥  
ज्या मुद्रेच्या थोरवीने । हे साधे, ती एक मने ।  
आपुल्या मांड्या पोटरीने । घटू दाबून ठेवाव्या ॥२१६॥  
एका पायाचा तळवा । वाकडा दुज्यावरी ठेवावा ।  
आधार-चक्रासी लावावा । घटूपणे तो गुदस्थानीं ॥२१७॥  
उजवी टांच खालीं घेऊनी । शिवणीस ठेवावी दाबुनी ।  
पाऊल डावें सहजपणीं । वरती लावून ठेवावें ॥२१८॥  
खालीं गुद वरी शिश्र । मध्ये चार बोटांचे स्थान ।  
त्यांतील द्यावें सोडून । दीड अंगुल दोन्हीकडे ॥२१९॥  
मग मध्ये जें एक बोट । तेथें टांच रोवणे नीट ।  
आणि वरी बसून ताठ । शरीर धरावें पेलुनी ॥२२०॥  
उचललेले न कळावें । ऐसें शरीर उचलावें ।  
नीट तोलून धरावें । माकडहाड, तसे घोटे ॥२२१॥  
ऐसें सर्व शरीर । तोलले जाई टांचेवर ।  
जणू तो टांचेचा आधार । स्वयंभू आहे देहाचा ॥२२२॥

अर्जुना हें असें जाण । मूळबंधाचें लक्षण ।  
वज्ञासन म्हणून । गौण नाम याचें असें ॥२२३॥  
असे चक्र जे आधार । मूळबंधाची तयावर ।  
मुद्रा पद्म अधोद्वार । अपानाचें बंद होतें ॥२२४॥  
मग खुंटतां अधोगमन । आंत संकोचे अपान ।  
त्या संकोचें करून । ऊर्ध्वर्गति होतसे तो ॥२२५॥  
२०१ हातांचें संपुट करोनि । तें ठेवावें वामचरणीं ।  
त्यामुळे थोडके उचलुनी । दोन्ही खांदे दिसती वर ॥२२६॥  
पाठ, ताठ खांदे उचलले । त्यांत मस्तक दिसें रोविलेले ।  
डोळ्याच्या पापणीचीं दळे । मिटूं पाहतीं दरें जशीं ॥२२७॥  
वरच्या पापण्या उतरती । खालच्या खालीं राहती ।  
तेणे अर्धोन्मीलित स्थिति । प्राप्त होते लोचनांना ॥२२८॥  
दृष्टि अंतर्मुख राही । कधीं कौतुके बाहेर येई ।  
तरी नासाग्राच्या ठारीं । निवास होई दृष्टीचा ॥२२९॥  
फार करून आंतल्या आंत । दृष्टी राहे सदोदित ।  
मिटल्या पापणीने ना जात । वरच्या, नाकापलीकडे ॥२३०॥  
आतां दिशांना अवलोकावें । वा रूपांना न्याहाळावें ।  
ऐशी इच्छा ना संभवें । अर्जुना, त्या दृष्टीठारीं ॥२३१॥  
मग आखडावें मानेप्रत । हनुवटी रोवावी खळग्यांत ।  
छातीच्या वरच्या भागांत । घटूपणे ती ठेवावी ॥२३२॥  
तेणे कंठांतील अस्थिमय । घंटिका लोपून जाय ।  
-यामुळे जो बंध होय । जालंधर म्हणती तया ॥२३३॥

नाभी थोडी उंचावते । पोट सपाट होऊन जातें ।  
आणि अंतर्री विकसतें । हृदयाचें कमल पहा ॥२३४॥  
शिश्राजवळीं स्वाधिष्ठान । नाभींखालर्तीं तेथून ।  
बंध पडतसे जो जाण । वोदियाणा म्हणती तया ॥२३५॥

प्रशान्तात्मा विगतभीब्रह्मचारिन्नते स्थितः ।  
मनः संयम्य मच्छित्तो युक्त आसीत मत्परः ॥१४॥

२११ ऐसा बाह्य शरीरांत । अभ्यासाचा लाभ होत ।  
तर्यां आश्रय नाहींसा होत । आंत, मनाच्या धर्माचा ॥२३६॥  
कल्पना होते नाहींशी । वृत्ति न धांवे विषयासी ।  
शरीर आणि मनासी । सहज लाभते विश्रांति ॥२३७॥  
भूक ती काय जाहली । झोप कोणीकडे गेली ।  
याची स्मृति न राहिली । वेग त्यांचे सरल्यामुळे ॥२३८॥  
मूळ-बंधामुळे कोंडून । माघारी फिरतो अपान ।  
तो वरी आखडला जाऊन । फुगोटी धरून लागतो ॥२३९॥  
वाट नसल्यानें खवळतो । ठायींच गुरुगुरुं लागतो ।  
आणि मणीपूर-चक्रा देतो । धक्के तेधवां अपान तो ॥२४०॥  
मग तो उन्मत्त अपान । करी देहाचें शोधन ।  
काढून टाकी कुचकी घाण । बाळपणापासूनची ॥२४१॥  
संकोचून ना राही स्थिर । करी कोठ्यामधें संचार ।  
कफपित्ताचें मुळीं थर । उरो न देई तेथें तो ॥२४२॥  
सप्तधातूंचे समुद्र ते । अपान त्या करी पालथे ।  
मेदाचिया पर्वतांते । फोडून काढी तेधवां तो ॥२४३॥

: १९० :

सर्व अस्थींच्या आंत । मजा असते राहत ।  
अपान तिला शिसून तेथ । ओढून काढी बाहेरी ॥२४४॥  
सर्व नाड्या मोकळ्या करी । शैथिल्य आणी गात्रांतरी ।  
साधका भय दाखवी भारी । परी त्याने भिऊ नये ॥२४५॥  
व्याधी करून उत्पन्न । लगेच टाकी नाशून ।  
पृथ्वी जल कालवून । एक करी देहांतले ॥२४६॥  
२२१ अपानाचें कार्य ऐसें । एकीकडे चालत असें ।  
तंव दुसरीकडे घडतसें । वेगांले कांही धनंजया ॥२४७॥  
वज्रासनीं राहतां । जी वाढलीसे उष्णता ।  
तिनें केलीसे जागृता । कुंडलिनी नामें शक्ति ॥२४८॥  
रंगें न्हाऊन केशाचें । पिलूं जसें का नागाचें ।  
वेढे घालून शरीराचें । स्वस्थ झोपलें असावें ॥२४९॥  
तशी दिसे ती कुंडलिनी । नेमकी साडेतीन वळणी ।  
निजमुख खालीं घालुनी । नागीण जणूं झोपलेली ॥२५०॥  
कडी निर्मावी विजेची । घडी वा अग्निज्वालांची ।  
वा घडण करावी वळ्याची । जेवीं शुद्ध सुवर्णांनें ॥२५१॥  
तशी तेजस्वी कुंडलिनी । आपुला देह संकोचुनी ।  
दाटली होती ती वज्रासनीं । डिंवचून केली सावध ॥२५२॥  
तेव्हां जणूं तारा तुटला । कीं स्थानभ्रष्ट सूर्य झाला ।  
वा जणूं अंकुर फुटला । प्रकाशाच्या बीजासी ॥२५३॥  
तैशी कुंडलिनी त्यावेळे । सोडीत वेढे आपुले ।  
अंगा आळोखे देत लीले । कंदावरी उभी राही ॥२५४॥

: १९१ :

फार दिवसांची भुकेली । आणि बळे जागी केली ।  
म्हणून ती रागावलेली । निजमुखा पसरी वरी ॥२५५॥  
मग हृदयाच्या खालतीं । जे वायू भरले असती ।  
ही तया सगळ्यांप्रति । गिळून टाकी पूर्णपणे ॥२५६॥  
ज्वाला तिच्या मुखांतल्या । खालीं वरती पसरल्या ।  
आणि त्या घेऊ लागल्या । घांस मांसाचे पुनः पुनः ॥२५७॥  
२३१ जो जो भाग मांसयुक्त । ही तयाचे घांस घेत ।  
हृदयासही ना सोडीत । घांस न घेतां एक दोन ॥२५८॥  
मग तळपाय तळहात । येथलेहि मांस खात ।  
ऊर्ध्वांग फोडून झाडा घेत । अंगाअंगांच्या सांध्यांचा ॥२५९॥  
आपुला न सोडिता आधार । नखांतलेहि काढी सार ।  
त्वचा स्वच्छ धुवोनि पार । भिडवी नेऊन हाडासी ॥२६०॥  
हाडांच्या नळ्या आणि शिरा । वोरपिते हा भाग सारा ।  
त्वचेमधल्या केसांकुरा । मुळासकट जालिते ती ॥२६१॥  
मग सप्तधातूना पिऊन । भागवी ती आपुली तहान ।  
शरीरांत ठेविते करून । खडखडीत उन्हाळा ती ॥२६२॥  
नाकांतुनी अंगुळे बारा । जो श्वासाचा वाहे वारा ।  
त्यासी पकडुनी माघारा । आणून आंत घाली ती ॥२६३॥  
वर ओढला जाई अपान । खालीं खेंचला जातो प्राण ।  
चक्रांचे पदर उरती जाण । त्या दोघांच्या आलिंगनीं ॥२६४॥  
प्राणापानाचें मीलन । कधींच झाले असतें पूर्ण ।  
परी कुंडलिनीने क्षेभून । दूर ठेविले तयांना ॥२६५॥

पार्थिव धातू देहांतले । कांहीं न उरवी तयांतले ।  
जलप्रधान धातू सगळे । स्वच्छ करी पुसोनिया ॥२६६॥  
ऐशी दोन्हीं भूतें खाई । मग संपूर्ण तृप्त होई ।  
आणि सौम्य होऊन राही । सुषुम्नेपाशीं येऊनी ॥२६७॥  
२४१ तेथ तृप्तीच्या समाधानें । तिच्या गरल पडें मुखानें ।  
अमृतासम त्याच्या प्राशनें । रक्षण होतें प्राणाचें ॥२६८॥  
कुंडलिनीच्या मुखांतून । हा जो रस होई निर्माण ।  
तो असून अग्रीसमान । अंतर्बाह्य देह निववी ॥२६९॥  
मग पूर्वीं जीं गात्रे सकल । झालेलीं होतीं शिथिल ।  
त्यांना आतां पुन्हां बळ । येऊ लागतें अमृतें या ॥२७०॥  
नाड्यांचें वाहणे संपते । वायूची नवविधता जाते ।  
त्या योगाने धर्म कोणते । राहती ना शरीराचें ॥२७१॥  
झडा पिंगळा एक होती । तिन्ही नाड्यांच्या गांठी सुट्टी ।  
आणि चक्रे फुटून जातीं । सहाहीं तेव्हां देहांतलीं ॥२७२॥  
नाकपुडींत डावी उजवी । जी वायूची गति बरवी ।  
त्यांना क्रमानें चंद्रविं । ऐसें मानिले योगशास्त्रीं ॥२७३॥  
आतां ती चंद्रसूर्य गति । येत ना प्रत्ययाप्रति ।  
जरी नाकाशीं धरून वाती । यत्न केला जाणण्याचा ॥२७४॥  
बुद्धीची जाणीव थांबते । नाकांत वसती सुवास ते ।  
प्रविष्ट होती सुषुम्नेते । कुंडलिनी शक्तिसर्वे ॥२७५॥  
तेव्हां वरती असलेले । चंद्रामृताचें तें तळे ।  
कलंडू लागून त्यांतले । अमृत पडें शक्तिमुखीं ॥२७६॥

रस तो कुंडलिनींतुनी । संचार करि सर्वांगांनी ।  
मग जेथल्या तेथ मुरोनि । जातसे कीं प्राणवायू ॥२७७॥  
तापलेल्या मुशींतलें । मेण निघून जाई सगळें ।  
मग तेथ कोंडून राहिलें । ओतलेले रस जेवीं ॥२७८॥  
तैसें देहाच्या आकारांत । अवतरलें तें अमृत ।  
बरून पांघराया घेत । परी त्वचेचें वस्त्र जणू ॥२७९॥  
२५१ जेवी ढगांच्या पडद्यांनी । सूर्य राहतो झांकूनि ।  
ते ढग जाता विरोनि । तेज न येतें आवराया ॥२८०॥  
तैसा वरिवरी कोरडा । असे त्वचेचा पोपडा ।  
तो, निघून जातो कोंडा । तैसा जाई निघोनि ॥२८१॥  
मग स्फटिक मूर्तिमंत । वा रत्न झालें अंकुरित ।  
तैसी अवयवाची शोभत । कांती तेथें योग्याच्या ॥२८२॥  
घेऊन संध्याकाळचे रंग । जणू त्याचें निर्मिलें अंग ।  
वा तो योगी शोभतो लिंग । विशुद्ध प्रत्यग् आत्म्याचें ॥२८३॥  
वा तयाचें शरीर । म्हणजें भरलें केशर ।  
सिद्ध पारद साकार । किंवा शांति मूर्तिमंत ॥२८४॥  
आनंदाच्या चित्रांतला । रंग जणू साकार झाला ।  
घाट ये ब्रह्मसुखाला । वा संतोष-रोप वाढें ॥२८५॥  
सोनचांफ्याची कळी सुंदर । वा अमृताचा पुतळा थोर ।  
वा त्याच्या रूपें आला बहर । कोमलतेच्या मळ्यासी ॥२८६॥  
शरदक्रतूचा चंद्र पूर्ण । तसें तें दिसें शोभून ।  
वा तेज आकार धरून । बैसलें येथें आसनी ॥२८७॥

ऐसें योग्याचें शरीर होत । कुंडलिनी पीता चंद्रामृत ।  
मग यमहि होतो भयभीत । पाहून आकृति देहाची ॥२८८॥  
मग वृद्धपणा संपतो । तरुणपणा तोहि नुरतो ।  
पुन्हां देहीं प्रगटतो । पूर्वीचा तो बालभाव ॥२८९॥  
२६१ वय दिसतें बालकापरी । थोर सामर्थ्य देहीं तरी ।  
धैर्य त्याच्या जें अंतरी । उपमा त्यासी न देतां ये ॥२९०॥  
सोन्याच्या वृक्षास पालवी । फुटून रत्नाची कळी यावी ।  
तैसीं त्यासीं नखें नवीं । येतीं सुंदर चांगली ॥२९१॥  
दांतहि दुसरे येतात । परी बारीक आकारांत ।  
जणू दुहेरी पंगत । हिन्यांची बसली ओळीनें ॥२९२॥  
माणिकांचे कण सूक्ष्म । असावें जसे मनोरम ।  
तैसें अंकुरती रोम । त्याच्या सर्व अंगावरी ॥२९३॥  
तळपाय नि तळहात । तांबडीं कमळें शोभतात ।  
दिसे तयाच्या लोचनांत । निर्मळता ती किती सांगू ॥२९४॥  
पूर्णपणे वाढतां मोतीं । शिंपीमधें ना मावती ।  
मग जैशीं विलग होतीं । पुटें दोन्हीं शिंपल्याचीं ॥२९५॥  
तैसीं पापण्यांच्या कवेत । दृष्टी न मावता बाहेर येत ।  
पूर्वीचीच असुनि होत । आता आकाशा व्यापिणारी ॥२९६॥  
शरीर सुवर्णाचें होत । परी वायूचें लाघव त्यांत ।  
कारण अंश नुरती तेथ । जलाचे वा पृथकीचे ॥२९७॥  
मग समुद्रा पैल पाही । स्वर्गांचा शब्द ऐकूं येई ।  
मनोगत जें मुंगीचेहि । तें येतें त्या ओळखाया ॥२९८॥

बसे वायूच्या घोड्यावरी । अधर चाले जलावरी ।  
 योग्यासी ऐशाप्रकारीं । अनेक सिद्धि लाभताती ॥२९९॥

२७१ असो, मग ती कुंडलिनी । प्राणाचा हात धरूनी ।  
 सुषुम्नेच्या दादच्यांनी । ज्याला पायन्या नभाच्या ॥३००॥

त्याच्यावरून चढोनि । येतसे हृदयस्थानीं ।  
 जगज्जननी कुंडलिनी । लक्ष्मी चैतन्य सप्राटाची ॥३०१॥

विश्वबीजाचा जो अंकुर । ही पाखर घाली त्यावर ।  
 परब्रह्म जें निराकार । त्याची पिंडी होते जी ॥३०२॥

परमात्मा जो कां शिव । त्याची संबली ही नव ।  
 प्राणाचा जेथें उद्धव । ती ही तयाची जन्मभूमि ॥३०३॥

असो अशी ही कुंडलिनी । आली हृदयाचे ठिकाणी ।  
 तेव्हां अनाहताच्या भाषणीं । नाद घुमवूळ लागते ती ॥३०४॥

कुंडलिनीसह ते ठारीं । बुद्धीचें तें चैतन्य येई ।  
 त्यानें ऐकिला तो कांहीं । नाद तेथें मृदुतेने ॥३०५॥

सतत घोषाच्या रंगानें । केली नादांचीं चित्रणे ।  
 उँकाराच्या आकृतीनें । रेखिलेलीं असतीं जीं ॥३०६॥

याची जरी कल्पना येई । तरी जाणावी स्थिति ही ।  
 परी कल्पिणारें जें होई । तें मन कोटून आणावे ॥३०७॥

असो, म्हणून त्याठारीं । काय वाजें तें कळत नाही ।  
मग त्या नादाचें रूप कायी । सांगता येईल शब्दानें ॥३०८॥

असो, एक सांगणे विसरले । कीं जंव न वायू लीन झाले ।  
 तोंवरी आकाशामधें भले । नाद घुमत राहताती ॥३०९॥

अनाहतीचा मेघ नाद । जंव आकाशीं गर्जे मंद ।  
 तेव्हां ब्रह्मस्थानाचीं बंद । दरें सहज उघडतीं ॥३१०॥

कमळगर्भाच्या समान । मूर्धिं आकाश जें अन्य ।  
 पार्था ज्याठारीं चैतन्य । अतृप्तपणे राहतसें ॥३११॥

२८१ तयीं हृदयाच्या परिसरीं । कुंडलिनी परमेश्वरी ।  
 ती निजतेजाची शिदोरी । अर्पी अतृप्त चैतन्या ॥३१२॥

बुद्धीचें तोंडीं लावणे । दिलें नैवेद्यासह हातानें ।  
 द्वैत न दिसेल पूर्णपणे । तसें केलें तें ठारीं ॥३१३॥

ऐसें निजतेज समर्पून । होऊन राही केवळ प्राण ।  
 तेव्हां कुंडलिनी दिसून । कैशी येतें सांगतों तें ॥३१४॥

वायूच्या बाहुलीवर । घातिला होता पीतांबर ।  
 तो फेडून टाकितां दूर । दिसे जैशी बाहुली ती ॥३१५॥

वा झुळूक लागून वाच्याची । ज्योत निमाली दिव्याची ।  
 वा चमक विद्युल्लतेची । हरवली आकाशामधें ॥३१६॥

तैसें हृदयकमलापर्यंत । जी सोन्याची सरी शोभत ।  
 किंवा आलीसे वहात । प्रकाशाची निर्दरिणी ॥३१७॥

मग ती हृदयभूच्या पोकळींत । जिरोनिया लीन होत ।  
 तसें मावळून रूप जात । शक्तीमार्जीं शक्तीचें ॥३१८॥

तेव्हां शक्तीच म्हणती जरी । प्राण जाणावा तो तरी ।  
 आतां न भेद त्यांभीतरीं । नाद, बिंदु, कला, ज्योति ॥३१९॥

आतां मन न मारावें लागतें । पवन नको आधारातें ।  
 ध्यानाच्याहि आदरातें । आतां न लागतें करावें ॥३२०॥

एक कल्पना करावी । अथवा दुसरी सोडावी ।  
 ऐशी तेथें ना उरावी । आतां कांहीं भानगड ॥३२१॥

धारण करिती देहातें । अशीं पांच महाभूतें ।  
 पूर्णपणे त्या स्थितीतें । आटून जाती विलयाला ॥३२२॥

पिंड म्हणजे शरीर । त्याने अभ्यास बळावर ।  
 जिंकून शरीरा जावें पार । म्हणजे ग्रासावें पिंडासी ॥३२३॥

वा पिंड म्हणजे चैतन्य । कुंडलिनी ही पिंड जाण ।  
 त्याचें होतां मीलन । पिंडे ग्रास पिंडाचा ॥३२४॥

२९१ असा पिंडे पिंडाचा ग्रास । हें नाथपंथीचें वर्म विशेष ।  
 तें दाखवी इथें जगदीश । महाविष्णु श्रीकृष्ण ॥३२५॥

तीं गूढार्थाचीं गांठोडीं । सोङून बख्चे केलीं उघडीं ।  
 त्यांच्या यथार्थतेची घडी । उलगडली श्रोत्यांपुढे ॥३२६॥

कारण हे श्रोतेजन । आहे गिन्हाइक सज्जन ।  
 ते या माला देतील मान । ऐसे म्हणती ज्ञानदेव ॥३२७॥

कृष्ण म्हणे अर्जुनातें । एक शक्तीचें तेज लोपतें ।  
 तेव्हां योग्याच्या शरीरातें । स्थूलपणा न राही मुळीं ॥३२८॥

म्हणून तें सूक्ष्म होतें । तें लोकांच्या नेत्रां न दिसतें ।  
 शरीर सावयव राहतें । परी अमूर्त वायूरूप ॥३२९॥

केलीचा सोलून गाभा । साली काढून केला उभा ।  
 किंवा अवयव फुटले नभा । तैसा दिसे योगी तो ॥३३०॥

असे जयीं होतें शरीर । तेव्हां त्या म्हणती खेचर ।  
 या स्थितीचा चमत्कार । सामान्य जना फार वाटे ॥३३१॥

असो योगाभ्यास वाढवीत । साधक पुढे निघोनि जात ।  
 मागें उमटलेल्या पावलांत । राहताती अष्टसिद्धि ॥३३२॥

या सिद्धीसी न काम आपुले । अर्जुना एक पुढे भले ।  
 तीन भूतांचे असे झाले । लोप देहाच्या देहात ॥३३३॥

जल पृथ्वीसी विरघलवी । जलाप्रती अग्नि जिरवी ।  
 आणि वायु अग्नीस लोपवी । हृदयामाजि योगामध्ये ॥३३४॥

नंतर स्वयें एकटा उरे । परी देहाच्या आकरे ।  
 मग तो तेथून पुढे विरे । मूर्ध्नि आकाशीं जाऊनी ॥३३५॥

३०१ तयीं कुंडलिनी हें नांव जातें । मारुत नांव प्राप्त होतें ।  
 परी शक्तीपण तें उरतें । लीन न होतें शिवांत जों ॥३३६॥

मग जालंधर बंध सोडी । आणि जी कां सुषुम्ना नाडी ।  
 तिचें मुख भेदून तांतडी । मूर्ध्नि आकाशीं पोंचते ॥३३७॥

मग उँकाराच्या पाठीवर । पाय देऊन सत्वर ।  
 सारूनिया मागें दूर । पश्यंतीच्या पायरीसी ॥३३८॥

पुढे अर्धमात्रा उँकाराची । मूर्ध्नि आकाशीं मिळे साची ।  
 जशी भरती नद्यांची । सागरीं होते एकरूप ॥३३९॥

युज्जन्मेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।  
 शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥१५॥

मग ब्रह्मरंथीं स्थिरावोनि । सोहंभावाच्या भुजा पसरुनी ।  
 मारुतरूप ती कुंडलिनी । परमात्म्यासी मिठी घाली ॥३४०॥

तयीं महाभूतांचा अजुनी । पडदा होता तो सरुनी ।  
 त्या दोघांच्या आलिंगनीं पूर्णपणे ऐक्य झाले ॥३४१॥

मग त्या सपरस ऐक्याठार्यी । मूर्धनि आकाशासह सर्वहि ।  
 आटोनिया विलीन होई । पूर्ण प्रगटे अद्वैत ॥३४२॥  
 समुद्र मेघामधें जातो । नदीस्फृपे परत येतो ।  
 नदी मिळतां पुन्हां होतो । लीन आपण आपणांत ॥३४३॥  
 तेवीं कुंडलिनीच्या निमित्ते । शक्ति शिवामधें मिळते ।  
 मग शक्तिपण संपत्ते । केवळ उरते एकत्व ॥३४४॥  
 आतां तेथें द्वैत होते । कीं स्वतःसिद्ध एकत्व ते ।  
 ऐशी चर्चा करावयाते । संधी कांहीं उरेचि ना ॥३४५॥  
 आकाश विरते आकाशीं । स्थिति असे जी कांहीं ऐशी ।  
 ती लाभतसे तयासी । अनुभवे जो तीच होतो ॥३४६॥  
 ३४६ या स्थितीची वस्तुस्थिति । ये न शब्दाचिया हातीं ।  
 मग चर्चा करोनि ती । कैशी द्यावी समजावुनी ॥३४७॥  
 मी सांगते हा अभिमान । वैखरी जी धरी जाण ।  
 ती या स्थितीपासून । दूर राहे कितीतरी ॥३४८॥  
 भिवई मार्गे आज्ञाचक्र । तेथ विस्तृन जाई मकार ।  
 पुढे आकाशीं येणे दुर्धर । वाटे एकठ्या प्राणासही ॥३४९॥  
 मूर्धनि आकाशीं वायू प्राण । सर्वेच होतो विलीन ।  
 तंव शब्दाचाहि मावळून । दिवस जाई तें ठार्यी ॥३५०॥  
 पुढे परब्रह्म डोहाठार्यी । थांग न लागे नभाचाहि ।  
 तेथें शब्दाचा या कांहीं । टिकाव कधीं लागेल कां ? ॥३५१॥  
 म्हणून सांपडे अक्षरांत । वा कानासी ऐकूं येत ।  
 ऐशी स्थिति ही ना खचित । सत्य आहे त्रिवार हें ॥३५२॥

भाग्य जेव्हां उजाडेल । तेव्हां हे अनुभवा येईल ।  
 मग राहावें केवळ । तेंच आपण होऊनी ॥३५३॥  
 ऐसी तल्लीनता येते । तेथ जाणीवहि ना उरते ।  
 किती वेळां हेंच येथें । व्यर्थ सांगावें पुन्हां पुन्हां ॥३५४॥  
 येथून शब्द मार्गे फिरति । संकल्प ते मरून जाती ।  
 जेथ न शिरायाची शक्ति । विचाराच्या वाच्यासही ॥३५५॥  
 जें यौवन तूर्या स्थितीचें । सौंदर्य उन्मनी दशेचें ।  
 पार सर्व मापनाचें । अनादि जें परमतत्त्व ॥३५६॥  
 ३५६ जें आकाशाचा शेवट । जें मोक्षाचें अद्वैतपीठ ।  
 जेथ उरलें होऊन नष्ट । आदि अंत हे दोन्हीही ॥३५७॥  
 जें या विश्वाचें असें मूळ । जें योगवृक्षा लागलें फल ।  
 परमानंदाची केवळ । जीवनकला जें आहे ॥३५८॥  
 जें महाभूतांचे बीज । जें महातेजाचें तेज ।  
 तेंच आहे स्वरूप निज । अर्जुना माझें प्रत्यक्ष ॥३५९॥  
 आदितत्वाची शोभा सगळी । या चतुर्भुज रूपे प्रगटली ।  
 जेव्हां नास्तिकानें पीडा दिली । माङ्गिया भक्तजनासी ॥३६०॥  
 ज्यांचे धैर्य आणि विश्वास । टिकती पोंचे तों फळास ।  
 लाभते तयाची पुरुषास । शब्दातीत ही सुखस्थिति ॥३६१॥  
 अष्टांगयोगाचें साधन । हें जें आम्हीं केलें कथन ।  
 तयालाच ज्यांनी संपूर्ण । मानिलें आपुलें शरीर ॥३६२॥  
 मग या योगाभ्यासानें । शुद्ध इाल्या पूर्णपणे ।  
 ते आमुच्याच प्रमाणे । मूर्त होती परब्रह्म ॥३६३॥

देहाकृतीची जी मूस । तेथे ओतला ब्रह्मरस ।  
 आणि घडवियले तयास । असे दिसती योगी ते ॥३६४॥

अंतःकरणी हा अनुभव । प्रकाशता अभिनव ।  
 अर्जुना हें विश्व सर्व । मावळुनी जाईल कीं ॥३६५॥

तयावेळी अर्जुन म्हणे । देवा खरें तुमचें म्हणणें ।  
 ब्रह्मप्राप्तीच्या उपायानें । ब्रह्मप्राप्ति घडेलचि ॥३६६॥

जो करून दृढनिश्चय । अभ्यासितो हा उपाय ।  
 तो निश्चयें ब्रह्म होय । वर्णनानें कळलें हें ॥३६७॥

३३१ केवळ ऐकतां वर्णन । चित्तामधें उपजें ज्ञान ।  
 मग तो होईल तल्लीन । अनुभवें हें कां सांगावें ? ॥३६८॥

म्हणून तुझ्या वर्णनाठायीं । अन्यथा तें कांहीं नाहीं ।  
 परी कृष्णा चित्त देई । थोडें माझ्या बोलाकडे ॥३६९॥

तूं जो योगमार्ग कथिला । तो माझ्या मनासी पटला ।  
 परी उलगडा न जाहला । योग्यता हवी काय तिथें ॥३७०॥

जेवढी माझ्या अंगांत । योग्यता आहे आज सत्य ।  
 ती जरी पुरेशी होत । तरी अभ्यासीन मार्ग हा ॥३७१॥

अथवा तुम्हीं हें कथिलेले । मला साधणे शक्य नसलें ।  
 तरी मम शक्तीनुसार भलें । दुसरें सांगा मज कांही ॥३७२॥

ऐसें माझिया मनांत । आलें तें मी विचारीत ।  
 तुम्हीं आहा कृपावंत । भाव त्यांतील जाणावा ॥३७३॥

तुम्हीं कथिलें योगसाधन । तरी त्याचें अनुष्ठान ।  
 केवळ आवडलें म्हणून । कोणासही साधेल कां ? ॥३७४॥

अथवा योग्यतेवांचून । तेथें प्रगती होत न ।  
 हें ऐकतां म्हणे कृष्ण । वा, हें काय विचारिसी ॥३७५॥

अरे काम साधारण । सिद्धी न जाई योग्यतेविण ।  
 मग येथेचा काय प्रश्न । श्रेष्ठ अत्यंत गोष्ट ही ॥३७६॥

परी योग्यता म्हणती जीतें । ती तो सिद्धीवरून ठरते ।  
 कारण योग्य व्यक्ति ज्यातें । हात घाली तें कार्य साधें ॥३७७॥

३४१ अर्जुना महत्त्वाचें कांहीं । सहजपणे लाभत नाहीं ।  
 आणि खाण ना कोठेही । योग्यतेच्या पुरुषाची ॥३७८॥

परी जो थोडा विरक्त । देहर्ध्म ज्याचे नियमित ।  
 तो समजावा तूं येथ । योग्य आहे अधिकारी ॥३७९॥

आणि ऐशी ही योग्यता । विवेकें तुज ये जोडितां ।  
 म्हणून योगाचे विशेष आतां । अवघड कांहीं मानी ना ॥३८०॥

नात्यश्रतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्रतः ।  
 न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥१६॥

मग म्हणती अर्जुनासी । सुलभ व्यवस्था ही ऐशी ।  
 असूनहि उच्छृंखलासी । येथ योग्यता लाभे ना ॥३८१॥

जो जिव्हेच्या अंकित । झोप न जया आवरत ।  
 त्यास या योगमार्गात । अधिकारी म्हणतां न ये ॥३८२॥

वा जो दुराग्रह धरून । आहार टाकी तोडून ।  
 मारितो भूक नि तहान । तोही न येथें अधिकारी ॥३८३॥

नांव न काढी झांपेचें । असा हटू ज्याच्या नाचे ।  
 शरीरही न राही त्याचें । मग योगाची काय कथा ॥३८४॥

म्हणोनि योगा विरोधक । नको अत्यंत विषयसुख ।  
वा हङ्गानें दुसरे टोक । गांठून पूर्ण त्यजावें ना ॥३८५॥

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।  
युक्तास्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥१७॥

आहार करावा सेवन । योग्यरीतीने मोजून ।  
इतरहि कर्मी वर्तन । तसेंच नेमस्त असावें ॥३८६॥  
अल्प असावें भाषण । चालावें नियम धरून ।  
झोंपेलाही द्यावा मान । योग्यवेळीं योग्यपणे ॥३८७॥

३५१ जरी लागलें जागावें । तरी प्रमाण तया असावें ।  
येणे देहा लाभेल बरवें । आरोग्य धातूंच्या साम्याने ॥३८८॥  
ऐसे इंद्रियां युक्तीने । विषयांचा खाऊं देणे ।  
तेणे मन समाधाने । संतोषासी वाढवी ॥३८९॥  
असें बाहेर नियंत्रण । पडतां, आंत सुखावें मन ।  
तेथें घडे योगसाधन । सहज अभ्यासावांचुनी ॥३९०॥  
जैसे कृपा करितां भाग्याने । उद्योगाच्या निमित्ताने ।  
चालत यावें ऐश्वर्याने । आपुल्या घरीं आपोआप ॥३९१॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।  
निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥१८॥

ऐसे वागणारा नियमाने । योग अभ्यासी लीलेने ।  
तरी फळते अनुभवाने । तयालागीं आत्मसिद्धी ॥३९२॥  
म्हणोनि नियमाची ही युक्ति । लाभे जया सभाग्याप्रति ।  
तो होतसे चक्रवर्ती । कैवल्याच्या राज्याचा ॥३९३॥

योगा मिळे युक्ती उत्तम । तरी होतो प्रयागसंगम ।  
तेथ मन पावें विश्राम । क्षेत्रसंन्यासी होऊनी ॥३९४॥

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।  
योगिनो यत्त्वित्तस्य युज्जतो योगमात्मनः ॥१९॥

निवातस्थर्लींचा दीप तो । स्थिरपणाने प्रकाशतो ।  
या लक्षणानें शोभतो । अर्जुना तो योग-युक्त ॥३९५॥  
आतां तुझें मनोगत । जाणून कांहीं बोलतों येथ ।  
तरी नीट देऊन चित्त । तें सारें तूं ऐकावें ॥३९६॥  
तूं योग सिद्धि व्हावी म्हणसी । परी दक्ष नससी अभ्यासी ।  
काय भीति वाटे तुशीं । योगांतल्या कठिणतेची ॥३९७॥

३६१ यांत कष्ट असती भारी । ऐसा ग्रह ना मनीं धरी ।  
इंद्रियें हीं दुष्ट सारीं । उगाच भीति दाखवितीं ॥३९८॥  
जें स्थिर करी आयुष्यास । वाचवी संपल्या जीवनास ।  
जीभ तया औषधास । शत्रु मानी आपुला ॥३९९॥  
तैसें जें जें हितकर । इंद्रियांचे त्यासीं वैर ।  
एरवीं नाहीं खरगेखर । सोपें योगसारिखें ॥४००॥  
म्हणून वज्रासनापासून । आम्ही अभ्यास केला कथन ।  
त्यायोगें इंद्रियदमन । साधेल तरी साधतें ॥४०१॥

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।  
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥२०॥

एरवीं जरीं योगामुळे । इंद्रियांचे दमन झाले ।  
तरी चित्त उतावळे । होतें आत्म्याच्या भेटीसी ॥४०२॥

अंतर्मुख होता मन । पाही आपणासी आपण ।  
आणि ओळखी कीं तत्क्षण । तत्व जें म्हणती तेंच मी ॥४०३॥

सुखमात्यन्तिकं यजद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।  
वेति यत्र न चैवायं स्थितश्वलति तत्त्वतः ॥२१॥

ओळख पटां ही अंतर्री । बसे सुखाच्या राज्यावरी ।  
समरसून आत्म्याभीतरी । विरे चित्ताचा चित्तपणा ॥४०४॥

दुसरें नाहीं जयाहून । ज्याचें इंद्रिया न होतें ज्ञान ।  
असें जें चैतन्य तें मन । निज ठायीं होऊन राही ॥४०५॥

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।  
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥२२॥

मग मेरूपेक्षांही थोर । दुःख कोसलों देहावर ।  
तरी त्या भारानें निरंतर । चित्त दडपलें जाईना ॥४०६॥

वा देह शस्त्रानें तोडिला । वा तो अग्नीमधें पडला ।  
तरी न जागृति ये मनाला । आत्मानंदीं रमलेल्या ॥४०७॥

<sup>३७१</sup> मन आत्म्यांत होऊनि स्थिर । येतें न देहभावावर ।  
सर्वांचा त्या पडे विसर । अनिर्वाच्य सुखामुळे ॥४०८॥

तं विद्यादुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।  
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विणचेतसा ॥२३॥

संसारामधें गुंतलेले । विषयाप्रति भुललेले ।  
मन ज्या सुखाच्या गोडीमुळे । स्मरें न आतां विषयाहि ॥४०९॥

सुख जें सौभाग्य योगाचें । साप्राज्य जें संतोषाचें ।  
प्रासीसाठीं जयाचें । ज्ञान शोधावें लागतें ॥४१०॥

तें योगाच्या अभ्यासानें । प्रत्यक्ष होतें अनुभवानें ।  
आणि तयाच्या प्रत्ययानें । सहज येते तद्रूपता ॥४११॥

संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥२४॥

तो हा योग पार्था पाहे । एका दृष्टीनें सोपा आहे ।  
परी दाखविणें अवश्य हें । संकल्पासी पुत्रशोक ॥४१२॥

विषय चांगले वाटती । या वृत्तीस संकल्प म्हणती ।  
संकल्पाची संतति । सहज पुढें आहे काम ॥४१३॥

तो विषयांचा काम मेला । इंद्रियांचा निग्रह झाला ।  
हें कळतां संकल्पाला । हृदय फुटोनि मृत्यू ये ॥४१४॥

अंतरीं प्रगटे विरक्ति । तरी संकल्पाची खुंटे गति ।  
बुद्धि घेते विश्रांति । धैर्यांचिया मंदिरांत ॥४१५॥

शनैः शनैरुपरमेष्टुद्ध्व्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥२५॥

धैर्या आश्रय बुद्धि होते । तरी ती हलुहळू मनातें ।  
अनुभवाच्या वाटे नेते । आणि बैसवी आत्म्याठाचीं ॥४१६॥

याही रीतीनें ब्रह्मप्राप्ति । होते, घ्यावी विचारां ती ।  
हेंही न साधे तरी युक्ति । याहून सोपी सांगतों ॥४१७॥

यतो यतो निश्ररति मनश्शब्दमस्थिरम् ।

ततस्ततो नियम्यतदात्मन्येव वशं नयेत् ॥२६॥

साधकें आपुल्या वर्तनाचें । नियम बांधावे निग्रहाचें ।  
आणि दृढतेनें तयांचें । पालन करावें जीवानिशी ॥४१८॥

३१ हे एवढें केल्यावरी । चित्त स्थिर झाले जरी ।  
सहज आपुले काम तरी । पुरे झाले समजावे ॥४१९॥  
परी एवढ्याने स्थिरता । जरी आली नाहीं चित्ता ।  
तरी साधकाने तत्त्वता । त्यास मोकळे सोडावे ॥४२०॥  
मग तें स्वैर जाईल जेथ । तेथून नियम आणील परत ।  
अशा रीतीने तयाप्रत । संवय लागेल स्थैर्याचि ॥४२१॥

प्रशान्तमनसं होनं योगिनं सुखमुत्तम् ।  
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥२७॥

कांहीं काळाने नंतरी । त्या स्थैर्याच्या बळावरी ।  
आत्मस्वरूपाजवळ तरी । चित्त सहजे येईल ॥४२२॥  
मग आत्मस्वरूपासी पाहुनी । त्यांत जाईल मिसळुनी ।  
द्वैत अद्वैतीं बुडोनी । विश्व प्रकाशेल ऐक्याने ॥४२३॥  
आकाशामध्ये वेगळा । दिसणारा ढग निमाला ।  
तरी सर्वहि विश्वाला । भरून उरतें आकाश ॥४२४॥  
तैसें चित्त लया जातें । आणि विश्व चैतन्य होतें ।  
ऐशी सिद्धि लाभते । येथें सुलभ उपायाने ॥४२५॥

युज्ज्वेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।  
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्रुते ॥२८॥

या सुखद योग मार्गानीं । अनुभव घेतला बहुतांनीं ।  
विषयवासना त्यजूनि । संकल्पाची संपदा जी ॥४२६॥  
सुखाची धरून संगत । आले परब्रह्माच्या आंत ।  
तेथ विरती, जसें जलांत । मीठ होतें एकरूप ॥४२७॥

योगी असे तद्रूप होती । मग ती ऐक्यभाव स्थिति ।  
दाखवी जगासह त्याप्रति । ब्रह्मसुखाच्या दिवाळीसी ॥४२८॥  
असो, ऐसे मनाने मन । आवरणे हा मार्ग कठीण ।  
जेवीं आपुल्या पाठीवरून । चालावे आपुल्या पायांनी ॥४२९॥  
म्हणोनिया तो तुला । जरी अवघड वाटला ।  
तरी अन्य उपायाला । सांगतों तें ऐकावे ॥४३०॥

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।  
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥

३१ तरी मी सकलदेहीं वसें । येथ चर्चेंचे काम नसें ।  
आणि माझ्या ठारीं तैसें । सकलहि हें राहतें ॥४३१॥  
ऐसे परस्पर मिसळून । आहे हें मुळापासून ।  
परी बुद्धीने तें जाणून । घेतले मात्र पाहिजे ॥४३२॥

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।  
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥

या ज्ञानबळाने अर्जुना । करून ऐक्याची भावना ।  
जो सर्व भूतांत भेदाविना । मातें भजतो सर्वदा ॥४३३॥  
भूतांचिया विविधतेने । भिन्नपणा न मानी मनें ।  
जो सर्वाठारीं पूर्णपणे । जाणतो माझे एकत्व ॥४३४॥

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।  
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥३१॥

मग ‘तो’ आणि ‘मी’ एक । हें बोलणे व्यर्थ देख ।  
न बोलतांहि निःशंक । ‘तो’ ‘मी’ आहों एकरूप ॥४३५॥

दिवा आणि त्याचा प्रकाश । येथे भेदासी ना अवकाश ।  
तसा तो माझ्या स्वरूपास । व्यापितो, मी रूप त्याचें ॥४३६॥

उदक आणि त्याचा रस । आकाश आणि अवकाश ।  
या संबंधांपरी ‘विशेष’ । रूपीं त्याच्या माझ्या असे ॥४३७॥

ज्यानें ऐक्याच्या दृष्टीतुर्नीं । सर्वत्र पाहिले मज जाणी ।  
जैसें वस्त्राच्या दर्शनीं । पाहती कीं एक तंतू ॥४३८॥

भिन्नरूपांचे अलंकार । तरी सोन्यांत नसती प्रकार ।  
असा निश्चय ज्याच्या स्थिर । ऐक्याचा, पर्वतापरी ॥४३९॥

वा वृक्षाचीं पानें जेवढीं । रोपें न लावलीं तेवढीं ।  
अशी अद्वैताच्या उजेडीं । अज्ञानाची रात्र सरे ॥४४०॥

४०१ पंचभूतात्मक शरीरीं । तो असे, न गुंते तरी ।  
जो अनुभवाच्या बळावरी । झाला माझ्या योग्यतेचा ॥४४१॥

माझी व्यापकता सगळी । त्याच्या अनुभवा गवसली ।  
तरी बोलण्यावांचून आली । सहज त्याशीं व्यापकता ॥४४२॥

तो जरी असतो देही । तरी देहासी तादात्म्य नाहीं ।  
परी तयाची स्थिति ही । शब्दें न येई सांगतां ॥४४३॥

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।  
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥

असो, सांगू काय फार । हें सर्वहि चराचर ।  
आपणासम निरंतर । पाहतसे तत्त्ववेत्ता ॥४४४॥

सुख झालें अथवा दुःख । हें अशुभ, हें शुभदायक ।  
हे दोन्हीहि न स्पर्शती देख । त्याचिया मनोवृत्तीसी ॥४४५॥

असे बरे वाईट भाव । वा विविध वस्तू सर्व ।  
आपुल्या देहाचे अवयव । आहेत ऐसे मानी तो ॥४४६॥

हें एकेक सांगू किती । विश्व सारे निश्चिती ।  
‘मीच झालों’ ऐशा रीतीं । ज्ञान स्वभावें होतें त्या ॥४४७॥

तो देहास करी धारण । त्यां सुखी दुःखी म्हणती जन ।  
परी आमुची प्रचीति पूर्ण । कीं आहे तो परब्रह्म ॥४४८॥

म्हणोनि आपण विश्व व्हावें । वा आपणांत विश्व बघावें ।  
पार्था, ऐशा साम्यभावें । नित्य करावी उपासना ॥४४९॥

असा तुजसी बहुत वेळां । आम्हीं बोध आहे केला ।  
कीं साम्यभावाहून निराळा । लाभ अन्य नाहीं जर्गीं ॥४५०॥

अर्जुन उवाच ।

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।  
एतस्याहं न पश्यामि चश्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥३३॥

४११ तयीं कृष्णा अर्जुन म्हणे । तुम्हीं आमुच्या करुणेने ।  
सारें सांगता परी उणे । स्वभावापुढती मनाच्या ॥४५१॥

मन हें कैसें केवढे । पाहूं म्हणतां न सांपडे ।  
परी सारें विश्व थोडे । संचारासी वाटे तया ॥४५२॥

ते मन कैसें स्थिरावेल । माकड कां शांत बसेल ।  
थांब म्हणता कां थांबेल । सोसाठ्याचा वारा कधीं ॥४५३॥

चश्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।  
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥३४॥

मन बुद्धीचा छळ करी । निश्चयातें ठेवी दुरी ।  
हें धैर्याच्या हातीं तुरी । देऊन जातें निसटुनी ॥४५४॥  
मोहांत पाडी विवेकाला । हाव, उपजवी संतोषाला ।  
हिंडवी दाही दिशाला । स्वस्थ बसूं म्हटलें तरी ॥४५५॥  
जों आवरावें तों उसलें । स्वैर होतें संयमामुळे ।  
तरी सांग कवणाबळे । स्वभाव निज टाकी मन ॥४५६॥  
म्हणोनि हें स्थिरावेल । आम्हां साम्यभाव लाभेल ।  
हें कधीं शक्य होईल । ऐसें न वाटे मजलागीं ॥४५७॥

श्रीभगवानुवाच ।

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।  
अभ्यासेन तु कौतेय वैराग्येण च गृह्णते ॥३५॥

तयीं श्रीकृष्ण म्हणती सत्य । तूं जें आहेस बोलत ।  
चंचल असणें अत्यंत । हा मनाचा स्वभावचि ॥४५८॥  
परी वैराग्याच्या बळावर । अभ्यासासी लाविलें जर ।  
मनास, तरी होईल स्थिर । कांहीं वेळानें अर्जुना तें ॥४५९॥  
कांहीं असो, एक भलें । या मनाचें आहें चांगलें ।  
कीं जें या गोड वाटलें । त्या गोडीसी चटावतें ॥४६०॥  
म्हणून यासीं साधके । दाखवावी कीं कौतुके ।  
आत्मानुभवाचीं सुखें । वारंवार प्रयत्नानें ॥४६१॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।  
वश्यात्मना तु यतता शक्योऽवासुमुपायतः ॥३६॥

: २१२ :

४२१ एरवीं विरक्ती नाहीं ज्यास । जें कधीं न करिती अभ्यास ।  
ते आवरूं न शकती मनास । हें आम्हांही मान्य आहे ॥४६२॥  
यमनियमाकडे न पाहती । विरक्तीची न ठेविती स्मृति ।  
अहर्निश बुडोनि राहती । विषयस्तुपी जलांत जे ॥४६३॥  
ज्यांनीं जन्मापासून मनाला । युक्तीचा चिमटा न लाविला ।  
तरी निश्चलता तयाला । येईल कैशी सांग मग ॥४६४॥  
म्हणोनि मनाचा निग्रह होई । असे उपाय जे आहेत कांहीं ।  
ते करी, मग कशी न येई । पाहूं निश्चलता मनाला ॥४६५॥  
अरे योगसाधन जेवढें । निरुपयोगी कां तेवढें ।  
परी अभ्यासासी वाकडें । आपुलें आहें हेंच खरें ॥४६६॥  
अंगीं योगाची असता शक्ति । तरी मनाची चपलता किती ।  
ज्या योगशक्तीने स्वाधीन होती । महत्त्वादिहि सारे ॥४६७॥

अर्जुन उवाच ।

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।  
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥३७॥  
कच्चित्रोभयविभ्रष्टश्छिन्नाप्रमिव नश्यति ।  
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥३८॥  
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुर्महस्यशेषतः ।  
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥३९॥

तयीं अर्जुन म्हणे कृष्णाप्रत । तुम्हीं बोलता तें आहें सत्य ।  
मनोबळाची न करतां येत । तुलना योग सामर्थ्यासी ॥४६८॥

: २१३ :

योग काय तो कैसा कले । हें अज्ञात आम्हां राहिले ।  
 इतुके दिवस तेणे म्हटले । मी मनासी अनावर ॥४६९॥  
 तुङ्ग्या प्रसादें कृपावंता । सान्या जन्मांत हा आतां ।  
 योगाचा परिचय अनंता । जाहला हा आज आहे ॥४७०॥  
 महाराज आणिक परी । एक संशय माझ्या अंतरीं ।  
 तो फेडावया श्रीहरी । समर्थ अन्य नसे कोणी ॥४७१॥  
 ४३१ देवा योग्य मार्गाविण । केवळ श्रद्धा मनीं धरून ।  
 पहात होता एक कवण । मोक्षपदासी मिळवाया ॥४७२॥  
 तो इंद्रियरूपीं गांवातुनीं । निघाला आस्थेच्या मार्गानीं ।  
 पुढे पोहोंचावया लागुनी । आत्मसिद्धीच्या नगरासी ॥४७३॥  
 तो आत्मसिद्धीसी न पोंचला । आणि परत न येववें तयाला ।  
 कारण मध्येच मावळला । आयुष्याचा सूर्य त्याच्या ॥४७४॥  
 जैसे आकाशीं अवेळे । विरळ थोडे ढग जमले ।  
 ते न टिकून राहिले । वा न करिती वर्षाव ॥४७५॥  
 तैसीं दोन्हीहि दुरावली । आत्मप्राप्ति नसे झाली ।  
 आणि श्रद्धेमुळे न राहिली । निराशा आत्मप्राप्तीची ॥४७६॥  
 ऐसें दोन्हीसीहि मुकला । परी श्रद्धा ठेवून मेला ।  
 आतां सांगावें तयाला । गती कोणती प्राप्त होते ॥४७७॥

श्रीभगवानुवाच ।

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।  
 न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥४०॥

: २१४ :

तयीं कृष्ण म्हणती अर्जुनासी । मोक्षसुखाची आस्था ज्यासी ।  
 मोक्षाच्या वांचून त्यासी । गती अन्य कथीं नसे ॥४७८॥  
 परी एवढे एक होते । कीं मध्ये थांबावें लागते ।  
 परी तेंहि सुखद ठरते । जें सुख नाहीं देवांही ॥४७९॥  
 अभ्यासाचीं पाऊले त्याने । टाकिलीं असरीं त्वरेने ।  
 तरी येण्यापूर्वीं मरणे । पोंचता ब्रह्मपदासी ॥४८०॥  
 परी तितुका वेग न राहिला । म्हणून विसावा घेणे पडला ।  
 पुढे मोक्ष तो आहे ठेविला । त्याच्यासाठीं निश्चयाने ॥४८१॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।  
 शुचीनां श्रीमतां गेहे योगप्रष्टोऽभिजायते ॥४१॥

पहा आश्र्य हें किती । जेथ इंद्राहि कष्ट पडती ।  
 ते लोक सहज लाभती । अर्जुना या मुमुक्षूसी ॥४८२॥  
 त्या दिव्य लोकांतले मग । अलौकिक भोगितो भोग ।  
 परी वैराग्य याचें अव्यंग । म्हणून ये त्या कंटाळा ॥४८३॥  
 भगवंता हा अडथळा । माझ्या मार्गीं कसा आला ।  
 ऐसा अनुताप चित्ताला । त्याच्या वाटे दिव्यलोकी ॥४८४॥  
 मग सर्व धर्माचें माहेर । पुण्यस्थल असें थोर ।  
 त्याठायीं तो नंतर । येतो पहा जन्माला ॥४८५॥  
 वा ऐश्वर्यलक्ष्मीच्या आगरांत । रोप होऊन जन्मा येत ।  
 जन्म घेई त्या वंशांत । जेथें चालती नीतीने ॥४८६॥  
 ज्या कुलांतले भाषण । असरें सत्यासी धरून ।  
 आणि सर्वहि वर्तन । होतें शास्त्राच्या आधारे ॥४८७॥

: २१५ :

आणि वेद हे ज्या कुलांत । असें जागतें दैवत ।  
 वर्णाश्रमाची जी रीत- । स्वर्धर्म, 'उद्योग' तो ज्यांचा ॥४८८॥  
 'विवेक' सार असाराचा । हा 'मंत्री' ज्या कुलाचा ।  
 समुदाय ऋद्धिसिद्धींचा । 'गृहदेवता' झाला जिथें ॥४८९॥  
 आणि चिंता ज्या कुलांतली । ईश्वराची पतिव्रता झाली ।  
 म्हणजे ज्यांना नाहीं उरली । ओढे ईश्वराविण दुजी ॥४९०॥  
 ऐसा पुण्याच्या बळावर । जेथें सुखरूप व्यवहार ।  
 त्या कुलामधें थोर । योगभ्रष्ट जन्म घेई ॥४९१॥

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।  
 एतद्द्वि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥४२॥

किंवा योगांच्या कुळीं पवित्र । जेथे ज्ञानाचें अग्निहोत्र ।  
 ब्रह्मसुखाचें जें क्षेत्र । ती मिराशी असे ज्यांची ॥४९२॥  
 परब्रह्मरूपाविषयीं । परमनिष्ठा ज्यांचे हृदयीं ।  
 वेदज्ञान वर्तनाठायी । -आणून वेदसंपन्न जे ॥४९३॥  
 तत्त्वाच्या सिंहासनावरतीं । बसून विश्वाचें राज्य करिती ।  
 या संतोषाच्या वर्नीं शोभती । मधुरवाणी कोकिल जे ॥४९४॥

<sup>४५१</sup> जे विवेकाच्या नगरांत । बसून मुख्य स्थानांत ।  
 ब्रह्मरूप सेवितात । अक्षय फळ सदोदित ॥४९५॥  
 अशा ब्रह्मनिष्ठांच्या कुलांत । योगीजनांचिया वंशांत ।  
 अर्जुना तो जन्मा येत । योगभ्रष्ट भूमीवरी ॥४९६॥

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौरवेहिकम् ।  
 यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥४३॥

सूर्य उदया येण्यापूर्वीं । सर्वत्र उजेड होतो जेवीं ।  
 बाळ-शरीरामधें तेवीं । आत्मज्ञान होतें तया ॥४९७॥  
 वाट न बघता प्रौढतेची । वर्षे न वाढतां वयाचीं ।  
 तयासी बाळपणांतचि । प्राप्त होते सर्वज्ञता ॥४९८॥  
 प्रज्ञेने पूर्वजन्मार्जित । विद्या विकसती हृदयांत ।  
 आपोआप प्रगटतात । सर्व शास्त्रे मुखांतुनी ॥४९९॥  
 ऐसा जन्म अलौकिक । ज्याचें देवासहि कौतुक ।  
 ज्यास्तव ते होऊन कामुक । स्वर्गीं करिती जपयज्ञ ॥५००॥  
 अमरहि भाट होऊनी । करिती ज्याची वाखाणणी ।  
 त्या मृत्यूलोकांत येउनी । श्रेष्ठ जन्म ऐसा धरी ॥५०१॥

पूर्वाभ्यासेन तेनैव हियते हावशोऽपि सः ।  
 जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥४४॥

मग मारील जन्मा शेवटीं । जी सदबुद्धि होती निकटीं ।  
 तीच आतां उठाउठी । प्राप्त होते नव्यानें त्या ॥५०२॥  
 पायाळू आणि भागयवंत । दिव्यांजन पडले नेत्रांत ।  
 मग तो जेथे पाहूं जात । तेथे प्रगटे गुप्तधन ॥५०३॥  
 तसे दुर्बोध जे तत्त्व विचार । ज्यांचा गुरुविण ना लागे पार ।  
 तेही श्रम न करितां फार । बुद्धि तयाची जाणूं शके ॥५०४॥  
 इंद्रियें जरी बलवान । होती मनाच्या स्वाधीन ।  
 प्राणवायूत विरें मन । प्राण मिसळतो आकाशीं ॥५०५॥

<sup>४११</sup> ऐसें सहज येतें घडून । अभ्यास साधे यत्नावीण ।  
 समाधि घर विचारून । वरिते त्याच्या चित्तासी ॥५०६॥

योगस्त्रूप आसनावरी । तो विराजे भैरवापरी ।  
 वा शोभा प्रगटली पुरी । योगारंभाच्या केळीची ॥५०७॥  
 वैराग्यसिद्धीचा अनुभव । प्रगट झाला स्वयमेव ।  
 किंवा माप लागें नव । त्याच्यासूर्यें संसारा ॥५०८॥  
संसारा माप लागणे । म्हणजे संसार उणावणे ।  
योगी आपुल्या वृत्तीने । प्रपंचाचा नाश करी ॥५०९॥  
 वा हा योगी म्हणजे दिवा । अष्टांगयोगाचा जाणावा ।  
 त्याच्या प्रकाशानें दिसावा । संभार स्पष्ट साधनांचा ॥५१०॥  
 जैसें चंदनाचे सुगंधानें । रूप धरावें कौतुकानें ।  
 तैसें याच्या रूपानें । संतोष आला आकारा ॥५११॥  
 वा सिद्धांच्या समूहांतून । कोणी आला योगीजन ।  
 हा दिसे तैसा पूर्ण । साधकाच्या दर्शेतचि ॥५१२॥  
 कारण कोट्यवधि वर्षांतून । सहस्रजन्मा उल्लंघून ।  
 हा पांचलासे येऊन । आत्मसिद्धीच्या तीरावरी ॥५१३॥  
 म्हणून सर्वही साधन । चालें याच्या मागून ।  
 विवेकाचें नृपासन । तेणे लाभें सहज तया ॥५१४॥  
 मग प्रज्ञेच्या झेंपेपुढे । तो विवेकहि मागें पडे ।  
 आणि याचें ऐक्य घडें । विचारातीत ब्रह्माशीं ॥५१५॥  
 तेथ मनाचे मेघ विरती । पवना न उरे पवनस्थिति ।  
 आणि स्वतःठायीं निश्चिति । मुरोनि जातें आकाशहि ॥५१६॥  
 अर्धमात्रा जी उँकारी । तीहि तेथ बुडे पुरी ।  
 अशीं अनिर्वचनीय खरीं । सुखें प्राप्त होतीं तया ॥५१७॥

अशी लाभता ब्रह्मस्थिति । तेथ शब्दांची खुंटे गति ।  
सर्व शब्दांची संपत्ति । मौन धरून राही तिथें ॥५१८॥  
 ऐसे सर्व गतींची गति । अव्यक्ताची प्रत्यक्ष मूर्ति ।  
 अनुभवून ब्रह्मस्थिति । स्वयें होऊन राही तो ॥५१९॥

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।  
 अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥४५॥

५१ जन्मीं अनेक मागले । त्यानें विक्षेप झाडिले ।  
 म्हणोनि आतां लाभले । लग्न मुहूर्त जन्मताचि ॥५२०॥  
 मेघ जातां विरून । राही आकाश होऊन ।  
 तसें आतां लागून लग्न । मिळें तद्रूपतेसी तो ॥५२१॥  
 विश्वाचा उत्पत्ति विनाश । घडून यें ज्या स्थलास ।  
 तो त्या पावला ब्रह्मत्वास । देहधारी असूनही ॥५२२॥  
 ज्या ब्रह्माच्या प्राप्तीकारण । धैर्याच्या बाहुसी विश्वासून ।  
 उडी घेती कर्मठजन । षट्कर्माच्या प्रवाहांत ॥५२३॥  
 वा लाभासाठीं ज्याचे । कवच घालून ज्ञानाचें ।  
 प्रपंचाशीं निकराचें । युद्ध मांडिती ज्ञानीजन ॥५२४॥  
 ज्याच्यासाठीं तपस्वीजन । निराधार मार्गावरून ।  
 तपाचे दुर्ग दारुण । अतिकष्टानें चढती कीं ॥५२५॥  
 भक्त भजती जयासी । यज्ञ विषय जो याज्ञिकासी ।  
 जें सर्वकाळीं सर्वासी । अत्यंत आहे पूजनीय ॥५२६॥  
 सर्व वस्तूचें अंतिमस्थान । साधकांचे जें साध्य पूर्ण ।  
 ऐसें जें ब्रह्मनिर्वाण । तें तो होऊन राही स्वयें ॥५२७॥

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।  
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥

असा जो योगी ब्रह्म होय । तो कर्मठासी वंदनीय ।  
ज्ञान्यास असे ज्ञानविषय । वा तो राजा तापसांचा ॥५२८॥

जीवशिवाचें मीलन । जेथें तेथें राही मन ।  
तयासी श्रेष्ठत्व म्हणून । लाभें असून देहामधें ॥५२९॥

४२९ यास्तव पार्था तुजलागीं । मी सदैव कथितों वेगी ।  
कीं तूं अंतःकरणें योगी । झाले पाहिजे निश्चयानें ॥५३०॥

योगिनामपि सर्वेषां मद्रतेनान्तरात्मना ।  
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्तमो मतः ॥५३१॥

अरे, योगी म्हणती जयासी । देवांचा देव जाणें त्यासी ।  
तो सुखाचें सर्वस्व मजसी । तोच आत्मा असे माझा ॥५३२॥

आतां भज्य भक्त भजन । हें भक्तीचें साधन ।  
तें जाहलें संपूर्ण । मीच त्याला अनुभवानें ॥५३३॥

स्वरूप आमुच्या प्रेमाचें । मग न बोलतां येई वाचे ।  
कारण तैसें शब्दांचे । मुळींच नाहीं सामर्थ्य ॥५३४॥

आमुच्या ऐक्याच्या प्रेमासी । एक उपमा होय सरसी ।  
कीं मी देह आणि त्यासी । आत्मा माझा ओळखावें ॥५३५॥

असे भक्त चकोरांचा चंद्र । सर्व त्रिभुवनांचा नरेंद्र ।  
सकल गुणांचा समुद्र । वदे तेथ संजय म्हणे ॥५३६॥

कृष्णाचीं ऐकावीं बोलणीं । अशी जी इच्छा अर्जुनमनीं ।  
ती दुणावली पहिल्याहुनी । असें समजले कृष्णासी ॥५३७॥

तेणें सहज तोषलें मन । कीं बोधास लाभे दर्पण ।  
आतां सुखें होऊन प्रसन्न । कृष्ण सविस्तर बोलेल ॥५३७॥

तो प्रसंग आहे पुढें । जेथे शांतरसा पूर चढे ।  
रक्षणाचें पात्र उघडें । होईल सिद्धांत बीजाचें ॥५३८॥

सात्त्विक भावाच्या वृष्टीमुळे । प्रपंच भावनेचीं डिखलें ।  
फुटून वाफे सिद्ध झाले । जाणत्यांच्या चित्तांचे ॥५३९॥

४११ सुवर्ण-प्राप्ति व्हावी तैसा । लाभला अवधानाचा वापसा ।  
म्हणून निवृत्तीच्या मानसा । पेरण्याची इच्छा झाली ॥५४०॥

तेथे श्रीज्ञानदेव म्हणती । चाढें केलें मजप्रति ।  
आणि माझ्या मस्तकावरती । हात ठेविला सद्गुरुंनीं ॥५४१॥

ठेवून कृपेचा तो हात । बीज घातिले चाड्यांत ।  
ऐशा रीतीने सर्व शेत । पेरिले त्यांनीं श्रोत्यांचे ॥५४२॥

मी पेरणीचें चाढें म्हणून । जें निवें मम मुखांतून ।  
त्यायोगें संतसज्जन । खरेच होतील संतुष्ट ॥५४३॥

तयीं म्हणती श्रोतेजन । पुरे हें रूपकानें वर्णन ।  
जें म्हणाले श्रीकृष्ण । तें आतां कथन करी ॥५४४॥

तयीं म्हटले ज्ञानदेवांनीं । मी ते आणीन भाषणीं ।  
परी मनाच्या कानांनीं । ऐकावें तें लागेल ॥५४५॥

बुद्धीचिया लोचनांनी । पहावें त्यालागुनी ।  
आणि चित्ताच्या विनिमयानीं । प्राप्त करोनि घ्यावें तें ॥५४६॥

अवधानाचा देओने हात । न्यावें त्यासी हृदयां आंत ।  
मग सज्जनांच्या बुद्धीप्रत । तोषवितील शब्द हे ॥५४७॥

शांतविती हे स्वहितासी । जीववितील पूर्णतेसी ।  
सुखपुष्पांच्या लाखोलीसी । जीवावरती वाहतील ॥५४८॥  
आतां अर्जुनासी कृष्णानें । कथिले सुसंस्कृत-रीतीनें ।  
तें मी ओवीच्या प्रबंधानें । सांगेन म्हणती ज्ञानदेव ॥५४९॥



॥ श्रीशंकर ॥

अनुवाद

## ज्ञानेश्वरी

+५४८+५४९+५५०+५५१+

अध्याय मात्रा

श्रीगणेशाय नमः ।

श्रीभगवानुवाच ।

मध्यासक्तमनाः पार्थं योगं युज्जन्मदाश्रयः ।  
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥  
१ मग तेधवां श्रीअनंत । अर्जुनासी असे बोलत ।  
कीं आतां तूं योगयुक्त । झाला आहेस ये ठारीं ॥ २ ॥  
म्हणून माझ्या पूर्णतेसी । जाणून घेता ये तुजशीं ।  
तळहातावरील रत्नासी । जसें पाहती सर्वलोक ॥ ३ ॥  
यास्तव आतां तुजसी ज्ञान । विज्ञानासह मी सांगेन ।  
ज्या योगानें तुजलागून । कळेल माझी पूर्णता ॥ ४ ॥

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।  
यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ॥ २ ॥

काय करावें विज्ञानासी । ऐसें न आणावें मनासी ।  
 घ्यावें लागतें तयासी । प्रथमतांचि जाणूनिया ॥ ४ ॥  
 कारण ज्ञानाच्या वेळेला । पहा बुद्धीचा मिटे डोळा ।  
 नाव टेकतां तीराला । पुढें न सरते ज्या रीति ॥ ५ ॥  
 जेथे जाणीव संपते । विचार फिरती मागुते ।  
 आणि तर्काचें ना चालतें । चातुर्य जेथें कांहींहि ॥ ६ ॥  
 पार्था या दशेकारण । जाणते नांव देती ज्ञान ।  
 प्रपंचाविषयींचे वर्णन । विज्ञान त्यासी म्हणती कीं ॥ ७ ॥  
 आणि या प्रपंचाविषयीं । सत्यत्वबुद्धि जी होई ।  
 त्या स्थितीसी अर्जुना पाही । अज्ञान ऐसें जाणावें ॥ ८ ॥  
 आतां अज्ञान सारें संपावें । विज्ञान सारें बाधित व्हावें ।  
 आणि ज्ञान होऊन बसावें । आपण निज स्वरूपानें ॥ ९ ॥  
 ऐसें मर्म जें गहन । तें मी शब्दांत आणीन ।  
 ज्याचें अल्पहि प्रतिपादन । इच्छा पुरवी बहुतांच्या ॥ १० ॥  
 जेणें वक्त्याचें थांबें बोलणें । श्रोत्यांचींहि सुटर्तीं व्यसनें ।  
 उरतें न ज्या ज्ञानानें । लहान मोठें हें कांही ॥ ११ ॥  
  
 मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।  
 यततामपि सिद्धानां कक्षिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३ ॥

सहस्रावधि माणसांत । एखाद्यासी इच्छा होत ।  
 इच्छिणारे असतां बहुत । त्यांत जाणतो एखादा ॥ १२ ॥  
 जैसे सर्व पृथ्वीतुनी । एकेक घ्यावा निवडुनी ।  
 आणि हे लक्षावधि मिळोनि । सैन्य त्यांचें सिद्ध होतें ॥ १३ ॥

आणि त्या मोठ्या सैन्यांतून । शस्त्रांचे आघात सोसून ।  
 एखादाच वीर जाण । आसनीं बसे विजयाच्या ॥ १४ ॥  
 तैसें ज्ञानलालसेच्या पुरांत । कोट्यवधि वाहतात ।  
 परी पैलतीरीं पोंचतात । त्यांतील कांहीं थोडके ॥ १५ ॥  
 म्हणून समजून घेणें ज्ञान । ही गोष्ट नाहीं साधारण ।  
 महत्व तिचें असामान्य । परि त्याचें पुढें बोलूँ ॥ १६ ॥  
 विज्ञानाविषयीं प्रस्तुत । आतां मी जें सांगत ।  
त्याकडे तूं आपुलें चित्त । अवधानानें नीट द्यावें ॥ १७ ॥  
  
 भूमिरापोडनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।  
 अहंकार इतीयं मे भिन्नाप्रकृतिरष्ठा ॥ ४ ॥  
 महदादि जी प्रकृति । मी माझी माया निश्चिति ।  
 जैशी पडते साऊली ती । आपुल्याचि शरीराची ॥ १८ ॥  
 हिला जे प्रकृति म्हणती । आठ तिचे प्रकार असती ।  
 तिन्ही लोकांची उत्पत्ति । होते या प्रकृतीमुळे ॥ १९ ॥  
 हे आठ प्रकार कोणते । तें जाणून घ्यावें वाटतें ।  
 तरी मी करितों वर्णनातें । एक तूं तें विवेचन ॥ २० ॥  
 पृथ्वी, जल आणि अग्नि । वायू, आकाश, मन जाणी ।  
 बुद्धि, अहंकार हे मिळोनि । आठ भाग प्रकृतीचे ॥ २१ ॥  
  
 अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।  
 जीवभूतां महाबाहो यदेदं धार्यते जगत् ॥ ५ ॥  
 या आठांची जी साम्य स्थिति । ती माझी परा प्रकृति ।  
 जीव ऐसें नांव देति । अर्जुना या प्रकृतीसी ॥ २२ ॥

ही जडास करी चेतन । चेतनेंत आणी चैतन्य ।  
 हिच्यामुळे मानते मन । विकार शोकमोहादि ॥ २३ ॥

२१ हिच्या सान्निध्याच्या मुळे । बुद्धीठारीं ज्ञान आले ।  
 हिनें अहंकाराच्या बळे । धारण केलें जगतासी ॥ २४ ॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।  
 अहं कृत्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥

जीवरूपा सूक्ष्म प्रकृति । जेव्हां धरी स्थूल स्थिति ।  
 तयीं करण्या भूतोत्पत्ति । उघडली जाते टांकसाळ ॥ २५ ॥

उद्भिजादि प्रथम चार । निर्माण होती आकार ।  
 भिन्न भिन्न दिसताहि प्रकार । मूल्य त्यांचे सारखेंचि ॥ २६ ॥

चौच्यांशी लक्ष जाती होती । न कळे इतरांचे भेद किती ।  
 ऐशीं नाणीं भरलीं जातीं । गाभान्यामधें मायेच्या ॥ २७ ॥

प्रत्येक नार्णे पांचभौतिक । म्हणून त्यांचे मूल्य एक ।  
 त्यांच्या मोजणीचे सर्व लेख । करून ठेवी प्रकृती ही ॥ २८ ॥

योजनापूर्वक सर्व नाणीं । आधीं व्यवहारांत आणी ।  
 नंतर त्यांसी आटवुनी । मूलरूपीं भरून ठेवी ॥ २९ ॥

स्थितिकालीं मध्यंतरी । कर्म अकर्मच्या व्यवहारी ।  
 गुंतवून ठेविते पुरी । भूतसृष्टीचीं नाणीं ही ॥ ३० ॥

असो, हें रूपकानें वर्णन । एक सांगतों स्पष्ट करून ।  
 प्रकृतीच करिते निर्माण । नामरूपाचा विस्तार हा ॥ ३१ ॥

आणि ती प्रकृति माझ्याठारीं । बिंबरूपे भासत राही ।  
 म्हणून विश्वाचें मीच होई । उत्पत्ति स्थिति लय सारे ॥ ३२ ॥

मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय ।  
 मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥

मृगजलाचें शोधितां मूळ । किरणे निमित्त केवळ ।  
 एक सूर्य हाच सकल । कारण आहे तयाचे ॥ ३३ ॥

त्यापरी ही सर्व सृष्टि । उपसंहारून शेवटीं ।  
 प्रकृती राहतां एकटी । मीच दिसे ठारीं तिच्या ॥ ३४ ॥

३१ तैसे उत्पत्ति स्थिति लय । सर्व माझ्याच ठारीं होय ।  
 मणीगण सूत्रे धरिला जाय । तैसे धरिलें विश्वा मी ॥ ३५ ॥

सुवर्णांचे मणी केले । सोन्याच्या तारेंत ओविले ।  
 तैसें सारें विश्व धरिलें । आंत बाहेर सारखें मी ॥ ३६ ॥

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्योः ।  
 प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्वास्मि विभावसौ ।  
 जीवनं सर्वभूतेषु तपश्वास्मि तपस्विषु ॥ ९ ॥

जलामधें जो असे रस । वा वायूठारीं जो स्पर्श ।  
 वा मीच आहे प्रकाश । चंद्र-सूर्य-तान्यामधें ॥ ३७ ॥

स्वभावानें पृथ्वीठारीं । शुद्ध सुगंध मीच राही ।  
 आकाशांत शब्द पाही । मीच उँकार वेदामधें ॥ ३८ ॥

माणसाचें माणूसपण । वा अहंकाराचें लक्षण ।  
 पराक्रम जो असे जाण । तत्त्व तेंहि मीच आहे ॥ ३९ ॥

अग्नि या नांवाचें उगीच । तेजावरीं आहे कवच ।  
 तें दूर करितां, मूळचेंच । तेज दिसें जें तेंच मी ॥ ४० ॥

आणि सान्या त्रिभुवनांत । येवोनिया जन्माप्रत ।  
 आपुले जीवन जगतात । भूते नाना प्रकारांनी ॥ ४१ ॥  
 वान्यावरी जगती कोणी । कोणी वाढती गवतांनी ।  
 एक अन्नासी खाउनी । कोणी नांदती पाण्यामुळे ॥ ४२ ॥  
 ऐसे प्रकृतीस अनुसरून । प्राण्यांचे वेगळे जीवन ।  
 परी त्यां सर्वांमधून । अभिन्नपणे मीच राहीं ॥ ४३ ॥  
 जें सृष्टीच्या उत्पत्तिवेळे । आकाशरूपानें अंकुरले ।  
 आणि लयाच्या काळीं गिलिले । ज्यानें उँकारा मात्रेसह ॥ ४४ ॥  
 ५१ विश्व भासते जोंवरी । तोंवर दिसें विश्वाकारी ।  
 मग महाप्रलयांतरी । यासी न राहे व्यक्तता ॥ ४५ ॥  
 बीजं मां सर्वभूतानं विद्धि पार्थ सनातनम् ।  
 बुद्धिबुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥  
 बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।  
 धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥  
 ऐसे अनादि जें सहज । आहे सर्व विश्वाचें बीज ।  
 तेंच मी हें आतां तुज । स्पष्टपणानें सांगितले ॥ ४६ ॥  
 हें नीट विचारीं आणुन । जेव्हां करिशील चिंतन ।  
 सांख्यशास्त्रासी धरून । तेव्हां येईल उपयोगा ॥ ४७ ॥  
 असो सोडून विषयाला । आतां न मी बोले बोला ।  
 एक आचरिती जयाला । तपस्वी, तें तप मीचि ॥ ४८ ॥  
 बलवंताठायीं जें बल । तें मीच जाणावें निश्चल ।  
 बुद्धीमंताठायीं सकल । बुद्धि असे जी तीच मी ॥ ४९ ॥

भूतमात्रांच्या ठिकाणीं । काम जो तो मीच जाणी ।  
 ऐसे म्हटले कृष्णांनी । आत्मरूपीं रमती जे ॥ ५० ॥  
 जो काम प्रेरणा देऊन । करवी धनसंपादन ।  
 त्या धनाने थोरपण । वाढवी धर्माचरणाचे ॥ ५१ ॥  
 विकारानुसारे इंद्रियांना । रुचेलशा करी वर्तना ।  
 परंतु कर्धींही तयांना । धर्माविरुद्ध जाऊं न दे ॥ ५२ ॥  
 निषिद्ध कर्माची आडवाट । सोडून मार्ग धरी नीट ।  
 शास्त्रविधीनें जो स्पष्ट । योग्य म्हणूनि सांगितला ॥ ५३ ॥  
 त्या विहितहि मार्गावरी । बंधनाची दिवटी करीं- ।  
 घेऊन, कामाच्या पुढारीं । नियम चाले वाटाड्या ॥ ५४ ॥  
 काम धरी रीत ऐशी । म्हणून पूर्णता ये धर्मासी ।  
 मग तो भोगी संसारासी । मोक्ष तीर्थीचे मोती जणूं ॥ ५५ ॥  
 मांडव वेदाच्या थोरवीचा । तेथ तो वेल वाढवी सृष्टीचा ।  
 कर्मफलासह पालवीचा । संभार पोंचे मोक्षावरी ॥ ५६ ॥  
 ५१ ऐसा काम जो नियंत्रित । जो प्राण्यांसी बीजभूत ।  
 तो मीच म्हणे भगवंत । योगीश्रेष्ठ श्रीकृष्ण ॥ ५७ ॥  
 हें एकेक सांगू किती । पदार्थ म्हणून जे जे असती ।  
 त्या सर्वांची उत्पत्ति । मजपासून झाली असे ॥ ५८ ॥  
 ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।  
 मत्त एवेति तान्विद्धि न त्वं तेषु ते मयि ॥ १२ ॥  
 भाव जे जे का सात्त्विक । राजस तामसादिक ।  
 त्या सर्वांचाहि जनक । मींच हे तूं ओळखावे ॥ ५९ ॥

यांची निर्मिती जरी माझी । तरी मी नसतों तयांमाझीं ।  
जैसे स्वप्नांच्या समाजी । जागृती न राहे कधीं ॥ ६० ॥  
सारभाग एकवटून । त्याचें बीज होतें निर्माण ।  
त्या बीजाच्या अंकुरांतून । काष्ठ वाढतें वृक्षाचें ॥ ६१ ॥  
परी तया काष्ठाठार्यीं । बीजपणा जैसा न राही ।  
तैसा मी नसतों पाही । विकारलेल्या भूतांमधें ॥ ६२ ॥  
मेघ उपजती आकाशांत । परी आकाश नसतें त्यांत ।  
पाणी राहतें मेघांत । परी मेघ न पाण्यामधें ॥ ६३ ॥  
त्या जलाच्या बळामुळे । विजेचें तेज चमकले ।  
परी काय पाणी राहिले । विजेमध्यें कधींतरी ॥ ६४ ॥  
अग्रीतून उपजे धूर । परी धुरांत न वैश्वानर ।  
तैसा मी न होतो विकार । जरी ते होती माझ्यातुंनी ॥ ६५ ॥

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।

मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥

परी शेवाळ जलीं वाढतें । आणि झांकितें तें जळातें ।  
वा ढगांनी व्यापिलें जातें । लुम होऊन नभ जेवीं ॥ ६६ ॥  
६६ अरे निद्रेस होता वश । खोरें स्वप्नहि ये प्रत्ययास ।  
मग तें आपणा आपणांस । आठवूं कां देतें कधीं ॥ ६७ ॥  
डोळ्यामुळेंच डोळ्यांत । मोतीर्बिंदू निर्माण होत ।  
आणि मग आडविली जात । दृष्टी जशी त्याच्यामुळे ॥ ६८ ॥  
तैशी माझी पडली छाया । त्रिगुणात्मक जी पहा माया ।  
तीच अर्जुना ये ठाया । आड पडदा झाली मज ॥ ६९ ॥

म्हणून सर्वहि प्राणी । ओळखिती न मजलागुनी ।  
सर्व ते माझेच असुनी । मदूपता ना येते तया ॥ ७० ॥  
जैसे जन्मलेले पाण्यांत । मोती जलीं ना विरतात ।  
घडेनिया तैसेंच येत । पहा अर्जुना ये ठायीं ॥ ७१ ॥  
घट मातीचा मातीसी । लगेच येई मिळवायासी ।  
परी भाजल्यावरी त्यासी । तो राही वेगळेपणे ॥ ७२ ॥  
तैसें भूतजात हें सर्व । माझेंच असती अवयव ।  
परी मायेमुळे अभिनव । जीवदशेंत आले ते ॥ ७३ ॥  
‘अहंममता’ ‘मी माझे’ । या भ्रमाचें घेतीं ओङ्गे ।  
आणि जाहले आंधळे जे । मोहामुळे विषयाच्या ॥ ७४ ॥  
म्हणोनि जरी माझे असती । तरी मदूप ना होती ।  
माझे असून मजप्रति । ओळखिती ना अर्जुना ते ॥ ७५ ॥

दैवी होषा गुणमयी मम माया दुरस्त्यया ।

मायेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥

अशी महदादि माझी माया । तिच्यापार धनंजया ।  
कसें जावें उतरोनिया । आणि व्हावें मदूप ॥ ७६ ॥  
ऐसा विचार येई चित्तीं । खरेंच ते अवघड अति ।  
कारण सामान्य नाहीं स्थिति । मायारूप नदीची या ॥ ७७ ॥  
ही ब्रह्मरूप जो पर्वत । त्याच्या कड्यांतून उगमा घेत ।  
पहिला हिचा वाहतो स्नोत । संकल्पाच्या उसळीने ॥ ७८ ॥  
या मायेच्या नदींत । मग लगेच उठतात ।  
बुडबुडे छोटे अनंत । पांचहि महाभूतांचे ॥ ७९ ॥

सृष्टीचा होई विस्तार । तोच हिचा ओघ थोर ।  
 आणि चढतो हिसी पूर । ग्रासशक्तीने काळाच्या ॥ ८० ॥

प्रपंचसुख जी प्रवृत्ति । कैवल्यसुख जी निवृत्ति ।  
 या दोन्हीही तटाप्रति । उंच तरी ओलांडी ही ॥ ८१ ॥

गुणरूप मेघांच्या वृष्टीने । भरे मोहाच्या महापुराने ।  
 मग वाहून नेते वेगाने । यमनियमांचीं गांवे ही ॥ ८२ ॥

द्वेषाचे भौंवरे पडती । मत्सराचे वळसे घे ती ।  
 प्रमादांचे चमकती । मोठमोठे मासे इथें ॥ ८३ ॥

प्रपंचाचीं वळणे पडती । कर्माकर्माचे लोंडे येती ।  
 ढीग त्यावरी तरंगती । सुखदुःखाच्या गदळाचे ॥ ८४ ॥

विषयसुखाच्या बेटाप्रति । वासनेच्या लाटा झटती ।  
 तेथ पुंजके जमा होती । जीवरूपी फेसाचें ॥ ८५ ॥

ती अहंकारे हेलावते । त्रिविध मदाने उसळते ।  
 विद्या धन कुलाचे ते । मद असती तीन येथें ॥ ८६ ॥

ही माया-नदी सतत । पहा राहे खळबळत ।  
 कारण तेथें उसळतात । लाटा विषयासक्तीच्या ॥ ८७ ॥

उदयास्ताचे लोंडे येती । जन्ममृत्यूचे खळगे पडती ।  
 तेथें बुडुबुडे उठताती । पांचभौतिक देहाचे ॥ ८८ ॥

मोह आणि भ्रम हे मासे । धैर्याचीं गिळितीं आमिषें ।  
 अज्ञानाचे वांकडे वळसे । फिरती येथें वेगाने ॥ ८९ ॥

भ्रांतीच्या गढूळपणांत । जीव फसे आशेच्या गाळांत ।  
 रजोगुणाच्या गर्जतात । खळबळी स्वर्गापर्यंत ॥ ९० ॥

तमोगुणाची येथें धार । सत्वगुणाचा डोह स्थिर ।  
 किती सांगू ही दुस्तर । आहे फार मायानदी ॥ ९१ ॥

पुनर्जन्मांच्या लाटांमुळे । सत्यलोकाचा दुर्ग चळे ।  
 वृ ब्रह्मांडाचीहि कोसळे । दरड तयांच्या वेगाने ॥ ९२ ॥

त्या पाण्याचा ओघ थोर । अजुनी न ओसरे पूर ।  
 तस्तन या मायेच्या पार । कोण जाईल ये ठारीं ॥ ९३ ॥

येथर्ले एक आश्र्य । कीं जो तरण्यासी उपाय ।  
 करावा तो होय अपाय । तो प्रकार ऐक आतां ॥ ९४ ॥

आपुल्या बुद्धीच्या बाहूवरी । विश्वासून उतरले पुरीं ।  
 त्यांचे झालें काय तरी ? । याचा पत्ता न लागला ॥ ९५ ॥

आम्ही आहों ज्ञानवंत । अवघड आम्हां काय येथ ।  
 गवर्नें गिळिले त्यांप्रत । जाणिवेच्या डोहामधें ॥ ९६ ॥

कोणी वेदाच्या सांगडीवरी । अहंतेचे दगड भारी ।  
 घेतले, ते सबंध उदरीं । गेले मदरूप नक्राच्या ॥ ९७ ॥

कोणी तारुण्य-काष्ठ बांधिले । कामाच्या कासेस लागले ।  
 तें चघळून टाकिले । विषयरूपीं मगरांर्नी ॥ ९८ ॥

मग वृद्धपणाच्या लाटांत । बुद्धिभ्रंशरूपीं जाळ्यांत ।  
 बांधिले जाऊन वाहतात । इकडे तिकडे वेगाने ॥ ९९ ॥

शोकतटाचे धक्के खात । बुडत क्रोधाच्या भोवन्यांत ।  
 वरी येतां टोंचितात । आपत्तीचीं गिधाडे त्या ॥ १०० ॥

बरबटले जाती अत्यंत । दुःखरूप त्या चिखलांत ।  
 शेवटीं फसले जातात । मृत्यूरूपी गाळामधें ॥ १०१ ॥

ऐसे विषयासक्त झाले । जे कामाच्या कासेस लागले ।  
ते यापरी वायां गेले । या मायेच्या नदीमधें ॥१०२॥  
यज्ञयागरूप पेटी । कोणी तराया बांधली पोटीं ।  
परी ते गुंतले शेवटीं । स्वर्गसुखाच्या कपारीसी ॥१०३॥  
कोणी मोक्षाच्या आशेने । पोहती कर्माच्या हाताने ।  
परी आडविले वळणाने । त्यांना विधिनिषेधाच्या ॥१०४॥  
येथ विरक्तीची न चाले नाव । विवेकवेळूसी न लागे ठाव ।  
तरण्याचा आहे संभव । योगाने, परी विरळा तो ॥१०५॥  
जीवास आपुल्या शक्तीने । माया नदी तरून जाणे ।  
शक्य आहे, हें बोलणे । असें पहा ऐशापरी ॥१०६॥  
अपथ्य करणारा जिंके व्याधि । साधूस कळे दुर्जन बुद्धि ।  
वा आलेली सोडील सिद्धि । जरी कधीं विषयासक्त ॥१०७॥  
न्याय करणारे चोरा भीति । गळ गिळवे माशाप्रति ।  
किंवा भेकड द्वुंजती । पिशाचासी उलटून ॥१०८॥  
जरी हरिणाचें पाडस । कुरतङ्ग शकेल पाश ।  
अथवा जरी मुंगीस । येईल मेरू ओलांडण्या ॥१०९॥  
तरी मायानदी दुस्तर । तिचें गांठिती वैलतीर ।  
जीव आपुल्या शक्तीवर । ऐसें पार्था समजावें ॥११०॥  
जेवीं कामुकासी अर्जुना । स्वाधीन ठेवतां न ये अंगना ।  
तैसें जीवा कठिण जाणा । तरणे मायानदीसी या ॥१११॥  
येथें लीलेने एक तरती । जे सर्वस्वाने मला भजती ।  
त्यांना ऐलतीरावरती । आटते पाणी मायेचें ॥११२॥

सदगुरु नावाडी जयास । स्वानुभवाची कसिली कास ।  
तराया मिळविले तराप्यास । ज्यांनी आत्मनिवेदनाच्या ॥११३॥  
अहंकाराचें ओङ्गे टाकिले । विकल्प वान्यासी चुकविले ।  
आणि उतार शोधिले । विशुद्ध भगवद्भक्तीचे ॥११४॥  
निवृत्तीच्या पैलतीरीं । जाया ऐक्याच्या उतारावरी ।  
आत्मबोधाची पुन्हां खरी । सांगड बांधिली जयांनी ॥११५॥  
१०९ उपरतीचे मारीत हात । सोहंभावाचे पाय रोवीत ।  
येऊन पौंचले सुरक्षित । निवृत्तीच्या तीरावरी ॥११६॥  
माझी ऐशा उपायांनी । भक्ति केली जयांनी ।  
ते तरती, ही माया झाणी । परी हे ऐसे भक्त थोडे ॥११७॥

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमाः ।  
माययापहृतज्ञाना आसुं भावमाश्रिताः ॥ १५ ॥

इतर जे असती बहुत । ज्यांना अहंतेचें बाधले भूत ।  
म्हणून त्यांना विस्मृति होत । अर्जुना आत्मज्ञानाची ॥११८॥  
ते वेळीं नियमाच्या वस्त्राची । शुद्ध न उरे त्यांना साची ।  
वा पुढच्या अधःपाताची । लाजही ना वाटे तया ॥११९॥  
आणि वेदशास्त्रांनीं । जें नको म्हटले कटाक्षांनीं ।  
तें कराया आवर्जुनी । हे अवश्य धावतात ॥१२०॥  
ज्यासाठीं घेऊन शरीर । जन्मा आले भूमीवर ।  
त्या मुख्य कार्याचें पुरेपूर । दुर्लक्ष होते जनासी या ॥१२१॥  
इंद्रियवृत्तींच्या रस्त्यावर । नाना विकारांचे प्रकार ।  
मेळविताती अनिवार । ‘मी माझें’ या बडबडीने ॥१२२॥

दुःख शोकाचे घाव किती । बसले त्याची न राही स्मृति ।  
मायेनी गिलिले त्याप्रति । म्हणोनि घडतें हें सारें ॥१२३॥

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।  
आतों जिज्ञासुरर्थार्थीं ज्ञानी च भरतर्षभ ॥१६॥

म्हणून मी न लागे त्यासी । आतां निजहित साधण्यासी ।  
भक्तीनें जे भजती मजसी । चार प्रकार असती ते ॥१२४॥

आर्त म्हणती पहिल्यासी । जिज्ञासू म्हणती दुज्यासी ।  
तिसरा अर्थार्थीं विशेषी । ज्ञानी चौथा जाणावा ॥१२५॥

दुःख परिहार व्हावया । आर्त भजतो धनंजया ।  
खरें काय तें जाणावया । भक्ति करितो जिज्ञासू ॥१२६॥

व्हावयासी धनप्राप्ति । अर्थार्थीं तो करी भक्ति ।  
जरी यांना कामासक्ति । तरी अनन्य असती ते ॥१२७॥

<sup>१११</sup> चौथा भक्त जो असे ज्ञानी । कर्तव्य नसें त्यालागुनी ।  
चारांत एक हा म्हणोनि । आहे माझा खरा भक्त ॥१२८॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।  
प्रियो हि ज्ञनिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥

त्यास ज्ञानाच्या प्रकाशांत । दिसतें न कांहीं द्वैताद्वैत ।  
समरसून मीच होत । आणि राहतो भक्तहि ॥१२९॥

जैसें लोकांच्या दृष्टीतें । स्फटिक पाणीच भासतें ।  
तशी ज्ञान्याची स्थिति नसते । असते कीं ती नवलाची ॥१३०॥

वारा विरता आकाशांत । वेगळा न तो भासत ।  
तसा ज्ञानी मिसळून माझ्यांत । भक्तत्व आपुलें सोडीना ॥१३१॥

हालवुनिया पाहतां तो । वायू नभा वेगळा कळतो ।  
एरवीं पहा तो भासतो । केवळ आकाशस्फुपानें ॥१३२॥

तैसे देहानें वा कर्मानें । भक्त दिसे वेगळेपणे ।  
परी मनाच्या अनुभवानें । तो मी आहों एकरूप ॥१३३॥

ज्ञानाचिया प्रकाशानें । मजसी तो आत्मा म्हणे ।  
म्हणून मीहि आनंदानें । म्हणतों त्यासी आत्मा मम ॥१३४॥

जीवापलीकडील स्थान । जी ब्रह्माची असे खूण ।  
तेथें अनुभवानें पोंचून । तैसे करी व्यवहारहि ॥१३५॥

यापरी जो डाळा पूर्ण । त्या देहाचें वेगळेपण ।  
कर्धीं माझ्यापासून । काय निराळें करूं शके ॥१३६॥

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥१८॥

आपुलें हित साधायासी । कोणीहि भक्त भजे मजसी ।  
परी ज्याचें प्रेम मजसी । ऐसा एक ज्ञानी भक्त ॥१३७॥

दुभत्याची आशा धरून । लोक ठेविती गाय बांधून ।  
परी वासरूं दोरीविण । स्वाधीन ठेवी गाईसी ॥१३८॥

<sup>१११</sup> कारण देहा-जीवानें तें । अन्य कोणा न ओळखितें ।  
जें कांहीं पाहील त्यातें । वासरूं म्हणे माय माझी ॥१३९॥

ऐसें वासरूं अनयगति । म्हणून गाईसी प्रेम अति ।  
यास्तव कृष्ण जें बोलती । सत्य असें तें निश्चयानें ॥१४०॥

असो, अर्जुना मग पुढती । कृष्ण म्हणाले येणे रीतीं ।  
आर्तादि जे भक्त असती । तेही प्रिय असती मला ॥१४१॥

परी माझें मिळून ज्ञान । जे न विषया पाहती वळून ।  
जैसे सागरा मिळतां येऊन । नदी न फिरते माधारी ॥१४२॥

तशी त्याच्या हृदीं जन्मलेली । अनुभवगंगा मज मिळाली ।  
तरी तोच मी ही का वेगळी । गोष्ट बोलूं शब्दानें ॥१४३॥

अरे जयासी म्हणती ज्ञानी । तो मम केवळ चैतन्य जाणी ।  
हें बोलावें असें नसूनि । बोलूनि गेलों काय करूं ॥१४४॥

विषयाच्या दाट झाडींतुनी । संकटें कामक्रोधांचीं टाळुनी ।  
सद्वासनेच्या मोकळ्या स्थानीं । येऊन पोंचला होता तो ॥१४५॥

मग संतांच्या संगतीनें । निषिद्ध वर्तन त्यजिलें त्यानें ।  
चालला सरळमार्गानें । आपुल्या विहित कर्माच्या ॥१४६॥

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥

ऐशी शेंकडों जन्मांतुनी । वाट चालला सत्कर्मार्नी ।  
विषयसुखाच्या तयांर्नी । वहाणा न पायीं घातिल्या ॥१४७॥

मग सत्कर्माचें सकल । स्वर्गसुख मिळों फळ ।  
ऐशी आशाहि केवळ । तो न धरी हें स्पष्ट आहे ॥१४८॥

जें कां शरीर धारण । तेंच रात्र असें मानून ।  
त्वरें करी मार्गक्रमण । उपाधि सान्या टाकुनी ॥१४९॥

टाकुनिया उपाधिग्रत । निर्भय झाला सुटसुटीत ।  
कर्मक्षयाच्या रूपें तेथ । पहाट झाली तयाला ॥१५०॥

१३१ झाला गुरुकृपेचा उषःकाल । पडलें ज्ञानाचें ऊन कोमल ।  
तेथ दृष्टीस पडेल विपुल । ऐश्वर्य साम्यभावाचें ॥१५१॥

मग तो जिकडे पाहतो । तिकडे मीच तया दिसतो ।  
वा निवांत जरी राहतो । तरी असतो मीच तया ॥१५२॥

एक मीच आहे तयासी । भरलेला सर्व दिशासी ।  
जैसे बुडालेल्या घटासी । आंत बाहेर पाणी असें ॥१५३॥

तो असे माझ्या आंत । अंतर्बाह्य मी त्याप्रत ।  
सांगतां येईल शब्दांत । ऐसी गोष्ट नाहीं ही ॥१५४॥

असो, तो ज्ञानाचें भांडार । सर्वत्र पाही निरंतर ।  
तेणें साधून व्यवहार । विश्व करी आत्मरूप ॥१५५॥

हें जें दिसतें सर्व विश्व । तो एक श्रीवासुदेव ।  
ऐसा असे त्याचा भाव । अनुभवाच्या सामर्थ्ये ॥१५६॥

म्हणोनि आर्तादि भक्तांत । तोचि श्रेष्ठ असे अत्यंत ।  
आणि पहा म्हणतां येत । ज्ञानी ऐसें तयांसीचि ॥१५७॥

ज्याच्या अनुभव भांडारांत । सर्व विश्व मावलें जात ।  
असा महात्मा अत्यंत । दुर्लभ आहे धनुर्धरा ॥१५८॥

कामैस्तैस्तैर्हतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥

इतर ते बहुत लाभती । जे भोगासाठीं भजन करिती ।  
ज्यांचे डोळे मंद होती । सारा येऊन आशेचा ॥१५९॥

फळाच्या उत्कट इच्छेमुळे । हृदयामध्यें काम शिरले ।  
घर्षणानें त्याच्या विझाले । ज्ञानाचे जे दिवे तिथें ॥१६०॥

ऐसा तयांसी दोन्हींकडे । अज्ञानाचा अंधार पडे ।  
म्हणून मी न तयां सांपडे । असूनहि जवळ त्यांच्या ॥१६१॥

मग ज्या इच्छित फलें देतीं । अशा देवदेवता शोधिती ।  
 आणि त्यांची भक्ति करिती । अर्जुना सर्व प्रकाराने ॥१६२॥

१४१ दास असती मूळचे । सर्व ते देहात्मबुद्धीचे ।  
 त्यांत वासनेने भोगाचे । दीन झाले असती ते ॥१६३॥

ते विषयाच्या लालसेने । भजती देवा प्रयत्नाने ।  
 कसें तें तुज कौतुकाने । ऐक आतां सांगतों मी ॥१६४॥

त्या त्या देवांचे आराधन । करण्याचे काय साधन ।  
 विधिनियम त्याचे कवण । जाणून ते करिती पुरे ॥१६५॥

यो यो यां यां तनु भक्तः श्रद्धयाचिंतुमिच्छति ।  
 तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥२१॥

निरनिराक्ष्या देवताना । भजणे आवडे तयांना ।  
 ती आवड त्यांची अर्जुना । पहा मीच पुरवितों ॥१६६॥

मीच सान्या देवदेवता । निश्चय हा न त्याचे चित्ता ।  
 म्हणून धरितो भिन्नता । भावाची तो त्या त्या स्थलीं ॥१६७॥

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।  
 लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥२२॥

मग योग्य तें आराधन । करितो श्रद्धा ठेवून ।  
 जोंवरी न होते संपूर्ण । इच्छिलेली कार्यसिद्धि । १६८॥

मग भावनेच्या प्रमाणे । फळ मिळतें त्याकारणे ।  
 परी सर्वहि हें निश्चयाने । घडून येतें माझ्यामुळे ॥१६९॥

अन्तवत्तु फलं तेषां तद्वत्यल्पमेधसाम् ।  
 देवान्देवयजो यान्ति मद्दक्ता यान्ति मामपि ॥२३॥

परी हे न जाणती ते भक्त । निमग्र राहती संकल्पांत ।  
 म्हणोनि फल नाशवंत । लाभतें त्यांसी इच्छिलेले ॥१७०॥

हें ऐसे जे सकाम भजन । तें संसाराचेंच साधन ।  
 ‘इच्छा झाल्या वाटती पूर्ण’ । परी तें आहे स्वप्नापरी ॥१७१॥

असो, आवडीने अंतरी । तो ज्या देवांची भक्ति करी ।  
 मग फार झालें तरी । तो तें पावे देवत्व ॥१७२॥

परी प्राण, मन, शरीरांनी । जे सदा भजती मजलागुनी ।  
 ते तयांच्या देहपतनीं । मीचि होती निःसंशय ॥१७३॥

अव्यक्तं व्यक्तिमापनं मन्यन्ते मामबुद्धयः ।  
 परंभावमजानन्ते ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥

१५१ परी जीव असें न वागती । व्यर्थ हिताचा घात करिती ।  
 जणूं ते पोहण्या पाहती । तळहातींच्या पाण्यामधे ॥१७४॥

पडतां अमृताचिया सागरीं । तोंड घटू मिटून धरी ।  
 आणि वरी आठवी अंतरी । डबक्यांतल्या पाण्यासी ॥१७५॥

हें असें कां बरें करावें । अमृतीं शिरूनीहि मरावें ।  
 उलट सुखें कां न राहावें । अमृतीं अमृत होऊनी ॥१७६॥

सोङ्ग फलाशेचा पिंजरा । या चैतन्याच्या अंबरा ।  
 कां न झेंप घ्यावी जरा । अनुभवाच्या पंखांनी ॥१७७॥

अशा रीतीने झेंपावतां । सुखाची लाभे विपुलता ।  
 आणि विहार येई करितां । स्वामित्वाने मुक्तपणे ॥१७८॥

व्यापका मानिती सीमित । अव्यक्ता कां मानिती व्यक्त ।  
 सिद्ध असतां साधनांत । आयुष्य वायां घालविती ॥१७९॥

अर्जुना हैं मम बोलणे । जरी भरले विवेकाने ।  
तरी या जीवाकारणे । तें ना रुचते अंशेहि ॥१८०॥

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।  
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥२५॥

योगमायेच्या पटलाने । आंधले केले त्याकारणे ।  
म्हणून ज्ञानाच्या प्रकाशाने । उघडहि मी दिसे न त्या ॥१८१॥

एर्वीं मी ना जिचे ठारीं । ऐशी काय वस्तु राही ।  
पाणी काय कधीं कांहीं । रसावांचून राहते ? ॥१८२॥

वारा स्पर्शातो सर्वासीं । सर्व कवळते आकाशीं ।  
तैसें सर्वहि विश्वासी । धरून आहे मीच एक ॥१८३॥

बेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।  
भविष्याणि च भूतानि मां तु बेद न कश्चन ॥२६॥

<sup>१६१</sup> भूतकाळांत जें झालें । तेंहि सर्व माझ्यामुळे ।  
वर्तमानीं जें असे भलें । तेंहि आहे मीच एक ॥१८४॥

वा जें जें होईल पुढे । तें न माझ्या पलीकडे ।  
हें बोलणे केवळ घडे । कांहीं न होतें जातें ना ॥१८५॥

साप जो भासतो दोरावरी । त्याला जात कसली तरी ।  
तो न साधा वा विषारी । तैशीं मिथ्या सर्व भूते ॥१८६॥

ऐसा मी सर्व विश्वांत । भरून असतां ओतप्रोत ।  
संसार जीवा भासत । त्याचें कारण ऐसें असें ॥१८७॥

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।  
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परन्तप ॥२७॥

संसार भासे वेगळा । कारण पार्था अहंतेला ।  
देहाविषयीं वाटला । फार उत्कट प्रेमभाव ॥१८८॥

त्यांना इच्छा ही मुलगी झाली । ती कामाच्या तारुण्यांत आली ।  
म्हणून तिची जमाविली । सोयरीक कीं द्वेषासी ॥१८९॥

त्या दोघांना मुलगा झाला । द्वन्द्वमोह म्हणती त्याला ।  
मग वाढविले त्याला । अहंता या आजीने ॥१९०॥

आशेच्या रसाने पोसले । दांडगेपण त्याला आले ।  
आतां तो न मोजी भले । धैर्यासी वा नियमासी ॥१९१॥

तो असंतोषाची दासू पितो । धुंद होऊन नांदतो ।  
विषयाच्या खोलींत राहतो । विकाररूपी नारीसर्वे ॥१९२॥

तो चित्तशुद्धीच्या वाटेवरी । विकल्पाचे कांटे पसरी ।  
आणि रस्ते मोकळे करी । निषिद्ध कर्मा जावयाचे ॥१९३॥

<sup>१७१</sup> म्हणून जीव भांबावले । संसाराच्या वर्नीं पडले ।  
आणि तेथें ठोकिले गेले । दुःखरूपी दंडक्यांनीं ॥१९४॥

येणां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।  
ते द्वन्द्वमोहनिरुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥२८॥

परी विकल्पाचे तीक्ष्ण कांटे । पसरलेले आहेत खोटे ।  
जाणून ज्या न घ्यावी वाटे । माघार बुद्धिप्रभंशरूपी ॥१९५॥

एकनिष्ठेच्या पादुकांनीं । विकल्प टोकें चेचिलीं त्यांनी ।  
आणि टाळिलीं कटाक्षांनीं । वर्ने महापातकांचीं ॥१९६॥

मग पुण्याची धांव घेती । आणि माझ्या जवळ येती ।  
म्हणून ते सुखें सुटती । वाटमान्यांच्या त्रासांतुनी ॥१९७॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।  
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥२९॥

जन्ममरणाच्या फेन्यांतुनीं । सुटावें ज्या प्रयत्नांनीं ।  
त्या विषयींची त्यांच्या मनीं । आस्था होते उत्पन्न ॥१९८॥

मग तयांचा तो प्रयत्न । ब्रह्मरूपे फलतो पूर्ण ।  
ज्या परब्रह्म फलांतून । रस ओसंडे पूर्णतेचा ॥१९९॥

मग त्यावेळीं हें सर्व । कृतार्थतेने भरें विश्व ।  
अध्यात्माचा अनुभव । येऊन संपे नवेपणा ॥२००॥

आतां ते ठारीं कर्माचें । कर्तव्य कांही नुरें साचे ।  
मनपण सरून मनाचें । विराम पावतें तेथें तें ॥२०१॥

ऐसा अध्यात्म लाभ तया । होतसे कीं धनंजया ।  
भांडवल म्हणून जया । व्यापारासी लाभलों मी ॥२०२॥

तेथ साम्याची पडून भर । वाढे ऐक्याचा व्यवहार ।  
मग संपून जातें पार । भेदबुद्धीचें दारिद्र्य ॥२०३॥

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।  
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥३०॥

अधिभूतासह मजप्रति । अनुभवानें जे जाणती ।  
आणि पुढें त्याचरीतीं । अधिदैवाचें रूप माझें ॥२०४॥

<sup>१०१</sup> ज्या जाणिवेच्या बळावर । मी अधियज्ञ दिसे समोर ।  
म्हणून पडण्यावेळीं शरीर । विहवल लव होती न ते ॥२०५॥

आयुष्याची तुटां दोरी । गडबडतातीं भूतें सारीं ।  
मरण ज्याचें आहे दुरी । त्याहि वाटे प्रलयकाल ॥२०६॥

परी जे कोणत्याहि मार्गानें । मिसळले मजसी एकपणे ।  
ते न सोडिती मजकारणे । तयांच्या अंतकालींहि ॥२०७॥

हे जे ऐसे ऐक्यचतुर । ज्यांचें चित्त जाहलें स्थिर ।  
माझ्याठारीं, खरोखर । तेच योगी जाणावे ॥२०८॥

तयीं या शब्दाच्या कुपी खालीं । नव्हती अवधानाची अंजली ।  
अर्जुन थोडासा त्यावेळीं । मार्गे होता राहिलेला ॥२०९॥

वा ब्रह्मबोधाचीं तीं फले । ज्यांत अर्थाचे रस दाटले ।  
आणि सुगंध दरवळले । सद्भावांचे भोंवती ज्या ॥२१०॥

ऐसें कृष्णरूपीं वृक्षातें । बोधफल जें लागलें होतें ।  
कृपेच्या वायूने पडलें तें । पदरीं पार्थश्रवणांच्या ॥२११॥

तीं फले नसरीं साधारण । सिद्धांताचीं झालीं पूर्ण ।  
ब्रह्मरासामधें बुडवून । घोळिलीं परमानंदानें ॥२१२॥

त्यांच्या निर्मल माधुरींमुळे । अर्जुना ज्ञानाचे डोहाळे ।  
झाले, घुटके घेतले । त्यानें सुधेचे विस्मयाच्या ॥२१३॥

ही सुखसंपत्ति लाभतां त्यासी । तो वाकुल्या दाखवी स्वर्गासी ।  
गुदगुल्या त्याच्या हृदयासी । होऊं लागल्या आनंदे ॥२१४॥

<sup>१११</sup> बाह्यरूपेहि त्या फलांचे । पार्था भरतें ये सुखाचें ।  
आतां आस्वाद रसांचे । घ्यावे वाटले वेगें त्या ॥२१५॥

म्हणून अनुमानाच्या हातानें । बोधफले घेतिलीं त्यानें ।  
आणि घालूं पाही त्वरेने । प्रचीतीच्या मुखामधें ॥२१६॥

तो तीं विवेकाच्या जिभेसी । येती न मुळीं चाखायासी ।  
आणि फुटती ना प्रयत्नेसी । तर्काच्याही दांतानें ॥२१७॥

तें पाहून अर्जुन । गेला थोडा बावरून ।  
काढिले त्याने मुखांतून । फळ तें ना चाखितांचि ॥२१८॥  
थक्क होऊन आश्वर्याने । अर्जुन आपुल्या चित्रीं म्हणे ।  
हे शब्द म्हणजे तारांगणे । बिंबतीं झालीं जलाठारीं ॥२१९॥  
प्रतिबिंबाच्या सौंदर्याने । मी त्यां मानिले खरेपणे ।  
कसा फसलों सुलभतेने । ये ठारीं मी अक्षरांच्या ॥२२०॥  
हीं वाक्ये नसतीं विशेषीं । घड्या पडल्या आकाशासी ।  
तेथ बापड्या बुद्धीसी । माझ्या ठाव लागेल ना ॥२२१॥  
मग अर्थज्ञान ब्हावें कसें । ऐसें चिंतून मानसें ।  
पाहिले त्या गुडाकेशे । श्रीकृष्णाच्या मुखाकडे ॥२२२॥  
आणि केली विनवणी । कीं देवा तुमच्या भाषणीं ।  
सात पदे जीं क्रमांनीं । आलीं तीं न कळलीं मला ॥२२३॥  
यापूर्वीं त्यांचा कोणी । स्वाद न घेतला या ठिकाणीं ।  
त्याचें फार माझ्या मनीं । वाटते आहे आश्र्य ॥२२४॥  
अवधानाच्या चंचलपणे । केवळ ऐकण्याच्या बळाने ।  
सिद्धांतांतील खरेपणे । तात्पर्य ये ना सांगता ॥२२५॥  
त्यांतून आपुले भाषण । मुळींच नाहीं साधारण ।  
तुमचे शब्द ऐकुन । आश्र्यहि चकित होते ॥२२६॥  
मम कानाच्या झरोक्यांतुन । आंत आले शब्द-किरण ।  
चकित करी त्यांचे दर्शन । तेणे चळले लक्ष माझे ॥२२७॥  
२०९ त्या शब्दांच्या मधला अर्थ । यावा माझिया ध्यानांत ।  
तरी तो सांगा देवा त्वरित । विलंब मज सोसवेना ॥२२८॥

असें आठवून मागचे । जाणाया अभिप्राय पुढचे ।  
मधें आपुल्या उत्सुकतेचे । रूप ठेविले कृष्णापुढे ॥२२९॥  
ही अर्जुनाची विचारण्याची । पद्धति कशी चातुर्याची ।  
इच्छा करी लगटण्याची । परी न सोडितां मर्यादा ॥२३०॥  
सदगुरुसी जयीं विचारावे । तयीं असेंच सावध असावे ।  
हें कौशल्य एक बरवे । सव्यसाची अर्जुनाचे ॥२३१॥  
आतां त्याचें तें प्रश्न करणे । सर्वज्ञ कृष्णे उत्तर देणे ।  
तें संजय आवडीने । सांगेल कीं येठारीं ॥२३२॥  
तिकडे तुम्हीं द्या अवधान । सांगेन स्पष्ट मराठींतून ।  
जैसी उपयोगी पडे पूर्ण । दृष्टिआधीं कानाच्या ॥२३३॥  
बुद्धीच्या जिभेने शब्दार्थ । चाखण्यापूर्वीं त्या शब्दांत ।  
जें सौंदर्य आहे ओसंडत । त्याने इंद्रिये सुखावतीं ॥२३४॥  
मालतीची कळी जेवीं । सुगंधें नाका तोषवी ।  
परी लोचनानाही सुखवी । सौंदर्य तिचे बाहेरचे ॥२३५॥  
तेवीं मराठीच्या सौंदर्ये । राजसुख भोगितीं इंद्रिये ।  
आणि सहजपणाने प्रमेये । करितां येतीं आपलीशीं ॥२३६॥  
शब्दीं आणीन शब्दातीत । सुसंस्कृतपणे मी येथ ।  
ऐसें ज्ञानदेव म्हणतात । शिष्य निवृत्तिनाथांचे ॥२३७॥